

४०२४ प्राप्ति वार्षिक प्राज्ञानिक.  
यंथोत्तेजक संस्कृते श्रेष्ठ


२०।३।८८

प्राज्ञानिक

२३६

# हिंदी-सुमेरी संस्कृति.

रु/३५०



( भारतीय व सुमेरी संस्कृतीचे व त्यांच्या

आद्य कालस्थलांचे विवेचन करणारा स्वतंत्र

कला,

प्र

संशोधनात्मक यंथ. )

लेखकः—

दाजी नागेश आपटे,

बी. ए. एल. बी. बडोदे.

( सुधारणा आणि प्रगति, तच्चज्ञानांतील कूटप्रश्न,

मिराबाई, पार्लमेंट या पुस्तकांचे कर्ते. )

सन १९२८

किंमत १ रुपया.

महाराष्ट्र यंथोत्तेजक संस्था

११३३ बदामीव बेळ. बडे बाबा,

काशी वर्षभौदर चौक, पुणे-४११०१।

त्रिलोक-त्रिमुख-त्रिपी

त्रिलोक-त्रिमुख-त्रिपी

त्रिलोक-त्रिमुख-त्रिपी

त्रिलोक-त्रिमुख-त्रिपी

—मुद्रक व प्रकाशक—

रा. रा. शंकर नरहर जोशी, १०२६ सदाशिव पेठ, चित्रशाळा प्रेस, मुणे.

## प्रस्तावना.

भारतीय आर्य संस्कृतीचे आयस्थान व तिचा कालनिर्णय या विषयावर अन्याच वर्षांपासून वाचन व विचार करीत असतां सन १९२५ साली सिंधमधाल माहेंजोदारो या गांवीं व पंजावमधील हराप्पा या गांवीं केल्या गेलेल्या उत्खननानें या प्रश्नाला माझ्या मनांत एका नवीन दिशेने चालना मिळाली लो. टिळकांनी आपल्या ' सुमेरी व हिंदी वेद ' या लेखांत अर्थव वेदांतिल कांहीं असंस्कृतब्युत्पन्न शब्दांची यादी देऊन सुमेरी कालांत सुमेर व हिंद या देशांत विचार विनिमय चालू असला पाहिजे असे अनुमान साधार रीतीने प्रतिपादिले होते. त्यानंतर उपरिनिर्दिष्ट सिंध व पंजाव येथे भूगर्भातून निघालेल्या पदार्थसंग्रहाचे वर्णन सर जॉन मार्शल यांनो प्रसिद्ध केले, त्यांत सुमेरी व सिंधी-पंजाबी लोकांतिल किंतुके आचारविषयक, कलाविषयक, वास्तुविषयक वर्गांमध्ये साम्ये वर्णिलेली वाचनांत आली. त्यामुळे या प्रश्नाच्या मूळाशी जाऊन त्याचा छेडा लावण्याची इच्छा झाली. सुदैवाने अखि. पू. साडेचार पांच हजार वर्षांपूर्वीच्या सुमेरी कीलाकृति लिखाणांचे व तदनंतरच्या बौविलोनी लिखाणांचे समग्र इंग्रजी भाषांतर हहां उपलब्ध असल्यानें त्या संस्कृतीचे अध्ययन करण्यास सुगमता आली, त्यामुळे शक्य तितक्या कसोशीने व साकल्यानें असे अध्ययन करतां सुमेर व हिंद या दोनहि संस्कृतीमध्ये उभय सहोदरांप्रमाणे संपूर्ण साम्य असल्याचे प्रतीत झाले. या उभय संस्कृतीतील साम्यांचे विस्तृत परीक्षण आजपर्यंत कोठेंहि झालेले नाही. वर वर दिसणारीं व किंतुके प्रसंगीं तर तुसरीं भासणारीं पण सूक्ष्म विवेचनांतीं असत्य ठरणारीं अशीं साम्ये कांहीं यूरोपिय ग्रंथकारांनी दर्शविली होतीं. परंतु शास्त्रीय चिकित्सेचीं कसोटी लावून त्यांचे परीक्षण मूळ ग्रंथावरून कोणीहि केलेले नव्हते. तें या पुस्तकांत प्रथमतःच केलेले आढळेल.

या परीक्षणाच्या अंतीं वैदिक व सुमेरी या उभय संस्कृती आर्यवंशीय असून त्या उपर्युक्त देशात येण्यापूर्वीं उत्तर ध्रुव संनिध प्रदेशीं एकरूप होत्या व त्या ठिकाणीं या उभयतांच्या मातृस्थानीं असलेल्या या मूळ आर्यसंस्कृतीचा आयकाळ अखि. पू. आठ हजार वर्षे हा होता, त्यानंतर तेथे झालेल्या महाप्रलयामुळे तत्रस्थ आर्यांनी दक्षिणमार्गानें स्थलांतर केले, तसें करतां त्यांतिल एक शाखा सुमेरमध्ये, व हुसरी इराण व हिंदुस्थान यांत आली असावीं, या प्रवेशाचा काल सुमारे अखि. पू. पांच हजार वर्षे हा होता, व त्या कालांच्या आंगमार्गे हिंदी व सुमेरी वेदांचा प्राचीन भाग ' दृष्ट ' अथवा ' कृत ' झाला, असा निष्कर्ष एकंदरीने निघतो असे या विस्तृत निवंधांत दाखविले आहे.

वस्तुतः केवळ भारतीय वेदांच्याच अभ्यासानें हा सिद्धांत कै० लो. टिळकांनी

आपल्या 'ओरायन व आर्टिक होम इन् दि वेदाज्' या ग्रंथांत आपल्या प्रतिभेने काढलाच होता. परंतु भूगर्भशास्त्र व ज्योतिषशास्त्र या दोन शास्त्रांवरच मुख्यत्वे त्या सिद्धान्त निष्कर्षाच्या कामीं भार दिल्यानें प्राचीन ऐतिहासिक निर्देशाच्या अभावीं त्याचे ग्रहण करण्यास पाश्चात्य लोक उत्सुक नसत. पण सुमेरी संस्कृतीचा काळनिर्णय भक्तम ऐतिहासिक उल्लेखांवर अवलंबून असल्यानें तो पाश्चात्यांना मान्य झालेला आहे. तेव्हां अशा सिद्ध वस्तूशी वैदिक संस्कृतीचे अभिन्नत्व शाबित केल्यानें वैदिक संस्कृतीलाहि तें सिद्धत्व अर्थातच प्राप्त झालें पाहिजे. यासाठी हिंदी व सुमेरी संस्कृतीचे सर्वांग परीक्षण करून त्या वस्तुतः मूळांत अगदी एकरूप होत्या असें या निंबधांत दाखविले आहे.

या निंबधाचा खरा आरंभ म्हणजे १९२८ च्या 'चित्रमय जगत्' च्या खास जानेवारी अंकासाठी लिहिलेला सारांशरूप एक लेख होय. पण मग तेव्व्यावरच तें विवेचन न ठाकतां संपूर्ण निंबध रूपानें पुरें करण्यास 'चित्रमय जगत्' च्या संपादकांनी मला सुचविल्यानें व त्या मासिकाच्या चालकांनी तें प्रसिद्ध करण्याचे आश्वासन दिल्यानें सहा लेखांत तो निंबध संपूर्ण केला. तोच आतां पुस्तकरूपानें त्यांच्याच कृपेने प्रसिद्ध होत आहे. यावद्दल 'चित्रमय जगत्' च्या चालकांचा व संपादकांचा मी फार आभारी आहें.

हा निंबध अनुवादात्मक अथवा संकलनात्मकहि नसून संशोधनात्मक असल्यानें यावर मतभेद उत्पन्न होणें मुळींच अस्वाभाविक नाहीं. तथापि शक्य तितकी शास्त्रीय चिकित्सा मार्मिक विवेचन व तार्किक अनुमान यांत मी स्वीकारलीं आहेत. तेव्हां इतकी प्रस्तावना करून हा प्रयत्न मी विद्वज्ञानांच्या हवालीं करितो.


बडोदे. आषाढ वय ११  
शके १८५०

}

दार्जी नागेश आपटे.

# हिंदी-सुमेरी-संस्कृति.

— ६५८ —



हुरत्ना 'वसुधरा' अशी जी संस्कृतमध्ये म्हण आहे, ती अनेक अर्थांनी खरी आहे. पृथ्वीच्या अगाध उदरांतून केवळ स्थूल रत्नेच निघतात असे नव्हें; तर हजारों वर्षेपर्यंत लुप्त ज्ञालेल्या वस्तूच्या ज्ञानाची रत्नेहि त्या वसुधरेतून निघतात. पांचमौतिक सृष्टीच्या वस्तूपासून गुणपरिणामाने मानवी दुद्धि अनेक प्रकारचे नवीन नवीन शोध लावून सृष्टीच्या सुखांत वा दुःखांत भर टाकते. ल्याचप्रमाणे भूतकाळांतील ज्ञानाचे तुटलेले दुब्बे सांधूनाहि ती ज्ञानसंग्रहांत भर टाकते. गेल्या पन्नास साठ वर्षांत पृथ्वीच्या उदरांतून अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती

उद्भूत केली गेली आहे व त्यामुळे हजारों वर्षांपूर्वीपासूनच्या इतिहासाच्या ज्ञानाचे स्वरूप समूल वद्दून गेले आहे. विशेषतः हिंदुस्थानाच्या पूर्व इतिहासांत तर कांतीच घड्हन आली आहे. त्या एकंदर प्रकारांचे त्रोटक वर्णन देऊन त्यांतील प्रमेयांची मांडणी सुसंगत रीतीने करून दाखविण्याचे येथे योजिले आहे.

सुमारे पन्नास साठ वर्षांपूर्वी हिंदुस्थानच्या प्राचीन इतिहासाबद्दल पाश्चात्यांची (आपल्या लोकांनों त्यावेळीं प्राचीन इतिहासाच्या संशोधनास सुखातच केली नव्हती) कल्पना थोडक्यांत अशी हेतीः—हिंदुस्थानांतील सर्वांत प्राचीन वाज्यरूप जे वेद ते सुमारे खिस्तपूर्व हजार वाराशों वर्षांचे होत, ते रचनारे लोक हे आर्यवंशाच्या एका शाखेतील असून ते वर दर्शविलेल्या काळाचे सुमारास कॉकेशस पर्वतावर सर्व आर्यवंशांचे मूलस्थान होतें, तेथून हिंदुस्थानांत आगदीं रानटी (aborigines) लोकांची फक्त वस्ति होती, त्यांना आर्यांनी जिंकले. त्यांनाच आर्य लोक दस्यु म्हणत. त्यांच्यांत पुष्कल नरमांसभक्षक जाती होत्या. ते राक्षस होत. या कालाच्या पूर्वी हिंदुस्थानांत संस्कृतीचे मुळींच नांवहि नव्हतें, युरोपांतील सर्व लोक या कॉकेशसपर्वतावरील आर्यवंशांतलेच असून ते ल्याच सुमारास युरोपांत शिरले. त्यांची पहिली संस्कृति ग्रीक संस्कृति होय, व तिच्या पूर्वींची सर्वांतील प्राचीन संस्कृति इजित अथवा मिसर देशांतील होय. याप्रमाणे त्यावेळच्या प्राचीनकालविषयक ज्ञानाची मर्यादा होती.

अशा सुमारास एकाएकीं एक मोठा चमत्कार घड्हन आला. हलीं ज्या देशाला

मेसापोटेमिया म्हणतात, त्या देशांत प्रवास करण्यासाठी म्हणून युरोपांतील जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड वैगेरे देशांतील कांहीं गृहस्थ गेले असतां, त्यांना भूगर्भांतून अपूर्व शोध लागले. रिख हा जर्मन, बोत्ता हा फ्रेंच व लायर्ड हा इंग्रज, हे त्या शोधकांतील अग्रणी होत. गेल्या शतकाच्या सातव्या दशकांत रिख हा जर्मन गृहस्थ त्या देशांत गेला असतां, त्याला एका मोऱ्या मातीच्या टिगान्याखालीं खणतां खणतां कांहीं इमारतीचे अवशेष सांपडले. त्यावरून त्यानें अधिक उत्खनन केले अपतां, त्याला एक शहरासारखा कांहीं भाग आढळला. त्यानंतर बोत्ता या फ्रेंच गृहस्थानें तेंच संशोधनकार्य मुँदे चालविले. या कार्यात त्याला फ्रेंच सरकारने पुष्कळ मदत केली. अखेर लायर्ड या इंग्रजी गृहस्थानें तेंच काम पूर्णतेला नेऊन त्यानें मेसापोटेमियांत अनेक ठिकाणी उत्खनन करून त्यांतून एका मोऱ्या साम्राज्याची माहिती उद्धृत केली. तो प्रकार असा.

सांप्रतच्या तुक्स्थानच्या अभेयीस व इराणच्या पश्चिमेस इराणी आखातांत खालचे टोक उकरलेला असा जो चिंचोळा प्रांत, त्यालाच हल्दीचे नांव मेसापोटेमिया असें आहे. हा प्रदेश म्हणजे युफेटिस व टायर्फीस या दोन नद्यांमधील अंतर्वेदीचा अथवा दुआवचा प्रदेश होय. याच्या उत्तरेस व पूर्वेस डोंगर असून पश्चिमेस सीरिआचा वालुकामय ओसाड प्रदेश आहे. वर सांगितलेल्या दोन नद्या अभेयवाहिनी आहेत, व साधारणतः समांतर आहेत. मध्ये फक्त हल्दीच्या वगदाद शहरानजीक त्या जवळ जवळ आल्यानें तो प्रदेश एखाद्या बाटलीच्या मानेप्रमाणे आवळला गेल्यासारखा झाला आहे, व त्यामुळे त्याचे साधारणतः दोन भाग पडल्यासारखे झाले आहेत. येथील जमीन भुसभुशीत व वारिक रेती व माती असलेली—साधारणतः उत्तर गुजराथप्रमाणे आहे, व तिला वरील दोन मोऱ्या नद्यांच्या अखंड पाण्याचा लाभ मिळाल्यानें ती अत्यंत सुपीक आहे. येथील माती चिकण असल्यानें ती विटा करण्याला फारच उत्तम असते. असा हा उत्तरेस तोरस पर्वतापासून तों दक्षिणेस इराणच्या आखातापर्यंतचा प्रदेश जगांतील एका अत्यंत प्राचीन संस्कृतीची जन्मभूमि म्हणून आतां प्रसिद्ध झाला. आहे. त्यांतील दोन्ही नद्यांच्या प्रवाहाच्या जोरामुळे तेथील माती पुष्कळ वेळां जोरानें वाहून जाते व प्रवाहाचा वेग मंद होईल, तेंव्यं तिचे ढीग वनून जातात. असे अनेक ढीग ठिकठिकाणीं त्योदेशांत आढळतात, व अशावैकीच कांहीं ढीग खणून काढीत असतां वर सांगितल्याप्रमाणे संशोधकांना त्याखालीं हजारों वर्षे गडप झालेल्या अवशेषांचा तपास लागला.

वर सांगितल्याप्रमाणे या प्रदेशांत भूगर्भसंशोधकांनी खणून अनेक शहरांचे अवशेष काढले, पण त्यांची माहिती कशी समजावी हा प्रथं त्यांच्यापुँदे आला असतां, त्यांना असे आढळलें कीं, भूगर्भांत सोपडलेल्या या सर्व शहरांतील घरांच्या बांधकामास एका विशेष प्रकारच्या विटा लावलेल्या होत्या. या विटा ओल्या असतांना त्यांच्यावर खिळ्यासारख्या अणकुचीदार पदार्थांनी अक्षरे कोरुन अपार ज्ञानभांडार सांटवून ठेणिले होते. पुँदे या विटा उन्हानें भाजून मग त्या भिंतींना लाव-


लेल्या होत्या. त्यांवर लिपीला Cuneiform inscriptions अथवा कॉललिंगि असें नांव संशोधकांनी दिले. या कीललिपीची कोरलेली एकेक वीट म्हणजे एक पोथी अथवा ग्रंथच होय. अशा लक्षावधि विटा या शहरांच्या अवशेषांतून सांपडल्या. त्यांचा कित्येक वर्षे अभ्यास करून संशोधकांनी ती लिपी उकलली व त्याला लिपीच्या द्वारेच जगांतील ज्ञानांत एका फार मोळ्या शोधाची भर पडली. त्याला लिपीचा नमुना खाली दिल्याप्रमाणे आहे. या लिपीतील अत्यंत प्राचीन लेख एक प्रकारच्या चित्रांनी लिहिले गेले होते, म्हणून त्या लिपीला चित्रलिपि म्हणतात. का नंतरचे लेख एक प्रकारच्या अक्षरलिपीने लिहिले गेले होते.

या प्रमाणे केलेल्या संशोधनावरून असें निधन झालें की, युफोटिस व टायग्रीसा या दोन नद्यांच्या दुआवांत अत्यंत प्राचीन काळी एक महाप्रबल अशी संस्कृति असलेली राष्ट्रे विद्यमान होतीं. त्यांतील सर्वांत प्राचीन राष्ट्रास सर्वसामान्यत्वाने सुमेरिया असें नांव देण्यांत येते. ज्या मानववंशांतील लोकांचे हे राष्ट्र होते, त्यांचे नांव सुमेरिअन् असें होतें व त्यामुळे त्यांच्या संस्कृतीला सुमेरिअन् अथवा सुमेरी संस्कृति असें नांव रुढ झाले आहे.

त्या प्रदेशाची कल्पना येण्यासाठी त्याचा नकाशा पुढे दिला आहे:—

या सुमेरिया देशाची राजधानी निष्पुर हे शहर होती. या सुमेरिअन् राष्ट्राचा काल अत्यंत प्राचीन असून तो ख्रिस्तपूर्व सुमारे सात आठ हजार वर्षांपूर्वीपर्यंत पोहोचतो. ज्या ख्रिस्ती लोकांच्या बायबल या आद्य धर्मग्रंथांत सृष्टीच्या उत्पत्तीच्या कालच ख्रिस्तपूर्व ४००४ वर्षे असा दिला आहे, त्यांना या नवीन ज्ञानाची कळू गोळी गिळण्यास किंती कठीण गेली असेल, याची कल्पनाच करावी. तथापि नाही लाजाने अखेर त्यांना ती सेवावी लागली. पुढे कांहीं कालाने याच प्रदेशाला खालिड्या हें नांव प्राप्त झालें व तेथील लोकांचे मानवजातिदर्शक सुमेरिअन् हें नांव मात्र कायम ठेवण्यांत आले. या सुमेरिअन् अथवा खालिड्यन् लोकांचे या प्रदेशावर अविचिन्न साम्राज्य ख्रिस्तपूर्व ३००० वर्षांपर्यंत चालले होते. या कालांतील याच लोकांचा अत्यंत प्रसिद्ध राजा पहिला सार्गन हा होय. याचा काल ख्रिस्तपूर्व ३८०० वर्षे हा होय. त्यानंतर इराणच्या दक्षिण भागांत रहाणाऱ्या एका जातीच्या लोकांनी या प्रदेशावर स्वारी करून, आपली राजधानी या दुआवाच्या उत्तर भागास स्थापली व तिला अकड असें नांव दिले; यावरून या लोकांना अकडिअन् अथवा अकडी असें म्हणतात. या लोकांनी प्रथमतःच अक्षरलिपीचा प्रचार केला व हीच लिपिसुमेरी लोकांच्या वित्रलिपीच्या ऐवजीं पुढे पुढे विटांवर कोरली जाऊ लागली. या प्रमाणे उत्तरेस अकडी लोक व दक्षिणेस सुमेरी लोक, या प्रमाणे हे द्वैतराष्ट्र जवळी जवळ तीनिशे वर्षेपर्यंत चालले. अकडी लोकांची संस्कृति मूळच्या सुमेरी संस्कृतीशी मिसळली जाऊन त्या दोहांचा परस्परांवर पुष्कळ परिणाम झाला व या मिश्र संस्कृतीसच खालिड्यन संस्कृति म्हणतात.

यानंतर अमोराइट् नांवाच्या एका सेमिटिक मानववंशांतील लोकांनी या एकंदर प्रदेशावर मोठी स्वारी कहून तो जिंकला व आपली राजधानी बॅबिलोन गांवाच्या शहरी स्थ पली. हे बॅबिलोन शहर अकड शहराच्या नैकृत्येस व निष्पूरच्या वायव्येस पश्चिम किनाऱ्याजवळ आहे, हे वरील नकाशावरून दिसून येईल.



या बॅबिलोनी लोकांचा पहिला सार्वभौम राजा हम्मुराबी अथवा खम्मुराबी या नांवानें प्रसिद्ध असून, त्याचा काल त्रिस्तपूर्व २१०० वर्षांचा निश्चित केला गेला आहे या हम्मुराबीनें आपल्या इकडील स्मृतिग्रंथाप्रमाणे त्या काळीं सर्व कायद्यांच्या एकीकरणात्मक असा एक संग्रहयंथ केला आहे. त्याला 'हम्मुराबीचे कोड' ( Hammurabi's code ) असें म्हणतात. याच सुमारास याच सेमिटिक वंशां-

पैकीं एका शाखेने इजिस देशावर स्वारी करून तेथे आपले राज्य स्थापून हिक्सॉस्‌  
नांवाचा राजवंश सुरु केला. हे लोक व मूळचे बॅबिलोनी लोक यांचे एक संयुक्त  
राष्ट्र बनून तें बॅबिलोनियन् साम्राज्य म्हणून प्रसिद्ध झाले व त्याने जवळ जवळ दडि हजार  
वर्षेपर्यंत राज्य केले. हेच बॅबिलोनियन् राष्ट्राचे सुर्वण्युग होय त्यानंतर खिस्तपूर्वक  
अकाराव्या शतकांत या साम्राज्यावर असीरियन अथवा असुरी लोकांनी स्वारी करून<sup>१</sup>  
बॅबिलोनी राज्याचा विघ्वंस केला. असुरी साम्राज्याची राजधानी निनेव्हे शहर ही<sup>२</sup>  
होती. हेच शहर फार उत्तरेला असून हल्दीच्या अरबेलाच्या उत्तरेस आहे. यांच्यांतील  
प्रसिद्ध राजा तिग्लाथ पिलेस्सर हा होय. असुरी लोकांचे साम्राज्य सुमारे दीडशे<sup>३</sup>  
दोनशे वर्षेच चालले व त्यानंतर त्यांना मीडस् व पर्शियन या लोकांनो जिंकले व  
त्यांच्यावर आपले राज्य स्थापन केले. तें राज्य खिस्तपूर्व तीनशेपर्यंत म्हणजे तीनशे<sup>४</sup>  
वर्षे चालल्यावर मग शिंकंदर बादशाहाने तें जिंकले. शिंकंदर बादशाहानंतरचा इति-  
हास जरी प्राचीन असला, तरी अति प्राचीन इतिहासापासून तो दुव्वा निराळा  
पडू शकतो; म्हणून त्यानंतरच्या इतिहासाचा उल्लेख करण्याचे येथे आपल्याला  
फारसे प्रयोजन नाही. येणेप्रमाणे अतिप्राचीन काळापासूनचा मेसापोटेमिया देशाच्या  
इतिहासाचा देखावा कल्पनेच्या चलचित्रपटावर दिसून येतो.

वरील सर्व इतिहास युरोपीय संशोधकांना पूर्वी सांगितल्याप्रमाणे विटांवरील  
कीललिपीवरूनच प्राप्त झाला त्यावरून असे दिसून येते की, या प्रदेशांतील अत्यंत  
प्राचीन सुमेरी लोकांच्या चित्रलिपीपेक्षां अकडी लोकांची अक्षरलिपि स्वाभाविकचा  
अधिकार्थवाहक होती. धातुकामाची कलाहि त्यांनीच प्रथम आपल्यावरोवर  
आणली. कालवे खणून पाण्याची सोय व निकाल करण्याची सुधारणाहि त्यांनी  
सुरु केली, त्यांच्या भाषेत अकड या शब्दाचा अर्थ पर्वत अथवा डोंगर असा अस-  
ल्याने हे लोक मूळ डोंगरी वस्तींतील होते हें उघड दिसते. हल्दी ज्याला सुसानियन्  
अथवा शशान पर्वत म्हणतात, तेथे त्यांची मूळ वस्ती होती; त्यांनी ईश्वरस्तुति-  
विषयक अनेक स्तोत्रे व प्रार्थना रचिल्या होत्या व त्या सर्व एकसारख्या अनुकमाने  
व अनुबंधाने निनेव्हे येथील दोनशे विटांच्या लेखसंग्रहावरून उपलब्ध झाल्या आहेत,  
व त्यांचा अर्थ हेनरी रॉलिन्सन् व जॉर्ज सिथ या पंडितांनी लावल्यामुळे आतां तो  
संग्रह सर्वांना समजण्याला सुलभ झाला आहे. त्या संप्रहांतील एका प्रकरणांत प्रार्थना  
व सूक्ते यांचा समुच्चय केला आहे, दुसऱ्यांत भूतपिशाच्चांविषयांचे विवरण आहे,  
तिसऱ्यात रोगांची व औषधांची चिकित्सा आहे. अशा रीतीने आपल्या इकडील  
सर्व वेदाप्रमाणे साधारणतः त्या संप्रहाचे स्वरूप आहे. या संप्रहावरून प्रॅकंचा लेनोर  
मॉ या प्रेन्च पंडिताने एक तदिविषयक सुसंगत ग्रंथ लिहिला आहे.

सुमारे एक हजार वर्षांच्या सहवासाने सुमेरी व अकडी लोकांचे अभिन्न मिश्रण  
चनून गेले व नंतर त्यांच्यावर हम्सुरबींने स्वारी करून तें राज्य जिंकल्यावर त्याने  
बॅबिलोन अथवा प्राचीन भाषेत बॅबल नांवाच्या शहरीं आपली राजधानी स्थापल्या-

चर मूळच्या सुमेर व अक्रड या दोन्ही प्रदेशांच्या मिळून बनलेल्या संयुक्त राष्ट्रास चैविलोनिया असें नांव दिले, म्हणून त्या कालच्या संस्कृतीस, सुमेरी खालिडयन् च चैविलोनेयन अशा त्रिविध नांवांनी उल्लेखिले जाते.


या संस्कृतीच्या कांहीं विशेषांचे आपण आतां थोडेसे अवलोकन करू, प्रथमतः तेथील देवत्वविषयक कल्पना काय होती तें पाहू. हे वर्णन L. W. king चांवाच्या लेखाच्या 'Babylonian religion and mythology Vol. IV' या ग्रंथाच्या आधारे केले आहे. विस्तारभयास्तव व मराठी वाचकांना इंग्रजी मूळ उतरे दुर्बोध होऊ नयेत म्हणून ते दिले नाहीत. तथापि त्यांचे भाषांतर शाक्य तितके मूळाला धरून केले आहे, इतके वाचकांना आश्वासन देतो.

‘या लोकांच्या देवांविषयी विचार करतां असें दिसून येईल कीं त्यांचे सर्व देव विशिष्टगुणात्मक व प्रकृतिदर्शक असून ते सर्व मानवदेहधारी आहेत. मात्र ते इतिहासचर नसत; तथापि ते स्वप्रांत दर्शन देत. केवळ देहदृष्ट्याच नव्हे तर स्वभावानेहि ते माणसासारखे असत. ते जगांत येऊन व्यवहार करीत मानवांशी संबंध ठेवीत, व युद्धे व प्रेम करीत. जरी मानवांच्या मानानें त्यांचे सामर्थ्य अर्थातच अमर्याद असे, व त्यांच्या जवळ अपूर्व व गूढ शक्ति असे, तरी त्यांच्या विषयीची एकंदर कल्पना मनुष्याप्रमाणेंच असे. पुष्ट वेळां सृष्टीतील निरनिराक्या निसर्गशक्तीची तीं प्रतीके असत. नित्य उगवणारे सूर्य व चंद्र, वाहाणारा वायु, पडणारा पाऊस या सर्वांचे अधिकांश देव त्यांच्यांत असत, व निसर्गशक्तीच्या ठिकाणी असलेली ही त्यांची देवत्व कल्पना लाक्षणिक नसून सत्यस्वरूप होती, ’

‘प्रथमतः एकंदर विश्वाचे त्यांनीं तीन मुख्य भाग कल्पिले आहेत: ते म्हणजे स्वर्ग, मृत्यु व पाताळ हे लोक होत. स्वर्गांतील राजा अनु होय, पृथ्वीवरील वेल होय व पाताळांतील द्वारा होय. या पहिल्या श्रेणीतील त्रिमूर्तीनंतर दुसऱ्या श्रेणीत सिन् अथवा चंद्र व शमश, अथवा सूर्य हे प्रमुख होत. प्रथम प्रथम सिन् चे महत्त्व अधिक असून पुढे शमशला प्राधान्य मिळाले. शमश हा स्वर्ग व पृथ्वी यांचा राजा समजला जाऊ लागला. तो सर्व लोकांचे पापपुण्य अवलोकन करीत असतो. ( सत्यांत्रितेऽव पश्यन् जनानाम्.) या दोघांच्याच वरोवरीनें पाऊस व मेघ यांचा अधिकाता रम्मान् हा होय. याला विशेषत: बलदाता समजत असत व लढाईत प्रवल योद्धांच्या हल्ल्याला रम्मानच्या हल्ल्याची उपमा देत असत. यानंतर थोड्याच कालांत या रम्मानचे मर्डक या देवतेत एकीकरण झाले व रम्मानचे महत्त्व कमी होऊन तें मर्डकला मिळाले. त्या हृषीनें रम्मान् व मर्डक यांची वरूण व इंद्र या वैदिक देवतांशी तुलना करण्यासारखी आहे. हे मर्डकला मिळालेले महत्त्व फार कालपर्यंत अवाधित राहिले. याला असामान्य बल असून तो फार युद्धप्रिय होता, अशी कल्पना असे. याचा परम मित्र नवू हा नेहमीं त्याच्या वरोवर साहचर्यानें उल्लेखिला जातो या मर्डकचा सर्वांत मोठा पराक्रम म्हणजे त्यानें केलेला तैमातचा वध हा होय. तैमा-

त्याला कोठे कोठे साप म्हटले असून त्याला सात शिरे असल्याचा उल्लेख आहे. या तैमातने विश्वांतील जलाचा व प्रकाशाचा अवरोध केल्याने मर्दुकला त्यांच्याशी महायुद्ध करावे लागले. त्यांत शेवटी मर्दुकने तैमातला मारून जल व प्रकाश मोकळे केले. ' Pages 14-21. ( या हत्वाऽयाहिं अरिणात्सप्तसिंहून्-क्रुरवेद. )

त्यांच्या सृष्टिविषयक कल्पनेप्रमाणे सृष्ट्यारंभी सर्वत्र विश्व जलमय असून ते अंधकारावृत होते. या रजोमय ( Chaos ) स्थितीच्या आधिष्ठात्या दोन देवता म्हणजे अप्सु व त्याची वायको तैमात ह्या होत. त्यानंतर हलके हलके इतर देव निर्माण झाले, पण तैमातने त्यांच्याशी वैर आरंभले. तेव्हां अनु वैगेरे सर्व दैवांनी मर्दुकला सेनापतित्व दिले. त्याने महापराक्रम करून अप्सु व तैमात यांना आपल्या भयंकर वज्राने ( Thunderbolt ) ठार मारले व स्वर्गांय जल व प्रकाश यांची मुक्तता केली.



नंतर पृथ्वीला आकार आला, तो अंडार्धाचा होता. पृथ्वीच्यावर स्वर्गलोक असे, तो पालश्या अंडार्धाप्रमाणे होता, व तो आणि पृथ्वी मिळून एक अंडाकृति गोल होता. हा गोल पातालाच्या आधारावर अधिष्ठित झालेला होता. सर्व पाताळ-भर जल असून त्याचाच अधिष्ठाता देव अप्सु हा होय, स्वर्गाच्या गोलार्धाच्याहिवर स्वर्गांय जलाचा ( Eather ) चा पुंज असून त्याला दोन दरवाजे असत. त्यांपैकी एकांतून शाम्स् अथवा सूर्य येऊन पूर्वेस असलेल्या उदयगिरीवर आसू द्युई व दुसऱ्या पथिमेकडील दरवाजांतून नेघून मानवसृष्टीच्या दर्थीआड होई. सकाळी व संध्याकाळी सूर्यावरोवर त्याची पत्नी 'ऐ' ही असते. पातालांतील जलसंचयांत एक मोठी पोकळी आहे व तेथे अरालु नांवाची दरी आहे, तींत सर्व मृतांचे आत्मे

जातात. या प्रदेशाचा राजा 'नेरगाल' हा आहे. याला मदत करण्यास 'वेलित्सरी' नांवाचा अधिकारी असतो. हा त्या यमधर्माच्या आज्ञा लिहून घेऊन त्या दरेक प्राण्याच्या खात्यांत लिहून ठेवतो. स्वर्ग व पाताल या दरेकाचे प्रत्येकी सात सात भाग आहेत, व या दरेकांत थोगयेतेच्या दृश्यांने कमीअधिक असलेले देव रहातात. पातालाचेंच नांव 'उरुगूला' असें आहे.

ब्रीदेवतांसंवंधाने पदातां त्यांचे एक मुख्य रूप इत्तार या नांवाचे आहे. सर्व जगाची माता म्हणून ही प्रसिद्ध आहे. ती ज्या वेळेस राक्षसांशी भयंकर युद्ध करिते, त्यावेळेस तिच्या रूपाचे नांव अनुनितु असते व सौम्य रूपाने ती नना म्हणून प्रसिद्ध असते.

या मुख्य देवांशिवाय 'अनुनाकी' व इगिमि म्हणून अर्धदेवांच्या कोटींतील देवता असतात, त्या ( Spirits of the Heaven ) म्हणून प्रसिद्ध आहेत.

या सुमेरिअन लोकांचे एक महापुराण आहे, त्याचा नायक गिलगमेश हा होय. हा सूर्याचा उपासक असून त्याने अचाट पराक्रम केत्याचे वर्णन या ग्रंथांत केलेले आहे. याचा मुलगा उरुआस अथवा उरुआस्व ( सं. हर्थश्वः ) यानेच प्रथम राजवंश सुरु केला, असें वर्णन केले आहे. या गिलगमेशजवळ एक सोनेरी मेंटा होता, तो एकदा देवांनी त्याजजवळून पळवून नेला, तेव्हां तो आणण्यासाठी तो गेला. तो प्रथम त्याला एका ब्रींयुक्त पुरुषाजवळ आढळला. त्याच्या जवळून घेऊन परत येताना त्याला एक मोठा थोरला वैल आडवा आला, तेव्हां त्याच्यांशी मोठे युद्ध करून तडाक्यांतून सोडवून तो घेऊन आला.

पुढे तो 'माशु' या अस्तागिरीवर येऊन पोचला. अशा अर्थाचे गिलगमेशच्या पराक्रमाचे वर्णन या ग्रंथांत केले आहे.

याप्रमाणे सुमेरी लोकांची देवता, धर्म, पुराण वर्गरेची माहिती आहे. यानंतर त्यांच्यांत काव्यवाड्यादिकांची वाढहि उत्तम झालेली होती. तसेच कलाकौशल्याच्या वावतींतहि त्यांचे ज्ञान पुष्कळच श्रेष्ठ होते. सुमेरियांत चिकिण मातीचा सुकाळ व दगडांचा दुष्काळ असल्याने तेथील सर्व इमारती विटांच्या असत. देवांचो मंदिरे भव्य व प्रशस्त पण ओवडधोवड असत व त्यांना बांजूनी मिंतीच्या पुस्त्या दिलेल्या असत. पावसाचे पाणी जाण्यासाठी पन्हळ केलेले असत. विटांचा उपयोग करीत असल्याने विटांचे वेलेले खांव मिंतीपासून अलग असत व इमारतीस मिन्याची वौलें वापरीत. मिंतीना फार सुंदर रंग दिलेले असत. ते लोक मातीची कांचेची बनावटहि त्यांना साधलेली होती. तसेच रत्ने गुंफून त्यांच्या मालाहि ते लिखाण कोरीत असत.

येथे सुमेरीयांतील लेखनपद्धतीची थोडी माहिती दिली पाहिजे. पूर्वी सांगितलेच आहे की, प्रथम प्रथम तेथे शब्दांच्या ऐवजीं चित्रे वापरीत असत, व मग

अक्कडी लोकांच्या स्वार्थानंतर त्यांनी अक्षरपद्धति आपल्यावरोबर आणल्यानंतर चिंतेव अक्षरे यांची मिश्रलेखनपद्धति सुरु झाली. याच पद्धतीने तेथील बहुतेक लिखाण विटांवर कोरलेले आहे. अणकुचीदार खिळ्याने ओल्या विटांवर हे लिखाण करीत, त्यामुळे त्यांत साधारणतः उम्या रेघा अधिक असत, व वर्तुळे अथवा वेलांच्या कमी असत. आकड्यांची संख्या लहान आडव्या सरळ-खेणांनी दाखवाई.

अक्षरांच्या चिन्हांवरोबरच जीं चिंतें त्यांत वापरलेली असतात; त्यांत गाईचे व वैलाचे चित्र फार वापरण्यांत येते. त्याकाळची मुख्य संपत्ती: गाईवैलांचीच असल्याने त्या जनावरांना तेव्हांपासूनच महत्त्व व पावित्र्य प्राप्त झालेले होते. त्याच-प्रमाणे माशाच्या आकाराचीं चिंतेहि पुष्कळ सांपडतात. किंवहुना आपल्याइकडील मत्स्यावताराप्रमाणे त्यांच्या देवांचेहि एक रूप मत्स्याचे आहे. सुमेरियन भाषेत पिशू हा घातु मत्स्यत्वदर्शक आहे, व त्यांच्यांतील देवाच्या मत्स्यरूपाला 'सुखा' म्हणजे उडता मासा हे नांव असून त्याचा अर्थ 'बाय-इश' म्हणजे महामत्स्य असा आहे. या शब्दांतील इश शब्द मूळच्या पिशू या सुमेरियन शब्दाचा अपनेश आहे.

सुमेरियन मत्स्यदेवतेचे चित्र त्यांच्या ग्रंथांतून खालीलप्रमाणे दिलेले आढळते.

त्याचप्रमाणे म्हशीचे व रेड्डाचेहि चित्र आढळते. सिंहाचे चित्र तर फार प्रसिद्ध आहे. याप्रमाणे सुमेरियन लिपीचे स्वरूप आहे.

त्यांच्या दंतकथांमध्ये सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वीं झालेल्या जलप्रलयाची कथा सर्वत्र प्रसिद्ध आहे. त्यावेळी एका नांवेत कांहीं प्राण्यांचे संरक्षण करण्यांत आल व त्यापासूनच सृष्टीची पुढे पुनरुत्पत्ति झाल्याची कथा ही सुमेरियन वाजायांत सांपडते.

ही आख्यायिका हिंटू, ग्रीक, अरबी, सिस्ती, हिंदू वैरे सर्व वाजायांत आढळते, हे सर्वांना माहीत आहेच.

सुमेरियांत व त्यानंतर बॅबिलोनियांत प.ल-ज्योतिषशास्त्र फार महत्पदाला पोंचले होते. तेथील पुरोहित ताच्यांचे वेध घेत, ते मुख्यतः कुडली वर्तविष्यासाठी होत. यांतील कांहीं भाग पहिल्या सारगन राजाच्या वेळी म्हणजे ख्रिस्तपूर्व ३०० च्या सुमारास लिहिलेले आहेत. त्या काळीं फलज्योतिषावरून निघारे पुढील गोष्टीचे भविष्य राजाला वेळोवेळी विदित केले जात असे. ज्योतिष्यांच्या जागावर असलेले लोक उच्च दर्जाचे असत व त्यांच्या जागा वंशपरंपरेने चालत. त्यांचीं भविष्ये उत्तरेस



अकड व दक्षिणेस निष्पूर येयेहि प्रसिद्ध करण्यांत येत व ती धांवत्या जासुदावरोवर पाठविलीं जात. दिल्वत, निष्पूर व बुरशिष्या अशा शहरांतून हे अहवाल जात असल्यानें राजाला सर्व ठिकाणची माहिती मिळे.

या लोकांच्या महिन्याचा आरंभ चंद्रदर्शनाच्या सायंकाळ्यापासून होत असे. दर महिन्याचे सात सात दिवसांचे चार आठवडे केलेले असत. दर आटवड्याच्या शेवटच्या दिवसास सुमेरी भाषेत साव्याथ हे नांव होते. ( सिस्ती धर्मीत रविवाराला साव्याथ म्हणण्याचा प्रघात स्पष्टपणे यावरुनच असल्याचे उघड होते. ) सिन् म्हणजे चंद्र या शब्दावरुनच ‘ सिनीवाली ’ हा शब्द संस्कृतात आला असला पाहिजे ( लो० इळकांनी खालिडयन भाषेतील कित्येक शब्द, उ० तैमात, असु, वैरे संस्कृतात आत्यावरुन वेदकालीन संस्कृताचा खालिडयन भाषेशीं संबंध असल्याचे विवेचन केले आहे, त्याचा उल्लेख पुढे येईलच. तथापि येयें इतकेच नमूद करावयाचे आहे की, त्यांनी दिलेल्या शब्दांत ‘ सिनीवाली ’ शब्द नाही. तो मला नवीनच सुचला आहे. अमरकोशात पौणिमेची ‘ सा दृष्टेदुः सिनीवाली ’ अशी व्याख्या दिली आहे. म्हणजे ज्या रात्रीला सिन् अथवा चंद्र पूर्णत्वानें दिसतो ती सिनीवाली. हा शब्दहि असु, तैमात वैरे शब्दांप्रमाणे उघड रीतीनें परभाषेतील दिसतो. ) शम्श म्हणजे सूर्य. अरवी भाषेतहि सूर्याला शम्श हाच शब्द आहे. उमुन्पाहु=गुरु, दिल्वत=शुक ( फारशी भाषेत शुकाला हाच शब्द आहे. ) कैमरु=शनि, गुह्य=वृथ व मुस्तवर्ष=मंगल, हे सात मुख्य ग्रह असून दरेक वार एकेक ग्रहाच्या नांवानें नेमलेला असे. वारा मास मिळून एक वर्ष होत असे. वर्षांरम्ब मात्र सौर असून संपातावर होत असे. दरेक दिवसाच्या वाराच्या भागास ( २ तासाला ) १ कस्तू असे म्हणत व अशा सहा कस्तूचा ( सं. होच्यांचा ) मिळून दिवस व सहा करवूची मिळून रात्र होत असे, व हे दोन्ही भाग वर्षतंसंपातीं म्हणजे वर्षांरम्बी समसमान असत. वर्षाचे तीनशें साठ दिवस, चारचार महिन्याचे तीन काल, ३५४ दिवसांचे चांद्रवर्ष तीनशें पासष्ट दिवसांचे सौरवर्ष, हीं सर्व प्रमाणे वैविलोनियन ज्योतिषात उपलब्ध आहेत.

अशा उच्च स्थिराला पोंचलेल्या ज्ञानानें पूर्ण अशा या संस्कृताचा शोध लागल्यानें सर्व जगताचा प्राचीन इतिहास पालटला, हें उघड आहे. तथापि त्याचा हिंदुस्थानाशीं अगर त्याच्या प्राचीन इतिहासाशीं काहीं संबंध असेल, ही कल्पनाही अर्थातच त्या वेळीं कोणास शिवलीं नाहीं. परंतु सत्य हें केव्हां तरी बाहेर पडतेच, या नियमाला अनुसरून सन १९०७ सालीं द्विनीच्या तुर्कस्थानाचा पूर्व भाग, जो यांकों कॅपेडोशिया म्हणून म्हटला जात असे, व ज्यांत फार प्राचीन काढीं हिंद्याइट राजधानीचे शहर बोगाज्जकोई येये, काळलिपीने खोदलेल्या कांहीं विद्या ह्युगो विकलर या जर्मन गृहस्थास सांपडल्या, त्या ख्रिस्तपूर्व १६ व्या शतकांतल्या आहेत.

त्यांत मिटानन्त्या राजांची कांहीं नांवे दिलीं आहेत, त्यांत, इंद्र, मित्र, वरुण, नासत्य, अपांनपात, हीं शुद्ध वैदिक नांवे आढळलीं. अर्थात् यापूर्वी हिंदुस्थानचा या प्रदेशाशी संबंध असून वरील नांवे वैदिक वाङ्गायावरूनच घेतलीं असल्याचें सिद्ध झाले. यानंतर हा शोधाच्या साखळींतील पुढचा फार महत्वाचा दुव्वा लो. टिळक यांनी शोधून काढला. आर्यावर्ताच्या इतिहासाचें प्राचीनत्व सिद्ध करण्याच्या कार्यात एका आर्येषुत्रानें प्रमुख श्रेय मिळवावे, हा योगायोग तर विलक्षण खराच, परंतु त्यावरेवर त्यामुळे लो. टिळकांची अलौकिक बुद्धिमत्ताहि व्यक्त होते. आपल्यांतील वेदांचा कालदृष्ट्या, क्रुरवेद, यजुर्वेद, सामवेद व अर्थवेद, असा पूर्वापार क्रम लागतो, हें त्यांनी दाखविलेंच आहे, क्रुरवेदाचा काल ख्रिस्तपूर्व ४५०० वर्षे पर्यंत, यजुर्वेद ख्रि. पू. ३५०० वर्षे पर्यंत, सामवेद साधारणतः उभयतांचा समकालीन व अर्थवेद हा मागूनचा असून तो ख्रि. पू. २५०० च्या सुमाराचा आहे, असें त्यांनी संपाताच्या गतींची जीं गमके वेदांत सांपडतात, त्यावरून ठरविले होते. त्यांपैकीच्या अर्थवेदाचा अभ्यास करितांना त्यांना कांहीं शब्द त्यांत असे आढळले कीं, ज्यांची व्युत्पत्ति संस्कृतासारखी दिसेना. त्यांतील कांहीं श्लोक खालील-प्रमाणे आहेत:—

असितस्य तैमातस्य बद्धोरपोदकस्य च ॥  
आलिंगी च विलिंगी च माता च पिता च ॥  
उरुग्रुलाया दुहिता जाता दास्यसिक्त्या ॥  
ताबुवं न ताबुवं घेत्वमासि ताबुवम् ॥

यातील तैमात, उरुगूला हे शब्द उघड उघड परकीय आहेत. असेंच दुसरे शब्द, अप्सु, ताबुव, आलिंगी, विलिंगी, किमिदिनि हे होते. याप्रमाणे त्यांना हें शब्द परकीय असल्याची शंका आली होती, पण तिच्या निराकरणाचा रस्ता त्यांना सांपडला नव्हता. पण जेव्हां त्यांच्या वाचनांत खालिडयन अथवा सुमेरिअन वाङ्गायाचें इंग्रजीं भाषांतर आले, त्या वेळेस त्या शंकाचें निरसन होऊन सुमेरी व हिंदी राष्ट्राचा परस्परसंबंध त्यांना स्पष्ट प्रतीत झाला. दिशेष महत्वाची गोष्ट ही कीं, सुमेरी वाङ्गायांतील अर्वाचीन भागाचा ख्रिस्तपूर्व २००० हा काल युरोपियन लोकांनी निश्चित केला आहे, त्या सुमारास हिंदी-सुमेरी राष्ट्रांचा संबंध असण्याच्या उपपत्तीनेच या शब्दांच्या विनिमयाचा उल्गडा हैण्यासारखा असल्यानें, अर्थवेदाचा लो. टिळकांनी ठरविलेला काळ ग्राह्य मानणे फार सुलभ झाले.

यांच्याहिपेक्षां एक अत्यंत महत्वाचा पुरावा सुमेरी वाङ्गायावरून उपलब्ध होत आहे, तो लोकमान्य टिळकांच्या ध्यानांत आलेला दिसत नाहीं, परंतु तो पुरावा गणितविषयक असून, त्यानें तर लो. टिळकांच्या बुद्धिमत्तेचा कस वावनकशी असल्याचें सिद्ध होते. त्यांनी वेदांचा काळ ठरविष्यास जें गणितात्मक गमक

घेतले त्याचा पाया संपाताची भ्रमणगति होय, हें आता सिद्ध आहे. या संबंधानें श्री. न. चिं. वेळकरकृत टिळक चरित्राच्या ६२९ पृष्ठावर यावद्लचे सुंदर संकलित विवेचन दिले आहे, तें येथे उद्धृत करतोः—

“ सूर्य नेहमी डोवयावरून जात नाही, कधीं तो दक्षिणेकद्वन व कधीं उत्तरेकद्वन जातो, ही सारी गोष्ट सर्वांस माहीत आहे. सूर्य बरोबर डोवयावरून जातो, अशा वेळा वर्षांत सहा सहा माहिन्यांच्या अंतराने दोन येतात. एकीस, म्हणजे जेथून सूर्य उत्तरेकडे जातो, त्या वेळेस, वसंतसंपात म्हणतात व दुसरीस, म्हणजे जेथून पुढे सूर्य दक्षिणेकडे वलतो तिला, शरतसंपात म्हणतात. हा वसंतसंपात हढीं रेवती नक्षत्रापासून अठरा ( अथवा तेवीस ) अंश मागें आहे, म्हणजे हढीं वसंतसंपाताचे वेळीं सूर्य रेवतीं नक्षत्रापासून तितके अंश मागें असतो. ”

“ या वसंतसंपाताचे वेळीं सूर्य ज्या नक्षत्रांत असतो, तीं अगदीं सूर्यम गर्तानें बदलत असतात. ही संपातचलनाची गति किंवा अयनगति ज्योतिषांनी ठरविली आहे. व तिजवरून गणित करून वसंतसंपात अमुक वर्षांपूर्वीं अमुक नक्षत्रांत होता असें सांगतां येते. किंवा उलट, वसंतसंपात हा अमुक नक्षत्रांत आहे, असा एखाद्य ग्रंथांत उल्लेख मिळाल्यास, तो ग्रंथ कितीं वर्षांपूर्वीचा आहे, हेंहि गणित करून काढतां येते. ‘वेदांग ज्योतिषाचे वेळीं हा संपात भरणी नक्षत्रांच्या पुढे दहा अंश होता, म्हणून त्याचा काल गणिताने खि. पू. १३०० चा ठरतो. तैत्तिरीय ब्रह्मणामध्ये कृतिका नक्षत्रांत वसंतसंपात होता असा उल्लेख आहे, त्यावरून त्याचा काल खि. पू. २५०० चा असावा असें ठरते. क्रमेदांत हा संपात मृगशीर्ष ( वैदिक आग्रहायणी किंवा ग्रीक ओरायन ) या नक्षत्रांत असल्याच्या उल्लेखावरून त्याचा काल खि. पू. ४५०० असावा. याच्याहि पूर्वीं पुनर्वसूत वसंतसंपात असल्याचीं गमके आढळतात. तो काल खि. पू. ६००० वर्षांचा ठरतो. ’ ”

याप्रमाणे नक्षत्रांतील वसंतसंपाताच्या उलट गतीवरून हें गणित लो. टिळकांनी वसाविले आहे व त्यांत वेदकालाची अत्यंत प्राचीन मर्यादा संपात पुनर्वसूत असल्याची दिली आहे. हिंदुस्थानचा ग्रीक लोकांशीं संबंध येईपर्यंत आपल्याला राशीं माहीत नव्हत्या, पण त्या ग्रीकांपूर्वीं फार प्राचीन काळीं खालिंद्या अथवा सुमेरियांत माहीत असल्याचा उल्लेख वर दिलाच आहे. या राशींच्या गणनेप्रमाणे पुनर्वसूत नक्षत्र हें मिथुन राशींत येते. ‘आर्द्रा पुनर्वसु त्रयं मिथुनः’ अर्थात् पुनर्वसूत संपात होता, म्हणजेच तो मिथुनेत होता. हेंच गमक सुमेरी वाइमयांत दंतकथेच्या रूपांन दिलेले आहे. हें जगांतील बुद्धिसाध्याचे एक अर्थंत आश्रयकारक उदाहरण होय, वर सुमेरियन वाज्ञायांतील महापुण्यांचा नायक गिल्गमेश याने सोनेरी मेंदा परत आणल्याचा उल्लेख केलाच आहे. हा सोनेरी मेंदा म्हणजेच वसंत संपात होय ! कारण त्याच वेळीं थंडाचे दिवस संपून वसंतकृतूचा सुवर्णप्रकाश पडू लागतो. ‘परोक्षप्रिया हि वै देवा :’ म्हणजे वैदिक कथा या दंतकथेच्या लाक्षणिक

रूपानें दिलेल्या असतात, हा नियम सर्वे ठिकाणीं सारखाच लागू असतो. हा सोनेरी मेंदा प्रथम अगदी दूर अशा ठिकाणीं एका ख्रीसहवर्तमान बसलेल्या पुरुषांजवळ होता, म्हणजे त्या काळीं संपात मिथुन राशींत होता. कारण मिथुन राशीचे वर्णनच 'नृमिथुनं सगदं सवीणम्' असें वृहज्ञातकांत केलेले आहे. तेथून गिल्गमेश तो मेंदा घेऊन येत असतां, वाटेंत त्याला भेटलेला भयंकर वैल म्हणजे 'वृषभ' राशी होय ! त्याच्याशी भयंकर युद्ध करून तो त्यानें सोडवून आणला. अर्थात् वृषभेच्या पूर्वीं व मेषेच्या अखेर म्हणजे कृतिका नक्षत्रांत संपात असप्याचा हा काळ आहे. हा काल गणितानें त्रि. पू. २८००-२५०० च्याच सुमारास येतो. व त्या काळीच या ग्रन्थाची उत्पत्ति झालेली आहे, हें पाश्चात्यांनीहि आतां संषष्ठ ठरविले आहे. अर्थात् सुमेरियांतील हें कालगणितहि संपाताच्या गतीवरूनच ठरविले आहे, हें लो. टिळकांना माहीत नसूनहि त्याच मार्गानें त्यांच्या स्वतंत्र बुद्धीनिहि वेद-कालनिर्णयाचे घेय गांठले ही किती अभिमानाची व भूषणाची गोष्ट होय ! हा नवीन शोध फार महत्त्वाचा आहे, व त्याचा पांडितांनी अवश्य विचार करावा अशी नम्र वंवनंति आहे.

अर्थात् या विचारसरणीने क्रमवैदांतील अत्यंत प्राचीन काळ हा सुमेरियाच्या आद्यकालाशीं समकालीन होता, व तो काल सुमारे त्रि. पू. ७००० ते ६००० वर्षे हा होय हें सिद्ध होतें. त्यामुळे उभयतांच्या वाज्ञायांत, धर्मप्रथांत, आस्त्याधिकांत कल्पनांची व शब्दांची अदलाबदल झाली असली पाहिजे हें उघड आहे. मार्गाल विवेचनांतील सुमेरिअन देवतांपैकीं सिन्धी चंद्राशीं, शम्शी ची सूर्याशीं, रम्मानची चरुणाशीं, मर्डुकची इंद्राशीं, तैमातची वृत्राशीं, अप्सूची पातालाशीं, इश्तारची दुर्गाशीं बैलित्सेरीची चित्रगुप्ताशीं असलेली साम्यता इतकी विलक्षण आहे कीं, त्याविषयीं आधिक लिहिष्याची जरुरीच नाही. जलप्रलयाची कथा, इंद्रवृत्र युद्धाची कथा या कथाहि दोहोत सारख्याच आहेत. फलज्योतिष दोघांचेहि सारखेच आहे. या सर्वे साम्यावरून या दोन संस्कृतींचा दृढसंबंध असावा, हा तर्क फार वरच्या कोटीवर जाऊन पौऱला.

परंतु ईश्वराच्या मनांत हा सिद्धांत केवळ तर्कप्रतिष्ठाच ठेवावा असें नसून त्याची 'प्रत्यक्षपरीक्षणैर्व्यक्ति' करावी असें होतें, असें दिसतें. कारण जणूं काय त्याच्या संकेतानुरूप सन १९२५ सालीं पंजाब व सिंध येथें प्राचीन वस्तुशास्त्रासाठीं उत्खनन केले जात असतां. फार विलक्षण शोध लागला. तेथें नवीन शहरेच्या शहरे सांपडली. या स्थळांची प्रत्यक्ष कल्पना येण्यासाठीं या खालीं एक स्थूल नकाशा पुढे दिला आहे.

आधिक खोल खणताना भूर्गमीत एकाखालीं एक असें अनेक थर सांपडले, त्यांचे सविस्तर व सुसंगत वर्णन मराठींत असलेले माझ्या पाहण्यांत नसल्यामुळे व या जगत्कांतिकारक शोधाची माहिती मराठी वाचकांना असणे जहर वाटल्यानें,

घेतले त्याचा पाया संपाताची भ्रमणगति होय, हें आतां सिद्ध आहे. या संबंधानेश्री. न. चिं. वेळकरकृत टिळक चरित्राच्या ६२९. पृष्ठावर यावद्दलचें सुंदर संकलित विवेचन दिले आहे, तें येथे उद्धृत करतोः—

“ सूर्य नेहमीं डोवयावरून जात नाहीं, कधीं तो दक्षिणेकडून व कधीं उत्तरेकडून जातो, ही साधी गोष्ट सर्वास माहीत आहे. सूर्य बरोबर डोवयावरून जातो, अशा वेळा वर्षात सहा सहा माहिन्यांच्या अंतरानें दोन येतात. एकीस, म्हणजे जेथून सूर्य उत्तरेकडे जातो, त्या वेळेस, वसंतसंपात म्हणतात व दुसरीस, म्हणजे जेथून पुढे सूर्य दक्षिणेकडे वक्तो तिळा, शरत्संपात म्हणतात. हा वसंतसंपात हाळी रेवती नक्षत्रापासून अठरा (अथवा तेवीस) अंश मागें आहे, म्हणजे हाळी वसंतसंपाताचे वेळीं सूर्य रेवती नक्षत्रापासून तितके अंश मागें असतो.”

“ या वसंतसंपाताचे वेळीं सूर्य ज्या नक्षत्रांत असतो, तीं अगदीं सूक्ष्म गर्तानें बदलत असतात. ही संपातचलनाची गति किंवा अयनगति ज्योतिषांनी ठरविली आहे. व तिजवरून गणित करून वसंतसंपात अमुक वर्षांपूर्वीं अमुक नक्षत्रांत होता असे सांगतां येते. किंवा उलट, वसंतसंपात हा अमुक नक्षत्रांत आहे, असा एखादा ग्रंथांत उल्लेख मिळाल्यास, तो ग्रंथ किंती वर्षांपूर्वींचा आहे, हेहि गणित करून काढतां येते. ‘वेदांग ज्योतिषा’चे वेळीं हा संपात भरणी नक्षत्रांत्या पुढे दहा अंश होता, म्हणून त्याचा काल गणितानें यि. पू. १३०० चा ठरतो. तैत्तिरीय व्राह्मणां मध्ये कृतिका नक्षत्रांत वसंतसंपात होता असा उल्लेख आहे, त्यावरून त्याचा काल यि. पू. २५०० चा असावा असे ठरते. क्रमेदांत हा संपात मुगशीर्ष (वैदिक आग्रहायणी किंवा श्रीक ओरायन) या नक्षत्रांत असल्याच्या उल्लेखावरून त्याचा काल यि. पू. ४५०० असावा. याच्याहि पूर्वीं पुनर्वसूत वसंतसंपात असल्याचीं गमके आढळतात. तो काल यि. पू. ६००० वर्षांचा ठरतो.”

याप्रमाणे नक्षत्रांतील वसंतसंपाताच्या उलट गतीवरून हें गणित लो. टिळकांनी वसाविले आहे व त्यांत वेदकालाची अर्थ्यात प्राचीन मर्यादा संपात पुनर्वसूत असल्याची दिली आहे. हिंदुस्थानचा श्रीक लोकांशीं संबंध येईपर्यंत आपल्याला राशी माहीत नम्हत्या, पण त्या श्रीकांपूर्वीं फार प्राचीन काळीं खालिल्या अथवा सुमेरियांत माहीत असल्याचा उल्लेख वर दिलाच आहे. या राशींच्या गणनेप्रमाणे पुनर्वसु नक्षत्र हें मिथून राशींत येते. ‘आर्द्धा पुनर्वसु त्रयं मिथूनः’ अर्थात् पुनर्वसूत संपात होता, म्हणजेच तो मिथूनेत होता. हेच गमक सुमेरी वाइमयांत दंतकथेच्या रूपानं दिलेले आहे. हें जगांतील बुद्धिसाध्याचें एक अर्थ्यात आश्रयकारक उदाहरण होय, वर सुमेरियन वाज्यांतील महापुण्याणांचा नायक गिल्गमेश यानें सोनेरी मेंदा परत आणल्याचा उल्लेख वेलाच आहे. हा सोनेरी मेंदा म्हणजेच वसंत संपात होय! कारण त्याच वेळीं थंडाचे दिवस संपून वसंतकृत्या सुवर्णप्रकाश पडू लागतो. ‘परोक्षप्रिया हि वै देवाः’ म्हणजे वैदिक कथा या दंतकथेच्या लाक्षणिक

रूपानें दिलेल्या असतात, हा नियम सर्व ठिकाणीं सारखाच लागू असतो. हा सोनेरी मेंदा प्रथम अगदीं दूर अशा ठिकाणीं एका छोसहवर्तमान वसलेत्या पुरुषा-जवळ होता, म्हणजे त्या काळीं संपात मिथुन राशींत होता. कारण मिथुन राशीचे वर्णनच 'नृमिथुनं सगदं सर्वीणम्' असे वृहजातकांत केलेले आहे. तेथून गिल्गमेश तो मेंदा घेऊन येत असतां, वारेंत त्याला भेटलेला भयंकर बैल म्हणजे 'वृषभ' राशी होय ! त्याच्याशीं भयंकर युद्ध करून तो त्याने सोडवून आणला. अर्थात् वृषभेच्या पूर्वीं व मेषेच्या अखेर म्हणजे कृतिका नक्षत्रांत संपात असप्याचा हा काळ आहे. हा काल गणितानें खि. पू. २८००-२५०० च्याच सुमारास येतो, व त्या काळींच या प्रथाची उत्पत्ति ज्ञालेली आहे, हें पाश्चात्यांनीहि आतां स्पष्ट ठरविले आहे. अर्थात् सुमेरियांतील हें कालगणितहि संपाताच्या गतीवृहनच ठरविले आहे, हें लो. टिळकांना माहीत नसूनहि त्याच मार्गानें त्यांच्या स्वतंत्र युद्धानेहि वेद-कालनिर्णयाचे ध्येय गांठले ही किंती अभिमानाची व भूषणाची गोष्ट होय ! हा नवीन शोध फार महत्त्वाचा आहे, व त्याचा पंडितांनी अवश्य विचार करावा अशी नम्र विनंति आहे.

अर्थात् या विचारसरणीनें कुण्डेदांतील अत्यंत प्राचीन काळ हा सुमेरियाच्या आयकालाशीं समकालीन होता, व तो काल सुमारे खि. पू. ७००० ते ६००० वर्षे हा होय हें सिद्ध होते. त्यामुळे उभयतांच्या वाज्यांत, धर्मग्रंथांत, आख्यायिकांत कल्पनांची व शब्दांची अदलाबदल झाली असली पाहिजे हें उघड आहे. मार्गील विवेचनांतील सुमेरिअन देवतापैकीं सिन्धी चंद्राशीं, शम्शीरी सूर्याशीं, रम्मान्त्री वरुणाशीं, मर्दुकचीं इंद्राशीं, तैमातचीं वृत्राशीं, अप्सूची पातालाशीं, इत्तारचीं दुर्गेशीं वैलित्सेरीचीं चित्रगुप्ताशीं असलेली साम्यता इतकी विलक्षण आहे कीं, त्याविषयीं आधिक लिहिव्याची जरुरीच नाही. जलप्रलयाची कथा, इंद्रवृत्र युद्धाची कथा या कथाहि दोहोत सारख्याच आहेत. फलज्योतिष दोघांचेहि सारखेच आहे. या सर्व साम्यावृहन या दोन संस्कृतींचा दृढसंबंध असावा, हा तर्क फार वरच्या कोटीवर जाऊन पोंचला.

परंतु ईश्वराच्या मनांत हा सिद्धांत केवळ तर्कप्रतिष्ठित ठेवावा असें नसून त्याची 'प्रत्यक्षपरीक्षणव्यक्ति' करावी असें होते, असें दिसते. कारण जणूं काय त्याच्या संकेतानुरूप सन १९२५ साली पंजाब व सिंध येथें प्राचीन वस्तुशास्त्रासाठीं उत्खनन केले जात असतां. फार विलक्षण शोध लागला. तेथें नवीन शाहरेच्या शहरे संपडलीं, या स्थळांची प्रत्यक्ष कल्पना येण्यासाठीं या खालीं एक स्थूल नकाशा पुढे दिला आहे.


आधिक खोल खणतांना भूगर्भात एकाखालीं एक असें अनेक थर संपडले, त्यांचे सविस्तर व सुसंगत वर्णन मराठीत असलेले माझ्या पाहण्यात नसल्यामुळे व या जगत्कांतिकारक शोधाची माहिती मराठी वाचकांना असणे जहर वाटल्यानें,

ती मी सर जॉन मार्शल यांच्याच शब्दांच्या भाषांतराने खाली देत आहे. 'लंडन टाइम्स' वर्तमानपत्राच्या फेब्रुवारींत सन १९२६ च्या अंकांतून ही माहिती Journal of Indian History या नियतकालिकाच्या Vol. V :Part I serial No. 13 या अंकांत १०२ पृष्ठावर घेतली आहे, ती येणेप्रमाणे:—

"पंजाबांतील हराप्पा या ठिकाणी श्रीयुत साहनी यांनी व सिंध मधील माहेंजो-दारो येथे श्रीयुत के. एन दीक्षित यांनी केलेल्या प्राथमिक स्वरूपाच्या उत्खननावरून हिंदुस्थानच्या प्राचीन इतिहासावर अंत महत्वाचा प्रकाश पडण्यासारखा आहे. स्थूल मानाने रावी नदीच्या पात्राच्या ओंधाने संशोधन केल्यास किती अपूर्व साधनसंपत्ति मिळण्याचा संभव आहे, याची कल्पना या दोन ठिकाणच्या शोधांवरून येते.

हराप्पा येथील जागेपेक्षां माहेंजो-दारो येथील सांपडलेली जागा आकाराने लहान असली, तरी तींत अधिक वस्तुलाभ झाला आहे. आजूबाजूच्या सपाठ मैदानावर सरासरी एक चौरस मैलाच्या आकाराचा व सपाठीपासून सुमारे चाळीष फूट उंचीचा एक मातीचा ढीग येणे होता. या डिगाच्या चारी वाजूनीं चर खण्ले असतां त्याखाली एक उतम सुंदर वांधणीचे शहर सांपडले, त्याचा काल खि. पू. ३००० वर्षे हा होय. त्यांच्याहि खाली खण्टाना त्यांहून प्राचीन कालचे अवशेष सांपडले आहेत. त्यांत सांपडलेल्या इमारतीचे साधारणतः दोन वर्ग करतां येतात; एक मंदिरे अथवा देवालये, व दुसरा खासगी राहण्याचीं घरे. ती विटांची वांगलेली असून, त्यांच्या पायांत घालण्यासाठी उन्हांत तापवून वाळविलेल्या विटा. वापरल्या असून भिंतीना भर्तीत भाजलेल्या विटा लावल्या आहेत. देवालये उच्च चौथांवर वांगलेली असून त्यांचे गाभारे लहान असून निंती फार जाड आहेत. त्या देवालांतून मूर्तींची पूजा होत असे किंवा नाही, हे निश्चित सांगण्यास साधन नाही. कारण त्या मूर्तीं सांपडल्या नाहीत. एका निक्या इष्टिकाफलकावर एक आकृति एका सिंहासनावर मांडी घालून बुद्धप्रमाणे वसल्यासारखी काढलेली असून तिच्या दोन्ही बाजूस दोन पूजक गुंधे टेकलेले दाखविलेले आहेत व मुख्य आकृतीच्या मार्गे नागाची कणा दाखविलेली आहे, व तिच्या मार्गील वाजूस तत्कालीन लिपीत कांही हकीगत कोरलेली आहे. राहत्या घरांत सामानसुमान फारसे आढळून येत नाही, परंतु त्यांची वांधणी अप्रतिम असून फार सोयीची केलेली होती. त्यांतील विहिरी, ज्ञानगृह, पाणी जाण्याच्या पक्क्या मोन्या, विटांची फरशी या सर्वांवरून तेथील लोक संपत्र असून सुखवस्तु असल्याचे सिद्ध होते. रोजच्या उपया धातुंचीं भांडीं व उपकरणेहि आवळतात. रत्नांना पैलू पाढून त्यांना वेजे पाडणे, सोन्याचा उत्तम मुलासा करणे, विटांना पॉलिश देणे व धातुंचे शिके कोरणे, वैरे सर्व कला त्यांना येत असत. या सर्व वस्तू दरेक घरांत सांपडल्या आहेत. विशेषत:

ब्राह्मणवर्गाला पूज्य असलेल्या गाईचीं व बैलांचीं चित्रे विशेष प्रमुखत्वानें दिसतात. व तीं फार प्रमाणवद्ध आहेत, त्यावरून आज, पूर्वीं पांच हजार वर्षांच्या काळींहि या जनावरांची निपज हळी सारखीच सुंदर होती असें दिसते. दुसऱ्या एका चित्रांत



पिंपळाचे झाड दाखविले आहे. अर्थात् या अश्वत्थ वृक्षाचे पावित्र्य फार प्राचीन आहे. त्याचप्रमाणे इतर चित्रांत, वाघ, हत्ती, गेंडे व इतर प्राणी दाखविले आहेत. फक्त त्यांत घोडा हा प्राणी दिसत नाही. इतर वस्तु म्हणजे, रत्ने, भांडी, सोन्या. चांदीचे दागिने, माळा, वैगरे होत.

हराप्पा येथील सांपडलेल्या वस्तुहि साधारणतः माहेंजो-दारो येथील वस्तु प्रमाणेच आहेत. पण तेथें एक प्रचंड इमारत आढळली आहे, ती मात्र माहेंजो-दारो येथील इमारतीहून अगदी भिन्न स्वरूपाची आहे.

माहेंजो-दारो व हराप्पा या दोन्ही ठिकाणी प्रेते जाळण्याची चाल प्रचलित असे. मात्र तेथें आपल्या इकडील सन्याशांच्या समाधींसारख्या बांधलेल्या कांही-

( १८ )

नंबर २




| Seal | Sumerian | Phonetic |
|------|----------|----------|
| ▲    | ◀ ▶ △    | KAN, GAN |
| □    | ◀        | BAR      |
| △    | ▶        | AMA      |
| ◆    | ◀        | WA,WI,WE |

खुलासा:—

वाचन—कण्व—वार—अम्म—व

अर्थ:—कण्व ब्राह्मण, ( इश्वराचा ) कर्ण. ( कान )

नंबर ३



| Seal | Sumerian | Phonetic    |
|------|----------|-------------|
| ▲    | ◀ ▶      | KAN, GAN    |
| □    | ↑        | WE(ME), ŠIB |
| △    | ◀        | AŠ          |
| ○    | ◀        | KHA, HA     |
| ◎    | ◀        | ITI         |
| ◆    | ◀        | SIG         |
| ◆    |          | TAB         |
| ◆    | ◀ ▶ ◀ ▶  | E(DIN)      |
|      |          | (AŠ)        |

खुलासा:—

वाचन—कण्व—वे—अस्—खा—इति—सिग्—तव्—एदिन्—अस्

अर्थ—एदिन् येथील खैतिसिग्-चा संत्रपुरोहित कण्व.

खुलासा:—वाचन नंबर ४

| Seal | Sumerian   | Phonetic |
|------|------------|----------|
| —    | —          | ŠU       |
| —    | —          | ŠE       |
| —    | —          | EN       |
| —    | A, UMUN    |          |
| —    | ZAG, SAG   |          |
| —    | GU, GA, TU |          |
| —    | —          | ŠA, AG   |
| —    | DU         |          |
| —    | ( AŠ )     |          |



खुलासा:—वाचन—सुषेण—अ—सग्—गु—अग—डु—अस्—  
अर्थ—अगडूचा राजा सुषेण.

नंबर ५

| Seal | Sumerian       | Phonetic |
|------|----------------|----------|
| —    | TAX, TAKH, LAX |          |
| —    | " " "          |          |
| —    | SA, SIR, GAL   |          |
| —    | GUNU, GANA     |          |
| —    | GUGA, HAR      |          |
| —    | AG, ŠA         |          |
| —    | DU             |          |
| —    | ( AŠ )         |          |




खुलासा:—वाचन—तक्ष—स—गर—गु—अग—डु—अस्.

अर्थ—अगडु ( अयोध्ये ) चा राजा सगर याचा मंत्री तक्ष.

याप्रमाणें नमुन्यादाखल पांच शिके व त्यांचे खुलासे दिले आहेत. यापैकी पहिल्यांतील एदिन हें नांव सिंधुनदाच्या प्रदेशांतील भागास दिलेले होते, हें या खाली दिलेल्या नकाशावरून दिसून येईल. दुसऱ्यांत ब्राह्मणा ( वर्णाचा ) चा स्पष्ट उल्लेख आहे. अर्थात् त्रिवेदांतील पुरुषसूक्त या पूर्वीचे आहे व त्यावेळीं चारुर्वर्ण्य-पद्धति रूढ झाली होतो हें स्पष्ट होते. कण्व हा मोठा कुलपति होता. मुनीनां दशसा-हृत्य योऽनन्दानादिपोषणात् । अध्यापयति विप्रिधिरसौ कुलपतिः स्मृतः ॥ अशी कुल-पतीची व्याख्या केलेली आहे. तिसऱ्यांतील खैतिर्खिंग या शब्दाचा अर्थ मुख्य पुरो-हित असा आहे. चौथ्यांत अगडु शहराचा उल्लेख आहे. अगडूचा अर्थ अयोध्या आहे. आपल्या इकडील पुराणांतूनही अयोध्येच्या सूर्यवंशीय राजांच्या वंशावळीत सुषेण याचें नांव दिलेले आहे. सगर राजाचा उल्लेख पांचव्या शिक्क्यांत आहे, हा राजा ख्वर्गांतील भागीरथी नदी भूलोकावर आणण्यावदल पुराणांत उल्लेखिलेला आहे. अशा रीतीने पुराणांत प्रसिद्ध असलेल्या प्राचीन पुरुषांचे उल्लेख या शिक्क्यावर आलेले आहेत.

या एकंदर विवेचनाचा निष्कर्ष सामान्यतः असा निघतो कीं, खित्तपूर्व सहा सात हजार वर्षांपासून हिंदुस्थानांत एक प्रकारच्या सुसंकृत लोकांची वस्ती हेती. त्या लोकांना विटांचीं उत्तम घरे वांधतां येत. त्यांना उत्तम प्रकारचे स्थापत्य कलेचे ज्ञान होते. तांवे, शिसे, रुपे, सोने, वैगरे धातु ल्यांना चांगल्या माहीत असून त्यांचे अलंकार ते करीत, त्यांवर खोदकान करीत, प्रथम प्रथम ते आपले लिखाण एक प्रकारच्या चित्रालिपीने करीत, व पुढे पुढे एक प्रकारची अक्षर लिपीहि ते वापरू लागले होते. निरनिराळीं रत्ने त्यांना माहीत असून त्यांचे ते हार, माळा वैगरे करून वापरीत असत, चाकू, सुन्या वैगरे पदार्थ त्यांना परिचित होते. याहून विशेष महत्त्वाचा शोध तर तुक्ताच महिना पंधरा दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाला आहे कीं, माहेजो-दारो येथे कांहीं कापसाचे विणलेले कापड सांपडले होते. तें खरोखर हळ्डी ज्याला आपण कापूस म्हणतो, याचें आहे किंवा दुसऱ्या एखाद्या वनस्पतीच्या तंतूचे विणलेले आहे, याचें वारीक संशोधन करून युरोपियन तज्ज संशोधकांनों सरकारी रीतीने प्रसिद्ध केले आहे कीं तें हळ्डीच्याच कापसाचे केलेले होते; यावरून ते लोक कापसाची वस्त्रे वापरीत असत हेहि सिद्ध होते, त्यांची मोठमोठाळीं शहरे वसलेली होतीं. याप्रमाणे सुमारे खि. पू. ३५०० अथवा चार हजार वर्षेपर्यंत त्यांचीच राज्ये हिंदुस्थानांत चालत होतीं. त्यानंतर या देशावर आर्य लोकांनी स्वारी केली व एतदेशीय लोकांना त्यांनी जिकले. हे एतदेशीय लोके, रुद डोक्याचे, अरुद कपाळाचे, वसव्या नाकाचे, व जाड ओठांचे असत. अर्थात् ते द्रविड वंशीय होते. बलुचिस्थानांतील ब्रह्मी भाषा ही द्रविड वंशीय भाषाच आहे, हें अलीकडील भाषाशाब्दज्ञांचे प्रमाणहि याच सिद्धांताला पुष्ट देते. जेत्या आयीनीं आपला सुषिस्तुतिपर वेद रचिला व नंतर त्यांची परिणाति यज्ञयाग-दिपर धर्मात झाली. हा त्यांचा धर्म स्वाभाविकच जित द्रविडांनी क्रमाक्रमाने स्वोका-

रला, परंतु त्यावरोवरच त्या लोकांत असलेल्या गाईवैलांची पवित्रता, आश्वत्थवृक्षाची पूजेयता, वैगेरे कृत्पना आर्योंनोहि उचलल्या व अशा रीतानें त्या दोधांची एक मिश्र संस्कृति बनली. सामाजिक दृष्ट्याहि या दोन्ही समाजांत लग्नकाऱ्ये होजन काळांतरानें त्यांचे एकीकरण झाले. परंतु हे आर्य लोक येण्यापूर्वीच्या द्रविड लोकांचे सुमेरियाशीं उत्तम प्रकारे दलणवळण होते. हिंदुस्थानांतून सुमेरिअन लोक सुमेरियांत गेलेले असोत, अथवा सुमेरियांतून हे द्रविड लोक हिंदुस्थानांत आलेले असोत, हे ठरविष्यास अज्ञन निश्चित प्रमाण उपलब्ध झाले नाही. ते कांहीं असले तरी, आर्य लोक आल्यानंतर या उभय समाजांतील व उभय देशांतील ब्राह्मण ग्रंथकालीन संस्कृतींत अत्यंत साम्य आहे व त्याहुलेच सुमेरियांतील मिटार्नी येथील राजांची नावे इंद्र मित्र, वरुण वैगेरे ठेविलीं गेलीं, व उलटपक्षीं सुमेरियन वाङ्ग्यांतील अप्सु, तैमात आलिगी, विलिगी; सिनीवाली, वैगेरे शब्द इकडील वाङ्ग्यांत प्रविष्ट झाले, अशा रीतीनें हा कम चालू होता.



इतिहासमंशोधनाचा पल्ला सिंध व पंजाब येथील उत्खननानें येथवर आणून पोंचविला आहे, व हिंदुस्थानाच्या इतिहासाला ख्रि. पू. सहासात हजार वर्षे मागे नेजन सुस्थित केले आहे. ही सर्व इकीगत हिंदी लोकांना अभिमानास्पद आहे. या संबंधानें मि. वडेल म्हणतात:—

“The discoveries herein recorded, should therefore appeal to the hearts and stir the religious and patriotic feeling of all educated Hindus who desire to know the first-found scientific proofs for the veracity of their Vedas and Ancient Epics (the Puranas), and to learn

that their ancestral Vedic Kings and sages were famous historical emperors, Kings and priest-Kings with multitudinous monuments still existing to the present day. It must also be gratifying to the modern Hindus to find, that the Vedic and Epic tradition which their ancestors preserved and transmitted down through the centuries, and in which they have steadfastly believed, is now substantially proved true, and has become a chief means of identifying the Aryan and summerian civilizations."

**महणजे -** या नवीन लागलेल्या शोधांनी हिंदु लोकांची अंतःकरणे उचंबळून याची व त्यांची धार्मिक भावना व देशभक्ति जागृत घावी, असे त्यांचे महत्व आहे, कारण त्यांच्या वेदांबद्दल व पुराणांबद्दल प्रत्यक्ष व प्रथम ऐतिहासिक पुरावे त्या शोधामुळे मिळाले आहेत. त्यांचे वैदिक पूर्वज सुप्रसिद्ध राजमहाराजे, पुरोहित व कृष्णी हे सर्व ऐतिहासिक पुरुष होते, व त्यांनी बांधलेल्या इमारती आज मित्तीसिहि उपलब्ध आहेत, हे ज्ञान त्या शोधामुळे झाले आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या वेदांतून व पुराणां तून जी राजवंशांची व कृष्णिकुलांची परंपरा वर्णिली आहे व जिच्यावर त्यांची पूर्ण श्रद्धा आहे, ती वस्तुतः सत्य आहे व तिच्यामुळेच सुमेरियांत व हिंदुस्थानांत प्रचलित असलेल्या संस्कृतीचे ऐक्य निश्चित करण्यास महत्वाची मदत झाली आहे.

येथपर्यंत आलेले हे संशोधन घेयून पुढे हिंदी लोकांनीच विशेष चालवून आपल्या प्राचीन परंपरेविष्टींच्या सहानभूतीच्या दृष्टीने आपल्या राष्ट्राचा सुसंगत इतिहास बनवावा, अशी आशा आहे.

# हिंदी व सुमेरी इंद्र.



व व पंजाव या प्रांतांतील भूगर्भशोधनानें अविष्कृत केलेल्या अत्यंत प्राचीन हिंदी संस्कृतीचे स्वरूप दाखवून, प्राचीन सुमेरियन संस्कृतीशी तिचे किती निकट साम्य आहे, याचे दिग्दर्शन 'चित्रमय जगत्' च्या जानेवारीच्या खास अंकांत केले आहे. या दोन्ही प्रदेशांतील इमारती, चित्रे, पुतळे,

अलंकार, हृत्यारें, शिके, त्या शिक्कांवरील लिपि, त्या लिपीच्या वाचनानें प्राप्त ज्ञालेल्या माहितीवरून कद्दून आलेली त्यांची सामाजिक, राजकीय व धार्मिक स्थिति. त्यांचे गणित व फलित या दोन्ही शाखांतील ज्येतिष्प्रविष्यक ज्ञान व त्यांच्यांतील दैवतात्मक ज्ञान, इत्यादि अनेक वावरींचा अभ्यास करतांना या दोन्ही संस्कृति सम-कालीन असल्या पाहिजेत होते. उघड होते, असें त्या लेखांत दाखविले होते. हा काल अधिकांत अधिक ख्रिस्तपूर्व सहा सात हजार वर्षांपूर्वीपर्यंत जाऊन पोहोंचतो असें अंतर्गत उल्लेखांवरून निष्पत्र होते, व हेच अनुमान भारतीय वेदांवद्दल कै० लो० टिळ-कांनीं काढले होते, असेही त्या लेखांत दाखविले होते. ज्या लोकांत या दोन्ही संस्कृतींचा प्रचार चालू होता, ते कोण होते ही जिज्ञासा पुढे ओघानेच प्राप्त होते. तिचे उत्तर मि. वैडेल यांनी असें देण्याचा प्रयत्न केला आहे की "The Indo-Aryans who conquered, colonized and civilized India..... were those leading sea-going branches of the Aryan sumerians."

या लोकांचा वंश सुमेरियांत असून पुढे तिचीच शाखा हिंदुस्थानांतील आर्य, ही होय; अर्थात् सुमेरियन संस्कृति त्यांतल्या त्यांत प्राचीन व आर्यसंस्कृति तिची शाखा, म्हणून अर्वाचीन, हेच मि. वैडेल यांचे अनुमान युरोपियन लोकांच्या देहस्वभावानुसार वेलेले आहे, असें मी मागील लेखांत म्हटले आहे. वस्तुत: युरोपियन लोकांची प्रत्यक्षी आर्य-संस्कृति शक्य तितकी अर्वाचीन ठरविष्याची असते, ही गोष्ट अनेकांनी अनेक ठिकाणी नमूद केलेली असतां, मागील लेखांतील माझ्या विधानांत काहीं जणांना युरोपियन लोकांच्या प्रयत्नांवद्दल तुसता कृतज्ञताभावच नव्हे, तर उपहासहि असल्याचा भास ज्ञाला, पण तो भास चुकीचा आहे. कारण मी जें विधान केले आहे, त्याला चमत्कारिक रीतीनं सर जॉन मार्शल यांचीच पुष्टि मिळाली आहे. ता. ४ जानेवारीच्या 'टाइम्स' च्या अंकांत मार्शलसाहेब म्हणतात:—

"Owing to its close connection with the Sumerian civilization of Mesopotamia, the prehistoric civilization revealed at Mohenjo-daro and Harappa has hitherto been designated by the name 'Indo-Sumerian.' With the progress of exploration, however, it has become evident, that the connection with Mesopotamia was due **not to actual identity of culture**, but to intimate commercial or other intercourse between the two countries. For this reason the term 'Indo-Sumerian' has been discarded and 'Indus' adopted in its place."

(मेसापोटेमियांतील सुमेरिअन संस्कृतीचे पंजाब व सिंधमधील संस्कृताशी असलेल्या निकट साम्यावरून या संस्कृतीस 'इंडो-सुमेरिअन' असें नांव आजपर्यंत उपयोजिले होते. परंतु हिंदुस्थानांतील उत्खनन जसजसे अधिक अधिक होत जात आहे, तसेतसे हें अधिक सिद्ध होत आहे की, या दोन्ही संस्कृतींत तादात्म्य नसून फक्त व्यापारादि संबंधामुळे अत्यंत साम्य प्रतीत होते, इतकेच; व याचसाठी इतउत्तर हिंदुस्थानांतील संस्कृतीला 'इंडो-सुमेरिअन' या संज्ञेने न संबोधितां सिंधु (नदप्रांतीय) असें संबोधण्यांत येईल.) अर्थात् या मार्शल्साहेवांच्या अभिप्रायाने वैडेलसाहेवांचे अनुमान वाढित होते, हें उघड आहे, व म्हणूनच त्या विधानावर आम्ही ओळखेप घेतला होता. अर्थात् या आक्षेपांत कृतज्ञताभाव अथवा उपहास घैरेचा भास कल्पणे चुकीचे होय. असो.

आमच्या मर्ते मि. वैडेल यांचे विधान चुकीचे आहे व सर जॉन मार्शल यांचे विधान हें अर्धसत्य आहे. वैडेलसाहेवांच्या मर्ते सुमेरिअन लोकांच्या ज्या शाखेने हिंदुस्थानावर स्वारी करून आपली शाखा हिंदुस्थानांत स्थापिली, त्या शाखेने सिं. पू. ७०० च्या सुमारास ही स्वारी केली; पुढे याच लोकांत उपनिषदें, स्मृति वैग्रे ग्रंथ त्यानंतर झाले, व त्याच लोकांत भारतीय युद्ध त्यानंतर झाले. अर्थात् हें विधान चुकीचे आहे, हें सांगण्यास फारशी हरकत येण्यासारखी नाही. मार्शलसाहेवांचे विधान इतक्यापुरते सत्य आहे की, हिंदुस्थान व मेसापोटेमिया या दोन देशांत सिं. पू. परंतु त्यांच्यांतील साम्य व्यापारादि निकट संबंधामुळेच आलेले होते, हें मार्शलसाहेवांचे विधान वरोवर नसून, वस्तुतः मेसापोटेमिया व हिंदुस्थान यांच्यांतील संस्कृती-साम्य असण्याचे खरें कारण या दोन्ही शाखा उत्तर ध्रुवप्रदेशीय एका संस्कृतीच्या शाखा आहेत, व त्यामुळे त्यांच्यांत हें विलक्षण साम्य दिसून येत आहे. या उप-पतीच्या समर्थनार्थ या लेखांतील विवेचन योजिले आहे.

लो० टिळक यांनी आपल्या 'आर्टिक होम इन् दि वेदाज्' या ग्रंथाच्या आरंभाच म्हटल्याप्रमाणे "कोणत्याहि राष्ट्राच्या पूर्वपीठिकेचा मागोवा काढतां काढतां अखेर आपण त्या राष्ट्राच्या पौराणिक आस्थ्याभिका व दंतकथापर्यंत जाऊन पोहोचतो,

त्या आख्यायिका व दंतकथांतच त्या राष्ट्राचा प्राचीनतम हतिहास साठविलेल्या असल्याने त्यांच्या सत्य अर्थप्रतीतीनेच तो उपलब्ध होतो.” प्राचीन ज्ञानप्राप्तीचा हा दंडक अर्थार्थ आहे व तो लावूनच आजपर्यंत अनेक देशांच्या हतिहासांची कोडीं उल्माडतां आली आहेत. तो दंडक भारतीय वेदकथांना लावून आर्यवंशाच्या इतिहासाचा छेडा लावण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे. भारतीय वेदकथांत इंद्रकथांना अत्यंत महत्त्व देण्यांत आले आहे, व तसेच इंद्र या देवतेला सर्व देवतांत प्राधान्य देण्यांत आले आहे. इतर सर्व वैदिक देवतांपेक्षां इंद्रविषयक सूक्तांची संख्या किती तीरी पट अधिक आहे ! इंद्र ही भारतीयांची राष्ट्रीय देवता होय. अनेक सूक्तांतून इंद्राचं वर्णन केलेले आहे. त्यांत त्याची उत्पत्ति, वाळपण, रूपवर्णन, गुणवर्णन व त्याचा मुख्य पराक्रम जो ब्रूवध, त्याचे वर्णन केले आहे. या इंद्रविषयक कथेचा अनेकांनी अनेक रीतीने अर्थ करून भारतीयांच्या इतिहासावहूनच्या आपल्या उपपत्ति कल्पित्या आहेत. त्याचपैकीच्या पूर्वीच्या सर्व उपपत्तीचा विचार करून त्या कशा असमाधान-कारक आहेत, हे लो० टिळकांनी दाखविले आहे, व उत्तरभूवदेशीय आर्यवस्तीच्या उगमतीने या कथेचा समर्पक खुलासा कसा होतो, हे आपल्या अर्थात दाखविले आहे.

अर्थात् ही इंद्रविषयक कथा जर सुमेरिअन् वाढ्यांत अगदीं तंतोतंत एक-सारखी आढळली, व इंद्रविषयक सर्व गोष्टीचे प्रतीक जर त्या सांस्कृतिक वाढ्यांत आढळलं, तर अर्थात् दोन्ही संस्कृतांचा मळ एक उद्भव असला पाहिजे हे उघड होते. पुढे ध्रुवादेशीं सिं. पू. अजमासे आठ हजार वर्षांपूर्वी हिमप्रलय झाल, तेव्हां तेथून आर्यलोकांनी स्थलांतर केले व त्यांच्यांतील कांही लोक सुमेरियांत गेले व कांही हिंदू स्थानांत आले. हिंदुस्थानांतील सिंध व पंजाब येथील लोकांवर आयोंनी स्वारी केली व त्यांच्या व आपल्या चालीरीतींचा परस्पर-विनिमय केला. ही गोष्ट सिं. पू. सुमारे चार हजार वर्षांपूर्वी झाली, व आर्यवर्तींतील मूळचे लोक व आर्यलोक यांच्या संसर्गाचाच परिणाम नवीन उत्खननांत दिसून येत आहे. या उत्खननांतील शहरांचा काळ मार्शल साहेबांनीच सिं. पू. ३५०० वर्षांचा ठरविला आहे, तो वरोवरच आहे. त्यापूर्वी कांही शतके आर्यलोक हिंदुस्थानांत आले होते. अर्थात् हा काळ मृगनक्षत्री वसंतमंगःपात असल्याच्या वैदिक उल्लेखांशी अगदीं मिळतां येतो. याच्याहि पूर्वीच्या काळाचा — पुनर्सृत संपात असल्याच्या काळाचा उल्लेख वेदांत प्राचीन म्हणून केलेला आहे. म्हणजे संपातांत दोन नक्षत्रांद्वितका फरक पडलेला आहे. इतका फरक पृष्ठास, दर नक्षत्रास अजमासे ९०० वर्षे याप्रमाणाने, १९०० अर्थवा दोन हजार वर्षांचा काळ जावा लागतो. अर्थात् वेदांचा अगदीं आयोद्रम सिं. पू. सहा सोडेसहा हजार वर्षांपूर्वीचा आहे. त्या काळी भारतीय आर्य व मेसोपोटेमिअन् अथवा सुमेरियन् आर्य उत्तरभूवाजवळ रहात होते, व त्यांच्यांत त्या काळी ज्या देवतात्मक दंतकथा होत्या, त्या स्वाभाविकच त्यांनी आपल्यावरोवर आणल्या. अशी ही एकदरीने आमची विचारप्रणालिका आहे. तिचा प्रंग आतां करावयाचा आहे.

संस्कृत व्युत्पत्तीला परकार्य भासणारे व म्हणून उघड परकार्य दिसणारे व शोधा-  
अंती सुमेरी भाषेतले सांपडणारे असे ' तैमात, अलिंगी, विलिंगी, सिनीवाली ' वैरे शब्द  
आढळल्याने सुमेरी व हिंदी संस्कृतीचा विनियम झाल्याची कल्पना प्रथम लो. टिळकांना  
सुचली, परंतु त्या वेळी सुमेरी वाज्याय हळी आहे त्याप्रमाणे इंग्रजी कविताख्याने उपलब्ध  
झाले नसेल म्हणून म्हणा, अथवा त्यांच्या स्वतःच्या अनेक व्यवसायांमुळे त्यांना वेळ  
मिळाला नसेल म्हणून म्हणा, परंतु कोणत्याहि कारणाने असो या वृत्रकथेचा संपूर्ण संदर्भे-  
तिहास लो. टिळकांना संशोधिला नाही. तो तसा संशोधण्याकरितां प्रथम सुमेरी कथा  
साकल्याने अभ्यासणे जरूर होते, व त्यानंतर क्रमेदारील तत्संबद्ध उतारे काढण्यासाठी  
त्याचाहि अभ्यास करणे अवश्य होते. तसा केल्यानंतर या दोहोत अपूर्व साम्य साधन्त  
असल्याचे मला आढळून आले, व त्यांच्या स्पष्टीकरणासाठीच खाराली विवेचन  
केले आहे.

हे विवेचन करितांना संदर्भासाठी घेतलेले सुमेरियन् व भारतीय असे दोन्ही  
प्रकारचे आधार अगदी मूळरूपाने घेतले आहेत. भारतीय आधारांसाठी क्रमेदीय  
सूक्ष्मांतरील उतारे शब्दशः घेतले आहेत. सुमेरी आधार माझ्या पाहिल्या लेखांत सांगि-  
तत्याप्रमाणे त्या काळी ओल्या विटांवर कीलाकृति लिप्यांचे जे लिप्याण वोरलेले  
आहे, त्याचे इंग्रजी कवितावद्ध भाषांतर केले आहे, त्यांतून घेतले आहेत. ही कीललिपी  
उकलण्याचे प्रमुख श्रेय मि. जॉर्ज सिथ, व्हूगो, वुर्क्लर वैरे ग्रंथकारास आहे. या  
शिवाय मि. पू. चवथ्या पांचव्या शतकांत वेरोसस् नांवाच्या एका खालिड्यन् धर्म-  
गुरुने सुमेरी दंतपुराणकथांचा संग्रह केला होता. त्याचे पुढे ग्रंथक भाषेत भाषांतर  
करण्यांत आले. तें भाषांतर सांप्रत उपलब्ध नाही, पण त्यांतील उतारे अलेक्झॅडर  
पॉलिहिस्टर याने एकाचित केले आहेत, व त्यावरून युसेबिअस् नांवाच्या ग्रंथकाराने  
' कानिकॉन ' नांवाचा ग्रंथ लिहिला आहे. त्या ग्रंथांतील मजकुराने जॉर्ज सिथच्या  
लिपीवाचनाला संपूर्ण रीतीने पुष्टि मिळाल्याने सिथच्या भाषांतराचा आधार मूळा-  
इत्यकाच विधसर्नाय मानण्यास हरकत नाही. त्यांतूनच सुमेरी आधार घेतले आहेत.  
कोठे कोठे अभिप्रायात्मक गद्य आधार घेतले आहेत, ते किंग या ग्रंथकाराच्या तद्विप्रयक  
ग्रंथांतून घेतले आहेत.

या सुमेरी आधारांवरून पहातां सुमेरी देवतांसंवंधाने किंगने जे विवेचन केले  
आहे, ते तंतोतंत भारतीय वैदिक देवतांप्रमाणेच आहे. तो म्हणतो:—“या देवता  
म्हणजे सृष्टीतील निरनिराळ्या शक्तीची रूपे होत. जगतोत नित्य प्रतीत होत असलेल्या  
शक्तीच्या व त्यांच्या परिणामांच्या घडामोर्डीसच त्यांनी देवत्व दिले आहे. त्या  
काळच्या लोकांनी प्रत्यहीं सूर्याचा अस्तोदय पाहिला, चंद्राच्या कलांचे निरीक्षण केले  
निरनिराळ्या ताच्यांचे अवलोकन केले, निरंतर मंदगतीने वाहणारा वायु व प्रक्षयकर्ता  
ज्ञानावात यांना अनुभव घेतला, परंतु हे सर्व प्रकार सृष्टीच्या शक्तीचे स्वाभाविक  
रिणाम आहेत, ही जाणीव त्यांना न झाल्याने या परिणामांच्या ठारीं त्यांनी देवांची,  
कल्पना केली, व अनुकूल प्रतिकूल परिणामानुसार त्या देवांचे शुभाशुभ वर्ग पाडले,

हें करितांना त्यांच्या मनानें त्या देवांचें अस्तित्व लाक्षणिक स्थाने कात्प्रिलेले नसून तें वास्तव स्थाने होतें. ” अशा या देवतांमध्ये भारतीय दृष्ट्या इंद्र ही देवता मुख्य आहे.

भारतीय वेदांत ज्याप्रमाणे इंद्राला प्रमुख स्थान आहे, त्याप्रमाणे सुमोरियन् वाङ्गायांत आद्यस्थान असलेली देवता मर्डुक ही होय. वस्तुत: वेदांच्या अंगदीं आद्य काळीं हें प्रमुखपद वरुण या देवतेला होतें. वरुण हा “ उदारधी, श्रीमान्, शांत, पुण्य-पावन व सर्वांवर प्रभुत्व गाजाविणारा असा आहे. ” वरुणाला ‘ तू सर्वांचा राजा आहेस ’ ( त्वं विश्वेषां वरुणासि राजा । क्र. ), ‘ तो सर्व भुवनांचा राजा आहे, ( तेन विश्वस्य भुवनस्य राजा । क्र. ). ‘ तो गंभीर, पराक्रमी, क्षत्रिय व अस्तित्वांत असलेल्या सर्व वस्तूंचा राजा ’ ( गंभीरशंसो रजसो विभानः चुपारक्षत्रः सतो अस्य राजा । क्र. ) असें म्हटलें आहे. त्या काळीं वरुण हा राजा व इंद्र त्याचा सेनापति मानला जात असे. ‘ त्या विभ्राजमान इंद्र व वरुणांना नमस्कार करा; त्यातला पहिला वज्रानें वृत्राला मारतो व दुसरा विप्र हा धरीं वसतो ’ ( ता गृणीहि नमस्येभिः शङ्खैः सुन्नेभिः इंद्रावरुणा चकाना । वज्रेणान्यः शवसा हंति वृत्रं सिषतयन्यो वृजनेषु विप्रः क्र. ) पण पुढे वरुणांचे हें समादप्त इंद्रांकडे आले. ( ‘ सत्यामृते अवपश्यन् जनानाम् । जनांचे सत्यासंत्य अवलोकन करणाऱ्या वरुणापेक्षां पराक्रमाने वृत्राचा नाश करणारा इंद्रच त्या काळच्या विजिर्गिषु आर्योना अधिक पठला. याचे प्रत्यंतराहि वेदांत दिसून येते. क्र. वेदांतील एका सूक्तांत अभि हा असें म्हणतो कीं, ‘ पुष्कल वर्षे मी माझ्या पूर्वांच्या घन्याला ( वरुणाला ). सोडले असून, माझा हळांचा घनी इंद्र आहे. ’ ( वळीः समा अकरमेनरास्मिन् इंद्रं वृणानः पितरं जहामि । क्र. ) इंद्राच्या पराक्रमामुळे हतप्रभ झालेल्या वरुणाला त्याचे परिजनहि सोडून जातात, हा प्रकार मुद्राराक्षस नाटकांतील राक्षसानें काढलेल्या उद्धाराप्रमाणेंच आहे. तो: म्हणतो:—

उच्छिञ्चाश्रयकातरेव बुल्दा गोत्रांतेरे श्रीर्गता ।

तामेवानुगता गतानुगतिकास्त्यकानुरागाः प्रजाः ॥

“ हृतवल झालेल्या राजाला त्याची श्रीच केवळ सोडून गेली, असें नव्हें; तर तिच्या मागून असुरक्त असलेले प्रजाजनहि सोडून गेले. ”

अथवा इंग्रजी कवि टेनिसन्ने आपल्या मॉर्ट ड: आर्थर या काव्यांत म्हटल्याप्रमाणे

Authority forgets a dying king, laidw idowed  
Of the power in his eye, that bowed the will.

नुसत्या डोळ्यांतल्या चमकेने दुसन्यांची शिरें नमविष्याचें सामर्थ्य नष्ट झालेल्या दुर्बल राजाला अधिकारश्रीहि सोडून जाते.

हाच प्रकार सुमेरी वाङ्गायांत दिसून येतो. फार प्राचीन काळीं वेल्या देवते-

कडे जगताचें साम्राज्य मानलेले असे. अनेक शतके या देवतेला असलेले प्राधान्य पुढे मर्डुक या देवाकडे संकामित झाले.

**किंग-महणतो:-**Traces of his original subordinate character at the time when Babylonia was still unknown, may be seen in the fact that he was never regarded as the oldest of the Gods, nor as endowed from the beginning with his later attributes; he was conceived as having won his power and supremacy by his own valour and by the services he rendered both to Gods and to mankind.

( मर्डुकची थोग्यता पूर्वकाळी दुर्घट होती. त्या काळी वैविलोनचें अस्तित्वाहि नव्हते. मर्डुक हा प्राचीन देव नव्हे, तो तरुण आहे व त्याने आपले प्रमुखपद स्वपराक्रमाने व स्वावलंबनाने व त्याने देवांना व मनुष्यांना केलेल्या सहाय्यासुले संपादन केले आहे. असेंच वर्णन इंद्रावहूल आढळते. ( इंद्रं अजर्यम् ), ( युध्मस्य ते वृत्रभस्य स्वराज उप्रस्य यूनः ), ( अजरं युवानम् ) इत्यादि सूक्ष्मांनी इंद्राचे तारण्य व्यक्त होते. तसेंच त्याच्यांत सर्व देवांचे पौरुष, वल व शहाणपण एकवटले आहे, ( तस्मिन् गृणासुतक्तं इता औजासि रावृत्तां ) त्याची महत्व द्वानशता प्राप्ताप्राप्तमाणं परमाणी आहे ( ज्योतिर्विश्वमन्वस्ति विद्युता ), इत्यादि उल्लेख वरील अर्थाचीच आहेत.

अशा प्रकारं वैदिक इदं व सुमेरी मर्डुक यांना प्रथमतः गौण स्थान असून नंतर त्या उभयताना ऐप पदवी मिळालेली आहे. त्यांचा इतिहास आतां साम्यत्वाने वर्णा वयाचा आहे. तो अधिक स्पष्टतेने नव्हरेत भरण्यासाठी दोन कोष्ठकांत एकासमोर एक देत आहे. यांत डाव्या कोष्ठकांत मर्डुकविषयक सुमेरी वाज्याच्या इंग्रजी भाषांतरां नील भाराठीवह उतारे देऊन उजऱ्या बाजूच्या कोष्ठकांत तदर्थक फक्त चक्—वैदातालि इंद्रविषयक उतारे मराठी भाषांतरासह दिले आहेत, व अशा रीतीने ही कथा सायंत वर्णिली आहे. भारतीय इंद्रकथेत इंद्राचा जन्म, त्याचा प्राप्तक्रम, वृत्राची उत्पत्ति, त्याने केलेले जलवंधन, त्याने सर्व विश्वाला दिलेला ताप, त्यासुले देवांना वाटलेली भीति, त्यांनी वृत्रवधासाठी इंद्राला दिलेले सेनापत्य, त्याची वृत्रावर स्वारी, व नंतरस्चा वृत्रवध, त्यासुले मुक्त झालेले जलप्रवाह व प्रकाश, त्यावेळी सर्व देवांनी केलेली इंद्रस्तुति, मग इंद्राने केलेली विश्वाची पुर्नरचना व अखेर भक्तांना दिलेले आध्यासन, इतके भाग प्रमुखतः येतात. अत्यंत आर्थर्यजनक रीतीने हेच भाग मर्डुकच्या कथेत येतात. तेथे वृत्र याचा प्रतिनिधि ‘तैमात’ होय. हाच विदेशी तैमात पुढे भयंकर सर्प म्हणून, अर्थवेदांत ‘असितस्य तैमातस्य वशोरपोदकस्य च।’ या क्रुचेत समाविष्ट झाला आहे.

### सुमेरी कथा.

Marduk the son of Ea, the God of lower Earth

मर्डुक हा इता या पृथ्वी देवतेचा मुलगा होता.

Marduk then created the Earth and the green herbs and cattle and the beasts of the field and creeping things and men.

मर्डुकने मग पृथ्वी, तिच्यावरील वनस्पति, चतुष्पाद, सरीसूप व सनुधे निर्माण केली.

परंतु इंद्राचा जन्म होण्यापूर्वी—

When in the height heaven was not named

And the Earth beneath did not yet bear a name.

Chaos ruled, its waters were mingled together

Then were created the Gods. ( all of them ).

तथापि मूळच्या तमोऽवृत पाण्यांत-

There were Apsu the primeval who begot them

And chaos, the mother of them.

Who was the great Dragon

Taimat was the great Dragon.

Fifty Kasbus is his length and one Kasbu his breadth

And he swallowed in the water and lashed his tail.

पूर्वी अप्सु व तैमात है दौधे अस्तित्वांत होते. तैमात हा महानयकर सम होता. त्याची लंबी ५० कस्बू होती. ( कस्बू म्हणजे दोन तासांत चालून जाता असून घेव्हल इतके अंतर ) व रुंदी १ कस्बू होती. तो पाण्यावर अधिष्ठित आला असून त्यावर आपले शोपढु जोराने आपडीत होता,

यानंतर तैमातच्या भीतीने सर्वांची उडालेली गाळण कवि वर्णितो:—

The cities sighed and groaned aloud

And men uttered lamentations.

The God Anu was unable to go against her

Nudimmud was afraid and turned back.

सर्व लोक दुःखाने गांजून जाऊन शोकोद्भाव काढावयास लागले, प्रत्यक्ष अनु देवाहि तैमातसमोर जाऊ शकला नाही व नुदिम्मद देव भीतीने पद्धन आला.

देव म्हणाले:—

Oh Marduk, thou art our avenger

We give thee sovereignty over the whole world.

Thou art chiefest among the great Gods.

हे मर्डुक, आमच्या अपमानाचा सूड उगव. आम्ही तुला सर्व जगाचे साम्राज्य देतो. सर्व देवांचा तूंव राजा आहेस.

याप्रमाणे देवांनी प्रार्थना करून मर्डुकची तैमातशी लडण्याकरितां सेनापतिस्थानी नेमण्यक केल्यावर मर्डुकने युद्धासाठी शस्त्रधारणादि तयारी केली:—

He made ready the bow, he girded his weapon upon him,  
He slung a spear upon him and fastened it,  
The bow and quiver he hung at his side,  
He set the lightening in front of him,  
Then the Lord raised the thunder bolt, his mighty weapon.

त्यानें आपले धनुष्य तयार केले व शब्दे धारण केलीं। त्यानें आपल्या खांद्यावर  
भाला घेतला, धनुष्य व बाणांचा भाता त्यानें आपल्या वाजूस लटकावला व मग आपले  
उग्र व मुख्य शब्दे जें वज्र तें उगारले.

नंतर—

He mounted the chariot an object unequalled for terror  
He harnessed four horses and yoked them to it  
All ferocious, high of courage and swift of pace  
Followed by the seven winds.  
Marduk set out for the fight.

मर्डुक आपल्या अप्रतिम अशा भयंकर रथावर आखूड झाला; त्यानें त्या रथाला  
चार घोडे जोडले. ते सर्व भयंकर, तडफाचे, तेजस्वी व अत्यंत चपल होते. मर्डुकने  
आपल्या वरोवर सात वायू घेतले होते.

अशा रीतीने सज्ज होऊन मर्डुक निघाला असतां, त्याला तैमात आणि अम्म—  
Apsu the primeval and chaos,  
Taimat their waters mingled together.

पृथ्वीच्या खालीं असलेल्या प्रलयकालीन जलांत आढळले.  
याप्रमाणे हे शब्द एकमेकासमोर आल्यावरोवर तैमातने—  
She uttered loud angry cries,  
She was like one possessed, she lost her senses  
She trembled and shook to her very foundations.

रागानें मोठी गर्जना केली. पिशाचानें आवेशल्याप्रमाणे तैमातचे भान नाहीसें झाले  
व ती रागानें कंपायमान झाली. व—

She recited an incantation, she pronounced her spell.  
तैमातने मंत्र म्हणून आपली जादू ( माया ) इंद्रावर पसरण्याचा प्रयत्न केला.  
मग—

Then advanced Taimat and Marduck,  
To the fight they came on, to the battle they drew nigh  
And the Gods of the battle cried out for their weapons.  
अखेर त्या युद्धांत मर्डुकने—

He drove in the evil winds & the terrible winds filled her  
body,

He seized the spear and broke through her belly,  
He severed her parts, he pierced her heart,  
He overcame her and cut off her life,  
He cast down her body, he stood upon it,  
Her might was broken, her force was scattered.



### मर्डुक-तैमात युद्ध.

[ यांत तैमात हा ( वेदांत अहि या शब्दानें वर्णिला आहे, त्याप्रमाणे ) मोठा भयंकर संर्प असल्याचें दाखविलें असून मर्डुक हा आपल्या हातांतील वज्रानें त्याचा वध करीत असल्याचा व त्याच्या शरीरावर उभा असल्याचा देखावा दाखविला आहे. ]

आपल्या वरोवर आपलेले वायू तैमातच्या तोंडांत भरून तैमातला वेजार केले व मग आपल्या शश्वानें त्यानें तैमातचें पोट फोडून तिळ ठार मारलें, व तिचें शरीर फेकून इकून ल्यावर तो उभा राहिला. अशा रीतीनें तैमातचें वल त्यानें नष्ट करून टाकले.

मग—

The lord stood upon Taimat's hinder parts,  
With his merciless club, he smashed her skull,  
He split her up like a flat fish into two halves,  
He bade the waters to come forth.

मग मर्डुक तैमातच्या शरीराच्या मागल्या भागावर उभा राहिला व त्यानें आपल्या गदेनें तैमातचें मस्तक चूर्ण केले. मग त्यानें तैमातला एखाच्या माशाप्रमाणे चिरून ल्याचे दोन तुकडे केले व त्यानें कोंडलेत्या जलांना वाहेर सोडले.

याचवरोवर त्यानें प्रकाशाची मुक्ताता केली. कारण किंग हा ग्रंथकार म्हणतो:—


“ The creation of light is then recorded, when Taimat was vanquished by Marduk; for he overcame the monster in his character as a solar God.

मर्डुकनें तैमातचा पराभव केल्यावर प्रकाश निर्माण केला, कारण मर्डुकनें प्रकाशाची देवता या नात्यानें हा पराभव केला होता.

यानंतर मर्डुकनें पुनः सर्व सृष्टीची स्थिरप्रतिष्ठा केली.

He created the heavens and formed the Earth,

He made the stations for the great Gods,  
 The stars, their images and the constellations he fixed.  
 In the midst thereof he fixed the zenith.  
 He opened great gates on both sides ( of the firmament ).  
 For shamsh the Sun God who every day



[ वेविलोनचा राजा नवू-पाल-इदिन् हा शम्स या सूर्यदेवाची आराधना करत  
 असल्याचा देखावा या चित्रांत दाखविला आहे. ]

Journeyed from one to the other across the world,  
 He made this daily journey across the sky in a chariot.



[ या चित्रांत मुमेरिअन सूर्यदेव शम्स हा स्वर्गाच्या पूर्व द्वारांतून प्रवेश करीत  
 असल्याचा देखावा चित्रित केला आहे. ]

त्यानें स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली, व सर्व देवांचीं निवासस्थानें निश्चित केली. त्यानें तारे, ग्रह यांना स्थापले. त्यानें स्वर्गाला दोन दरवाजे ( दोन बाजूस ) सूर्याला घेण्याजाप्यासाठी ठेवले. त्यांतून रोज रथांत वसून सूर्य पर्यटण करतो.

त्यानंतर—

The moon God he caused to shine forth  
He appointed him, a being of the night, to determine the  
days,  
Every month without ceasing, with the crown he covered  
him,

Saying—

At the beginning of the month

Thou shalt command the horns to determine six days

And on the seventh day to divide the crown.

अशा रीतीनें तैमातला मारून मर्डुकने सर्व स्थिरस्थावर केल्यामुळे सर्व देवांनी त्याची स्तुति केली:—

The Gods addressed Marduk their deliverer by every conceivable name and title of honour. They called him, 'the life-of all Gods,' 'the lord of hearing and Mercy,' 'the creator of abundance and Mercy, who establishes plenteousness and increases all that is small.'

याप्रमाणे देवांनी केलेल्या स्तुतानें संतुष्ट होऊन मर्डुक अखेर भक्तांना आश्वासनपर आशीर्विचन देतो:—

Towards thy God, thou shalt be pure of heart  
For that is the glory of the God head,  
Prayer and supplication and bowing low to the earth,  
Early in the morning thou shalt offer unto him,  
The fear of God begets mercy, offerings increase life.  
He that fears the Gods.....shall have a long life.

ईश्वराविष्यां आपल्या अंतःकरणांत शुद्ध भाव ठेवा, कारण तें देवांनें वैभव आहे.

दररोज प्रातः काळीं भक्तिनम्र होऊन तुम्ही देवांची प्रार्थना व स्तुति करा.

देवांची भीति वाळ्याप्यानें त्यांच्या अंतःकरणांत तुमच्याविष्यां करुणा उत्पन्न होते, व त्यांना दिलेल्या हविर्भागानें आर्युदाय वाढतो.

जे देवांना भितात, त्यांना दीर्घायुष्यप्राप्ति होईल.

अखेर—

The wise are bidden to ponder on the story, the father is to teach it to his son, and the prince or ruler is to listen to its recital.

With such an ode to Marduk the great poem fitly concludes.

सर्व प्राज्ञनां या मर्दुकच्या कथेचें मनन करावे, पित्यानें ही कथा आपल्या मुलांस शिकवावी, व राजानें तिचें भक्तीनें श्रवण करावे असें सांगून हें महापुराण समाप्त झाले आहे.

### वैदिक कथा.

उमा पितरामहयज्ञ जायत यावापृथिवीं ।

यौः ( आकाश ) व पृथिवी या दोन्ही पितरांपासून इंद्र व अभि हे उत्पन्न झाले व म्हणून कवि त्यांना म्हणतो,

समानो वां जनिता भ्रातरा युवम् ॥

( तुमचे मातापिता एकच असल्याने तुम्ही दोषे भाऊ आहांत. )

इंद्रः जनिता दिवो जनिता पृथिव्याः ।

इंद्र हा स्वर्ग व पृथिवीचा जनिता आहे.

( या ठिकाणी पृथिवी म्हणजे पृथिवीवरील वस्तू असा अर्थ आहे. )

इंद्र ओषधीरसनोदहानि वनस्पती रसनोदरिक्षम् ।

ज्या इंद्रानें औषधी वनस्पती वैगेरे निर्मित्या.

गिरीरजाँ अपः स्वर्वपत्वता ( दाधार )

ज्यानें पर्वत, अंत्रे, पाणी व स्वर्ग यांना आधार दिला.

तम आसीत्तमसा गूढमप्ये ।

अप्रकेतं सलिलं सर्वमा इदम् ॥

प्रथमारंभी फक्त अंधकार सर्वत्र पसरलेला होता व त्या अंधकाराने आवृत असें जल एकमिश्रित झालेले, एवढेंच कायतें अस्तित्वांत होतें. मम-

कस्मिद्भर्म प्रथमं दध्न आपः ।

यत्र देवा समगच्छन्त विश्वे ॥

त्या जलांत वीजाधान होउन तेशें सर्व देव एकत्र ( उत्पन्न ) झाले.

द्वत्रस्यनिष्ठं विचरंति आपः ।

दीर्घं तमः आशयादिदशत्रुः ॥

वृत्राच्या वस्तिस्थानाभोवतीं पाणी खेळत होतें व तें गाढ अंधकाराने आवृत होतें. तेशें हा इंद्र शत्रु होता.

समप्सुजित् इंद्र सत्पते ।

इंद्र हा अप्सूचा जेता आहे.

आहिं यद् अपो वत्रिवांसम् जघान ।

पाष्ट्याभावंतीं हा सर्प ( तैमात ) वेष्टन घाल्हन राहिला होता.

अपो वृत्रं वत्रिवांसं पराहन् ॥

पाष्ट्याभावंतीं वेष्टन घालेल्या सर्पचा ( तैमाताचा ) उल्लेख यांत आहे.

अभिग्रद्दुर्जनयो ।

सर्व लोक पळाले, त्याचप्रमाणे देव भीतीने पळाले असें वर्णनहि केलेले आहे.

एवा त्वामिद् वज्रिन् विश्व देवास सुहवास उम्मा: ।

महामुमे रो इसी वृद्धमृष्टं निरेकमि द्वृणते वृत्रहत्ये ॥

सर्व देव वृत्रापुढे उभे राहप्यास भीत असल्याने त्यांनी इंद्राला वृत्रहननास पाचारण केले.

सम्राट्यो स्वराट्यो उच्यते वां महांतौ इंद्रा वरुणौ महावसू ।

अस्माकमिंद्रावरुणौ भरेमरे पुरोयोधा भवतं ।

इंद्र राज्ञा त्व मधि राजो भव ।

हे इंद्रा तूं आमचा सम्राट् आहेस, तूं आमचा युद्धांतील मुख्य सेनापति हो, तूं सर्व राजांचा अधिराजा हो.

स उग्रधन्वा प्रतिहिताभिरस्ता । अभ्यक्षा त इंद्रं ऋश्चिरस्यै ।

स इषुहस्तैर्निषंगिभिः व्रशी । शतव्रप्ति इषुस्तव ।

शंभर सूर्योन्या तेजाइत्का, हे इंद्रा तुंडा वाण दीप्तिमान् आहे.

तक्षन् त्वथा वज्रं पुरुहूत युमन्तभ् । त्वंथा असै वज्रं स्वर्यं तत्क्ष । हस्तावज्रं हिरण्ययम्

त्याने आपत्या हातांत उग्र धनुष्य धारण केले, ऋषि ( भाला ) घेतला, वाणांचा भाता घेतला व त्याच्यासाठीं त्वथ्याने खास वनविलेले सोन्याचे चक्रचकीत वज्र हातांत आरण केले.

हे वज्र लोखंडाचे असल्याचेहि कोठे वर्णन आहे.

महां त्वथा वज्रमतक्षदायसम् ।

इंद्रं म्हणतोः—त्वथ्याने माझ्यासाठीं लोखंडाचे वज्र तथार केले आहे. त्याला शंभर ठिकाणी प्रखर धार होती.

वज्रेण शतपर्वणा । अधवृत्थाते मह उग्रवज्रं । सहस्र भृष्टिं व वृतच्छसाश्रिम् ।

तक्षन् रथं सुवृतं विघ्नापः तक्षन् हरी इंद्रवाहा वृषभसू ।

रथं हिरण्यवंधुरभ् आस्थायो दिविसृशम् ।

तं स्मा रथं मघवनप्राप सातये जैत्रं यं ते अनुमदाम संगमे ।

आ यस्मिन्हस्ते नर्या मिमिक्षुरा रथे हिरण्यये रथेषाः ।

आ रथमयो गमस्त्वोः स्थूर्योरा ध्वनश्वासो वृषणो मुजानाः ।

आ त्वा वहंतु हरयो इंद्रं त्वासूरचक्षसः ।

आ त्वा मदच्युता हरी शेनं पक्षेव वक्षतः ।

इह त्या सधमादा हरी हिरण्यकेश्या । वायविंद्रश सरथं ।

त्वष्ट्रानें इंद्राचा सुंदर रथ घडविला, तसेच इंद्राला नेष्यासाठीं त्या रथाला जोडव्यासाठीं घोडे निर्माण केले, तो रथ आकाशाला जाऊन पोचेल असा होता व त्यांतील वसप्पाची जागा सुवर्णाची केलेली होती. लडाईत त्या रथांत वसणाराला जयच मिळे तो रथहि सोन्याचा होता. घोड्याचे लगाम सूर्याच्या किरणाप्रमाणे होते. त्या घोड्याचे डोळे सूर्याप्रमाणे तेजःयुंज होते, त्याची आयाळ सोन्याची होती. एखादा द्येन पक्षी आपल्या पखांच्या साह्यानें ज्याप्रमाणे अत्यंत जलद गमन करितो, त्याप्रमाणे तो रथ उन्मत्त घोड्यांच्या साह्यानें इंद्राला नेतो. त्याच्या वरोवर वायू त्याच रथावर असतात.

अपः वृत्वा रजसो वुभ्रमाशयत् ॥

रजोऽवृत अशा पातालांत पाण्याला वेष्टन धालून तो महा सर्प ( वृत्र वसला होता )

क्रत्रेण यदहिना विभदायुधा समस्थिथायुधये शंसमाविदे ।

विश्वे ते अत्र मरुतः सहत्मनावर्धनुप्र महिमानमिंद्रियभ् ॥

नास्मै विवृत तन्यतुःसिषेव नयां मिहमकिर द्वादुनिं च ।

इंद्रश्य यव्युयुधाते अहित्र ।

ज्या वेळी इंद्र व तो महासर्प ( वृत्र ) एकमेकाशी लङ्घ लागले, त्या वेळी तो सर्प विकुळता व मोठी गंजना थांच्या साह्यानें स्वरक्षण करण्याचा प्रयत्न करतो.

आहिमोहानप आशयानभ् ।

प्र मायामिर्मायिनं सक्षदिदः ॥

मायी मृणजे मायेचा आश्रय करण्याचा व पाण्यावर निजलेल्या त्या अहोला इंद्रानें मायेने परामृत केले.

अथ यौश्रिते अपसानु वज्राद्वितानमद्वियसास्वस्य मन्योः ।

इंद्र व वृत्र थांचे युद्ध इतके भयंकर व तुमुल झाले की, त्यामुळे आकाश, पृथ्वी व इतर सर्व विश्व हालून गेले.

त्वथा चित्तव मन्यव इंद्रं वेविज्यते भिया ।

ज्या त्वष्ट्रानें तें वज्र निर्माण केले तोहि त्याच्या आघाताने भातियत्त होऊन मृच्छित झाला.

अमीत्वां जहति पुत्र देवाः ।

हे इंद्रा इतर देव तुला सोडून पक्कून गेले.

विचिद्वृत्रस्य दोधतोवज्रेण शतपर्वणा शिरोविमेद वृष्णिना ।

वावृधानो मरुत्सखा विवृत्र मैरयत् ।

अयमिद्रो मरुत्सखा विवृत्रस्यामिनत शिरः ।

इंद्रानें आपल्या सहस्रधार असलेल्या वज्रानें वृत्राचे मस्तक तोडून टाकले.

मरुत्सखा ( वायूंचा भित्र ) अशा त्या इंद्राने वृत्राला आपल्या शक्त्यानें तोडून टाकले व त्याचे मस्तक छेदले.

त्वं अप्सुजित् महत्वान् इदं सत्यते ।  
हे इंद्रा मरुतांनी युक्त होत्याता तूं अप्सूलाहि जिक्कलेस् ।

त्वं बृत्रं शवसा जघन्वान्सुजः सिंधून् आहिना जग्रसानान् ।  
बृत्रं जघन्वान्सुजाद्विसिंधून् ।  
त्वमिद्र घावितवा अप्स्कः परिषिता अहिना ।  
वाश्रा इव धेनवः स्यंदमानाः ।  
अंजः समुद्रमवजमुरापः ॥

हे इंद्रा तूं वृत्राला ठार मारून ( कोडलेले ) जलप्रवाह मोकळे केलेस्, ते प्रवाह त्या महासर्पाने गिळून टाकले होते, याप्रमाणे इंद्राने मोकळे केलेले जलप्रवाह ह्याप्रमाणे दावें सोडलेलीं वर्तसे गायांकडे थांवत जातात, लाप्रमाणे समुद्राकडे थांवत गेले.

हनो बृत्रं जया स्वः ।  
ससानात्यां उतसूर्ये ससानेंद्रः ।  
बृत्रभू यदिद्र शवसावधीराहिभू ।  
आदित्सूर्ये दिवि आरोहयः दशे ॥  
जघन्वां उ हरिमिः संभृतकर्तौ विंद्र बृत्रं मनुषे गातुथन्नपः ।  
अयच्छथा वाहोर्विज्ञमायसे अधारयन्दिव्या सूर्ये दशे ॥

हे इंद्रा, वृत्राला मारून प्रकाश जिकून आण.  
इंद्राने ( वृत्राला जिकून ) सूर्यहि परत मिळवून आणला.  
ज्या वेळेस इंद्राने वृत्राला मारले, त्यावेळीं त्या लोकांना दिसायासाठी सूर्याची आकाशांत स्थापना केली.

यः पृथिवीं व्यथमानामद्दंहत् ।  
यः पर्वतान् प्रकुपिता नरम्णात् ॥  
योऽन्तरिक्षं विवसे वरयो ।  
यो वामस्तम्भात् स जनास इदः ॥  
यः सूर्ये उषसं जजान ।  
त्वं सूर्ये तेजोभिरदीपयः ।  
सूर्ये धारितवानसि ।  
यदा सूर्यमुं दिवि शुक्रं ज्योतिरधारयः ।

इंद्राने, कंपायमान होणाऱ्या पृथिवीला स्थिर केली, कोपलेल्या फर्वतांना शांत केले, त्याने अंतरिक्षाचीं व्यवस्थापना केली, व दौः ( आकाशाला ) धारण केले,  
त्याने सूर्याला व उषेला निर्माण केले,  
त्याने सूर्याला व शुक्राच्या तान्याला उत्पन्न केले,  
पठस्तम्भा विष्णिरः ।

त्यानें सहा दिशा निश्चित केल्या.

दिशा: सूर्यो न मिनाति प्रदिशः ।


सूर्याला दिशा नेमून दिल्या.

मासां विधान मदधा अधियावि त्वया विभिन्नम् ।

तूं महिन्यांची व्यवस्था करून दिलीस.

तं चकर्थ मनवे खोनान्यथो देवत्रांजसेव यानान् ।

देवांचा मार्ग तूं मोकळा करून दिलास.



[ सुमेरिआंतील ऊर नांवाच्या शहरचा राजा ऊगुर हा सिन् या चंद्रदेवतेची आराधना करीत असल्याचें चित्र दाखविले आहे. ( याचा काल खि. पृ. २५,०० च्या पूर्वीचा आहे. ) ]

विश्वे देवासो अध्युषण्यानि तेऽवर्धयन् सोमवत्या वचस्यया ।

भूरि पश्चेभिर्वचनेभिर्कृतभिः ।

सख्येभिः सख्यानि प्रवोचत ॥

तं सुराणां प्रवरः ।

नत्वा आवामन्यो अमृत त्वदस्ति ।

महो दिवः पृथिव्याश्च सम्राट् ।

संजग्मिरे पश्याः ३ रायोऽस्मिन् समुद्रे न सिंधवो यादमानाः ।

सर्व देवांनी अनेक भक्तियुक्त कुचांनी प्रेमानें त्याची स्तुति केली. 'तूं सर्व देवांत श्रेष्ठ आहेस, आमच्यांत तुझ्यासारखा दुसरा ( श्रेष्ठ ) कोणीहि नाहीं, तूं सोऱ्या स्वर्गाचा व पृथ्वीचा सम्राट आहेस, ज्याप्रमाणे सर्व नद्या समुद्राला मिळतात, त्याप्रमाणे संपत्तीचे सर्व मार्ग तुझ्या ठिकाणी एकत्र होतात, ' इत्यादि प्रकारे देवांनी त्याची स्तुति केली.

फार काय, पण—

अत्राह ते हरिवस्ता उ देवी रवोभिरिद्र स्तवंतः स्वसारः ।

अहीन्या तडाक्यांतून मुक्त ज्ञालेले स्वगांगांचे प्रवाहहि इंद्राचा स्तुतिपाठ गाऊं लागले.

अहं दां गृणते पूर्व्य वस्वहं ब्रह्म कृणवं महां वर्धनम् ।

अहं भुवः यजमानस्य चोदितायज्ञवः साक्षि विश्वस्मिन् भरे ॥

अहं तदासु धारयन् यदासु न देवव्यवन् त्वष्टा धारय दुशत् ।

अहं भुवं यजमानस्य राजनि प्रयद्धरे तुजये न प्रियावृष्णे ॥

माझी भक्ति करणाराला मी द्रव्य, ज्ञान, पराक्रम, आयुष्य वैगरे सर्व देतो. असे या सूक्ष्मांत इंद्रानें सांगितले-आहे.

यो रप्रस्य चोदिता यो ब्रह्मणो नाथमानस्य कीरे: ।

श्रद्धसैधत स जनास इंद्रः ॥

जो समुद्धाला व स्तुति करणान्या भक्ताला धन देतो, त्या इंद्रावर श्रद्धा ठेवा.

यः पूचन्तं यः शंसतं यः शशमानमृति ।

यस्य ब्रह्मवर्धनं ॥

जो इंद्र हविर्भाग देणारांचे व प्रार्थना व स्तुति करणारांचे संरक्षण करितो.

यः सुवन्ते पचते दुध्र आचिद्वाजं दर्दर्घि स किळासि सत्यः ।

वयं त इंद्र विश्वह प्रियासः सुवीरासो विदधमावदेम ॥


हे इंद्रा, तूं प्रार्थना करणारांना व हवि देणारांना बल देतोस. तो तूं सत्य आहेस हें निश्चित आहे. म्हणून आम्ही आशा करितों कीं आम्ही तुला सर्वदा प्रिय असावें व आमच्या वीरप्रतीतासह तुझीं स्तोत्रे गात रहावें.

अशा प्रकारच्या या अद्भुतरम्य सुमेरी व आर्य इंद्रकथांत अत्यंत विलक्षण साम्य आहे, हें आतांपर्यंत आपण अवलोकिले आहे. हिंदुस्थानांत वेद हे फार प्राचीन काळापासून मुखोद्भूत करण्याचा व परंपरेन स्वरवर्णाक्षराचाहि फरक न होतां जेसेच्या तसे संक्रमित होण्याचा परिपाठ असल्यानें त्यांचे प्राचीनतमरूप आज आहे तसेच होतें. सुमेरी कथांच्या इष्टिकालेखनालाहि सुमेरियन दंतकथांचा अत्यंत प्राचीन आधार आहे. किंग म्हणतो:-To what date we are to assign the beginning of Sumerian influence in Babylon, it is quite impossible to say; though such a date as six or seven thousand years before Christ is not an extravagant estimate for the foundation of the earliest religious centres in the country.

( वॅट्रिलोनमध्ये सुमेरिअन् संस्कृतीचा जो पगडा आहे, त्याचा आरंभ निश्चित रीतीनें कधीं ज्ञाला हें सांगणे जरी अशक्य आहे, तरी विस्तापूर्वीं सहा सात हजार वर्षांपूर्वीं सुमेरी संस्कृतीचा आव्याकाल नेणे म्हणजे कांहीं अत्युक्ति होणार नाहीं. )

अर्थात् खिस्तपूर्व सहा सात हजार वर्षांपूर्वींचा काळ हाच मुनर्वसंसूत वसंतसंपात असल्याचा प्राचीन काळ असल्यावद्दल क्रुवेदांतील संदर्भ दाखवितात. तेव्हां अर्थात् या काल्यास्माने दोन्ही वाज्यांतील इंद्रकथेत वर वर्णन केलेले वृत्तसाम्य सहज प्रतीत होते. केवळ व्यापारादि दलणवळणानें असे विलक्षण साम्य घेणे अशक्य आहे; एकाच ठिकाणी वास करीत असलेल्या एकजातीय समाजामुळेच त्यांच्या नंतर विभागलेल्या भागांत ते घेऊ शकले. या दृश्याने वैविलोनिअन् लोकांचे पूर्वगांमी सुमेरी आर्य व वेदांतील भारतीय आर्य हे एकच होते व ते एकाच ठिकाणी रहात असेले पाहिजेत हे अनुगमन सहज निष्ठते. तथापि हे विधान केवळ अनुमाननिष्ठच न ठेवितां त्याचा प्रत्यक्षात्मक पुरावा आपल्याला मिळाला असतां आपले विवेचन निष्ठयात्मक होईल, म्हणून वरील कथेत तसा पुरावा काय मिळतो यांचे आतां आपण परीक्षण करू.

ब्रत्रहननाच्या कथेला वैदिक वाज्यांत इतके विलक्षण महत्त्व दिलेले आढळते कीं तिच्या तुलनेलाहि दुसऱ्या कोणत्या कथा राहू शकत नाहीत. यावस्तन तो प्रसंग म्हणजे वैदिक कृषीना अत्यंत महत्त्वाचा वाटत होता हे उघड आहे, व म्हणून त्याचा खरा अर्थ आपण लक्षांत घेतला पाहिजे. आतां प्रथमारम्भी ही कथा म्हणजे एक तर यथोक्ति आहे अथवा रूपक आहे, असे तिच्या अर्थाचे दोन भाग पडतात. त्यापैकी पहिली कल्पना कथेवस्तनच उघड उघड असंभाव्य ठरते. इंद्र म्हणून कोणी तरी आयोंचा प्राचीन वीरपुरुष असेल व त्याने ब्रत्रासारख्या एखाद्या आर्यशत्रूला मारले



[एदिन (सिंधुनदप्रांत) चा राजा हर्यश याचा मुख्य प्रधान मुद्रूल याची अधिकारासुद्रा. (काळ खि. पृ. ३१०० वर्षे) अशाच प्रकारचा एक शिक्का सुमेरी-यांतर्ही सापंडला आहे. त्यात मुद्रूल असें नांव आहे.]

असेल व त्यामुळे त्याचा अपूर्व गोंव या कथारूपाने केला असेल हे मानणे, त्यांतील क्रुतुमानविषयक उल्लेखावस्तु अशक्य आहे. अर्थात् हे एक रूपक आहे, असे निष्पत्त होते. तर भग या रूपकाचा अर्थ काय? या प्रश्नाचे उत्तर खि. पृ. १००० च्या सुमारास झालेल्या निस्ककार यास्काचार्यापासून तों तहत आतांपर्यंत, देश्याचा प्रयत्न

अनेकांनी अनेक रीतीनं केला आहे. यास्काचार्य स्वतः म्हणतात, “ हा वृत्र म्हणजे कोण आहे ? नैरुक्त म्हणतात, तो मेघ आहे, ऐतिहासिक लोक म्हणतात, तो एक असुर होय मंत्र व ब्राह्मण यांत तो एक महार्षी आहे असे म्हटले आहे. आकाशस्थ जल व विशुद्धता यांचे मिश्रणाचा जो परिणाम तो लक्षणेने या कथेत वर्णिला आहे.” चरील मतापैकी ऐतिहासिकांचे मत चुकीचे आहे. तेव्हां यास्कांनी दिलेला खुलासा वरोवर आहे किंवा नाहीं तें आतां पाहिले पाहिजे. या एकंदर रूपकांचे परीक्षण ले. टिळकांनी आपल्या Arctic home in the Vedas या ग्रंथाच्या ‘The captive waters’ या प्रकरणांत केले आहे. ते म्हणतात, वृत्रयुद्धविषयक एकंदर वैदिक वाज्ञाय तपासतां वृत्राशीं झालेत्या इंद्राच्या युद्धाचे जे सुख्य परिणाम झालेले आढळून येतात, त्यांत इंद्राने वृत्राला मासून जलांची मुक्ता केली हा जसा परिणाम वर्णिला आहे, त्याचरप्रमाणे प्रकाशाची मुक्ता हाहि दुसरा परिणाम वर्णिला आहे. याहिला परिणाम हा यास्काचार्यांनी विचारांत घेतला. हिंदुस्थानचें क्रतुमान एका विशेष ग्रकाराचें आहे. येथील वर्षाचे साधारणतः उन्हाळा, पावसाळा व हिंवाळा असे तीनच भाग पडतात. त्यापैकी उन्हाळ्यांत भयंकर उष्मा होउन देश अगदी त्रस्त होउन जातो. अश हें पर्जन्यवृत्तीवर अवलंबून असल्यानं व ती पावसाळ्याशिवाय होत नस-ल्यानं, पावसाळडे लोकांचे डोळे लागून राहिलेले असतात. उन्हाळ्याच्या अखेरीस मेघ येऊ लागतात; परंतु पावसाळ्याच्या तोंडी जेव्हां त्यांच्यांत विशुद्धता उत्पन्न होउन गडगडाट होउन मोठी घनचक्र देते, तेव्हां कोणे पाऊस पडतो ? अर्थात् मेधांनी आकाश च्याप्त होउन सर्वत्र अवर्षण पडते की काय अशी भीति वाटते, त्याच स्थितीचे वर्णन रूपकाने वृत्राने जल कोळून घेवल्याच्या कथेत केले आहे, व जेव्हां सौसाठ्याचा वारा मुटून, वीज चमकून पाऊस पडतो, तेव्हां जलदेवता जी इंद्र त्याने मस्तांच्या साह्याने हातांत विशुद्धतारूपी वज्र घेऊ वृत्रहनन केले, असे मानण्याच्या स्वरूपाचा या कथेचा उत्तरार्थ आहे.


परंतु हा खुलासा टिळकांच्या मते वरोवर नाही. प्रतिवर्षी पाऊस हा पडतोच अगदी अनेक वर्षांनी एखादे वेळेस अवर्षण पडते, तेव्हांच पाऊस पडण्याचे अपूर्व महत्त्व असेल. शिवाय अवर्षणाच्या वर्षी अगदी विलकूल पाऊस पडत नाही, असे थोडेंच होते ? कमी पडतो, एवढेंच. तेव्हां काहीं झाले तरी पावसाळ्याच्या आरंभाच्या योड्या दिवसांच्या तापांतून होणाऱ्या मुक्तेस इतके महत्त्व दिले गेले असणे शक्य नाही. पण हा पराक्रम तर अपूर्व म्हणून वेदांत वर्णिला आहे. किंवहुना महाभारतांत ह्याविषयी असे म्हटले आहे की,

‘ इंद्रो वृत्रवधेनैव महेन्द्रः समपयत ।

महेन्द्रं प्रग्रहं लेमे लोकानां चेश्वरोऽभवत् ॥

वृत्रवधामुक्तेच इंद्राला महेन्द्र ही संज्ञा प्राप्त झाली, व त्यावरोवरच तो त्रैलोक्याचा राजा झाला. तेव्हां या उपर्फतीने हवा तो खुलासा होत नाही.

याशिवाय या मेघाच्या उपर्याने हा खुलासा सोडवितांना आणखी एक अडचण उत्पन्न होते. ती ही कों इंद्राने ब्रत्रवध करून जेव्हां जलप्रवाह मोकळे केले, त्याच्येळी त्याने प्रकाशाची मुक्तता केली, असे वेदांत वर्णन आहे. ब्रत्राची गुहा पाताळांतील




XI

|  | Seal | Sumerian | Phonetic |
|--|------|----------|----------|
|  | ◐    | ◑        | ŠAR,GADI |
|  | ━    | ━        | SA,GAL   |
|  | ━    | ━        | KHA HA   |
|  | +    | +        | BAR      |

[वाचन:—सर-गाधी गाल्ह-ह-मृग्.

अर्थ:—गाधी वंशांतील गाल्व मृग् ( चा शिक्का. )]

अधकारयुक्त मिश्रित ( प्रकाशाभावामुळे ज्यांतील प्रवाहभेद दिसून येत नाही, अशा स्थिरतीत ) जलांत होती. 'असर्ये तमसि' 'तमसा परिवृतम्' असें त्या स्थळाचे वर्णन आहे, तेथें इंद्राने ब्रत्रास मारलें व त्यावरोवरच जलाची व प्रकाशाची मुक्तता केली, हें वर दिलेल्या उताच्यांवरून सहज दिसून येईल. आतां प्रतिवर्षाकाळच्या



VII

|  | Seal | Sumerian | Phonetic |
|--|------|----------|----------|
|  | ■■■  | ■■■      | SAG,ZAG  |
|  | ★,★  | ★,★      | ARA      |
|  | ■■■  | ■■■      | TUB,DUB  |
|  | ↑↑↑  | ↑↑↑      | GA,TU    |
|  | —    | —        | AG,ŠA    |
|  | —    | —        | DU,(KI)  |
|  | —    | —        | AŠ       |


[वाचन:—सगर-हुद्ध-गु-अगड्ह-अरस.

अर्थ:—अगड्हचा ( राजा ) सगर ( याची ) मुद्रा ( ही ) असे. ]

उपपत्तीत प्रकाश व सूर्य उप ज्ञाले असण्याचें व पाऊस पडत्यावरोवर ते मुक्त होत असण्याचें कांहींच कारण नाहीं. अर्थात हा अडचण वादलाच्या कल्पनेने सुटण्यासारखी नाहीं, व म्हणून जलप्रवाह व प्रकाश हीं दोन्हीं एकाकाळीं बद्ध असून पुढे मुक्त होतील असा खुलासा होईल अशी जी उपपत्ति असेल तीच आह्या मानली पाहिजे.

याशिवायहि आणखी दोन परिणाम वृत्रहननावरोवर घडून येतात असें वैदिक कथेवरून दिसून येते. ते परिणाम (१) उषेची प्राप्ति व (२) गार्हची प्राप्ति हे होत. परंतु या ठिकाणी या विषयाचें संबंध विवेचन करावयाचें नाहीं, कारण मूळ प्रतिपाद्य विषय तो नाहीं. सुमेरी व हिंदी कथांत जितके साम्य दिसून येत आहे तेवढ्याचें विशदीकरण करण्याचाच ह्या लेखाचा मुख्य हेतु असल्यामुळे वर नमूद केलेल्या शेवटच्या दोन परिणामांसंबंधाने येथे विवेचन करण्याचें कारण नाहीं. म्हणून फक्त पहिल्या दोन परिणामांसंबंधाने पाहून लगालें, तर हिंदी व सुमेरी दोन्हीं कथांत पूर्ण साम्य असल्याचें दिसून येते. वृत्र मारल्यावरोवर जलप्रवाह मोकळे ज्ञाले व सूर्याद्वार प्रकाशाची प्राप्ति ज्ञाली हें जसे भारतीय कथेत स्पष्ट रीतीने दिले आहे, त्याचप्रमाणे तैमातला मारल्यावरोवर मर्डुक्ने जल मोकळे केले व प्रकाशहि मुक्त केला, असें सुमेरी कथेतहि दिले आहे. तेव्हां याचा खुलासा कसा होतो ते पाहिले पाहिजे. या संबंधाने, कै० ठिल्क यांनी अशी उपपत्ति बसविली आहे की, उत्तरधुवापाशीं वस्ति असणाच्या लोकांसंबंधानेच हे चमत्कार वर्णिले आहेत. ख्रि. पू. सुमारे आठ हजार वर्षांपूर्वी उत्तरधुवाजवळील प्रदेशांतील हवा मनुष्यवस्तीला रहाऱ्याला लायक अशी होती. त्या ठिकाणी पृथ्वीभोवतीं फिरणारा सूर्य आपल्याप्रमाणे एका वाजूच्या क्षितिजावर उगवून डोक्यावरून जाऊन दुसऱ्या वाजूकडे सायंकाळीं मावळतो, असा प्रकार

Seal Sumerian Phonetic



XII



ŠA, ŠAB  
TAR  
.....  
EDIN·AŚ

वाचन:—सवितर-एदिन-अस्स.

अर्थ-एदिन (सिंधुनदप्रांत ) चा सविता (याची मुद्रा ही) आहे.

घडून येत नसून तो वर्षांतून कांहीं महिने आकाशांतच चक्राकार फिरत रहातो, व इतर महिन्यांतून पृथ्वीखालीं तसाच चक्राकार फिरतो. ज्या महिन्यांत तो आकाशांत वाटोळा फिरतो, त्या महिन्यांत तो दिवसाचे चोर्वासहि कलाक दिसत असतो. हाणीहि नैर्वेसारख्या उत्तर सीमेवरील प्रदेशांत हा चमत्कार दिसून येतो व म्हणून त्या देशाला Land of the midnight-sun 'मध्य रात्रीच्या सूर्याचा देश' असें म्हणतात.

आन्या उलट सूर्य ज्या महिन्यांत पृथ्वीखाली असतो, त्या महिन्यांत सूर्य चोरीस तासांत केव्हांहि दिसत नाही. त्या वेळी तेशें पहांगेच्या प्रकाशासारखा aurora Borealis नांवाचा एक प्रकारचा प्रकाश असतो, व त्यांतच सर्व व्यवहार चालू असतात. ध्रुवाच्या कर्माआधिक नर्जीकणणाच्या मानानें हे महिन्यांचे प्रमाण कर्मा आधिक असते तेव्हां ज्या वेळी महिनेच्या महिने सूर्य दिसूंच शकत नाही, व त्याचा स्वच्छ प्रकाश व त्याची जीवनदायी उण्ठात उपलब्ध होत नाहीं, त्या वेळेस तत्रस्थ लोकांना त्याची फार खंत वाढू लागते व त्यासाठीं ते अत्यंत उत्कंठित होतात व अखेर ज्या वेळेस इतके महिने वाट पाहिलेला सूर्य वर येऊ लागतो, त्या वेळेस ते आनंदाने उत्कृष्ट होतात, व सूर्यप्रकाश मिळाल्यावहूल कवने करितात. त्याचप्रमाणे जे जलप्रवाह मोकळे केले जातात असे म्हटले आहे तेहि टिळकांच्या मते खेरे पाण्याचे प्रवाह नसून पृथ्वीगोलाच्या रिकाम्या अवकाशांत जो एक पाण्याच्या वाफेसारखा ( Ether ) सारखा पदार्थ भरून राहिला आहे, त्यालाच तत्कालीन लोकांनी जल म्हटले आहे, व हें जल अंधकाररूपी वृत्र कोऱ्हन ठेवितो, खालून वर व वरून खालीं त्याला मोकळे-पणाने फिरू देत नाहीं, अशीं त्यांची समजूत झाली होती. ते जल मोकळे झाले, तेव्हां त्याच्याच प्रवाहावरोवर खालचा सूर्याहि जणू काय वर ढकलला गेला. अर्थात् हे दोन्ही परिणाम समकालीन होत. तेव्हां टिळकांच्या उपपत्तीप्रमाणे उत्तर ध्रुवदर्शी महिनेच्या महिने टिळणारा अंधकार हाच वृत्र, त्याने कोऱ्हन ठेवलेले जल महणजे अवकाशस्थ ईर्थर, व वृत्राचा नाश महणजे या परिस्थितीचा अंत व त्याचेच परिणाम सूर्यांची व प्रकाशाची उपलब्ध आणि जलांची मुक्ता हे होत.

या उपपत्तीला पोषक अशा भारतीय वृत्रकयेला समानार्थक अशीच सुमेरी कथा आहे, तैमात हा सर्प अंधकारसमय पाण्यांत होता, तो मारल्याने ते जल मुक्त झाले व प्रकाशाहि मोकळा झाला आणि 'मर्दुकने तैमातचा हा पराभव प्रकाशाचा देव या नात्याने केला' असा जो सुमेरी कथेसंवंधाने किंग या ग्रंथकाराने दिलेला आभिप्राय वर नमूद केला आहे, त्यावरून सुमेरी व हिंदी कथांची एकच उपपत्ति आहे हे सिद्ध होते.

अशा रीताने हिंदी व सुमेरी वाज्ञायांतील ही अद्भुत व सम्य कथा आहे, तिचे विवेचन येथपर्यंत केलें आहे. त्यावरून 'हिंदी-सुमेरी संस्कृति' या लेखांत केलेल्या विवेचनास पुष्टिच मिळत आहे. या पुढील लेखांत गिळगमेश या सुमेरी वाज्ञायांतील महाकाव्यांचे दिग्दर्शन करणार आहे.

# गिल्गमेश महाकाव्य,

७८८८ ७७९०

## लेखांक तिसरा.

[ सुमेरी वाज्ञायांतील मर्डुक-तैमातयुद्धाची जवळ जवळ भाषांतर असल्यासारखी वैदिक वाज्ञायांतील इंद्र-वृत्र युद्धाची कथा गेल्या लेखांकांत आभ्हां दिली आहे. आज पर्यंत प्राच्य अथवा पौरस्त्य पंडितांपैकी कोणालाहि ही कल्पना सुचलेली नाही, व म्हणून अर्थातच तिचे विवेचनहि कोणी केलेले नाही. फक्त लो. टिळकांनी आपल्या 'Chaldean and Indian Vedas' या लेखांत ही कल्पना 'तैमात' या शब्दाचे विवेचन करिताना सुचविली आहे; परंतु तिचा प्रपंच त्यांनी पुढे केला नाही. त्या सूचनेच्या अनुरोधानें प्रथमतच: आभ्हा त्या दोन्ही वाज्ञायाचे परीक्षण करून या कथेचे तुलनात्मक विस्तृत विवेचन गेल्या अंकांत केले आहे. ]



मेरीयाचे अत्यंत प्राचीन कील्याकृति लिपीनें कोरलेले वाज्ञाय व भारतीय आर्यांचे आद्यग्रंथ वेद यांच्यांतील उतांच्यांवरून मर्डुक तैमातयुद्ध व इंद्रवृत्रयुद्ध या दोहोंतील अत्यंत आश्र्यकारक साम्य मार्गाल लेखांत दाखविले आहे. या दोन कथांपैकी सुमेरिअन कथा मार्गाल लेखांत दिल्यात्रमार्णे संगतवार रीतांने विटांवर कोसलेली आहे. पण तत्समानार्थक वैदिक उतारे हे क्रमेदांच्या दहाही मंडळांत विवरलेले आहेत. ते अर्थानुसंधानानें काढून कथादृश्या संगतवार रीतीने जुळवावे लागले. तसेते जुळवितां, सुमेरिअन कथेशीं ते शब्दशः समानार्थक आहेत असें प्रतीतीला येते. यानंतर या लेखांत गिल्गमेश या प्राचीन सुमेरी महाकाव्याचा कथा वर्णवयाचे योजिले आहे.

या महाकाव्याचा नायक जो गिल्गमेश, तो सुमेरी वाज्ञायांत अत्यंत प्राचीन काळी होऊन गेलेला वीरपुरुष म्हणून मानला गेलेला होता. हल्दी उपलब्ध झालेल्या इष्टिकालेखांच्याहि पूर्वी हल्दीच्या फोनोग्राफच्या वांगज्ञाप्रमाणे असलेल्या नळकंड्यासारख्या मातीच्या पदार्थावर गिल्गमेशच्या कथेचे आद्यस्वरूप कोसून ठेवलेले सापडले आहे. मँकेंझी या ग्रंथकाराने म्हटल्याप्रमाणे:—


Like Hercules, Gilgamesh figured chiefly in legendary narrative as a mighty hero. He was of very great antiquity as his exploits

were depicted on cylinder seals of the Sumerian period ( about 4000. B. C. )

( गिळगमेश हा अत्यंत प्राचीन काळापासून चालत आलेल्या दंतकथांतून वीरपुरुष म्हणून वर्णिलेला आहे व सुमारे खिस्तपूर्व ४००० वर्षांपूर्वीच्या नळ-कांड्याच्या आकाराच्या शिक्कांवर त्याच्या पराक्रमाचे वर्णन कोरुन टेवलेले आहे. )

या नंतरच्या काळांत तीच कथा विस्तृत स्वरूपानें सपाट विटांवर कोरलेली आहे. अशाप्रकारच्या या कथेच्या लिखाणाच्या वारा मोठाल्या विटा आहेत. त्यांपैकी एका विटेचा फोटो प्रत्यक्ष कल्पना येण्याकरितां पुढे दिला आहे.

या विटांपैकी कांहीच्या थोड्याशा भागाचे तुकडे पडून गेलेले आहेत. लावरील नष्ट झालेले भाग संदर्भानें जुळविले होते, परंतु हीच कथा आणखीहि इतर विटांवर कोरलेली सांपडल्यानें, ते संदर्भ संगतवार लागले आहेत. हे लेख प्रथम सांपडले, त्या वेळी त्यांवरील लिखाण अर्थातच अगदी अज्ञात होते. तें उकलण्याचें श्रेय मुल्यतः जॉर्ज स्मिथ या इंग्रज गृहस्थास आहे. हा लिपिवाचनाचा प्रकार अद्भुत असल्यानें, तो थोडा विस्तारानें वर्णन केल्यास मनोरंजक वाटेल, असें वाटल्यावरून तो देत आहे.



सुमेरी कीललिपि कोरलेली एक वीट.  
अशा विटांवरच सर्व सुमेरी वाज्याय कोरलें आहे.  
जॉर्ज स्मिथ हा एका लोहाराचा मुलगा असून त्याचा जन्म सन १८१० साली

केल्सी गांवीं झाला होता. त्याच्या घरची स्थिति अगदीं गरीबाची होती. चौदा चर्बाच्या वयाचा तो झाल्यावर, त्याच्या वापाने त्याला एका खोदकाम करण्णाऱ्या कारागिराच्या हाताखालीं उमेदवार म्हणून काम शिकायासाठी ठेवला. मूळापासून हा मुलगा फार चौकस व बुद्धिमान् होता. त्याच सुमारास मेसापोटेमियांतील उत्खनन चालू होते व त्याच्या हकीगती वेळोवेळी प्रसिद्ध करण्यांत येत होता. त्यांकडे स्मिथचे लक्ष कुतूहलपूर्वक वेधले गेले. मेसापोटेमियांतून खणून काढलेले अवशेष लंडन येथांल विटिश म्यूझियम् मध्ये आणून ठेविले जात होते. तेथे दररोज जाऊन तो तासचे तास ते तपासण्यांत घालवी. या त्याच्या कृत्यासुके मेसापोटेमियांतील खननकार्याचे सुपरिटेंडेंट सर हेनरी रॉलिन्सन् यांच्या नजरेस तो आला. त्यावरून त्याच्या विषयीं चौकशी करितां, रॉलिन्सन् यांचा ग्रह स्मिथविषयी इतका अनुकूल झाला की, त्यांनी त्याला आपल्या अभ्यासाच्या खास खोलांत वसून सुमेरी लिखाणा अभ्यास करण्याची परवानगी दिली. त्यावरोवर स्मिथचा अभ्यास जोराने चालू झाला व केवळ आपल्या अक्लेने त्याने त्या लिखाणाची गुरुकिळी शोधून काढली. त्यांमुळे सन १८६७ साली विटिश म्यूझियमच्या असीरिअन विभागावर सुपरिटेंडेंट म्हणून त्याची नेमण्क करण्यांत आली. त्यानंतर थोड्या काळांतच मेसापोटेमियांतून सुमेरी वाजायांतील महाग्रलयाच्या दंतकथा कोरलेल्या विटा लंडन येथे पाठविण्यांत आल्या होत्या, त्यावरील लिखाण त्याने उकलून वाचले. या त्याच्या हुशारीवरून “डेली ट्रेलियाफ” या वर्तमानपत्राचा त्या वेळचा संपादक अस्त्यात कवि व वाजायसेवक सर एड्विन आर्नोल्ड याने आपल्या वर्तमानपत्राच्या खर्चाने त्याला अधिक संशोधन करण्यासाठी मेसापोटेमियांत पाठविले. याप्रमाणे तो सन १८७३ ते तेथे गेला असतां, त्याने असंख्य लिखाणे संपादन केला. पुढत्या वर्षी पुन्हां त्याने एक वेळा याच कार्यासाठी प्रवास केला. याच कार्यासाठी त्याची शेवटची सफर सन १८७६ मध्ये केली गेली, व याच सफरांतून परत येत असतांना त्याला दोषी तापाचा विकार होऊन, वयाच्या ३६ व्या वर्षी अलेप्पो शहरीं त्याचा अंत झाला! अर्थात् त्याचे कार्य अनेक युरोपिअन देशांतील संशोधकांनी पुढे चालविले; तथापि त्या सर्वांचा अग्रणी होण्याचा मान स्मिथला आहे!

या लिखाणांतील मजकुराला इतरत्र मिळालेल्या प्रत्यंतरी पुराव्यावरून, पाश्चात्य संशोधकांनी मेसापोटेमियांतील निरनिराळ्या वंशांच्या कारकीर्दीचे काळ आतां खालील प्रमाणे निश्चित केले आहेत. ते ध्यानांत ठेवणे अवश्य आहे; कारण त्या निश्चित काळावरून तत्सद्दी संस्कृतिदर्शक कल्पना असलेल्या भारतीय संस्कृतीच्या टप्प्यांचे काळ ठरवितां येतात. अर्थात् भारतीय वेदांचा काळ ठरविण्याची ही एक पद्धत आहे; तिच्या शिवाय स्वतंत्र रीतीने त्यांचा काळ लो. टिळकांनी संपात गतविरुद्ध ठरविला आहे, हें प्रसिद्धच आहे. परंतु पाश्चात्यांना निश्चित रीतीने कबूल झालेल्या काळ निर्णयावरूनहि तोच सिद्धांत निघतो, असें दाखविल्याने अर्थातच त्या निर्णयाला अधिक बळकटी येते. यासाठी सुमेरिन् काळनिर्णय देत आहो.

- ( १ ) सुमेरिअन वाढाय काळ खिस्तपूर्व ६००० ते ३००० पर्यंत  
 ( २ ) वैविलोनिअन् साम्राज्याचा काळ. खि. पू. ३०००—१७५० पर्यंत  
 ( ३ ) असीरियन् वर्चस्वाचा काळ खि. पू. १७५० ते ७००  
 ( ४ ) पर्शिअन् साम्राज्याचा काळ. खि. पू. ७०० नंतर—  
 हे कालखंड स्थलमानानें भारतीय वाढायसंस्कृताचे पडतात, हेही साम्या  
 अत्यंत आश्चर्यकारक आहे, ते असे:—

- १ कृष्णेद पूर्वकाल व कृष्णेदकाल खि. पू. ३००० ते ३०००  
 २ यजुर्वेदकाल व वाद्याण प्रथकाल खि. पू. ३००० ते १५००  
 ३ उपनिषद्काल व वेदांगकाल खि. पू. १५०० ते ७००  
 ४ शिशुनाग वंशापासूनचा ऐतिहासिक काळ खि. पू. ७०० नंतर—  
 या सुमेरिअन् कालखंडापैकी अगदी पहिल्याच कालखंडातहि प्राचीन काळी  
 म्हणजे सुमारे खिस्तपूर्व ४००० पूर्वीचा लिखाणांत गिळगमेशची कथा दुर्णिली आहे,  
 ती येणेप्रमाणे:—

फार प्राचीन काळी सुमेरिया देशांत इरेक नांवाचे शहर होते, ते मोळ्या भस्म-  
 भराटीच्या स्थिरात होते. एके दिवशी रात्री त्या शहराच्या पहारेकच्यांना एक मूल  
 टाकून दिलेले सांपडले. तेव्हां त्या पहारेकच्यांनी ते उचलून दूर फेंकून दिले. परंतु ते  
 जमीनीवर दूर जाऊन पडण्यापूर्वीच आकाशांतून एका गरुड पक्ष्यानें भरारी मासून ते  
 आपल्या पाठीवर झेलून धरले व नंतर त्याला नेऊन अलगाद जमीनीवर ठेवले. हाच  
 मुलगा गिळगमेश होय, तो मोठा पराकर्मी झाला. इरेक शहराच्या पहारेकच्यांनी  
 त्याला फेंकून दिल्याची हकीगत त्याला पुढे समजली, व त्यावरून इरेक विरुद्ध त्यांच्या  
 अंतःकरणांत वैराग्य उत्पन्न झाला. पुढे त्यानें आपल्या पराक्रमानें सार्थीदार मिळवून  
 शाब्दाच्यांनी सज्ज होऊन इरेक शहराला वेदा घातला. त्याचा घोर परिणाम इरेक  
 शहरांतील पण, पक्षी, मनुष्ये व देव या सर्वांना जाचू लागला, ते संवृ हैराण झाले.  
 कवि म्हणातो, त्यावेळी:—

“ The she-asses tread down their young  
 Cows turn upon their calves  
 Men cry aloud like beasts  
 And maidens mourn like doves  
 The Gods of strong-walled Erech  
 Are changed to flies, and buzz about the street  
 The spirits of strong-walled Erech  
 Are changed to serpents and glide into holes.  
 For three years the enemy besieged Erech  
 And the doors were barred and the bolts were shot.  
 And the Goddess Istar did not raise her head against the foe.

भाषांतर:—गर्दभी आपल्या वत्साना तुडवू लागल्या, गाई आपल्या पाडसांना

लाथाहूं लागल्या, मनुष्ये गुरांप्रमाणे ओरहूं लागलीं, व कुमारिका पक्ष्यांप्रमाणे केविल-  
वाप्ता होऊन गेल्या. इरेकच्या भरभक्षम प्राकारांचे संरक्षण करणाऱ्या देवता आ-  
माशा होऊन इकडून तिकडे भणभण करीत फिरुं लागल्या. त्या शहरांतील रक्षक  
यक्षगंधर्व वैगरे सर्प होऊन विळांत जाऊन लऱ्यूं लागले. अशा तहेने सर्वत्र हाहाःकार  
उडाला. तो वेढा तीन वर्षपर्यंत चालूं होता, तोंपर्यंत त्या शहराचे सर्व दरवाजे बंद  
केले होते. फार काय, पण इतर देवांच्यानेहि डोके वर करवले नाही.

या ठिकाणी रामायणांतील युद्धकांडांतील लंकेच्या वेळ्याचें स्मरण झाल्यावांचून  
स्वात नाही:—

रुद्धां तु नगरीं श्रुत्वा जातकोथो निशाचरः ।  
विधानं द्विगुणं कृत्वा प्रासादं चाप्यरोहत ॥  
स ददर्शावृतां लंकां सशैलवनकाननाम् ।  
असंब्यैर्यैर्हरिगणैः सर्वतो युद्धकांक्षिभिः ॥  
राक्षसा विस्मयं जग्मुः ब्रासं जग्मुस्तथापरे ।  
कृत्स्नं हि कपिभिर्व्याप्तं प्राकारपरिखांतरम् ॥  
ददशू राक्षसा दीना प्राकारं वानरीकृतम् ।  
हाहाःकारमकुर्वन्त राक्षसा भयमागताः ॥

**अर्थ:**—लंका नगरीला वेढा दिलेला ऐकून लंकापति रावण दुष्ट बंदोबस्तु  
करून लंकेच्या तटावर चढला, तों त्याला असे दिसले कीं, पर्वत, वन, कानन इत्या-  
दीनीं युक्त अशी ती लंकानगरी सर्व वाजूनीं युद्धतपर अशा असंख्य वानरांनी वेढिलेली  
आहे. नगरींतील किंत्येक राक्षस विस्मित होऊन गेले आहेत, तर दुसरे किंत्येक  
अगदीं त्रस्त झाले आहेत. तटाभोवतीं सर्वत्र वानरांचा गराडा पडलेला पाहून सर्व  
राक्षस अगदीं दीन होऊन गेलेले व हाहाःकार करीत असलेले दिसले.

याप्रमाणे तीन वर्ष वेढा हेऊन गिळगमेश याने इरेक शहर हस्तगत केले. व  
त्यावर तो राज्य करूं लागला. परंतु इरेकच्या प्रजेने त्याच्या वर्चस्वापासून आपली  
मोकळीक करून घेण्यासाठी रात्रेदिवस स्वर्गस्थ देवांची प्रार्थना आरंभली. तेब्हां  
अरुरु देवतेने प्रसन्न होऊन त्यांना वर दिला व गिळगमेशला प्रतिस्पर्धी उत्पन्न कर-  
ज्याचे त्यांना आश्यासन दिले. ते पूर्ण करण्यासाठी अरुरु देवतेने आपले हात पाप्याने  
स्वच्छ धुवून त्या हातांनी जवळ पडलेल्या विटेचा एक तुकडा मोळून दूर टाकून दिला,  
त्यापासून इआ-बनी नांवाचा एक विचित्र पुरुष उत्पन्न झाला. विचित्र म्हणप्याचे  
कारण कीं, त्याचे शरीर सर्वस्वीं मनुष्यांचे नव्हते. त्यांने मत्तक, कमरेपर्यंतचे शरीर  
व हात हे मनुष्यांचे हेति; पण कमरेखालचा भाग पश्चिमा होता. इआ-बनीच्या शरी-  
रांचे वर्णन त्या काव्यांत खालीलप्रमाणे दिले आहे:—

The whole of his body was covered with hair,

He was clothed with long hair like a woman

The quality of his hair was luxuriant like a Corn-God

He knew not the land and the inhabitants thereof.

He was clothed with garments as the God of the field.

With the gazelles he ate herbs

With the beasts he slaked his thirst

With the creatures of the water his heart rejoiced.

**भासांतरः—**त्यानें सर्व शरीर केसानीं भरलेले होतें, व ते केस लांबसडक व दाट हेते. तो जेथे उत्पन्न झाला तेथील लोकांविषयां अथवा त्या प्रदेशाविषयां तो पूर्ण अजाणता होता. तो हरणावरोवर गवत खात असे, व त्यांच्याच वरोवर आपली तृष्णा शमन करीत असे, व जलस्थ प्राण्यांवरोवर कीडा करून तो मजा करीत असे.

लवकरच आपल्याला इआ—बनी हा अव्यंत बलवान् प्रतिस्पर्धी, निर्माण झाल्याची हकीगत गिळमेशला समजली, त्यावरून त्याने सेदु नांवाच्या आपल्या जवळील एका शिकांच्याला इआ—बनीला पकडून आणण्यासाठी पाठविले. इरेक शहरच्या अधिष्ठात्या देवतेच्या मनांत इआ—बनीने गिळमेशीं युद्ध करण्यासाठी यावे असे होते, परंतु गिळमेशने आर्थांच सावध होऊन त्यांना चक्रित करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे सैदू हा शिकारी इआ—बनी रहात होता त्या डोंगरांत जाऊन द्वा धरून वसला. तेथे राहून, इआ—बनी हा तीन दिवस दररोज ओढ्यावर पाणी पिण्यास जात असे, तें तो पहात असे; परंतु इआ—बनी आपल्यापेक्षां सामर्थ्याने फार जवरदस्त असल्याची सेदूची खात्री झाल्याने त्याला पकडण्याची त्याची हिंमत होईना. तेव्हां तो इरेक शहरीं परत आला व त्याने गिळमेशला सर्व हकीकत निवेदन केली. इआ—बनीला पहातांच आपली स्वतःची भीतीने कशी गाळण उडाली व त्याला पकडण्यासाठी आपण ठेवलेल्या सर्व चापांचा व युक्त्यांचा त्याने कसा नाश केला, हेहि सांगितले. सेदु म्हणाला:—

He rangeth over all the mountains,

Regularly with the beast he feedeth

Regularly his feet are set towards the drinking place

But I was afraid, I could not approach him,

He hath filled up the pit which I digged

He hath destroyed the nets which I spread

He hath caused the cattle and the beasts of the field

To escape from my hands;

And he doth not let me make war upon him.

**अर्थ—**इआ—बनी सर्व पर्वतभर भटकतो; नित्यनेमाने इतर पशुवरोवर तो चरतो, व त्यांच्याच वरोवर पाणी पिण्यास जातो. तथापि माझ्याने त्याच्या जवळ जावेना. त्याला पकडण्यासाठी मी खाडा खणला तो त्याने भरून काढला, व जाळे पसरले, तें त्याने तोडून टाकले. रानांतील सर्व जनावरे त्याने माझ्या तावडीतून सोडत्रून नेली, व तो आपल्यावर मला हड्डा करून देत नाही.

ही हकीगत ऐकूनहि गिळमेशा निराश झाला नाही. त्याने इआ—बनीला

पकड्याचा दुसरीच एक युक्ति काढली. तो म्हणाला “ इतर देवतेच्या देवळांत त्या देवीला वाहिलेल्या भाविणीपैकीः उखात नांवाची एक सुंदर ब्री आहे, तिला वरोबर देऊन तू इआ-वनीकडे जा, ज्या वेळेस इआ-वनी पाणी पिण्यास जाईल, तथा वेळेस उखातने आपली सर्व वेळे सोडून टाकावी व नम होऊन तिने इआ-वनीसमोर हाव-भाव करून नर्तन करावे. असे करतांच इआ-वनीचे चित एकदम आकर्षिले जाईल च मग इआ-वनीचे सर्व वनचर मित्र त्याचा त्याग करतील ! ” गिल्गमेशाच्या या आजेप्रमाणे सैदूने केले. तीन दिवसांचा प्रवास केल्यानंतर सैदू शिकारी व उखात असे इआ-वनीच्या निवासस्थानी येऊन पोहोचले. नित्यकमाप्रमाणे इआ-वनी पाणी पिण्यास जातांना दिसल्यावरोबर सैदूने उखातला सांगितले “ उखात, तो पहा इआ-वनी. आता लवकर त्याच्या जवळ जा, आणि आपली वेळे सोडून टाक. मनांत लज्जा अथवा भीती वाळगू नकोस. तुला पाहिल्यावरोबर इआ-वनी तुइयाकडे धांवत येईल. तेव्हां आपले उत्तरीयहि टाकून देऊन त्याला आलिंगन दे व त्याला द्वीधर्माने तुम कर. ” उखातने या अनुज्ञेप्रमाणे केले. कवि म्हणतोः—

Ukhat loosened her garments, she uncovered her nakedness.

She was not faint-hearted and she laid hold upon her soul

She opened her garments and danced before him; and he lay  
in her arms

She gave him pleasure after the manner of women.

For six days and six nights Ea-bani drew nigh and tarried with  
Ukhat

After he had satisfied himself with her abundance,

He turned his attention to his cattle.

His gazells lay, and looked at Ea-bani

The beasts of the field turned away from him.

**अर्थः—**उखातने आपले वेळे सोडले, व शरीर अनावृत केले. ती लाजली नाही अथवा भ्याली नाही. उलट त्याच्यावर तिने आपला पगडा वसविला, नंतर त्याला तिने आलिंगन देऊन द्वीधर्माने मुदित केले. याप्रमाणे सहा दिवस व सहा रात्री त्याने तिच्या सहवासांत घालविल्या व मग तो आपल्या वनचर मित्रांकडे वळला. तों काय ! ल्याच्या पूर्वसहवासांतील हरणे त्याच्याकडे ढुळूनसुदूऱ पाहीनात ! यामुळे इआ-वनी विस्मित झाला, परंतु त्या सुंदर द्वीच्या मोहांत अडकून तो तन्मुखासर्क-दृष्टि झाला. तेव्हां उखात प्रेमलपणाने इआ-वनीला म्हणाली “ महाराज, आपण इतके पराकर्मी पुरुष असून अशा रानावनांत कां भटकत फिरतां ? चला आपण अनु व इतर देवांनी अधिष्ठित अशा द्रेक शहरांत जाऊ. तेयो गिल्गमेश या पुरुषर्षभाचा आपण मुखाने राहू. ” हें तिने वचन ऐकून इआ-वनी संतुष्ट झाला. तो कोणाच्या तरी प्रेमासाठी खेती झालाच होता, तेव्हां तो तिला म्हणाला, “ चल उखात, चल.

इरेक शहरांतील गिल्गमेश या पुस्तकेष्टाच्या राजवाड्यांत मला तू आपल्यावरोवर घेऊन चल.”

ही कथा वाचली असतां दशरथाच्या वाजिमेथ यज्ञासाठी (या यज्ञाचं पुत्रकामेष्टि असें नांव लौकिकब्यवहारांत प्रसिद्ध आहे, परंतु वाल्मीकिरामायणांत त्याचें नांव वाजिमेथ म्हणजे अश्वमेथ असें दिलें आहे.) कृष्णशङ्ग कृष्णांला आणल्याच्या कथेचें स्मरण झाल्यावांचून राहणार नाही. वस्तुतः मार्गील लंकेच्या वेळाचा व या कथेचा वैरो जो उल्लेख येथे करीत आहे, तो कथा—वस्तुसाम्याच्या दृष्टीने नव्हे, तर केवळ वर्णनसाम्याच्या दृष्टीने आहे एवढे लक्षांत टेवळे पाहिजे. कारण रामायण हाहि श्रीरामचंद्र या ऐतिहासिक वीरपुरुषाचा इतिहास आहे. परंतु गिल्गमेशाचा मूळ उद्गम काय आहे हें नक्की नाही. दुसरे रामायणाचा प्रसंग भारतवर्षात घडलेला आहे, व गिल्गमेश ही सुमेस्यांतील प्राचीन काळची ऐतिहासिक दंतकथा आहे. एवढे ध्यानांत ठेऊन पुढील रामायणांतील वर्णनाकडे पहावें म्हणजे कर्वींच्या बुद्धिविलासाच्या साढे-स्थाने मनाला आनंद झाल्यावांचून राहणार नाही.

वाल्मीकि रामायणाच्या वालकांडाच्या दशमसंगांत ही कृष्णशृंगाची कथा येणे-प्रमाणे वर्णिली आहे.

कृष्णशङ्गो वनचरः तपस्वाध्यायसंयुतः ।  
अनभिज्ञस्तु नारीणां विषयाणां सुखस्यन्त्वच ॥  
इंद्रियार्थैरभिस्तैः नरचित्प्रमाणिभिः ।  
पुरमानायविष्यामः क्षिप्रं चाध्यवसीयताम् ॥  
गणिकास्तत्र गच्छन्तु रूपवत्यः स्वलंकृताः ।  
प्रलोभ्य विविधोपायैरानेष्यन्तीह सत्कृताः ॥  
श्रुत्वा तथेति राजाच प्रत्युवाच पुरोहितम् ।  
वारमुख्यास्तु तच्छ्रुत्वा वनं प्रविविश्युर्महत् ॥  
ताश्चित्रवेषाः प्रमदाः गायन्त्यो मधुरस्वनम् ।  
क्रपिष्वत्पुष्पागम्य सर्वा वचनमट्टवन् ॥  
एकस्त्वं विजने दूरे वने चरसिं इंसं नः ।

ततस्तास्तं समालिङ्ग्य सर्वा हर्षसमन्विताः ॥  
उपसृत्य ततः सर्वास्तास्तमुचुरिवं वचः ।  
पहाश्चमपदं सौम्य अस्माकामिति चानुवन् ॥  
श्रुत्वा तु वचनं तासां सर्वासां हृदयंगमम् ।  
गमनाय मतिः चक्रे तं च निन्युस्तथा स्त्रियः ॥

अर्थः—कृष्णशङ्ग हा तपस्वाध्यायनिष्ट असा वनचर होता. तो स्त्रिया विषयसुख यांचा अगदी अनभिज्ञ होता. त्याला आणण्यासाठी मनुष्यमात्राला प्रिय असा इंद्रियतुशीच्या साधनांचा उपयोग करून त्या उपायांनी आम्ही त्याला नगराला

आणु असें आश्वासन दशरथाला त्याच्या पुरोहितांनी दिले. राजानें त्यांना तथास्तु म्हटल्यावर त्या पुरोहितांनी ठरविले कीं रूपवान् व अलंकार धारण केलेल्या गणिकांनी अरण्यांत क्रृष्णशंगाकडे जावें, व विविध उपायांनी त्याला लोभवावें. त्यांवरोवर त्या राजाच्या दरवारांतील वारयोषिता चित्रवेश धारण करून गायन करीत व हावभाव करीत त्या अरण्यांत क्रृष्णशंगासमारे येऊन प्राप्त झाल्या. तेथें येऊन त्या त्याला म्हणाल्या. ‘महाराज, आपण अरण्यांत एकटे कोठे येऊन पडला? नंतर त्यांनी त्याला आलिंगन दिले, व म्हणाल्या ‘महाराज, चला, आमच्या आश्रमांत चला.’ तेहां त्यांचे तेहांदयंगम भाषण ऐकून क्रृष्णशंगाने त्यांच्यावरोवर जाण्याचा निश्चय केला व त्याहि त्याला घेऊन नगरांत गेल्या!

असो, याप्रमाणे उखातवरोवर इआ-वनी इरेके शहरांत आला. तेथें गिळगमेशच्या पराक्रमाची कीर्ति ऐकून त्याच्याशीं मैत्री करण्याची इआ-वनीची मनीषा होती, पण तसें करण्यापूर्वी गिळगमेशच्या पराक्रमाची थोडीशी परीक्षा घ्यावी असें त्याला वाटले. तो नगरांत आला त्यावेळी तेथें एक मोठा उत्सव चालूं होता. त्यांतच गिळगमेशांशीं वाहुयुद्ध करण्याचा इआ-वनीने वेत केला, परंतु त्या सुमारास गिळगमेश व इआ-वनी या दोघांनाहि एकमेकांशीं न लढण्याबदल दृष्टांत झाले. त्यासुळे युद्ध न करितां ते एकमेकांचे परममित्रच वनले.

येथून पुढे इआ-वनी हा अर्ध-नर अथवा वा-नर ( विकल्पानें नर ) गिळगमेशच्या वरिचा परम हितचितक व सहवासी झाला. यानंतर गिळगमेश व इआ-वनी हे दोघे खंबावा या राक्षसानें लोकांना फार त्रास दिल्यासुळे त्याच्यावर स्वारी करण्यास निघाले. खंबावाच्या अभेद्य किळधावर स्वारी करण्यापूर्वी गिळगमेशानें शम्सूया सूर्यदेवाची भक्तीने प्रार्थना केली व मग ते दोघे स्वारीवर आपल्या अनुयायांसह निघाले. खंबावानें सर्व देश त्रस्त करून सोडला होता. त्याची आरोळी एखाद्या प्रक्षुब्ध सागराच्या गर्जनेप्रमाणे भयंकर होती, व जो अभागी मनुष्य त्याच्या तावडींत सापडे यांचा नाश नक्की असे. तथापि हे दोघे वीर धीराने पुढे चालले. पण त्यांना खंबावाच्या किळधामोंवतालच्या वृक्षादिकांचा प्रचंड आकार पाहून विस्मय वाटल्यावांचून राहिला नाही,

कवि म्हणतो:—

They stood still and marvelled at the wood


They gazed at the height of the oedars.

यानंतर त्या वीरांनी खंबावाशीं केलेल्या युद्धाचे अद्भुत वर्णन असले पाहिजे, परंतु दुर्देवानें येथून पुढच्या मजकुराच्या विटेचा तुकडा पडून गेला असल्यानें तो मजकूर नष्ट झाला आहे! तथापि यानंतरच्या उपलब्ध मजकुराच्या आरंभी खंबावाच्या शिराचा उल्लेख आला आहे, त्यावरून त्या योव्यांनी खंबावाशीं युद्ध करून त्याचे मस्तक उडविल्याचा भाग अनुमानानें ताडतां येतो.

येथपर्यंत गिळगमेशाला सर्वत्र यशाच आले असल्याचे वर्णिले आहे; परंतु येथून

पुढे त्याचे ग्रह बदललेले दिसतात. खंबावाशीं युद्ध करून, यश मिळवून परत आत्यावर गिल्गमेशने आपली शाश्वत स्वच्छ केली, आपल्या अंगावरचे कवच काढले, व दरवाराला योग्य असा सुंदर पोषाक परिधान केला. अशा या रूपांत त्याला पाहिल्याने इतर ही देवता त्याच्यावर मोहित झाली, व तिने त्याची प्रेमयाचना केली. तिने त्याला दिव्य उपभोगांची लालूच दाखविली व त्याला सांगितले:—“ राजे, महाराजे व देवहि तुला अभिवादन करतील, तुझ्या गाईबैलांची संस्था वाढेल, तुझ्या मैङ्गांना जुळी वऱ्ही होतील व तुझ्या रथाचे घोडे जलद पळतील ! ” यावरून त्यावेळचा समाजाहि वेदकालीन समाजाप्रमाणे ‘ बहूनपश्च हस्तिहिरण्यमशान् ’ यांना धन समजणारा होता, हे दिसून येते. तथापि गिल्गमेश हा या प्रलोभनाने फसला नाही, उलट त्याने इतरचीच निर्भत्सेना केली. त्यासुळे इतरला कोध आला व ती स्वगांत आपल्या पिता जो अनु-देव, त्याच्याकडे गेली व त्याच्या जवळ तिने आपले गान्हाणे सांगितले. गिल्गमेशने केले ते योग्यच केले, असे अनुला वाटत होते, व म्हणून त्याने तिचे पुष्कळ शांतवन करण्याचा प्रयत्न केला, पण ती आपला हृषी सोडीना. तेहांनी अखेर तो अपत्यस्नेहाला वऱ्ही पडला. त्यावरोवर इतरने गिल्गमेशला मारण्यासाठी एक मोठा थोरला वृषभ निर्माण करण्यावइल. आपल्या पित्याला विनंति केली, व त्यावरून अनु-देवाने एक भयंकर वृषभ निर्माण केला. इकडे गिल्गमेशीं व त्याचा मित्र इआ-वर्नी हे एका देवलोकांतल्या जोडप्याला ( मिथुनाला ) भेटावयास गेले होते, तिकळून परत येताना या वृषभाने त्यांना गाठले, त्यावरोवर त्या दोघांचे भयंकर युद्ध झाले. त्याचे दर्शक असे चित्र कोरलेले आहे, तें पुढे दिले. आहे.

याच प्रसंगाच्या दुसऱ्या एका पाठात गिल्गमेशावर हुश्च करणारे दोन वैल होते, असे वर्णिले आहे व त्या पाठाला अनुसरून या चित्रांत त्या दोन वैलांशीं गिल्गमेश व त्याचा मित्र इआ-वर्नी युद्ध करीत आहेत, असा देखावा दाखविला आहे. मध्यंतरी एक मोठा शालमर्ली वृक्ष दाखविला आहे, त्यावरून हे युद्ध अरण्यांत झाले असे संकेताने दाखविण्याचा चित्रकाराचा हेतु आहे.



गिल्गमेशाचे वृषभाशीं युद्ध.

[ या चित्रांत गिल्गमेश व त्याचा मित्र इआ-वर्नी हे दोघेजण, दोन वैलांशीं लढत असल्याचे दाखविले आहेत. ]

ह्यूगो विक्र या जमन पंडिताच्या मतानें गिल्समेशच्या या परंपरागत कथेतच थोडाफार केरवदल होऊन त्यावरून श्रीक पौराणिक कथेतील 'जेसन व सोनेरी लोंकरीचा मेंढा' ही गोष्ट वनली आहे. या गोष्टीचा सारांश थोडवयांत येणेप्रमाणे आहे— 'थेसिली देशांत प्राचीन काळी ईसन नांवाचा राजा राज्य करीत होता. त्याला राज्यकारभाराचा कंटाळा आल्यामुळे त्याने आपला भाऊ पेलिअसू याला सांगितले की 'माझा मुल्या जेसन् हा मोठा होईपर्यंत तू हें राज्य संभाळ.' त्याप्रमाणे पेलिअसने राज्यकारभार सुरु केला. पुढे जेसन् मोठा ज्ञाल्यावर तो चुलत्याजवळ आपले राज्य परत मांगू लागला. तेव्हां हातचे राज्य धालविष्यास पेलिअस अर्थातच खुषी नव्हता. पण त्याला उघडण्यां तसें ना म्हणतां येईना. म्हणून त्याने आपल्या पुतिष्यास सांगितले की येशून दूर असलेल्या कल्विसूच्या राज्यांत एका मेंद्याची सोनेरी लोंकर आहे, ती तू घेऊन ये म्हणजे तुला तुझ्या वापाचे राज्य मी परत देईन. त्यावरून जेसन् तें कार्य करिष्यासाठी निघाला. त्यासाठी त्याने एक आर्गी नांवाचे जहाज तयार केले अनेक धाडसाची कृत्ये करून अखेर कल्विसूच्या राज्यांत येऊन पोहोचला, व त्यानें त्या राजाजवळ ती सोनेरी लोंकर मांगितली. त्या राजाने ती एका अटीवर देण्याचे कबूल केले; ती अट ही की श्वासोच्छ्वासावरोवर अग्निज्वाला नाकांतून वाहेर सोडणाऱ्या वैलांना नांगराला जुंपून त्याने एका शेतांत एका राक्षसाच्या दांतांची पेरणी करावी. जेसनाने ती अट कबूल केली, त्यासाठी तो त्या वैलांपाची गेला, तो त्या वैलांच्या नाकपुऱ्यांतून अभीच्या ज्वाला चालल्या होत्या व त्यामुळे कालियाच्या विषधासाप्रमाणे त्या ज्वालांनी भोवतालचे सर्व वनस्पती व प्राणी जळून कोळ होत होते. तथापि जेसनने युक्तीने त्यांची शिंगे पकडून त्याना नरम केले व शेताची नांगरणी अटीप्रमाणे केली. तेव्हां कल्विसूच्या राजाला ती सोनेरी लोंकर जेसन्ला देणे भाग पडले. अशा रीतीने त्या वैलांचा पराभव करून जेसनने ती लोंकर आणून आपल्या चुलत्याला दिली. तेव्हां पेलिअसलाहि जेसन्च्या वापाचे राज्य जेसन्ला परत यावें लागले. अशी श्रीक कथा आहे. यावरून दोन्ही कथा पाहतां, गिल्नुला परत यावें लागले. अशी श्रीक कथा आहे. पाऊण कृत्तिका, रोहिणी व मुगार्ध मिळून वृषभ राशी होतो. अर्थात् या रूपकावरून मृगनक्षत्रीं वसंतसंपात व ती वैलांच्या तडाक्यांतून सोडवून आणली म्हणजे वृषभभाराशीतून वसंतसंपात परत येत असल्याचा संकमण काळ होय, असा निष्कर्ष काढला आहे. पाऊण कृत्तिका, रोहिणी व मुगार्ध मिळून वृषभ राशी होतो. अर्थात् या रूपकावरून मृगनक्षत्रीं वसंतसंपात असल्याचा काळ होय, व तो म्हणजे खि. पू. चार साडेचार हजार वर्षांचा काळ असल्याचा काळ होय, व तो म्हणजे खि. पू. चार साडेचार हजार वर्षांचा काळ होय, हें उघड होते. वेदांचा काळहि हाच होय व तोहि अशाच दुसऱ्या एका रूपकाने होय, हें उघड होते. वेदांचा काळहि हाच होय व तोहि अशाच दुसऱ्या एका रूपकाने वर्णिला असल्याचे कै. लो. टिळकांनी आपल्या ग्रंथांतून विशद करून दाखविले आहे. असो. तेव्हां गिगल्मेशने त्या वैलांशीं युद्ध केले, त्यांत इआ-वनीने वैलाची शैपूट.

मागून घट पकडून ठेविली, व पुढून गिल्गमेशने आपल्या तरवारीने त्याचे मस्तक उडविले.

याप्रमाणे गिल्गमेशाच्या नाशासाठी इतर या देवीने खास निर्माण केलेल्या वैलाचा उलट त्यानेच नाश केल्याने इतरचा कोध अगदी अनावार झाला. इकडे गिल्गमेशने त्या मारलेल्या वैलाचीं यिंगे आणून शम्सू या आपल्या इष्ट सूर्य देवतेला अरपण केली. नंतर मोळ्या समारंभाने त्याने आपल्या राजधानीत प्रवेश केल्या व आपल्याला मिळालेल्या यशाच्या योतनार्थ त्याने एक आपल्या मित्रांना मोठी मेजवानी दिली. परंतु अत्यंत कुळ झालेल्या इतरने आपल्या दैवी प्रभावाचे सामर्थ्य एकवटून इआ-बर्नाचा मृत्यु घडवून आणला. तो असा कीं, एका लढाईत त्याला एक मोठी जखम झाली व तिने तो बारा दिवस आजारी झाला. तेव्हां त्याने गिल्गमेशला बोलावून सर्व हक्कांगत सांगितली, व मग त्याचा निरोप घेऊन आपला प्राण सोडला. त्या आपल्या अत्यंत प्रिय मित्राच्या मृत्यूने गिल्गमेश यास फार मोठा धक्का वसला व दिवसेदिवस तो स्वतः त्या दुःखाने छुरू लागून आजारी पडला. त्यामुळे तर आपली गति आपल्या मित्रासारखीच होते की काय ही त्याला भीती पडली. तेव्हां त्याने असा बेत केला कीं, आपला प्राचीन पितर पीर नापिशितम् म्हणून आहे, त्याला शोधून काढून त्याच्याकडून आपला मृत्यु चुकविष्याचा उपाय विचारून व्यावा.

असा विचार करून तो निघाला, तो एका पर्वताच्या भयंकर गुहेतून त्याचा रस्ता होता, तींतून जात असतां त्याला तेथे भयंकर सिंह दिसले. तेव्हां त्याने सिन्-या चंद्र देवतेची प्रार्थना केली. तेव्हां चंद्राने त्याला त्या सिंहांना चुकवून जाण्याचा एक रस्ता दाखविला; त्या रस्त्याने तो पुढे चालला. थोडे अंतर जातांच त्याला एक भीतिप्रद बोगदा लागला; त्याच्या तोंडाशी महाकूर वृथिक मार्ग अडवून वसले होते. त्यांची विनंति करून त्याने त्याच्या परवानगीने आपला पुढला मार्ग आक्रमण केला. त्या बोगद्यांतून बाहेर येतांच त्याला एक भयंकर नदी लागली. त्या नदीच्या कांठी सवितु या देवाचा अंमल होता. त्या नदीचे नांव मृत्युसरिता अथवा वैतरणी असे होते. तिच्यांतून पार होऊन पलीकडे गेल्याशिवाय गिल्गमेशला आपला पितर पीर-नापिशितम् हा भेटणे शक्य नव्हते. म्हणून गिल्गमेशने सवितूची नदीपार करण्याविषयी याचना केली. तेव्हां सवितूने त्याला सांगितलेः—‘बाबा, हे होणे शक्य नाहीं. सर्व प्राणिसुर्थीची अखेर या वैतरणी नदीपाशी आहे. येथून पुढे जाणे शक्य नाहीं. तेव्हां एवढी तुळी विनंति मला मान्य करणे शक्य नाहीं. तू इतर हवें ते माग मी देईन. कवि म्हणतो, सवितूने सांगितलेः—

Gilgamesh, whither hurriest thou

The life that thou seekest, thou will not find.

When the Gods created man

They fixed death for mankind

Make it pleasant for thee  
 To follow thy desires while thou livest,  
 Put myrrh upon thy head,  
 And garments upon thee of fine linen,  
 Celebrate the glad day,  
 Be not weary therein,  
 Put song and music before thee,  
 Behind thee all evil things,  
 And remember thou only joy.

१३३६ बदामिन वड, बाबू वाडा,  
 शुचा पुरबीकर चोक, पुणे—४३३ ०५.

**अर्थः**—अरे गिल्गमेश! तू धार्हने पुढे कोठे चाललास? याच्या पुढे तुला हुवे ते अमर जीवन प्राप्त होणार नाही. देवांनी ज्या वेळेला मनुष्यप्राणी निर्माण केला, त्याच वेळेला त्यांनी मृत्युहि निश्चित केला. महणून तू आपल्या इंद्रियांना आनंद होईल अशी कृत्ये कर. मस्तकावर यशोमुकुट धारण कर व अंगावर सुंदर सुंदर व्यंगे धारण कर, व जीवंत असेपर्यंत मौज कर. मौज व गायन आपल्या डोळ्यापुढे ठेवित काळजी दूर सार व फक्त आनंद करात रहा. सवितूने आणखी त्याला सांगितले की, फक्त एक शम्सू हा सूर्यदेवन्व काय तो ही वैतरणी ओलांडून जाऊ शकतो.

इतका उपदेश सवितूने केला तरी गिल्गमेशने तो मानला नाहीं. तो म्हणाला, ‘मला यांतील कांहीहि नको, मला अमर जीवनच पाहिजे. देत असलास तर तेवढेच दे.’

हा गिल्गमेश व सवितु यांचा संवाद वाचतांच कठोपनिषदांतील नचिकेतस् व यम यांच्या संवादाचें स्मरण झाल्याशिवाय राहणे शक्यच नाहीं.

नचिकेतस्त्या वापाने त्याला सांगितले कीं भी तुला मृत्युला देऊन टाकतों. त्यावृहन नचिकेताला मृत्युलोकीं जावें लागले. तेथें गेत्यावर त्याचा व यमाचा संवाद झाला. त्यांत यमाने संतुष्ट होऊन त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हां नचिकेताने अमृतत्वाचें ज्ञान मागितले. तेव्हां यम त्यास म्हणाला नचिकेता—

अन्यं वरं नचिकेतो वृणीष्व। मा मोपरोत्सी रतिमा सृजैनम् ॥

दुसरा वर माग, हा हृषी वर्ण नकोस. परंतु नचिकेत ऐकेना, तेव्हां यमाने त्याला प्रलोभन दाखविले. तो म्हणाला:—

शतायुषः पुत्रपौत्रान् वृणीष्व। वहून्पशून् हस्तिहिरण्यमश्वान् ॥

भूमेमहदायतनं वृणीष्व। स्वयं च जविश शरदो यावादेच्छासि ॥


ये ये कामा दुर्लभा मर्त्यलोके। सर्वानि कामान् छन्दतः प्रार्थयस्व ॥

इमा रामा सरथा सत्यर्या। नहींदशा लंभनीया मनुष्यैः ॥

नचिकेता, तू शंभर वधाचें आवृष्ट, पुत्रपौत्र, पुष्कळ पथ, हत्ती, सुवर्ण, चोडे, मोर्टी जमीन, यांपैकीं वारेल तें माग; कार काय सुंदर बिंद्या, रथ, व तुला ज्या ज्या इतर सुखाच्या आकांक्षा असर्तांल, त्यांची तृप्ति मागून वे.

परंतु नाचिकेतानें गिल्गमेशप्रमाणेंच हें सर्व नाकारले व 'वरस्तु मे वरणीयः स एव ।' मीं मागितलेला अमृतत्वाच्या ज्ञानाचाच वर मला द्या, असा आग्रह धरला हें विचारसाम्याहि फार उद्घोषक व मनोरंजक आहे.

इतका आग्रह धरल्यासुले अखेर सवितूने त्याला वैतरणीपार जाण्यासाठी मार्ग दाखविष्याचें कबूल करून त्याला सांगितले:—'या कामी आराद-इआ म्हणून एक यश आहे, त्याच्या जवळ एक नांव आहे, तींतून तो तुला नदीपार घेऊन जाईल, यासाठी तूं त्याच्याकडे जा. त्याप्रमाणे गिल्गमेशने आराद-इआकडे जाऊन त्याची प्रार्थना केल्यावर आराद-इआने आपली नांव तयार केली व तींत वसून दोघेजण त्या 'River of Death' अथवा मृत्युनदीतून पलीकडे असलेल्या 'Island of the Blessed' 'मुखदीपा' ला जाऊन पोहोचले. परंतु ते त्या नावेतच वसून राहिले. तेथूनच गिल्गमेशने आपला प्राचीन पितर पीर-नापिश्टिभूत व त्याची पत्नी यांना अवलोकन केले. पीर-नापिश्टिभूत सदेह मनुष्य नौकेतून येताना पाहून आश्रय चकित झाला, व त्याने गिल्गमेशला त्याच्या येणाचें कारण विचारले. तेव्हां गिल्गमेशने त्याला एकंदर हकिंगत सांगितली व आपला मित्र इआ-वनी याच्याप्रमाणे आपल्याला मृत्यु न यावा असा उपाय सांगण्यावद्दल पीर-नापिश्टिभूता विनंति केली.



### नावेचं चित्र.

[ चित्रांत उजव्या हाताच्या अर्च्या भागांत एक नांव दाखविलेली असून त्यांत गिल्गमेश बसलेला आहे व आराद-इआ हातांत वल्हें घेऊन नांव चालवीत आहे. डाच्या वाजूचे चित्र निराळ्या प्रसंगाचें असून तें केवळ एकाच चित्रांत कोरलेले आहे. ]

त्यांत गिल्गमेश सिंहाशी लडत असल्याचें दाखविले आहे. ]

हीं सर्व हकींगत ऐकून आपल्याला खेद होत असल्याचें परिनापिश्टिमनें गिल्गमेशला सांगितले; पण तो म्हणाला 'तूं म्हणतोस ते होणे शक्य नाहीं. दरेक मनुष्याला मृत्यु हा निश्चित झालेला आहे, तो टळणे शक्य नाहीं. इतकेंच काय, पण मृत्यु केव्हां येईल हेंहि सांगतां येणार नाहीं. कासण त्याचा काळ देवांनी नक्की केलेला असतो.

तेव्हां गिल्गमेशने परि-नापिश्टिभूता विचारले:—'तर मग आपण स्वतः मृत्युच्या अतीत कसे झालां ?'

I behold thee oh Pir-Napis thim;  
But thy appearance is not changed,  
As I am, so art thou also.

How didst thou obtain the life which thou dost enjoy  
In the assembly of the gods and the immortals ?


जसा मी देहधारी तसेच आपण दिसतां, आपत्यांत कांहीं फरक दिसत नाहीं;  
तेव्हां देवांच्या व अमरांच्या सहवासांत राहण्यासारखी हीं संजीवनी आपल्याला कशी  
प्राप्त झाली ?

यावर उत्तरादाखल पीर-नापिदितमने गिळगमेशला महाजलप्रलय याची कथा  
सांगितली, ती कथा यापुढील लेखांकांत देण्यांत येईल.

ती सांगितत्यावर पीर-नापिदितम् गिळगमेशला म्हणाला, मृत्यु चुकविण्याचा  
मार्ग तर मी तुला दाखवूं शकणार नाहीच; पण तुला संपूर्ण आरोग्य मात्र मी देऊं  
शकतो. लासाठीं प्रथमतः तूं सहा दिवस व सहा रात्रीं स्वस्थ झोप घे. त्याप्र-  
माणे तो निजल्यावर पीर-नापिदितमने आपत्या बायकोला एक अभिमंत्रित अज्ञाचा  
चरू तयार करण्यास सांगितले. त्यावरून सात मंत्रांनी अभिमंत्रण करून तिनें तो चरू  
तयार केला, व गिळगमेश झोपेंत असतांच त्याला तो खाऊं धातला. त्यानंतर गिळ-  
गमेश जागा झाला, तों त्याचा सर्व रोग नाहींसा झाला. मग पीर-नापिदितमने  
आराद-इआला आज्ञा केली कीं 'तूं गिळगमेशला घेऊन एका पवित्र उदकाच्या  
झन्यावर जा व त्याच्या जलाने गिळगमेशचे सर्व शरीर धुवून काढ. त्याप्रमाणे करतांच  
त्याचे सर्व शरीर उत्कृष्ट कांतिमान् वनले. तेव्हां गिळगमेश हा आपत्या पितरांचा  
निरोप घेऊन परत जाण्यास निघाला. जाण्या पूर्वीं पीर-नापिदितमने गिळगमेशला  
एक वनस्पती दाखविली व तिच्या सेवनाने अखंड योवन-प्राप्ति होते असे सांगितले.  
परंतु ती वनस्पती घेऊन आराद-इआ व तो परत जात असता, वारेंत एका सर्पाने  
ती पळविली ! तेव्हां गिळगमेशला फार खेद झाला व तो तसाच पुढे निघाला.

जातां जातां त्याला आपला मृत मित्र इआ-बनी याचे स्मरण होऊन फार  
दुःख झाले, व त्याने यमधर्माची प्रार्थना केली कीं कसेंहि करून मला एकदां माझ्या  
मेत्राची भेट करव. त्या प्रार्थनेने संतुष्ट होऊन यमधर्म नेरगाल याने मृत्यु लोकाचा  
दखवाजा उघडला, व त्यांतून इआ-बनी हा आपत्या मृत्युलोकाच्या शरीराकृतीने  
बाहेर आला. तेव्हां गिळगमेशला फार आनंद झाला व त्याने त्याला यमलोकांतील  
हक्कीकत विचारिली. त्यावर इआ-बनी म्हणाला मित्रा ती तुला सांगतां येत नाहीं,  
कारण तेथील यातना तूं ऐकत्यास तर तुझ्या हृदयाचे पाणीच होऊन जाईल, इतक्या  
त्या भयंकर आहेत. तथापि गिळगमेशने फार आग्रह केल्यावरून इआ-बनीने यम-  
लोकांचे वर्णन केले. तो म्हणाला-तेथें पापी लोकांना धुर्लीत लोळावें लागते, तेथें  
लांना कृमिकीटक तोडून खातात पण रणांत मारलेला योद्धा हा—

On a couch he lieth  
And drinketh pure water.  
The man who was slain in battle.  
Thou and I have often seen such an one.  
But the man whose corpse is cast upon the field,  
His spirit resteth not.



### नरकाचें चित्र.

[ मृत्युनंतर मनुष्यप्राण्यास प्राप्त होणाऱ्या स्थितीचें चित्र. यांत पुण्यवान्, पुरुषांच्या सेवेला देवदूत असून पापी मनुष्यांना यमदूत क्लेश देत आहेत, असा देखावा दाखविला आहे. ]

जो योद्धा रणांत मारला जातो, त्याला मधुर पेय पिण्यास मिळते, निजण्यास गादी मिळते—असे योद्धे आपल्या पाहण्यांत आलेच आहेत. पण ज्याचें प्रेत भूमी-वर तसेच फेंकले जाते, त्याला मृत्युनंतर शांति प्राप्त होत नाही.

बरोबर अशाच अर्थाच श्लोक आपल्यांत आहे:—

द्वौ इमौ पुरुषौ लोके सूर्यमंडलभेदिनौ ।

परिवाङ् योगयुक्तश्च रणे चाभिमुखो हृतः ॥

अर्थ:—योगयुक्त संन्यासी व रणांगणावर नृत झालेला योद्धा हे देवेव कायते सूर्यमंडलांचा भेद करून जातात.

पुढे तो सांगतो—

The man whose spirit has none to care for;  
The dregs of the Vessel, the leavings of the feast  
And that which is cast upon the street, are his food.

ज्या मृतात्म्यावद्वल काळजी वाहणारा त्याच्यां पाठीमार्गे कोणी नातलग नसेल  
याला मृत्तोत्तर अवस्थेत लोकांना खाऊन उरलेले खरकटे, रस्त्यांत टाकलेले अन्न व

**Seal Sumerian Phonetic**



XVII

SAR, MUSUR

ZU

KHA

AS

USSA

GI, GIN

EDIN

— AS

वाचनः—सर-झु-रव-अस-उस्स-जिन-तुम्-एदिन्-अस्स.

अर्थः—हे सर्वपूर्ण परमेश्वरा—एदिनमध्ये कृषी उत्स याला जिवंत कर.

भांड्यांतील पेयाचा उरलेला गाळ हा सेवन करावा लागतो. यावरून मृतानंतर त्याची काळजी घेऊची—अर्थात् त्याला श्रद्धाचसंतर्पण करण्याची—अवश्यकता त्या काळीं सुमेरियांत मानली गेली होती, हे स्पष्ट होते.

याप्रमाणे पातालांतील ही हकिंगत इआ—वर्नीने गिल्गमेशला सांगितल्यावर या महाकाव्याची समाप्ति करण्यांत आली आहे.

हे काव्य जो कोणी वाचील, अथवा श्रवण करील, त्याला सौख्य, समृद्धि वैरे प्राप्त होईल असेही त्या काव्यात कथन केले आहे.

( A knowledge of the hero's achievements would bring prosperity to the man who made himself acquainted with them. )

रामायणाच्या युद्धकांडाच्या १२८ ब्या सर्गातहि अशीच फलश्रुति वर्णिली आहे की,

आयुष्यमारोग्यकरं यशस्यं सौभ्रातृकं बुद्धिकरं शुभंच ।

श्रोतव्यमेतद्वियमेन सद्भिः आख्यानमोजस्करमृद्धिकामैः ॥

अर्थः—आयुष्य, आरोग्य, यश, सुभ्रातृसुख, बुद्धि व कल्याण प्राप्त करून देणारे असेही हे आख्यान आहे. याचे नेमाने सज्जनांनी श्रवण करावे. त्यानें, ओजस् व कृद्धि प्राप्त होतील.


गिल्गमेश काव्याची ही फलश्रुति म्हणजे केवळ पोकळ स्तुति नसून ती सत्य आहे, अशी त्या काळीं लोकांची पूर्ण श्रद्धा होती, असेही किंग सांगतो.

( This statement was not regarded as a mere conventional preface, but was implicitly believed in. )

अशा प्रकारे या महाकाव्याचें स्वरूप आहे. यामधील वर्णन हें केवळ काल्पनिक नसून त्याला प्राचीन इतिहासाचा आधार आहे. किंग म्हणतो:—

Many of the tales in it go back to hoary antiquity, and that in course of time they came to be included in it. They were not idle tales, but had a religious significance for the people among whom we find them.

( यांतील पुष्कळ कथा प्राकालीन योद्धांच्या व वीरपुरुषांच्या इतिहासस्वयं असून, त्यांचाच या काव्यांत समावेश करण्यात आला आहे. त्या केवळ कहाऱ्यासारख्या गप्पा नसून, ज्या लोकांत त्या प्रसृत होत्या, त्यांना त्यांचे फार धार्मिक महत्त्व वाटत होतें. ) हेच उद्घार आपल्या इकडील रामायणादि महाकाव्यांनाहि शब्दशः लागू पडतात. या काव्यांतील कांहीं प्रसंगांचे आपल्याकडील रामायण व उपनिषदांतील प्रसंगांशीं असलेले साहश्य आम्हीं वर दर्शविलेंच आहे. अशींच दुसरी साम्य स्थळे इतर ग्रंथकारांनाहि दिसलीं होतीं. उदाहरणार्थ मँकेझी म्हणतो:—



| Seal.   | Sumerian Phonetic |
|---|-------------------|
| Eye symbol                                      | ŠAB, ŠAG, ŠA      |
| Bird symbol                                     | TAR, KUR, KHIS    |
| Three dots symbol                               | MATU, ES          |
| Two crossed symbols                             | GI, GIN           |
| Large seal impression showing a bull and a tree | EDIN              |
| —   | —                 |
| —   | —                 |

वाचन:—सवतर्-मतु-जिन्-तुम्-एदिन्-अस्य.

अर्थ:—हे सवितर्, एदिनमध्ये मृताला तूं जिवंत कर.

There is a remarkable resemblance between the account of Gilgamesh's journey through the mountain tunnel to the garden and seashore, and the Indian story of the demigod Hanuman passing through the long cavern to the Shoreland palace of the female ascetic, when he was engaged in searching for Sita, the wife of Rama, who had been carried away by Ravana, the demon-king of Ceylon.

( गिल्गमेशने पर्वताच्या धोर दर्रीतून निघून समुद्रकांठी केलेला प्रवास व

लंकापति राक्षसराज रावणाने पळवून: नेलेल्या रामपत्नी सीतेच्या शोवार्थ हनुमान् या देवाने केलेला प्रवास, यांच्यांत विलक्षण साम्य आहे. )

यावरून त्याने असा निष्कर्ष काढला आहे की,

Here as elsewhere, the priests utilized the floating material from which all mythologies were framed, and impressed upon it the stamp of their doctrines.

( सर्वत्र प्रचलित असलेल्या दंतकथेच्या वाज्ञायावर धर्मगुरुंनी आपल्या मतांचा शिक्का मास्तून त्याला हळीचे स्वरूप दिले आहे. )

हा सिद्धांतहि वहुमान्य होण्यासारखाच आहे. केवळ उदरपूरणाकरितां खांनी केलेली ही लोकांची फसवणूक नव्हे, तर प्राचीन काळच्या ऐतिहासिक वाज्ञायाचे खांनी आपल्या बुद्धिवैभवाने केलेले हें स्थिरीकरण होय.

माहेजोदारो व हरपा येथील उत्खननांत सांपडलेल्या शिक्कांपैकी कांही सूर्य-वंशांतील राजांचे आहेत, हें त्या शिक्कांचे जे वाचन या मालेतील लेखांतून दिले आहे, त्यावरून वाचकांच्या ध्यानांत आलेच असेल; त्या शिक्कांचा काळ मार्शल-साहेबांनी खि. पू. ३५०० ते २७०० चा ठरविला आहे. आपल्याकडील पुराण-वंशावळीच्या अध्ययनावरून पार्जिट वैगरेंनी जो कालनिर्णय केला आहे, त्यांतहि सूर्यवंशी राजांचा काळ याच सुमाराचा सावारणतः येईल. त्यावेळी सुमेरिया व सिंधुप्रांत यांत दलणवळण असल्याचे आतां मार्शल साहेबांनीहि सिद्धच मानले आहे, तेव्हां दोही देशांच्या पौराणिक कथावाज्ञायाचा थोडावहुत परस्परविनिमय झाला असल्याचाहि संभव आहे, मूळ गिळगमेश काव्याचा गाभा खि. पू. ४००० इतका प्राचीन आहे. पण त्यावर संस्करण होऊन त्याचे कांही काळाने हळी उपलळ्य असलेले स्वरूप बनले आहे. असाच प्रकार आमच्याहि वाज्ञायांत झाला आहे. मूळचे प्राचीन सूत वाज्ञाय काव्यवद्ध स्वरूपांत नंतर संस्कारिले गेले आहे. येणेप्रमाणे या दोन्ही देशांतील लोक एकच मानववंशाचे असून त्यांचे मूळ एकच होते, या आमच्या विधानाला या काव्यानेहि उत्कृष्ट रीतीने पुष्टि मिळते.

असो. या पुढील लेखांत सुमेरी व आर्य वाज्ञायांतील इतर साम्यदर्शन करण्याचे योजिले आहे.

# हिंदी व सुमेरी संस्कृतींतील इतर साम्यदर्शन.

( लेखांक ४ था. )

**गे**ल्या लेखांकांत सुमेरी वाज्ञायांतील गिल्गमेश या महाकाव्याचे वर्णन केले आहे. आजच्या अंकांत हिंदी व सुमेरी संस्कृतींतील इतर साम्ये दाखवाव्याची आहेत.

गिल्गमेशच्या कथेत स्वतः गिल्गमेश हा आराद-इआ या देवदूताच्या सहाय्याने नावेत बसून ज्यावेळेला 'River of Death' मृत्युनदीच्या अथवा वैतरणीच्या परतीराला गेला, तेव्हां तेथे त्याला त्याचा अत्यंत प्राचीन पितर पीर-नापिस्तिम् भेटल्याचे सांगितले आहे. त्याच्याजबळ गिल्गमेशने अमरत्वाची मागणी केली. पीर-नापिस्तिम् र्ती नाकारली. त्यावरून गिल्गमेशने त्याला उलट प्रश्न केला कीं, 'जर मनुष्यमात्राला अमरत्व दुर्लभ आहे तर मग तुला अमरत्व कसें प्राप्त झाले ?' या प्रश्नाच्या उत्तरांत पीर-नापिस्तिम् गिल्गमेशला महाप्रलयाची कथा सांगितली, असें त्या महाकाव्यांत वर्णन केले आहे. ती कथा हिंदी प्राचीन वाज्ञायांतील जलप्रलयाच्या कथेशीं अगदीं एकरूप असल्यानें, ती आपण आतां अवलोकन करू.

पीर-नापिस्तिम् म्हणतोः—

I will reveal to thee, oh Gilgamesh, the hidden word,  
And the decision of the Gods, I will declare to thee.

...     ...     ...     ...     ...     ...  
Their hearts prompted the great Gods to send a deluge,  
There was their father Anu  
And their counsellor the warrior Bel  
And their messenger Ninib,  
The lord of wisdom, Ea, sat also with them,  
And he repeated their purpose ...     ...     ...  
Thou Pir-Napishtim-son of Ubara-Tutu,  
Pull down thy house and build a ship,  
Forsake thy possessions, take heed for thy life !

Abandon thy goods save thy life.  
As for the ship, which thou shalt build,  
Well-planned must be its dimensions,  
Its breadth and its length shall bear proportion each to each,  
And thou shalt launch it in the ocean.

अर्थः—गिल्गमेशा मी तुला तें परम रहस्य, तो देवांचा संकल्प आतां तुला सांगतो; ऐक....

‘एके काळीं देवांचा वेत पृथ्वीवर महाप्रलय करण्याचा ठरला. त्याप्रसंगी देवांच्या समेत देवाधिदेव अनु, सेनापति वेल् व इयादेव वैगेरे सर्वजन वसले होते. त्यानंतर हा समेत देवाधिदेव अनु, सेनापति वेल् व इयादेव वैगेरे सर्वजन वसले होते. त्यानंतर हा देवांचा संकल्प इआने येऊन मला सांगितला. तो महणाला, उवारा—तुतूच्या पुत्रा, हे पीर—नापिश्तिम्, तुं आतां आपले घर पाढून टाक, व त्याच्याएवजीं एक नाव बांध. तुं आपल्या सर्व मिळकतीचा त्याग कर, व फक्त आपल्या प्राणांचा संभाळ करण्याच्या तथारीला लाग. तुं जी नाव बांधशील, तिची लांबी व रुंदी यांचे योग्य ग्रमाण ठेव, व ती प्रशस्त असू दे व मग ती तुं समुद्रांत ढकल.’

पीर—नापिश्तिम् पुढे गिल्गमेशला सांगतोः—

The command, oh my Lord, which thou hast given  
I will honour, and will fulfil.

‘मी इआला सांगितलें कीं, देवा, तुमची आज्ञा मी अक्षरशः पाळीन व त्याप्रमाणे वर्तन करीन.’

पुढे इआने पीर—नापिश्तिम्ला आणखी सांगितलें कीं, हा जलप्रलय असुक दिवशीं ठरलेल्या वेळी येईल. त्या काळाची तुं वाट पहात रहा, व ठरलेल्या वेळीं आपल्यावरोवर आपले सामान, व अचबल घेऊन त्यांत जाऊन बस. त्याप्रमाणे पीर—नापिश्तिम्ने लाकडे गोळा केलीं व सतत चार दिवस मेहनत करून ती नाव पांचव्या दिवशीं तयार केली. नंतर तींत सामान भरण्यांत आणखी दोन तीन दिवस घालविल्यावर सातव्या दिवशीं त्याची सर्व तयारी इआने सांगितत्याप्रमाणे संपूर्ण झाली.

A fixed Time Shamsh had appointed, saying:

The lord of darkness will at even tide send a heavy rain,  
Then go into the ship and shut thy door.

The appointed season arrived and the ruler of the darkness  
Sent at even tide a heavy rain.

Of the storm I saw the beginning,

To look upon the storm I was afraid,

I entered the ship and shut the door.

पुढे पीर—नापिश्तिम् सांगतोः—‘शम्स देवाने प्रलयाचा नक्की काल ठरविला होता व मला सांगितले होते कीं, तुं ( पीर—नापिश्तिम् ) नावेत जाऊन बस व तिचे दार लवून घे. त्याप्रमाणे नक्की केलेला दिवस आला. त्यावेळी प्रलयदेवतांनी अतिवृष्टीला सुरवात केली. त्याच्यावरोवर झंझावातहि सुटला व त्यामुळे इतके प्रचंड

तुफान झाले कीं, माझ्याच्यानें त्याच्याकडे पाहवेना; म्हणून मी नवेंत जाऊन बमले  
व तिचे दार लावून घेतले. 'त्या प्रलयाचे वर्णन तो पुढे करतोः—

All light was turned into darkness,

No longer could men know each other. In heaven

The Gods were afraid of the deluge,

They retreated, they went up into the heaven of Anu.

The Gods crouched down like hounds,

In the enclosure of Heaven they sat cowering.

... ... ... ... ...

For six days and six nights  
The wind blew, and the deluge and the tempest overwhelmed

the land.

When the seventh day drew nigh, then ceased the tempest,  
And the deluge and the storm,  
Which had fought like a host.

सर्व पृथ्वीवरील प्रकाश नाहीसा होऊन घोर अंधःकारानेसर्व जग व्यापून  
टाकले. मरुष्याला मरुष्य ओळखून येईनासा झाला. स्वर्गांत स्वतः सर्व देवहि भयभीत  
आले. ते सर्वजग देवाधिदेव अनुच्या आश्रयाला जाऊन राहिले. तेथें ते कुन्यांसारखे  
खालीं पडून राहिले. अशा रीतीनें सहा दिवस व सहा रात्री संततवार लावून राहिली  
होती, तुफान वारा वाहत होता, व महापुरानेसर्व विश्व प्रस्त करून टाकले होते !  
सातवा दिवस उजाडला, त्यावेळीं तुफानाचा जोर कमी झाला.

( दृपः—पीर-नापिदितम् ने अनुभवलेला हा महा घोर प्रसंग प्रस्तुतः लेख-  
काच्या नशीबानें त्याला १९.२७ च्या जुळै महिन्यांत बडोद्यास शब्दशः अनुभवावयास  
सांपडला, व त्यामुळे पीर-नापिदितम् ला ( तो खरा असल्यास ) काय वाटले असेल,  
आची यथार्थ कल्पना लेखकाला आली आहे. )

त्यानंतर—

Then the sea became quiet and it went down,  
And the hurricane and the deluge ceased.

I looked upon the sea and cried aloud,  
For all mankind was turned back into clay.

In place of the fields a swamp lay before me,  
I opened the window and the light fell upon my cheek.

I bowed myself down, I sat down, I wept;  
Over my cheek flowed my tears.

I looked upon world and behold ! all was sea.

अर्थः—समुद्र शांत झाला व पाणी ओसरूं लागले. तुफान व वारा कमी झाला.  
त्या जलसागराकडे पहातांच दुःखानें माझ्या तोंडून आर्तवेदना वाहेर पडली, कारण-

त्या देखाव्याकडे मला पहावेना ! माणसांची माती झालेली होती ! शेतांत पणी सांचून त्यांची डवकी बनली होतीं. नावेचे दार मी उघडतांच प्रकाशाचे किरण माझ्या गालावर पडले. त्यावरोवर मी मटकन् खालीं बसलें. माझ्या डोळ्यांत अशु येऊन ते माझ्या गालावर पूऱ्यालगले. भोवतीं सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. पाण्याच्या महासागराशिवाय दुसरे कांहींच दिसत नव्हेत !

( टीपः—हा देखावा व हेवणन प्रस्तुत लेखकाच्या लेखणीतून स्वानुभवावृत्त उत्तरल्याइतके त्याला स्पष्ट दिसत आहे. )

पीर—नापिश्तिम् म्हणतो, त्या अवधींत,

The mountain of the land of Nitsir held the ship fast  
And did not let it slip.

...      ...      ...      ...  
Then I brought all out into the four winds,  
I offered an offering,  
I made a libation on the peak of the mountain,  
The Gods smelt the sweet savour.  
...      ...      ...      ...      ...

Then the lady of the Gods drew nigh.

माझी नाव पर्वताच्या शिखरावर घट वांधलेली होती. त्यामुळे तेथून ती निस टली नाही. मग माझ्यावरोवर नावेत घेतलेल्या सर्व प्राण्यांना मी वाहेर आणले, व एक यज्ञ करून त्यांत सब देवांना हविर्मांग दिले. मग त्यांतूनच देवांनी निर्माण केलेली एक छाडी वाहेर आली. त्यानंतर वेळ हा देव तेथे आला व त्याने—

He took my hand and brought me forth,

He brought my lady forth

He turned towards us, he stood between us,

He blesses us, saying

Hitherto hath I ir-Napishtim been of mankind,

But now let Pir-Napishtim be like unto the Gods.

माझा हात घरून मला वाहेर आणले. तसेच त्याने त्या देवकन्येला—माझ्या पत्नीलाहि—वाहेर आणले. नंतर त्याने आम्हां दोघांना आपल्या दोन्ही वाजूना येऊन आशीर्वाद दिला की, 'आजपर्यंत, हे पीर—नापिश्तिम्, तू मानव होतास; पण येथून पुढे तुझी गणना देवकोटीत केली जाईल.'

याप्रमाणे आद्य जलप्रलयाची ही सुमेरी कथा आहे. साधारणतः आद्य जलप्रलयाची एक कथा सांप्रतच्या युरोपियन लोकांच्या दंतकथेतहि आढळते. तीहि या सुमेरी कथेपासूनच परंपरेने आली आहे. सुमेरिआपासून बैविलोनिया, मग असीरिया, मग पर्शिया, मग ग्रीस, व ग्रीसपासून अलीकडील राष्ट्रे—असा या परंपरेचा क्रम आहे. अर्थात् या क्रमानें येतां येतां तिच्यांत कित्येक फरक होत गेले. वायवलमधील जेनिसिस् प्रकरणांतील अध्याय ६-९ यांत ती दिली आहे. परंतु हिंदी वाज्यांतील

व सुमेरिअंतील कथेंत जितके संपूर्ण साम्य आहे, तितके सुमेरी व इतर कथांत नाहीं. कारण हिंदी व सुमेरी लोकांचे पूर्वज एकच असून त्याचिच दोन भाग हे होत. त्यासुळे त्या दोघांत असलेल्या मूळ कथाभागांत एकरूपता सहजच राहिली. त्यासाठी आतां त्या प्रलयाची हिंदी कथा आपण अवलोकन करू. ती कथा शतपथब्राह्मणाच्या आठव्या अध्यायाच्या पहिल्या ब्राह्मणांत दिली आहे, ती मूळ संस्कृतासह भाषांतर-रूपानें खाली देत आहे:—

१ मनवे है प्रातः अनवेज्यमुद्रकमाजन्हु यर्थेदं पाणिभ्यामवनेजमाया हरनित एवं तस्यावनेनिजानस्य मतस्यः पाणौऽआपेदे ।

( एके दिवशी प्रातःकाळीं—ज्याप्रमाणे हर्षीहि ( हस्तादि ) मार्जनासाठी पाणी आणतात त्याप्रमाणे—मनूसाठीं मार्जनाकरितां पाणी आणले. त्या पाण्यानें तो मार्जन करीत असतां, त्याच्या हातांत एक मासा आला. )

२ सहास्मै वाचमुवाद । विभृहि मां पारयिष्यामि त्वा इति । कस्मात् मा पार-यिष्यसि इति । औंधे इमा प्रजाः सर्वाः निर्बोद्धा अतस्त्वा पारयिताऽस्मीति । कथं ते भृतिरिति ।

( तो मासा म्हणाला:—‘ माझें तू पालन कर, मी तुझे रक्षण करीन.’ मनुने म्हटले, ‘ तू कशापासून माझे रक्षण करिशील ? ’ तेब्हां तो मासा म्हणाला ‘ महापूर येऊन त्यांत सर्व जग वाहून जाणार आहे, त्यांतून मी तुझे रक्षण करीन.’ त्यावर मनु म्हणाला:—‘ तुझे रक्षण मी कसें करू ? ’. )

३ स होवाच यावद्वै क्षुङ्कका भवामो वही वै नः तावज्ञाश्च भवति । उत्त-मत्स्य एव मत्स्यं गिलति । कुम्भ्यामाग्रे विभरासि । स यदा तामतिवर्धाऽथ कर्म् खात्वा तस्यां मां विभरासि स यदा तामतिवर्द्धा अथ मा समुद्रमभ्यवहरासि । तहिं वाऽति नाश्ये भवितास्मीऽति ।

( तो मत्स्य म्हणाला:—‘ जेथपर्यंत आम्ही क्षुङ्क ( लहान ) असतो, तेथ-पर्यंत आम्हांला फार भांति असते; कारण मासाच माशाला गिळतो ! यासाठीं प्रथम तू मला एका कुंभांत ठेव. तेथे मी ( त्यांत न मावण्यासारखा ) मोठा होतांच, त्यांतून काहून एक खाडा खणून त्यांत मला ठेव. तेथे मी अधिक मोठा झाल्यावर त्यांतून काहून मला समुद्रांत टाक. कारण मग माझा नाश होणे शक्य नाहीं. )

४ शश्वद्दृष्टप आस । स हि ज्येष्ठं वर्द्धते । अथ इतिथीं समां त दौघ आगन्ता तन्मा नावमुपकल्प्योपासासै सऽओघऽउत्थिते नावमापद्यासै ततस्त्वा पारयितास्मीति ।

( नंतर तो मासा मोठा मत्स्य झाला. कारण माशाची वाढ फार असते. मग तो मनुला म्हणाला:—अमुक अमुक वर्षी महाप्रलय होणार आहे. त्यावेळी मी तुला सांगतों, त्याप्रमाणे तूं कर. तूं एक नाव वांध व जेब्हां महापूर येईल, तेब्हां तूं त्यांत जाऊन वस. मग मी तुझे रक्षण करीन. )

५ तमेवं भृत्वा समुद्रमभ्यवज्हार । स यतिथीं समां परिदिदेश ततिथीं समां

नावसुपकल्पय उपासांचके । स औंधे उत्थिते नावमापेदे । तं समत्स्यऽउपन्यापुष्ट्वे  
तस्य श्रृंहो नावः पाशं प्रतिमोच । तेनैतमुत्तरं गिरिमतिदुद्राव ।

( नंतर मनूने त्या माशाचे तशाप्रकारे संवर्धन केल्यावर त्याला समुद्रांत नेऊन  
सोडले । नंतर जितव्या वर्षीनीं महापूर येड्ल म्हणून त्या माशाने सांगितले होते,  
तितक्याच वर्षीनीं त्या माशाच्या सांगण्याप्रमाणे मनूने एक नाव तयार केली । मग  
पूर येतांच तो तींत शिरला, तेहां तो मत्स्य पोहत पोहत मनूजवळ आला व  
आपल्या शंगाला ( डोवयाला ) त्याने तीं नांव दोरीने वांधून टाकली व अशा उपा-  
याने त्याने ती ओढीत उत्तरगिरिच्या टोकावर नेऊन स्थिर केली । )

६ स होवाच । अपीपरं वै त्वा वृक्षे नावं प्रतिवशीष्व । तं तु त्वा मा गिरौ  
सन्तसुदकंयन्तश्चैत्सीद् यावद्यावदुदकं समवायातावत्तावदन्ववसर्पासीति । तदप्ये तदु-  
त्तरस्य गिरे मनोरवसर्पणमिति । औंधो हि ताः सर्वाः प्रजा निस्वाह । अथ इह मनुरे-  
वैकः परिशिशिष्ये ।

( नंतर तो मत्स्य म्हणाला:—‘ मी तुझे रक्षण केले आहे. आतां तुझी नाव  
वृक्षाला वांधून ठेव, पण पाण्यामुळे पर्वताशीं तुझा संवंध तोडला जाऊ देऊ नकोस.  
नंतर जसजसा पूर ओसरुं लागेल, तसतसा तूं पर्वतावरुन खाली ये.’ त्याप्रमाणे  
पुढे पूर ओसरुं लागतांच मनु खाली उतरुं लागला, व म्हणून त्या उत्तरगिरिवरील  
त्या उताराला ‘ मनूचा उतार ’ असें नांव तेहांपासून पडले आहे. परंतु तपूर्वी त्या  
महापुराने सर्व जग वाहून गेले, व मनु त्या गिरिशिखरावर एकटाच राहिला. )

७ सोऽर्चन् द्वाम्यश्चन्वार प्रजाकामः । तत्रापि पाक्यज्ञेनेजे । स वृत्तं दधिमस्त्वा  
मिक्षामित्यप्सु जुहूयां-चकार ततः संवत्सरे योषित्संवभूव । सा ह पिव्दमानेनेवोदयाय ।  
.....तया मित्रावरुणौ संजग्मते ।

( नंतर त्याने तेथे पूजा व तप केले. तसेच पाक्यज्ञ केला, व घृत दधि, तक,  
चांच्या त्या जलांत आहुती दिल्या. त्यापासून एक संवत्सराने एक सुंदर ल्ली निर्माण  
आली, व तिचे शरीर घट होतांच ती त्याच्यापुढे आली. तिला भेटप्पास मित्र व  
घरण आले. )

९ तां ह मनुखाच कासीऽति । तव दुहितेति । कथं भगवति मम दुहितेति ।  
याऽमूरप्सु आहुतीरहौषीः घृतं दधिमत्स्त्वामिक्षां ततो मामर्जीजनथाः । साऽशीरस्मि ।  
तां मा यज्ञेऽवकल्पय । यज्ञे चे द्वै माऽवकल्पयिष्यसि वहुः प्रजया पशुभिर्भविष्यसि ।  
यामु मया कांच आशिषमाशासिष्यसे सा ते सर्वा समर्द्धिष्यतऽइति ।

... ... ... ... ...  
( मनु तिला म्हणाला:—‘ तूं कोण आहेस ? ’ तेहां तिने उत्तर दिले, ‘ मी  
तुझी मुलगी आहे.’ मनु म्हणाला, ‘ हे भगवति, तूं माझी मुलगी कशी ? ’ तिने  
उत्तर दिले:—‘ तूं जलांत ज्या वृताच्या, दक्षाच्या, तकाच्या वैगेरे आहुती दिल्यास,  
त्यांच्यापासून माझी उत्पत्ति झाली असल्याने मी तुझी मुलगी आहे. मी प्रत्यक्ष  
आशी ( वांद ) स्वरूप आहे. माझी यज्ञप्रसंगी योजना कर, म्हणजे तुला संपत्ति व

प्रश्न यांचा लाभ होईल. जो जो आशीर्वाद तुला हवा असेल, तो तो तुला माझ्या-  
यासून प्राप्त होईल.)

१० तयार्चने क्षाम्यंथकार प्रजाकामः । तया इमां प्रजां अतिप्रज्ञे येयं मनोः  
प्रजेति । याम्बेनया कांच आशिषमाशास्ते साऽस्मै सर्वा समार्थ्यत ।

( त्याप्रमाणे मनूने तिच्यासहवर्तमान अर्चन, व तप केले. तिच्यापासून  
( तिच्या साध्याने ) सांप्रतची प्रजा त्याने निर्माण केली व म्हणून तिला मानव—  
( मनूची ) प्रजा असें म्हणतात. त्याने जे जे आशीर्वाद मागितले, ते ते सर्व तिच्या  
साध्याने त्याला संप्राप्त झाले. )

आशा प्रकारची ही जलप्रलयाची हिंदी कथा वेदांतील ब्राह्मणभागांत अनुस्थूत  
केली आहे. हिच्यांत व सुमेरी कथेत साध्यर्थवैधमर्य पहातां, सुमेरी कथेतील पीर—  
नापिश्टिमला महापुराची अगाऊ सूचना देणाऱ्या इआ देवाच्याएवजीं भारती कथेत  
ते कार्य मत्स्याने केलेले दाखाविले आहे, व शेवटी उत्पन्न झालेल्या छीस सुमेरी कथेत  
पीर—नापिश्टिमर्ची पत्ती म्हटले आहे, त्याच्याएवजीं भारती कथेत ती स्वतः मनूला  
आपण त्याची दुहिता असल्याचे सांगत आहे. एवढाच काय तो फरक आहे. या  
वैधमर्याखेरीज बाकीचे सर्वच साम्य आहे व ते इतके आश्चर्यकारक आहे की, एक-  
वरील जलप्रलयाच्या कथेतहि जो एक फरक म्हणून वर नमूद केला आहे, तो सुद्धां  
वस्तुतः फरक नाही. पीर—नापिश्टिमला महापुराची अगाऊ कल्पना इआ देवाने  
दिली व मनूला मत्स्याने दिली, असा बाह्यतः फरक दिसतो; पण हा इआ देवाहि सुळांत  
मत्स्यावतारच होता. मँकेझी हा ग्रंथकार म्हणतो:—“ Originally Ea  
appears to have been a fish--the incarnation of the spirit of or life-principle in the Euphrates river ” सुळांत इआ  
द्याहि मासाच होता—युफेटिस् नदीचे प्राणस्वरूपच त्याच्या नांवाने वर्णिले आहे. ”  
कारण सुमेरी वाज्यांत युफेटिस् नदींतच इआचे वास्तव्य वर्णिले आहे, ते असें:—

Oh thou river, who didst create all things,

When the great Gods dug thee out,

They set prosperity upon thy banks,

Within thee Ea, the king of the Deep, created his dwelling.

जलप्रलयासारख्या सृष्टिनाशदर्शक व त्यापुढील सृष्टयुत्पत्तिदर्शकं कथा या त्या

त्या देशांतील समाजाच्या आधारभूत मूळ कल्पना असतात; अर्यात् त्यांच्यांतील  
साम्य, म्हणजे स्थलदर्शक व वंशादर्शक एकत्वाचा निःसंदिग्ध पुरावा होय.

या जलप्रलयकथेच्या साम्यानंतर वर्णन करण्यासारखे साम्य म्हटले म्हणजे हिंदी  
व सुमेरी या दोन्ही संस्कृतींतील युगांच्या कल्पनेंतील होय. आपल्याइकडील लोकांना  
ही युगकल्पना अगदी नित्य परिच्याची असल्याने सहज च्यानांत येण्यासारखीं आहे.

एकदां महाप्रलय होऊन गेल्यानंतर सृष्टीची पुनरुत्पत्ति होते, त्यावेळी प्रथम कृतयुगाला सुरुवात होते. त्यानंतर त्रेतायुग, त्यानंतर द्वापर व अखेर कलियुग, याप्रमाणे चार युगे एकामागून एक अनुक्रमाने येतात. कलियुग संपल्यानंतर पुन्हा जलप्रलय होतो व त्यानंतर पुन्हा सृष्टयुत्पत्ति झाल्यावर पुन्हा कृत-त्रेता-द्वापर-कलि या क्रमास सुरुवात होते. यांपैकी कलियुग ४३२००० वर्षांचे मानले गेले आहे, व तत्पूर्वीचेदरेक: युग बुद्ध्याच्या गणितप्रेदीने बनणाऱ्या वर्षसंख्येचे दर्शविले आहे.

हुवेहुव अशाच प्रकारची कालगणनापद्धति सुमेरिअंत होती ! यासंबंधाने मँकोजी म्हणतो :—

“ The Sumerian Lunar Zodiac contained thirty moon-chambers. The chiefs of the thirty numbered twelve. In this system the year began in the winter solstice.....

Multiplying 6 by 10 ( **pur** ), they arrived at 60 ( **soss** );  $60 \times 10$  gave him 600 ( **ner** ), and  $600 \times 6$ , 3600 ( **sar** ), while  $3600 \times 10$  gave him 36000, and  $36000 \times 12 = 432000$  years or 120 **saroi**, which is equal to the ‘ **sar** ’ multiplied by the ‘ **soss** ’  $\times 2$  ”

**अर्थ:**—सुमेरी राशिचक्राचे प्रथम तीस भाग ( नक्षत्रे ) चंद्रग्रहे म्हणून केले होते. त्या तीसांची वाटणी बारा राशीस्वामींत केली होती. ( टीपः—हिंदी पद्धतीत सत्तावारीस नक्षत्रे असून त्यांची वाटणी बारा राशिस्वामींत केलेली आहे. म्हणजे दरेक सुमेरी राशींत २। नक्षत्रे येतात, तर दरेक भारती राशींत २। येतात. ) सुमेरी वर्षाचा आरंभ नेहमी उत्तरायणवरोबर होत असे. त्यांच्यांतील संख्येच्या गणकांची विशिष्ट नावं असत. दहा या संख्येला ते ‘ पुर ’ म्हणत.  $6 \times 10$  ( पुर ) = ६० या संख्येला ते ‘ सौस् ’ असें म्हणत. ६० ( सौस् )  $\times 10$  = ६०० ( नेर );  $600 \times 6 = ३६००$  ( सार );  $3600 \times 10 = ३६०००$ ;  $36000 \times 12 = ४३२०००$ . इतक्या वर्षांचे त्याचे युग होई. या संख्येला ते १२० ‘ सरोई ’ इतकी संख्या, असें ते म्हणत; कारण सर =  $३६०० \times 60$  ( सौस् )  $\times 2 = ४३२०००$ . असें गणित ते करीत.

**अर्थात्** त्यांच्यांतील एका युगाची वर्षसंख्या बरोबर आपल्याइकडील कलियुगाच्या वर्षसंख्येतकीच येते. यावरून R. Brown हा ग्रंथकार म्हणतो,

“ The Indian system of the yugas, or ages of the world, presents many features which remind us forcibly of the Euphratean scheme. They had ten anti-diluvian kings, who were reputed to have reigned for vast periods, the total of which amounted to 120 saroi or 432000 years. These figures at once recall the Indian yuga of 432000 years. Apparently the Babylonian and Indian system of calculations were of common origin.

**अर्थ:**—हिंदी कालगणनेच्या युगपद्धतीचीं सुमेरिअन पद्धताचीं अत्यंत साम्य आहे. सुमेरी दंतकथेप्रमाणे त्यांच्यांत महाप्रलयापूर्वी दहा राजांनी राज्य केले. त्या दरेकाची कारकीद हजारो वर्षांची दाखविली आहे व त्या दहांहि राजांनी मिळून  $४३२०००$  वर्षे एकंदर राज्य केल्याचे वर्णन केले आहे. हा आंकडा पहातांच हिंदूस्थानांतील युगाच्या वर्षसंख्येचे एकदम स्मरण होते. अर्थात् हिंदी व सुमेरी

युगपद्धतीच्या कालगणनेचा मूळ एकच आधार असला पाहिजे हे उघड होते.

ब्राजनच्या या निष्कर्षापेक्षां आमच्या या लेखमालेतील मौलिक सिद्धांताला अधिक महत्वाचा पोषक आधार हुसरा कोणता पाहिजे ?

या युगपद्धतीनंतर ओधानेच साम्यवर्णनदृष्ट्या हिंदी व सुमेरी पद्धतीतील ज्योतिषविषयक साम्य येते. या साम्याची सर्वसाधारण कल्पना येण्याइतकी माहिती या मालेच्या पढिल्याच लेखांकांत दिली आहे. येथे तदव्यातिरिक्त अधिक सूक्ष्म अर्शा थोडीशी माहिती देत आहे.

अगदी आद्य अशा ज्ञातकालापासून सुमेरिअन लोकांना आकाशांतील ग्रहांची व ताऱ्यांची चांगली माहिती होती. पृथ्वी सूर्याभौंवती फिरते हा सिद्धांत अर्थात् त्वांना माहित नव्हता; त्यांची समजूत अर्शी असे कीं, सूर्य हा पृथ्वीभौंवतीं एखाद्या उडत्या पश्यप्रमाणे अथवा एखाद्या नावेप्रमाणे फिरत असतो. त्याच्या फिरण्याची दिशा नेहमी पश्येमकळून पूर्वेकडे अशी असते व असा फिरत असतां तो दक्षिणोत्तर असा घञ्याळ्याच्या लंबकाप्रमाणे हेलकावे खातो, हें त्यांच्या व्यानांत आले होते. पृथ्वीभौंवतींच्या या सूर्याच्या मार्गाला त्यांनी circle of Necessity, 'अपरिहार्यवर्तुल' असें नांव दिले होते. हेंच क्रांतिचून होय. या कांतिचूनचे सुमेरा ज्योतिषांनी बारा भाग पाडले होते. त्याच राशी होत. या राशींत सूर्याचा प्रवेशकाल, त्या राशींची सुमेरी नांवे व वर्णन व त्यांची अलीकडील नांवे खालील कोष्टकांत दिली आहेत.

| अ<br>तु<br>क<br>म | अर्वाचीन राशिनामे       | सूर्यप्रवेशाचा दि. व म.         | सुमेरी वर्णन                          |
|-------------------|-------------------------|---------------------------------|---------------------------------------|
| १                 | मेष ( एडका )            | २० मार्च ऊर्फ निसान ( सुमेरी ). | दूत                                   |
| २                 | वृषभ ( बैल )            | २० एप्रिल " अप्यर               | स्वर्गांतील बैल.                      |
| ३                 | मिथुन ( खी-पुरुषयुग्म ) | २१ मे " सिव्हान्                | दोन जुळीं मुले.                       |
| ४                 | कर्क ( खेकडा )          | २१ जून ऊर्फ तम्मूज              | खेकडा.                                |
| ५                 | सिंह ( सिंह )           | २२ जुलै " आव्                   | जंगी कुत्रा ( सिंह ).                 |
| ६                 | कन्या ( खीं )           | २३ ऑगस्ट" एलूल्                 | हातांत धान्याचे कणीस धारण करणारी खीं. |
| ७                 | तुला ( तराजू )          | २३ सेप्टेंबर " तित्री           | तराजू.                                |
| ८                 | वृश्चिक ( विंचू )       | २३ आक्टोबर" मार्च-              | तमोमय वृश्चिक.                        |
| ९                 | धनु ( धनुर्धारी पुरुष ) | स्वान्                          |                                       |
| १०                | मकर ( बोकड )            | २२ नोवेंबर " चिद्दूल            | अर्धांश-अर्धनर, धनुर्धारी.            |
|                   |                         | २१ डिसेंबर " तेवेत              | इआ देवीचा अर्धी-बोकड,                 |
| ११                | कुंभ ( कुंभधरपुरुष )    | १९ जानेवारी" सेवात              | अर्धा-मासा, असा ग्राणा.               |
| १२                | मीन ( मासे )            | १८ फेब्रुवारी" आढर्             | कुंभ धारण करणारा देव.                 |
|                   |                         |                                 | कालव्यांतील दोन मासे.                 |



### सुमेरी राशींचे चित्र.

[ या चित्रांत सुमेरी राशींचीं चित्रे दिलीं आहेत. वरच्या भागांत डाव्या हाताला पहिल्याने कुंभ—( घर पुरुष ) असून, त्याच्या शेजारीं बकरा मकराकृतीचा दर्शक आहे. त्याच्या पुढे हातांत धनुष्यवाण घेतलेला अर्ध-नर आहे. खालच्या भागांत खेकडा ( कर्क ), सिंह, वृथिक, वृषभमधील वैलांचीं शिंगे डाव्या वाजूच्या कोपच्यास दिसत आहेत. इतर एकदोन आकृत्या आहेत, त्या अस्पष्ट आहेत. ]

राशींच्या या चित्रांवरून व वर्णनावरून सांप्रतच्या एका महत्वाच्या वादाचा मात्र उत्तम रीतीने निकाल लागतो. त्याचा उल्लेख येथे करणे अवश्य आहे. तो वाद म्हणजे सायन-निरयण-वाद होय. यीक लोक हिंदुस्थानांत येण्यापूर्वी आपल्यामध्ये राशी नव्हत्या, हीं गोष्ट आतां सर्वमान्य झाली आहे. ख्रिस्तपूर्व ४ च्या अथवा पांचव्या शतकांत हृषींच्या स्वरूपांत महाभारताचे शेवटचे संस्करण झाले, त्यांत राशींचा उल्लेख नाहीं, परंतु त्यानंतर थोळ्याचा दिवसानंतर झालेल्या बौद्धायनाचे 'मीनमेषयोर्वसन्तः' हे वचन काळमाधवांत दिलेले आहे; त्याचप्रमाणे हृषींच्या स्वरूपांत वाल्मीकिरामायणाचे संस्करण ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकांत झाले, त्यांतहि रामाचा जन्मकाल राशी-मानांत दिलेला आहे. या सर्वावरून राशींचा हिंदुस्थानांतील प्रवेशकाल निश्चित करता येतो, या राशीं श्रीस देशांतून हिंदुस्थानांत आल्या, इतकी गोष्ट आजपर्यंत ज्ञात होती.

परंतु ग्रीसमध्ये त्या कोटून व कज्ञा आल्या हें मात्र नक्की ज्ञाले नव्हतें; तें आतां या सुमेरी वाड्याच्या शोधनानें कदून आले, तथापि ज्या अर्थी या राशीं हिंदी वैदिक वाड्यांत नाहीत, त्या अर्थीं सुमेरी व हिंदी अशा शाखा मूळ उत्तरध्रुवस्थ मानव-वंशाच्या पद्धन त्या देशांत त्या स्थिर ज्ञाल्यानंतर, सुमेरियांत राशींची कल्पना आली, हें उघड आहे. तथापि राशींचा मूळाधार असलेल्या चक्राचा आरंभ सूर्य प्रत्यक्षतः सायनगणनेप्रमाणे ज्यावेळी नवीन राशींत प्रवेश करितो, त्यावेळी ज्ञालेला सुमेरियांत मानलेला आहे. यावरून प्राचीन काळचा आधार पहातांहि पूर्वींची कालगणना निरवण अथवा स्थिरतारात्मक नसून सायन अथवा प्रत्यक्षमूलक होती हें निवित होते. असो.

याग्रमाणे सुमेरियांतील राशीवर्णन केल्यावर थोडेसे आपण प्रहांच्या संबंधाच्या माहितीकडे वळू. यांची संख्या सात असल्याबद्दल त्यांची अत्यंत प्राचीन-काळापासून समजूत असून त्यांचे स्वभावधर्महि प्रसिद्ध होते. रवि व चंद्र यांचे वर्णन मार्गे येऊन गेलेच आहे. वृधाचें नांव मूळ सुमेरी भाषेत नेवो व वैविलोनी भाषेत गुदूद असें आहे. व तो देवांचा दूत आहे अशी समजूत होती. त्याचप्रमाणे ज्ञाता अथवा ज्ञ ( ज्ञो वुधः ) म्हणजे मनुष्यातीचा शिक्षक ('Instruncor of mankind') आहे असेहि मानण्यांत येई. मंगळाचें नांव नेरगाल अथवा मुस्तवर्ष असेहि होते. हा प्रह ('planet of evil, plague and death') दुःख, रोग, व मृत्यु यांचा दर्शक मानला जाई. शुरुला उमुन्याहु म्हणत व त्यालाच पुढे मर्डुक असेहि म्हणत. म्हणजे इंद्रसमान मर्डुक व गुरु यांच्या गुणधर्मांचे मिश्रण त्यांत ज्ञालेले आहे. शुक्राला दिलवत् म्हणत व त्याचे इतर देवांशीं ऐकात्म्य मानलेले आहे. हा प्रह शुभ मानलेला असे. शनीला सुमेरी भाषेत निरिगु अथवा निनिपू म्हणत व पुढे त्यासच कैमतु असें नांव वैविलोनी भाषेत पडले. हा दुःख व संकटे दर्शवितो. मूर्टार्क या ग्रंथ कारानें वरील सातहि प्रहांचा अंमल जन्मकाळीं मनुष्यावर होत असल्याबद्दल खालिड्यजन (सुमेरी) लोकांत असलेल्या समजूतीचा आपल्या ग्रंथांत उल्लेख केला आहे. तो म्हणतो:-

"Respecting the planets which they call the **birth-ruling divinities**, the chaldeans lay down, that the two planets Venus and Jupiter are propitious, and the two ( Mars and Saturn ) malign and the three ( sun, moon and mercury ) of a middle nature and common, i. e. these are propitious with the good and malign with the bad."

"सप्तप्रहांना खालिडअन लोक जन्मकालाविष्टाच्या देवता मानीत. त्यांपैकीं गुरु व शुक्र हे प्रह त्यांच्या मते शुभ असत, शनि व मंगळ पाप असत व वार्कीचे तीन ( रवि, चंद्र, व वुध ) मध्यम असत, म्हणजे शुभप्रहांच्या संबंधानें ते शुभफल देतात व पापप्रहांच्या संयोगानें पापफल देतात."

आपल्या इकडील ज्योतिषांतहि सातच प्रह मानीत. त्यांपैकीं रवि, व चंद्र हे दोन स्वतंत्र वर्णिले असून वार्कींच्या पाचांचा उल्लेख कृग्वेदाच्या पहित्या मडलाच्या १०५ सूक्तांत आलेला आहे:—

अमी ये पंचोक्षणो मध्ये तस्युः महो दिवः ।

हे महाप्रबल पांच देव विस्तीर्ण अशा बुलोकांच्या मध्यभागी असतात, असे त्यांत म्हटले आहे. त्यानंतरच्या अर्थवज्योतिषांत त्यांचा सप्तग्रह म्हणून स्पष्ट उल्लेख असा केला आहे:—

**आदित्यः सोमोभौमश्च तथा बुधवृहस्पती । भार्गवःशनैश्चरश्चैव**

एते सत सिनाधिपाः ॥ ९३.

आद्यवेदकालापासून द्विस्तोत्तर पांचव्या शतकांतील वराहमिहिरापर्यंत सातच ग्रह मानांत असत. त्यानंतर राहुकेतु कुंडलींत मांडप्याची चाल सुरु झाली. वराह-मिहिरानें सुमेरी ज्योतिषांप्रमाणें ग्रहांचे शुभाशुभत्व मानले होतें. त्याच्याहि मते गुरु व शुक्र शुभ, शनि व मंगल पाप आणि बुध हा 'बुधस्तैर्युतः ।' म्हणजे ज्याच्याशी युत असेल तसा, असेच वर्णन केले आहे.

निरनिराक्षया ग्रहांचे रंगाहि सुमेरी ज्योतिषांत ठरविले होते, ते असे:—

सूर्य-सोनेरी, चंद्र-स्पेरी, मंगल-लाल, बुध-निळा, गुरु-नारिंगी, शुक्र-पीत, शनि-कृष्ण.

आपल्याकडील ग्रहांचे रंग वृहजातकाच्या खालील श्लोकांत वर्णिले आहेत.

**रक्तश्यामो भास्करो गौर इंदुः । नात्युचांगो रक्तगौरश्च वक्रः ॥**

**दूर्वाश्यामो ज्ञो गुरुर्गौरगात्रः । द्यामः शूक्रो भास्करिः कृष्ण देहः ॥ १ ॥**

अर्थः—सूर्याचा वर्ण गाहिरा तांडा, चंद्राचा गौर, मंगलाचा रक्तगौर, बुधाचा दूर्वेच्या रंगाचा हिरवट काळा, गुरुचा गोरा, शुक्राचा तेजस्वी द्याम (निळसर) व शनीचा कुळुकुळीत काळा.

सुमेरियांत ग्रहणांची भविष्योहि वर्तविलीं जात असत. वैश्विलोनियांतील निनेव्हे शहरांतील वेदशालेंतून घेतलेले वेद व त्यांची फले त्या काळीं राजाकडे पत्रद्वारे पाठविलीं जात. अशा पत्रांपैकीं एक पत्र विटावर कोरलेले अस्सल उपलब्ध झाले आहे, त्यांतील मजकुराचे शब्दशः इंग्रजी भाषांतर प्रो. हार्पर यांने प्रसिद्ध केले आहे. ते येणेप्रमाणें:—

As for the eclipse of the Moon about which, the king, my lord, has written to me, a watch was kept for it in the cities of Akkad, Borsippa and Nippur. We observed it ourselves in the city of Akkad. And whereas, the king, my lord, ordered me to observe also the eclipse of the Sun, I watched to see whether it took place or not, and what passed before my eyes. I now report to the king, my lord. It was an eclipse of the Moon that took place.

अर्थः—“ महाराजांनी आम्हांस चंद्रग्रहणाचा वेद घेऊन त्यावदल निवेदन करप्याची आज्ञा केल्यावरून कळविष्याचे कीं, स्वामींच्या आज्ञेप्रमाणे अकड, वोर-सिपा व निष्पूर या तिन्ही वेदशालांसम्ये वेद घेष्याची व्यवस्था करप्यांत आली होती. आम्ही स्वतः अकड येथील वेदशालेंतून निरीक्षण करीत होतों. या उपर्यां, महाराजांनी सूर्य ग्रहणाचेहि वेद घेष्याचे फर्माविल्यावरून तें प्रहण लागले किंवा नाहीं याचे आम्ही निरीक्षण केले. त्यावरून आमच्या नेत्रांना जें दिसले तें कळविष्याचे कीं, ( सूर्यग्रहण लागले नसून ) चंद्राचे खग्रास ग्रहण मात्र लागले होतें.”

सुमेरियांतहि आपल्याप्रमाणें अशी समजूत असे कों, पुण्यवान् मानव स्वर्गस्थ ज्ञाल्यावर ते तारकारूपानें राहतात. ध्रुवाची गोष्ठ आपल्याकडे प्रसिद्धच आहे. सप्तर्षि व वसिष्ठपत्नी असंघर्ती अजूनहि आकाशांत सप्तर्षि-तारारूपानें अमर राहिल्याची आपली समजूत आहे. सुमेरियांतहि इत्तरचें शुक्रान्याशीं याच प्रक्रियेने एकीकरण झालेले आहे.

याप्रमाणे ज्योतिषविषयक माहितीवद्दल विवेचन केल्यानंतर आतां आपण देवत्व विषयक वर्णनाकडे वळू. या मालेंतील दुसऱ्या लेखांकांत वस्त्राचें वेळ या देवतेशीं-असलेले साम्य वर्णन केलेंव आहे. तथापि वेळ हें नांव बॉविलोनिअन् आहे. त्या देवतेचें खरें सुमेरी नांव इआ आहे. आपल्याइकडील वस्त्र हा जलदेवता असून, तो जलांत राहतो, त्याच्या आज्ञेनेच नद्या पाण्यानें भरून वाहूं लागतात ( क्र. २-२८-४. ), मीत्र व वस्त्र हेच नद्यांचे अधिपति होत. ( क्र. ६-६४-२ ), वस्त्र हा जलांतून मांगीकरण करितो ( क्र. १-१६१-१४ ), वस्त्र हा सिंधूमध्यें उतरतो ( क्र. ७-८७-६ ), मनुष्याचें सत्यासत्य आचरण अवलोकन करीत तो मधुर व स्वच्छ अशा जलांमधून फिरतो ( क्र. ७-४९-३ ), तो जलांचें वस्त्र अंगावर घेतो ( क्र. ९-९०-२ ) त्याचें सुवर्णगृह जलांमध्यें आहे ( क्र. ७-८३-१ ), इत्यादि अनेक सूक्तांतून त्याचें जलस्वामित्र वर्णिलेले आहे. सुमेरी वाज्यांतहि इआ हा 'King of the watery Deep' आहे असे म्हटले आहे. विशेषतः प्रो. जॅस्ट्रो यानें म्हटल्याप्रमाणे—‘This reference is not to the salt ocean but the sweet waters which feed the streams and irrigate the fields.’ ( हा जलाचा संबंध समुद्राच्या खाण्या पाण्याचा दर्शक नसून वाहणाऱ्या व शेते पिकविणाऱ्या मधुर जलांचा दर्शक आहे. ) या दृष्टीनंते वस्त्र हा मधुर व स्वच्छ जलांत फिरतो, असा जो वर वैदिक संदर्भ दिला आहे, तो मननार्थ आहे. मॅकेंझी म्हणतो:—‘As the country was fertilized by the rivers, Ea, the fish god was a fertilizing deity.’ ‘त्या प्रदेशांतील पिके नदीच्या पाण्यावर होत असल्यानें, इआ हा शेते पिकविणारा मत्स्य देवतादर्शक आहे,’ हा उल्लेखाहि वरील तत्समान वैदिक वस्त्राच्या उल्लेखाशीं अगदीं समानार्थक असल्याचें दिसून येईल. ‘Ea knoweth everything’ ( इआ सर्वज्ञ आहे ); He was lord of the world, lord of what is beneath, lord of heaven and earth. वैरे वर्णने वरोवर वस्त्राच्या वर्णनाशीं समानार्थक आहेत.

यानंतर सूर्यदेवतेचा विचार करू. त्याचें वर्णन मुमेरी लिखाणावरून असे केले आहे:—

He was a god of Destiny, the lord of the living and the dead was exalted as the great judge, the law giver, who upheld justice; he was the enemy of wrong, he loved righteousness, and hated sin; he inspired his worshippers with the rectitude and punished evil-doers he illuminated all the world and his rays penetrated every quarter; he saw all things, he read the thoughts of all men, & nothing could; be concealed from Shamsh.

या इंग्रजी उत्ताच्यांतील दरेक गुणवाचक शब्दाला वेदांतालि सूर्यविषयक सूर्खे काढून दाखावितां येतात. उदाहरणार्थः—सूर्य हा सर्व शिखरचराचा आत्मा आहे ( क्र. १-११५-१ ), तो नियमाने चालतो ( क्र. ४-५४-४ ), सर्व देव व प्राणी त्याने घालून दिलेल्या नियमाने चालतात ( क्र. ५-८१-३ ), त्याला आकाशाच्या, पृथ्वीच्या आणि जलाच्याहि पलर्कडलि दिसते ( अ. वे. १३-१-४५ ), तो सर्व जगाची टेहळणी करणारा आहे व त्याला मत्यांचीं चांगलीं व वाईट सर्व कृत्ये दिसतात. ( क्र. १-५०-७ ), सूर्य मनुष्याला प्रेरणा देतो ( क्र. ७-६३-४ ), इत्यादि समानार्थक उतारे अगदीं भाषांतरासारखे आहेत.

सर्वांत अत्यंत महत्वाचा नवीन शोध हा आहे की, सुमेरी भाषेतहि शास्त्र सूर्यदेवतेचे एक नांव मित्र हैं आहे. मर्डुकचा शत्रु जो तैमात, त्याचे नांव अगदीं शब्दशः अर्थवेदांत अनुस्यूत ज्ञात्याने हिंदी व सुमेरी कथांच्या संबंधाचा धागा उकलण्यास कै. लो. टिळकांना जी अत्यंत महत्वाची मदत ज्ञाली आहे. तितकीच महत्वाची मदत मित्र हैं संस्कृत सूर्यवाचक नांव सुमेरी वाज्यांत शब्दशः त्याच देवतेला लावून त्या दोनहि संस्कृतींनी शब्दांचा व विचारांचा वि निमय केल्याच्या शोधाने होणार आहे. या संबंधाने मैकेजीनीं म्हटले आहे:—“One of the names of Shamsh was MITRA, like the god who was linked with Varuna in the Indian Rig-Veda.” ( शास्त्र या सूर्यदेवतेचे एक नांव मित्र असेहि आहे; हेच नांव हिंदी क्रुचेंदांतील ‘मित्रावरूणी’ या शब्दयुग्मांत दर्शविल्याप्रमाणे वर्णणाशी निल संबद्ध असलेल्या सूर्यदेवतेचेहि आहे. ) सन १९०७ सालीं बोगाझकोई या गांवीं द्यूगो विंक्ष्यर या जर्मन संशोधकाला सांपडलेल्या एका लेखांत त्रि. पू. १८०० वर्षांपूर्वीं आशियासायनरमधील मिटानी या प्रांतावर राज्य करणाऱ्या हिटाईट लोकांच्या देवांच्या नांवांत मित्र, वरण, इंद्र, नासत्य हीं नांवे सांपडलीं, त्यावरून मित्र या नांवाचा एक देव हिटाईट लोकांत होता, इतका शोध लागलाच होता; परंतु त्याच्याहि पूर्वीच्या काळीं प्रत्यक्ष सुमेरी वाज्यांत सूर्यालाच लावलेल्या मित्र या शब्दाने सुमेरी व हिंदी संस्कृताचे एकत्र अभेद्य पायावर अधिष्ठित केले आहे. किंग हा ग्रंथकार म्हणतो:—

The scnetic Babylonians learnt from the Sumerians the art of writing. They took their Gods from them or adopted them; they also took their ideas of the creation of the world. We know that, at the time of Hammurabi, the scnetic seribes copied out and studied Sumerian religious texts.


( सेमेटिक मानव-वंशाच्या बोविलोनिअन लोकांनी सुमेरिअन लोकांपासूनच लेखनकला उचलली, व त्यांचे देवहि आत्मसात कैले. हम्मुरबीच्या काळीं ( अ. पू. ३००० ) प्राचीन सुमेरिअन लोकांच्या धर्मग्रंथांच्या नकला लेखकांकरवीं सेमेटिक लोकांना उत्तरून घेऊन त्यांचे अध्ययन केल्याची माहिती मिळत आहे. )

यावरून उघड होतें कीं, सुमेरी व हिंदी या उभय संस्कृतींत असलेल्या कल्पनाच सुमेरी लेखावरून पुढे परंपरेन युरोपांत गेल्या आहेत.

वरील मुख्य मुख्य देवांच्या वर्णनानंतर देवीच्या वर्णनाकडे वळतां असें दिसते कीं, आध्य सुमेरी कालांत आपल्या इकडील वैदिककालप्रमाणेंच छोदेवतांना फारसे महत्व नसे. वेदांत सृष्टिविषयक कल्पना म्हणून फक्त उषेचे वर्णन आहे. त्याचप्रमाणे सुमेरियांतहि स्थिति असे. किंग म्हणतो:—

The Goddesses, with one exception, are not very imposing figures nor are their characters very sharply defined or differentiated.

छां देवतांना—एक इतर देवतेखेरर्ज करून फारसे महत्वहि नसे, व त्यांच्या गुणधर्मांत स्पष्ट असा फरक केलेलाहि आढळत नाही. इतर देवतेला मात्र फार महत्व दिलेले आहे. त्या काळचे, इतर देवतेची एक छां पूजा करीत असत्याचे एक कोरलेले चित्र उपलब्ध झाले आहे, तें येथे देत आहे.



इतर देवीचीं चित्र.

[ या चित्रांत सुमेरी देवी इतररच्या हातांत धनुष्यवाण असून तिने मुकुट घातला आहे. तिच्या पायाखालीं सिंह आहे. तिच्या पाठीवरून उजव्या खांद्यावर आलेला बाणांचा भाता आहे. मागें झाड आहे. तिच्या पुढे एक छां पूजनासाठीं उभी आहे. इतर हिचे हें ध्यान युद्धमान आहे, तथापि सुमेरी वाजायांत ती शांत व वरदायिनी अशीहि दाखविली आहे. यावरून आपल्याइकडील दुर्गेप्रमाणे तिची कल्पना असावी असें वाटते. ]

आपल्याकडील इंद्राणीप्रमाणे तिकडील मर्डकची छां त्सर्पनिता इला फारसे महत्व नसे. त्याचप्रमाणे शम्भु (सूर्य) ची वायको ऐ, सिन् (चंद्र) ची वायको निंगाल, रम्मान् (गुरु) ची वायको शाला, नेरगाल (यम) ची वायको लाज, व इआ (वरुण) ची वायको डमाकिना, यांना फारशी प्रतिष्ठा दिलेली नाहीं.

याशिवाय एका देवाचे वर्णन अर्थसाम्याच्या इष्टीने मनोरंजक वाटण्यासोरखे आहे, तो देव इयु हा गुरुडपक्षी होय. तें वर्णन असें—एटाना नांवाचा एक राजा होता. त्याची बायको गरोदर झाली. परंतु, मुलाचा जन्म कांहीकेल्या होईना. तेव्हां त्यासाठी ‘अमृतवली’ आणावयास पाहिजे होती. ती आणण्याचे काम इयु या गरुडपक्ष्याशिवाय दुसऱ्या कोणाच्यानेहि होप्यासारखे नव्हते. इयुची व एटानाची मैत्री असल्यामुळे त्यानें तें काम करून दिले. परंतु तें करिताना त्याने, सर्पांच्या मातेने आपली पिले ठेविली होतीं, तेयें जाऊन त्यांना त्रास दिला; कारण त्यापूर्वी तिने इयुला दुखाविले होते. तथापि त्या वेळीं याहून अधिक प्रसंग कांही घडला नाही. इयुने ‘अमृतवली’ आणल्यावर एटानाच्या पल्नीची प्रसूति होऊन तिला मुलगा झाला व तो सुखरूप राहिला. त्यानंतर एकदां एटानाच्या मनांत स्वर्गांत जावे असें आले. तेव्हां तो इयुच्या पंखांना लोंबकळून राहिला व इयुने उडून स्वर्गारोहण केले. स्वर्गद्वाराशी प्रवेश करितांच तेथील तेजःप्रकाशानें एटाना भयभीत झाला व देवांच्या सिंहासनापाशीं तो दंडवत् पडला. तथापि त्याला इयुने सावध करून त्याहून उंच चलण्यास अधिक उत्तेजित केले. त्याप्रमाणे तो इयुला धरून आकाशांत उडून लागला, वर जातां जातां त्याला पृथ्वी जोराने खालीं खालीं जात आहे व लहान लहान होत आहे. असें भासूं लागले. जणूं काय पृथ्वी वरून खालींच फेंकलो जात आहे. स्वर्गारोहणाच्या वेळचे हें रम्यकल्पनात्मक वर्णन वाचणाराला, असेंच सुंदर पण याच्या उलट वर्णन कालिदासानें आपल्या शाकुंतल नाटकाच्या सातव्या अंकांत स्वर्गवितरण करणाच्या दुघ्यन्ताच्या तोंडीं घातले आहे, त्याचे स्मरण झाल्यावांचून राहणार नाही. दुष्यंत वर्णन करितो की:—

शैलानामवरोहतीव शिखरादुन्मज्जतां मेदिनी ।  
पर्णाभ्यन्तरलीनतां विजहति स्कन्धोदयात्पादपाः ॥

संतानैस्तनुभावनपृसलिला व्यार्त्ति भजन्त्यापगाः ।

केनाप्युत्क्षपतेव पश्य भुवनं मत्पाश्वर्मानीयते ॥ १ ॥

त्यानंतर त्यांना असु, वेळ वैगेरे देवांचे लोक दिसूं लागले. तथापि तेवब्यानेहि एटानाची महत्त्वाकांक्षा तृप्त न झाल्याने त्याहि लोकांच्या वर असलेल्या इश्तर कांहीं अंतरपर्यंत घेऊन जाण्यासाठीं त्याने इयुची प्रायंना केली. परंतु आणखी देवींच्या लोकापर्यंत घेऊन जाण्यासाठीं त्याने इयुची प्रायंना केली. परंतु आणखी कांहीं अंतरपर्यंत गेल्यावर मग त्याच्यावर मात्र इयुच्यानें जाववेना; तेव्हां इयु व एटाना असे दोघेहि एकदम खालीं पडले त्यानंतर एका प्रसंगी पूर्वींचे वैर साध-प्यासाठीं सर्पांचा नाश करण्याचे हेतूने. इयु निघाला. सुमेरी पुराणांत याबद्दलच वर्णन असें दिले आहे:—

His heart prompted the Eagle.

He considered and his heart wished

To eat the young of the serpent.

The Eagle opened his mouth and spake unto his young

Saying, the young of the serpent, I will eat.

I will ascend and mouth up into Heaven;

I will swoop down upon the top of a tree and I will eat the brood.

...

...

...

...

...

...

...

He swooped down and ate the young of the serpent.

( भाषातरः—त्या गरुडाला अशी इच्छा ज्ञाली कीं, सर्व सपोच्चे कुळ भक्षण करून टाकावें. तेब्हां त्यानें आपले तोँड उघडलें व तो त्या सपोच्च्या पिलांना म्हणाला, ‘मी आतां आकाशांत उंच उझून एकदम खालीं झडप मारीन व तुम्हांला खाऊन टाकीन.’ त्याप्रमाणे खरोखरींच त्यानें वर उंच उझून खालीं झडप घातलीं, व तीं सर्व सापांचीं पिलें खाऊन टाकलीं.)

ही कथा वाचतांच सहज हिंदी गरुडाचे स्मरण होते. आपली माता विनता इच्या सुटकेसाठीं पण केल्यावरून गरुडानें ‘अमृत कलश’ आणणे, तो आणतांन सर्पमाता व त्याची सापलमाता कढू इच्याशीं व तिच्या पिलांशीं त्याचा विरोध होणे, त्यानें तीं भक्षण करणे, वैगरे भाग दोन्हीं कथांत सारखे आहेत. मात्र सुमेरी कथेंत इयूना उत्तरभाग वाईट दाखविला आहे. तींत पुढे असें वर्णन केले आहे कीं, आपलीं सर्व पिलें इयूने खाऊन टाकल्यासुळे सर्पमातेने सूर्याजवळ तकार नेली, व सूर्यानें तिला मदत करून इयूना नाश करविला.

अशा रोतीनें या दोनाहि कथांतील वैधर्म्य असलें तरी, त्यांचे मूळ कांहीं तरी एक असप्याचा पुष्कळ संभव दिसतो. कालांतराने देशपरत्वे त्यांत पुढे फरक ज्ञाला असावा. सुमेरी गरुडाचे एक तत्कालीन चित्र उपलब्ध झाले आहे, तें खालीं दिलें आहे.

देवांप्रमाणेंच यक्ष, गंधर्व, किंब्र भूतप्रेत, व असुर राक्षस वर्गरेंच्या कल्पना जशा आपल्याकडे आहेत, तशाच त्या सुमेरी वाङ्मायातहि आठलतात.

The Sumerian Gods never lost their connection with the spirit groups. These continued to be represented by their attendants who executed a deity's stern and vengeful decrees.

( सुमेरी देवतांचा यक्ष-राक्षसाशीं नित्य संवंध असे. त्या त्या देवतांचे सेवकगण आपल्या स्वामीच्या हुक्माची वजावणी करून त्यांच्या शरूंचा सूड घेत ). अनु या स्वर्गाधिपतीचे दूत अंधकार, पाऊस, वर्फ यांनी त्रास देत, एन्लिल् या वायुदेवतेचे गण



इयु या सुमेरी गरुड देवाचे चित्र.

तुकान आणीत, नेगाल या यमाचे दूत पृथ्वीवर येऊन हुष्काळ, रोगोद्रेक, जल-प्रलय इत्यादि रूपांनी धुमाकूळ माजवाति. आपल्याइकडे हि इंद्राचे मित्र मरुत्, शिवाचे गण, यमाचे दूत हेंच कार्य करतात, तैमात वैरो व्रत्यश सर्परूप राक्षसांचे वर्णन मार्गे आलेच आहे. दक्षिणवायु हा एक झंझावात-रूपी राक्षस होता, असे मानले जात असे व त्याचा एक पुतला केलेला होता, त्यावरून त्याची कल्पना येण्यासाठी त्याचे चित्र पुढे देत आहे आहे.



दक्षिणवायुनामक झंझावातरूपी काल्पनिक सुमेरी राक्षसांचे चित्र.  
मेलेल्या पापी माणसांची पिशाचे भटकत असत असे वर्णन आहे.

'Ghosts wandered through the street in darkness; they haunted empty houses; they fluttered through the evening air as bats they hastened, moaning dismally across barren wastes, searching for food or lay in wait for travellers as **siezers**.'

'पिशाचे रात्रीच्या घोर अंधकारातून भटकतात, ओसाड घरांत वस्ती करतात, वडवाघुळाच्या रूपांने रात्री फिरतात, भयंकर रीतीनै रडतात, रक्ष प्रदेशांतून

अन्नासाठीं तळमळत अथवा एकद्या माणसाला झपाटण्यासाठीं भटकत फिरतात, असें त्यांचे वर्णन केलेले आहे.

राक्षस कधीं कधीं मनुष्याचें अथवा दुसऱ्या एखाद्या प्राण्याचें मनसोहन रूप धारण करतात, असेंहि वर्णन आहे. सुमेरियांत लिलु या नांवाची एक राक्षसीण सुंदर रूप धारण करून पुरुषांना मुलवून मारीत असे, असें वर्णन आहे. तिच्यावरून शूर्प-नखेचे स्मरण होते. मारीचाने सुर्वणमृगांचे रूप धारण करण्याचा प्रकार याचपैकीचा आहे, सुमेरियांतील दुसरी एक राक्षसीण लावर्तु सुंदर मानवाचीरूप धारण करून लहान मुलांना ठार मारीत असे, अशी कथा आहे. आपेल्याकडे हि ताटका आहेच.

( शुबडाला सुमेरियांत फार अगुम मानीतः—

‘ When the owl raised its malancholy voice, the linster heard the spirit of a departed mother crying for its child.’

( शुबडाच्या घूरकाराचा अर्थ असा समजला जात असे की, मेलेल्या, आईचा आपल्या मुलासाठीं चाललेला तो आकोश आहे. ) परंतु पिशाचामध्ये सर्वांत भयंकर पिशाच्च मेलेल्या बाळंतिणीचे आहे, असें सुमेरियांत मानले जाई. किंग म्हणतो:—

The most terrible ghost was that of a woman who died in child-bed. Her impurity clung to her like poison. No spirit was more prone to work evil against mankind and her hostility was accompanied by the most tragic sorrow. ’

( मेलेल्या बाळंतिणीची भुतें फार भयंकर मानलीं जात. ती नेहमीं मनुष्यांपैकीं कोणाला तरीं झपाटण्यासाठीं झटत असतात, व अशा झपाटलेल्या माणसांच्या दुःखाला पार नाहीं असें मानीत. )

मनुष्याच्या मृत्यूनंतरच्या अंत्यविधीची माहितीहि सुमेरी थडगीं उकरल्यावर मिळाली आहे.

‘ Pro-historic Sumerian graves disclose the bodies laid on their sides, with a drinking cup-urn beside the right hand. ’

थडग्यांत प्रेत एका कुशीवर ठेवीत, व त्याच्या उजव्या हाताजवळ पाणी पिण्यासाठीं एक पेला ठेवीत.

मृत्यूनंतर पाणी प्राणी नरकांत जात व पुण्यवान् स्वर्गांत जात. नरकांचे वर्णन मार्गे. आले आहे. त्याच्याच पुढल्या भागांत मृत्यूनंतरच्या स्थितीविषयीं म्हटले आहे की:—

The house from which none who enter come forth again,  
To the road whose course returneth not.

जेथे गेलेला प्राणी कधींच परत येत नाहीं. त्या रस्त्याने गेलेल्याला पुनरावर्तन नाहीं.

( येथे हॅम्लेट नाटकातील शैक्षपित्यारने हॅम्लेटच्या स्वर्गत भाषणात त्याच्या

तोङ्डीं धातलेल्या उद्गारांची आठवण झाल्यावांचूत रहात नाहीं.) मृत्युनंतरच्या स्थितील  
तो असेच म्हणतो: —

Something after death,

The undiscovered country from whose bourne  
No traveller returneth.

To the house wherein he who enters, is excluded from light,  
they behold not the light, they dwell in darkness.

आनंदा नाम ते लोका अंधेन तमसाऽवृत्ताः ।

तांस्ते प्रेत्याभिगच्छति ये के चात्महनो जनाः ॥

( जे लोक आत्महत्या करतात, ते मेल्यावर हुःखपूर्ण व घोर अंधकारानें व्याप्त  
अशा लोकांत जातात. )

To the place where dust is their bread, and mud their food.

( तेथें त्यांची भाकरी म्हणजे माती, व त्यांचे अन्न म्हणजे चिखल होय. )

आपल्याइकडे हि असेच वर्णन आहे: —

पापी मनुष्याला नरकांत वाहत्या रक्ताच्या प्रवाहांत टाकतात, तेथें त्याला  
आपलेच केश उपदून खावे लागतात. ( अर्थवेद, ५-१९-१३ ).

तेथें अगदीं अंध तम असतो ( अ. वे. ५-१८-३ ). तेथें राक्षस व यातु-  
धानी नांवाच्या पिशाच्चिर्ना असतात इत्यादि वर्णन आहे.

यानंतर आपण सुमेरिअन लोकांच्या शासनविषयक नीतिविधयक कल्पना काय  
होत्या, याचा थोडासा विचार करू. या संबंधीच्या विवेचनाचा निष्कर्ष साधारणतः  
खालीं दिल्याप्रमाणे निघतो.

सुमेरिअन संस्कृतीच्या आद्य काळीं तेथील लोकांची अनीतीची कल्पना म्हणजे  
तत्कालीन धर्मसमजुतीचे उल्लंघन ही होती. विधिनिषेधात्मक ज्या धार्मिक समजुती  
त्या काळीं रूढ होत्या, त्या मोडप्यानें पाप लागते, व तीच अनीति अशी त्यांची  
कल्पना होती. उदाहरणार्थ, खायपेयांचे निर्बंध मोडणे, शकुनाच्या दृष्टीने वाईट गोष्ठ  
करणे, अशा प्रकारचीं कृत्ये अनीतीचीं मानीत. परंतु पुढे पुढे धार्मिक निर्बंध  
मोडप्यामुळे लागणारे पाप, व सामाजिकदृष्ट्या वाईट कृत्य करण्यापासून होणारी  
अनीति, यांत फरक करण्यांत येऊ लागला. पाप व अनीति या उभयप्रकारच्या दुर्वर्त-  
नांपासून संकटे येतात, ही समजूत कायम राहिली. तरीपण धार्मिक व सामाजिक  
या दोन दृष्टी उत्तरोत्तर अधिकाधिक भिन्न होत चालल्या. त्यामुळे धार्मिक पाप न  
करितां केवळ सामाजिक गुन्हा केला, तरीपण त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात,  
अशी कल्पना पुढे रूढ झाली. ही सामाजिक नीतिविधयक कल्पना त्यांच्यांतील  
शासनपद्धतीच्या मूलस्थानीं मानिली गेली. त्यामुळे राजानेहि न्याय अन्याय वरोवर  
पाळले पाहिजेत, असे ओघानेच प्राप झाले. हीं राजांची कर्तव्ये एका विटेवर कोर-

लेलीं उपलब्ध ज्ञालीं आहेत, त्यांवरून त्या काळच्या राजधर्माची चांगली कल्पना येऊ शकते. तीं कर्तव्ये आजच्या मितीसहि उत्कृष्ट आदर्श म्हणून पुढे टेवण्यासारखीं आहेत. तीं अशीः—

If the king does not give heed to justice, his people shall be overthrown and his land shall be brought into confusion.

If he gives no heed to the law of his land, Ea the King of destinies shall change his destiny and shall visit him with misfortune.

If he gives no heed to his nobles, his days shall not last long.

If he gives no heed to the wise men, his land shall revolt against him.

If he gives heed to wisdom, the king shall behold the strengthening of the land.

If he gives heed to the commands of Ea, the great Gods shall endow him with true knowledge and discernment.

**भाषांतरः**—जर राजा आपल्या प्रजेला योग्य न्याय देणार नाहीं, तर त्याच्या प्रजेचा नाश होईल व सर्व राज्यभर गोंधळ व अंदाखुंदी माजून राहील.

आपल्या राज्यांतील कायद्यांना जर राजा मान देणार नाहीं, तर सत्याचा देव वरुण त्याच्यावर दुदैवाची वकहाई करील व त्यामुळे त्याच्यावर मोठा अनर्थ गुजरेल.

जर राजा आपल्या राज्यांतील सरदारांकडे दुर्लक्ष करील, तर त्याचे दिवस भरले, म्हणून समजावे.

जर राजा आपल्या देशांतील प्रवुद्ध लोकांचा सक्ता ऐकणार नाहीं, तर त्याचेच प्रजाजन त्याच्याविरुद्ध बंड करतील.

**याच्या उलट**—जर राजा सहुपदेश ऐकेल, तर मात्र तो आपल्या राज्याला बळकटी आणील.

याणि त्याचप्रमाणे जर राजा वरुण देवाच्यां आजांचें पालन करील, तर सर्व देव त्याला ज्ञान व विवेक यांचा लाभ देतील.

खासगी, कौटुंबिक व सामाजिक व्यवहारांत नीतिअनीतीची काय कल्पना होती, याविषयी एक प्रश्नमालिका सांपडली आहे, ती मोठी मजेदार आहे. कालिदासाच्या रघुवंशांत ज्याप्रमाणे वचित् शब्दानें आरंभलेल्या प्रश्नांच्या रूपानें ऋषींनी रघुराजाची उलटतपासणी केली आहे, अथवा महाभारतांतहि अशाच वचित्प्रश्नांनी तत्कालीन अपकृत्यांची यादी नमूद करून ठेविली आहे, तशाच प्रकारची ही सुमेरियन वाङ्मयांतील प्रश्नमालिका आहे, ती भाषांतररूपानें येथे देऊ.

“ त्यानें वापलेकांची ताटातूट केली आहे काय ? मायलेकांची ताडातोड त्यानें केली आहे काय ? सासू-सुनेमध्ये त्यानें वितुष्ट पाढलें आहे काय ? भावाभावांत, व स्नेह्यासोबत्यांत विच्वा घातला आहे काय ? वंदिवानाला वंधमुक्त

करण्याचें त्यानें नाकारले आहे काय ? तुरंगांत असलेल्याला त्यानें अंधारकोठडींत कोऱ्हन ठेवले आहे काय ? पकडलेल्या कैद्याला यानें साखळदंडानें वांधले आहे काय ? व साखळदंडानें वांधलेल्याचे पाश अधिक घट त्यानें केले आहेत काय ? त्यानें देवाचा अपमान केला आहे काय ? अथवा देवाविषयी तोंडानें अपशब्द अथवा असम्भ उच्चार काढले आहेत काय ? आपल्याहून बडील माणसांचा यानें अपमान केला आहे काय ? अथवा आपल्या बडीलभावाला दुखविले आहे काय ? आपल्या मातापित्याविषयी तिरस्कार दाखविला आहे काय ? वारीकसारीक गोष्टींत औदार्याचें दोंग करून महत्वाच्या गोष्टींत त्यानें लोभीपणा अगर कढूपणा केला आहे काय ? त्यानें ' हो ' बद्दल ' नाही ' व ' नाही ' बद्दल ' हो ' म्हटले आहे काय ? ( असत्य भाषण केले आहे काय ? ). तोंडानें अशील, दुष्ट व पापी शब्द त्यानें उच्चारिले आहेत काय ? खोटीं मापे वापरणे, खोटा हिशोब तयार करणे अथवा खोटे लिखाण करणे, यांपैकी काहीं त्यानें केले आहे काय ? खन्या वारसांची मिळकत त्यानें लुबाडली आहे काय व अनीतिसंवंधापासून पैदा झालेल्या प्रजेला त्यानें ती दिली आहे काय ? त्यानें शेताच्या हड्हीचे बाण अथवा खुणा खोव्या केल्या आहेत काय व खन्या असलेल्या नष्ट केल्या आहेत काय ? दुसन्याचें घर फोऱ्हन त्यानें गैरकायदेशीर गृहप्रवेश केला आहे काय ? त्यानें दुसन्याच्या बायकोशीं संवंध ठेविला आहे काय ? दुसन्याचें रक्त त्यानें सांडले आहे काय ? दुसन्याच्या वस्तू त्यानें चोरल्या आहेत काय ? केली आहे काय ? दुसन्याच्या वस्तू त्यानें चोरल्या आहेत काय ?

अशी ही प्रश्नमालिका आहे. मेंकॉलेने तयार केलेल्या इंडियन पीनल कोडांतील बहुतेक गुन्हे यांत येऊन गेले आहेत. राजविरुद्धचे गुन्हे ( offences against the state ), शरीरविषयक गुन्हे ( offences against the person ), मिळकतविषयक गुन्हे ( offences against property ), धर्मभावनाविषयक गुन्हे ( offences against religion ) वैरे सर्व वाववार गुन्ह्यांचा संग्रह या पांच सहा हजार वर्षांपूर्वीच्या फौजदारी निवंधांत सशास्त्र केलेला पाहून अलीकडल्या पुस्तकशा सरकारी कायदेपंडितांचा ( Law members ) चा गर्वपरिहार ब्हावा, इतका तो संपूर्ण आहे. त्यावरून त्या काळच्या समाजाच्या संस्कृतीची उल्कृष्ट कल्पना येते, व इतक्या प्राचीन काळीं त्या समाजानें स्वतःला प्राप करून घेतलेल्या श्रेष्ठ नीतिमतेबदलच्या कौतुकानें मन विस्मित होऊन जाते !

याप्रमाणे सुमेरी व हिंदी संस्कृतीचें तुलनात्मक विवेचन आतांपर्यंतच्या चार लेखांकांत आम्ही केले आहे. यावरून हिंदी व सुमेरी या उभय संस्कृतीत इतके विलक्षण साम्य आहे कीं, या दोघांची मूळ एकच संस्कृति असली पाहिजे, याबद्दल आमच्या मतें शंका येण्यास यटिकचित् हि जागा राहू नये.

सुमेरी संस्कृतिविषयक वाङ्यप्रकाशन करणाच्या पंडितांना सुमेरी व युरोपीय दंतकथांत जे थोडेसे जुजबी साम्य दिसले तेवढ्यावरूनहि युरोपिअन मानववंशाचें

पूर्वज व सुमेरी लोकांचे पूर्वज यांची एकच संस्कृति फार प्राचीन काळीं कोठे तरी असली पाहिजे, अशी अंधुक कल्पना त्यांना आली होती. हांच कल्पना व्यक्त करतांना मेंकेझी म्हणतो:—

“ To students of comparative folk—lore and mythology, these myths ( of Sumeria ) present many features of engrossing interest. They are of great antiquity; yet not a few of them seem curiously familiar. We must not conclude however, that because a European legend may bear resemblance to one transmitted from a cuneiform tablet, it is necessarily of Babylonian origin. Certain beliefs and myths which were based upon them are older than even the civilization of the Tigro-Euphrates valley. They belong, it would appear, to a stock of common inheritance from an uncertain cultural centre of great antiquity.”

( प्राचीन दंतकथा व गाथाशास्त्र यांचा तुलनात्मक अभ्यास करणारे संशोधक सुमेरी दंतकथा वांचून फार विचारमग्न होऊन जातील. त्या दंतकथा फार प्राचीन काळच्या आहेत, तरीपण त्यांतल्या कांहीं आपल्याला नित्य परिचयाच्या वाटतात. तथापि अशी एखादी दंतकथा सुमेरी कीलाकृति लिखाणावरून सांपडली, म्हणजे लगेच युरोपियन लोकांनी ती सुमेरी वाज्यावरूनच उचलली, अशी आपली चुकीची कल्पना संशोधकांनी करून घेऊ नये. कारण कांहीं समजूती व त्यांवरून रुढ झालेल्या दंतकथा या युफोटिस-टायग्रीन्स नद्यांच्या टापूतलि सुमेरी संस्कृतीहूनहि अत्यंत प्राचीन आहेत व त्याचा उगम कोठे तरी अजून अनिश्चित असलेल्या प्रांतांतील संस्कृतीच्या कल्पनासंग्रहांतून झालेला आहे. ” )


मेंकेझीच्या वरील अवतरणात युरोपियन दंतकथा सुमेरी कथांवरून प्रत्यक्षतः घेतल्या गेल्यावृद्धच्या कल्पनेविरुद्ध जी सावधागिरी ठेवण्यास वजावले आहे, तीच आपणहि भारती दंतकथांवृद्ध अर्थातच ठेविली पाहिजे. म्हणूनच माहेंजोदारो व हरपा येथील उत्खननानंतर तावडतोव बैडेल साहेवांनी हिंदी संस्कृती ही सुमेरीवरून उसनी घेतली आहे, व हिंदी कृपीमुर्नीचे वापजादे सुमेरियांतील वीरपुरुष होते, असा जो एक भरमसाट सिद्धांत ठेकून दिला व तो खरा आहे हैं दाखविण्यासाठी हिंदी संस्कृतीचा काल हजारों वर्षे अलीकडे ओढला, त्याची सदोषता दाखविण्यासाठीच युरोपियनांच्या या प्रवृत्तीवृद्ध निषेधात्मक उद्धार या लेखमालेच्या पहिल्या अंकांत काढले होते. त्यांत त्या लोकांनी प्राचीनसंशोधनाच्या कार्मी केलेल्या अपूर्व श्रमावृद्ध कृतज्ञताभाव मुळीच नसून त्यांच्या सहेतुक अपरसिद्धांताचें खंडण मात्र व्यक्त केले आहे. असो, वरील उत्तान्यांत मेंकेझीने ज्या इतिहासप्राकालीन अनिश्चित अशाठिकाणीं असलेल्या मानववंशाचा उद्देख केला आहे. अनिश्चित वाटणारें स्थान म्हणजेच

उत्तरधृतप्रदेश होय, असें आम्हीं आतांपर्यंतच्या विविध प्रमाणांनी निश्चित करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात् त्यावरून त्या स्थानां रहात असलेल्या मानववंशासंबंधाचा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो, व तसा तो प्रो. फ्रेजर नांवाच्या पंडितानें उपस्थित केलाहि आहे. तो म्हणतोः—

How far such homogeneity of civilization may be taken as evidence of homogeneity of race is a question for the ethnologist.

‘वर वर्णन केलेल्या संस्कृतींच्या एकत्रावरून त्या समाजांच्या एकरूपतेबद्दलचा सिद्धान्त निघतो की काय, या प्रश्नाचा निर्णय करण्याचें कास मानव-वंश-शास्त्र-ज्ञांचें आहे.’

तेव्हां हा प्रश्न सोडविष्ण्यासाठी या पुढीलच्या व शेवटच्या लेखांकांत घटकाभर आपण मानव-वंश-शास्त्रज्ञ वनून आतांपर्यंत आपल्या सिद्धांताला त्या शास्त्राची कितपत पुष्टि मिळते, तें अवलोकन करू.



# हिंदी व सुमेरी चित्रकला

## आणि वंशविचार.



द व सुमेर या दोनहि देशांतील अनेकविध सांस्कृतिक साम्याचे विवेचन वेल्या चार लेखांकांत केले आहे, व त्या साम्यावरून मानव-वंश-शाब्दिक्या या उभय देशांतील लोकांच्या संवंधाने काय निष्कर्ष निघतो, हे या अंकांत परीक्षिष्याचे आम्ही ठरविले आहे. तसें करण्यास वास्तविक त्या दोनहि कालांतील माणसे उपलब्ध ब्हावयास हवीत. परंतु आज मितीस सुमेरिआ तर नामशेष होऊन हजारों वर्षे होऊन गेली आहेत व वेदकालीन भारतीय आर्यांच्या वंशजांपैकीं पंजाबांत जरी आर्य चेहरेपट्टीचा नमुना वराचसा मूळ समाजाशीं समान अशा स्वरूपात सांपडत असला, तरी एकंदर आर्यसमाज हजारों वर्षेपर्यंत इतरवर्णीय लोकाशीं मिश्रित झालेला असल्याने, तत्कालीन शुद्धस्वरूपात सांपडणे दुष्कर आहे. तथापि सुदैवाने कलारूपाने सुमेरिआंत त्या लोकांच्या स्वरूपाचे नमुने अवशिष्ट राहिले आहेत, व सिंध व पंजाब येथील संशोधनांत जरी अद्यापपर्यंत त्या प्रकारचे अवशेष थोडे सांपडले आहेत, तथापि जसजसें हे संशोधन अधिकाधिक होत जाईल, तसेतसे तत्कालीन लोकांच्या स्वरूपाचे ज्ञान पुतल्यांच्या वर्गेरे रूपाने जास्त जास्त होईल, अशी आशा आहे. याशिवाय वैदिक वाङ्मयांत आर्यलोकांच्या व त्यांच्या देवतांच्या स्वरूपाचे वर्णनदर्शक उल्लेख आहेत, त्यांवरूनहि तत्संवंधींची कल्पना येण्यासारखी आहे. तेद्दां यासाठी हिंद व सुमेर या दोनहि देशांत चित्रकलेची प्रगति आद्यकालीं कितपत झाली होती, हे प्रथम आपल्याला पाहिले पाहिजे.

प्रथमतः आपण सुमेरमध्ये हे कलाज्ञान कितपत होते तें पाहू. यासंवंधीं Cambridge Ancient History, Vol 1. या पुस्तकांत विवेचन केलेले आहे, तें सारांशरूपाने येणेप्रमाणे आहे:—

“ सुमेरी संस्कृतींतील प्राचीन कलेच्या नमुन्याचे अवशेष ‘सुसा’ नांवाच्या शहरीं भूपृष्ठाखालीं ६० मीटरच्या खोलींवर सांपडले आहेत. त्यांतील मातीच्या भांडधांना उत्तम झिलई दिलेली असून, त्यांच्यावर उत्तम चिंत्रे काढलेलीं आहेत. कुंभाराच्या चाकाचा उपयोग त्या लोकांना चांगला माहीत होता, व त्यावर किरवून

तयार केलेलीं चिकणमातीचीं भांडीं अगदीं पातळ, सफाईदार व सुंदर अशीं आहेत. भांडयांना देण्यासाठीं एक प्रकारचा चकाकणारा काळा रंग तयार केलेला असे. अशा रंगांनी रंगविलेलीं भांडीं लगश, एरिडू व ऊर या गांवीं सांपडलीं आहेत. जनावरांचीं चित्रेहि त्यांवर काढलेलीं आहेत, परंतु तीं ठराविक, आंखीव पद्धतीचीं काळ्या रूपरेखेने काढलेलीं आहेत. माणसांचीं चित्रे मात्र अशा आंखीव नमुन्याचीं नसून वास्तव स्वरूपाचीं आहेत. त्यांचा काल खिस्तपूर्व ४५,०० ते ४००० पूर्व इतका तरी प्राचीन आहेच आहे. आमच्या मते खिस्तपूर्व ५००० च्या पूर्वी मध्य आशियापासून इराणच्या मैदानापर्यंत व हुसरीकडे मिसर ( इजिप्त ) व सीरिआपर्यंत एक मोठी संस्कृति पसरली होती, व तिचीच एक शाखा सुमेरियांत असून, त्या शाखेत खिस्तपूर्व ४००० च्या पूर्वी कलाज्ञानांत पुष्कळ प्रगति झाली होती. त्या काळीं भांडीं, पुतळे व इतर वस्तू तयार करण्यासाठीं तेथील लोक साधा दगड व संगमरवर यांचा उपयोग करूं लागले होते. त्याचप्रमाणे asphalt या मातीच्या विशिष्ट मिश्रणाचे केलेले वरील पदार्थहि सांपडले आहेत. सुसा येथे माणसांच्या ढोक्यांचे पुतळे सांपडले आहेत, व त्याचप्रमाणे ' लगश ' या गांवीं पण असे अनेक पुतळे सांपडले आहेत. ते हल्ळी पॅरिस जवळील ' लूब्ह ' च्या अजवखान्यांत टेवलेले आहेत. या संवर्धीचीं विशेष माहिती नुकत्याच प्रसिद्ध ज्ञालेल्या Cambridge ancient History, First volume of Plates by C. T. Seltman या ग्रंथात दिलेली आहे. तीवरून पहाता ' लगश ' येथें सांपडलेल्या पदार्थांत एक वाटोळा चबुतरा सांपडला आहे. त्यावर उठावदार ठशांनी ( bas-relief ) एक लडाऊ लोकांची पलटण दाखविली आहे. तींतील माणसांचीं चित्रे चांगलीं स्पष्ट दिसण्यासारखीं आहेत.

यानंतर तत्कालीन मनुष्यांचे रूपवर्णन असलेल्या तक्षकलेच्या ( Sculpture ) च्या नमुन्यांत ' गृध्रतक्षफलक ' ( Stele of the vultures ) म्हणून एक सपाट पृष्ठाचा दगड असून त्यावर चित्रे कोरलेलीं आहेत. या फलकांत सुमेरिअन लोकांचे शहर ' लगश ' यावर शंतुंवीं हल्ळा केला असतां, सुमेरिअनांनी त्यांचा पराभव करून त्यांना ठार मारलें व त्यांचीं प्रेते गिधाडांकडून खावयासाठीं फेंकून दिलीं, तीं गिधाडे खात आहेत, असा देखावा दाखविलेला आहे. ' लगश ' चा मुख्याधिकारी—गिधाडे खात आहेत, असा देखावा दाखविलेला आहे. ' पटेशी ' ( patesi ) असे म्हणत—त्यानें लगशवर स्वारी करणारा शेजारचा राजा ' उम्मा ' याच्या सैन्यावर एक प्रकारचे जाळे टाकले व त्याना ठार मारून टाकले, अशा अर्थाचा लेख त्या शिलेवर कोरलेला आहे. त्याप्रमाणे त्या चित्रांत ' इआ—नाटुम् ' पटेशी यानें ' उम्मा ' च्या सैन्यावर जाळे टाकले आहे, व त्या जाळ्यावर सुमेरच्या घजावरील ' सिहमुखी गस्डा ' चे चित्र काढलेले आहे. त्याच फलकांत यापुढे एक चारचाकी गाडीचा पुढचा भाग दाखविला आहे. गाडीच्या डाढ्या वाजूस चाकावर एक फळी लावलेली असून तिच्यावर एक आंतील योद्धयाचा झारीररक्षक हातांत परशु व भाला घेऊन उभा असलेला दाखविला आहे. खालच्या

भागाला या मिळालेल्या विजयाप्रीत्यर्थ एका बैलाचा यज्ञ करीत असल्याचा देखावा दाखविला आहे.

यानंतर असाच एक अशमफलक या दृष्टीतें अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याला राजा 'नराम्-सिन् याचा फलक' ('Stele of Naravni-sin') असें म्हणतात. तोहि फलक एका महत्त्वाच्या विजयाच्या स्मरणाप्रीत्यर्थ कोरलेला असल्यानें तो 'विजयफलक' याहि नांवानें प्रसिद्ध आहे. साधारण पिंवळटसर दगडावर हें चित्र कोरलेले आहे. त्यांत 'नराम्-सिन्' हा राजा एका पर्वतावर चढलेला आहे, तेथें त्याचे पराभूत झालेले शत्रू गुडघे टेकून त्याची क्षमायाचना करीत आहेत, व वर आकाशांत इस्तर देवीचा अष्टकोनी तारा उज्ज्वल तेजानें प्रकाशत आहे, अशा प्रकारचे चित्र त्या दगडावर कोरलेले आहे.

याशिवाय चुन्याच्या दगडाच्या एका फलकावरचे एक चित्र सांपडले आहे. त्यांत त्या काळचा एक प्रसिद्ध मूर्तिकार अथवा तक्षकार (Sculptor) 'गुडिआ' याला त्याचा कुलदेव हा दुसऱ्या एका मोठ्या देवापुढे नजर करण्यासाठी नेत असल्याचा देखावा दाखविला आहे. त्यांत 'गुडिआ' नें आपल्या इकडील मुलींच्या पट्ट्याच्या झालरीच्या झग्याप्रमाणे आंगरखा घातलेला आहे; त्याच्यापुढे वसलेल्या त्या मोठ्या देवाला मोठाल्या दाढीमिशा आहेत, त्याने मुकुट धारण केलेला आहे, व त्याच्यां दोन खांयांवरून दोन नाग आपल्या फणा काढून उमे राहिले आहेत, असें चित्र कोरलेले आहे.

स्वतंत्र समूहांत दाखविलेल्या मनुष्याकृतीचे अवयव जरी स्पष्ट असले तरी, ते स्वतंत्र पुतळ्या इतके सूक्ष्म नसतात, व शिवाय त्यांचा फक्त दर्शनी भागच अशा चित्रांत ब्यक्त होत असल्यानें, पुतळ्याप्रमाणे सर्व वाजूनी त्या आकृती परीक्षितां येत नाहींत. असें सर्वांगपरीक्षण फक्त पुतळ्यांचेच उत्कृष्ट रीतीने होऊं शकते. सुदैवानें त्या काळचे असे पुतळेहि वरेच उपलब्ध झालेले आहेत, व ते लगश, सुसा, ऊर वरैरे ठिकाणच्या उत्खननांत सांपडले आहेत. त्यापैकी कांहींच्या बद्दलचे वर्णन व चित्र-दर्शन फारच मनोरंजक वाटेल, अशी खात्री वाटते. आजच्यापूर्वी अजमासें सहा सात हजार वर्षांमागील माणसांचे तत्काळीन कारागिरांनी बनविलेले पुतळे प्रत्यक्ष पाढून कोणाचें मन आश्रयानें स्थिभित होणार नाहीं? " सर्व यस्य वशादगात् स्मृतिपर्थं " अशा सर्वभक्षक कालाच्या तडाक्यांतून वाचलेले हे अवशेष, आपल्याला कल्पनेलाहि अगम्य अशा भूतकालांत प्रत्यक्ष नेऊन सोडतात! यांतील एका पुतळ्याचा फोटो या खालीं देत आहों.

या चित्रांत वरच्या भागाला एका सुमेरिअन् पुरुषाची पार्श्वाकृति (Profile) दाखविलेली असून, त्याखालीं त्याचा सन्मुख भाग दाखविलेला आहे. हा पुतळा

चुनखडीच्या दगडाचा ( Limestone ) वनविलेला आहे. रुदीपेक्षा लांबी अधिक असलेला शीर्षभाग, लंबगोल चेहरा, उंच व सरळ कपाळ, भिवयांच्यामधील जागेपासून कपा लाच्या जवळजवळ सपाटीपासून निघालेले नासामूळ, सरळ, बारीक व धार असलेले नाक, मध्यम आकाराचे माशाप्रमाणे कानाच्या बाजूला निमुळते होते, गेलेले ढोळे, कमानदार भिवया, लहान जेवते, पातळ अधरोष्ट, गालाची हाडे ( Cheek-bones ) पुढे न आलेली, मध्यमाकृति कान, अशा प्रकारचे या पुतळ्याचे अवयवावस्थान आहे. हा पुतळा लगश येथे सांपडला आहे. मूळ शरीरापासून मस्तक फुटून निराळे झाले आहे, व तें हल्दी बर्लिन येथील म्यूझिअममध्ये ठेवलेले आहे.



यानंतर लगश येथेच सांपडलेला दुसरा एक पुतळा या खाली चिक्ररूपानें दिला आहे. त्याचें हें चित्र वॉल्कशिन्न्या चित्रकाराने काढलेले आहे. वरील पुतळ्याच्या वर्णनांत दिलेले सर्व वर्णन याहि पुतळ्याला तंतोतंत लागू पडते. हा पाहून तर, तो अगदी दोन चार दिवसापूर्वी काढलेल्या एखाद्या युरोपिअन अथवा उच्चवर्णीय हिंदूंचा नसेल असें कोण म्हणू शकेल ?

यांत केसांचा भाग वरील चित्रापेक्षां अधिक स्पष्टतेने दिसत आहे, व त्यावरून त्याचे केश, मुळ, व 'जललहरीवत्' अथवा नागमोर्डी ( wavy ) असे दिसत आहेत. हचुवटी उत्तरोष्टाच्या पातळींत आलेली, गोल व घोटलेली; भरदार असला तरी हचुवटीपासून निमुळता होत आलेला शंखाकृति गळा, हे अवयवहि या चित्रांत अगदी स्पष्ट दिसत आहेत.

सुदैवाने या दोन पुरुषाकृतीप्रमाणे एका सुमेरी छांचाहि पुतळा सांपडला आहे.

हा पुतळा 'टेलो' या गांवां उत्खननांत सांपडलेला आहे. बंशविचाराच्या दृष्टीने, त्याचप्रमाणे तत्कालीन वेशभूषादृष्टीनेंहि हा पुतळा वरील दोनहि पुतळ्यांपेकी मनोरंजक आहे. या पुतळ्याची चैहरेपटी व अवयव हे सर्व वरोल दोन्ही पुतळ्याशी वरोवर मिळते आहेत. गळ्यांत मोत्याच्यासारखा चार पांच पदरी दागिना घातलेला

### सात हजार वर्षांपूर्वीचा सुमेरिअन पुरुष.

( यांतील लंबशीर्ष, लंब व बारीक नाक, उंच कपाळ, लांबट चेहरा हीं सर्व त्याचा आर्यवंश दर्शवितात. )



त्याच काळच्या सुमेरी  
पुरुषाचा पुतळा.

हश्चिंच्या उच्च आर्यवर्णायांशी  
याचें विलक्षण साम्य पहाण्या-  
सारखें आहे.



आहे. अंगांत आंतून पोलक्यासारखा कांहीं  
कपडा घातलेला आहे. त्याला गळ्याशीं  
झालरीची पट्टी लावलेली अंहिं. त्या पोल-  
क्यावरून एक वक्त्र घेतलेले आहे; पण तें  
फरगोलाप्रमाणे शिवलेले आहे कां शालजो-  
डीसारखें नुसतें अंगावरून घेतले आहे, हें  
मात्र स्पष्ट समजत नाहीं. तथापि पुणेरी  
बायका पुष्कळ वेळा शालजोडीचे दोनहि  
कांठ खांद्यांपासून खालपर्यंत पट्टी वरोबर  
जुळवून सोडतात, तसे सोडलेले आहेत.  
कोंपरापासूनचे हाताचे पुढील भाग उघडे  
ठेवलेले आहेत. फोटो जरा अस्पष्ट आल्या-  
मुळे हातांत कांहीं कंकणवलयांप्रमाणे आहे  
किंवा नाहीं हें स्पष्ट समजत नाहीं; तथापि  
डोक्यावर कांहीं तरी टोरीप्रमाणे घातलेले  
आहे. मात्र त्याची पुढल्या बाजूची

सात हजार वर्षांपूर्वीची सुमेरी खण्डी. पट्टी झालरीप्रमाणे कापलेली आहे. तिचा  
अंगावरील वक्त्राशीं कांहीं संबंध आहे किंवा नाहीं, हें मात्र चित्रावरून कळत नाहीं.

त्या काळच्या सुमेरी पोषाखाचें वर्णन Cambridge Ancient History मध्ये खालीलप्रमाणे दिलेले आहे:—“ हीं वळे मेघांच्या लोंकरचीं विणून तयार केलेली असत. विणतानाच त्यांना पट्ट्या पाडलेल्या असत, व तीं नेसतांना पुरुष कमरेमोवरीं वांधीत असत. दुसरे एक वळ उत्तरीयाप्रमाणे ते वापरीत असत. उजवा हात मोकळा ठेऊन खाकेखालून डाव्या खांद्यावर ते वांधलेले असे. म्हणजे आपल्या-इकडील ब्रह्मचान्याप्रमाणेच त्यांचा वेश असे, असें दिसते. या वळाला सुमेरियांत ‘गुएना’ असें म्हणत. हाच पोषाख सुमेरियन् लोकांपासून बॉडिलोनी लोकांनी उचलला व परंपरेने तो पुढे ग्रीक लोकांतहि आला व ग्रीक लोक त्याला ‘कौनाके’ म्हणत. बायका, दक्षिणी खियांप्रमाणे डाव्या खांद्यावरून पाठीमागून उजव्या हाताखालून पदर घेत. ”

याप्रमाणे सुमेरी लोकांचे रूपवर्णन व वेशवर्णन करून मग आपण वेदकालीन आर्य लोकांकडे याच इथीने वळून आर्यलोक हिंदुस्थानांत अजमासे स्थितपूर्व ४५०० च्या सुमारास आले, हें मागें सांगितलेच आहे. त्या काळीं त्यांना येथे जे लोक आढळले, ते लोक आर्य लोकांहून भिन्नवंशीय होते, व म्हणून त्यांच्या संबंधींचे स्वरूपवर्णनात्मक उल्लेख वेदांत क्राय सांपडतात, तें आपण आतां पाहू. क्रृवेदाच्या पांचब्या मंडळाच्या २९ ब्या सूक्तात:—

“ अनासस्ते दस्यूरमृणो वघेन नि दुर्योन मावृणङ्ग मृध्रवाचः ।

म्हणजे, ‘हे इंद्रा तूं धर्महीन व नकळ्या नाकाच्या दस्यूना मारून, आर्यांना शिव्या देणाच्या त्या दस्यूंचा त्यांच्याच घरांत तूं नाश केलास, ’ अशी इंद्राची प्रार्थना केली आहे. अर्थात् हे दस्यू ‘अनास’ अथवा नाक नसलेले, म्हणजेच बसवया नाकाचे असत, व या अवगुणामुळे त्यांचा अविक्षेप करणारे आर्य चांगल्या सरळ नाकाचे होते, हें ओघांनेच सिद्ध होते. परंतु याहून अधिक स्पष्ट असें अवयवांचे व रूपाचे वर्णन वैदिक क्रृष्णांनी आपले स्वतःचे न करितां आपला श्रेष्ठ देव जो इंद्र, त्याच्या वर्णनाच्या रूपानें केले आहे. इंद्र हा त्यांचा सर्व प्रकारे जातिदेव अथवा राष्ट्रदेव असल्यानें, वैदिकक्रृष्णांच्या मतें जे उत्तमत्वाचे सारसर्वस्व, तें त्यांनी इंद्राच्या ठिकाणी कलिले आहे. यासंबंधीं पंडित श्रीनिवास अव्यंगार नांवाच्या एका ग्रंथकारांनी म्हटले आहे, तें सर्वस्वीं खरे आहे. ते म्हणतात:—

The conception of Indra, held by the Rishis was so intensely anthropomorphic, that it is difficult to discover whether, in addition to his divine characteristics, he was also endowed by the Rishis with attributes possessed by historical personages.”

( वैदिक क्रृष्णांची इंद्रविषयक कल्पना इतकी आत्मसाद्यमय होती की, केवळ देव म्हणून काल्पनिक गुणरूपाचे अधिष्ठानच त्यांनी त्याच्याठार्यां कलिले होते, असें नसून त्यांच्यांतील ऐतिहासिक वीरपुरुषांच्या प्रत्यक्ष गुणरूपाचीच प्रतिमा त्यांनी इंद्राच्या रूपानें कलिली होती, असें वाढू लागते. )

या दृष्टीने वेदातील इंद्राचें वर्णन वाचले म्हणजे तत्कालीन आर्यलोकांच्या स्वरूपवर्णनाची आपल्याला चांगली कल्पना येईल; म्हणून तें वर्णन आतां आपण पाहूं. इंद्राविषयी ते म्हणतातः—“ त्याचा वर्ण सोन्याप्रमाणे पीतगौर आहे, व त्याचे रूप अत्यंत सुंदर आहे. ( हरित्वता वर्चसा सूर्यस्य श्रेष्ठैः रूपैस्तन्वं स्पर्शशयस्त् । क्र. १०—११२—३ ), तो सुशिप्र आहे, म्हणजे सुंदर नाकाचा आहे ( सुशिप्र=शोभननासिकः—सायनाचार्य ), त्याचे कैस सोनेरी रंगाचे आहेत ( हरिकेशः ) त्याची दाढीहि सोनेरी आहे ( हरिश्मशुः ), त्याचे गाल व ओठ सुंदर आहेत; ” असें इंद्राचें वर्णन आहे. तत्कालीन सुंदर विद्यांचेंहि वर्णन वेदांत सांपडतें, व तें इंद्राणीच्या रूपानें आढळतें. क्रुग्रवेदाच्या दहाब्या मंडलाच्या ८६ व्या सूक्तांत असें वर्ण सांपडतें:—

किं सुवाहो स्वंगुरे पृथुष्टो पृथुजाधने । ‘ सुंदर हस्ताची, लांब व विपुल वेणीची, विस्तृत कटिपश्चाद्घागाची, ’ असें तिचे वर्णन आहे. ‘ विस्तार्ण भालप्रदेशाची व सरळ नासिकेची, म्हणूनहि तिची स्तुति केली आहे.

येणेप्रमाणे वेदांत तत्कालीन आर्यव्रीपुरुषांचे जे स्वरूपवर्णन दिलेले आहे, त्याच्याच मदतीला सिंध व पंजाबमधील उत्खननांत सांपडलेल्या अवशेषासंबंधीं सर जोन मार्शलसाहेबांनी दिलेले वर्णन घेऊं. ‘ टाइम्स ऑफ इंडिआ ’ वर्तमानपत्राच्या सचित्र साप्ताहिकाच्या योज्या दिवसांपूर्वीच्या अंकांत त्यासंबंधाचे वर्णन त्यांनी दिले आहे. तो उतारा जरा लांब असला तरी महत्वाचा असल्यामुळे आम्हीं तो येथे शब्दशः देत आहों. ते म्हणतात—

“ As might have been expected, nearly all the skeletal remains found at Mohenjo-Daro, appertain to a dolio-cephatic people, who may reasonably be assumed to have belonged to the great long-headed race of Southern Asia and Europe. ... That there were features in common between the religious cults of the Indian and Mesopotemian people may be inferred from several figures closely resembling each other. The numerous terra-cotta figurines, more-over, which portray a nude female crowned with elaborate head-dress and bedecked with ornaments can hardly fail to be identified with the figures of the other-Goddess familiar in Mesopotamia and countries farther to the west.”

( आपल्या अपेक्षेप्रमाणेच माहेंजो-दारो येथील उत्खननांत जे माणसांचे सांगाडे सांपडले आहेत, त्यावरून पहातां, ते सर्व लोक लंबशीर्ष नमुन्याचे होते असें सिद्ध होते. दक्षिण आशिया व युरोप यामध्ये वास करणारा जो लंबशीर्ष मानववंश आहे, त्याच वंशांतील हे लोक होते. त्याचप्रमाणे येथे देवताच्या लहान लहान मूर्ती पुष्कळच सांपडल्या आहेत, त्यावरून मेसापोटोमिया व माहेंजो-दारो येथील संस्कृतीचा परस्परसंबंध दृढतर होतो. या मूर्तींतील वहुतेक नम असून, त्यांच्या मस्तकावर

एक प्रकारचे शिरोवेष्टन असून त्यांच्या अंगावर दागिने घातलेले दाखविले आहेत. या मूर्ती पहातांच मेसापोटेमियांत व त्यांच्या पश्चिमेकडील देशांत मात्रूदेवतादर्शक ज्या मूर्ती सांपडल्या आहेत, त्यांच्याशीं यांचे साम्य तावडतोव व सहज पटते. )  
यानंतर सिंध व पंजाब येथेल लोकांच्या कपड्यालत्यासंबंधानें मार्शलसाहेब  
लिहितात:—

“ Numerous spindle-whorls in the debris of the houses, attest the practice of spinning and weaving and scraps of a fine woven cotton material have been found. The Babylonian and Greek names for cotton ( Sindhu and Sindor respectively ) have always pointed to the Indus valley as the home of cotton growing; but there had been some doubt hitherto, as to whether the cotton known to the Babylonians and Greeks was not obtained from the silk-cotton tree rather than from the cotton plants. This doubt is now set at rest, by the discovery at Mohenjo-Daro of true cotton of the latter kind with the typical convoluted structure which is the peculiar characteristic of that fibre.”

( माहेंजो-दारो येथे सांपडलेल्या शेंकडों चात्याचररह्यांवरून तेथे कापूस पिंज-  
ण्याची व विणण्याची पुष्कळ वहिवाट होती, असे दिसून येते. बॉविलोनी भाषेत काप-  
साला ‘सिंधु’ असे नांव आहे, व ग्रीकभाषेत त्याला ‘सिंदॉन’ असे नांव आहे  
यावरून कापसाच्या मूळ उत्पत्तीचे स्थान—सिंधुनद प्रांत असल्याबद्दलची फार प्राचीन  
काळापासूनची कल्पना होताच. तथापि तो कापूस म्हणजे हळीप्रमाणेचा खरा  
कापूस होय, किंवा एक प्रकारच्या रेशमासाख्या झाडाचे तंतू होत, याविष्यां  
आजपर्यंत शंका होती. परंतु माहेंजो-दारो येथे सांपडलेल्या कापसाची परीक्षा करितां  
तो खरा कापूस असल्याचे नक्की झाल्यानें त्या शंकेचे आतां निराकरण झाले आहे. )

यानंतर पोषाखासंबंधाने ते लिहितात:—

“ Male attire among the upper classes consisted of two garments, a skirt or kilt fastened round the waist, like the primitive Sumerian skrit, and a plain or patterned shawl which was drawn over the left and under the right shoulder, so as to leave the right arm free. Men wore short beards and whiskers, with the upper lips sometimes shaven, as in Sumer. Their hair was taken back from the forehead and coiled in a knot at the back of the head, with a fillet to support it. The one and only head of a female statue that we possess, shows the hair falling loose behind, but whether this was the prevailing fashion or not is questionable.....ornaments were freely worn, by all classes alike necklaces and finger-rings by both men and women; ear-rings, bangles, girdles and anklets by the latter only.”

( वरच्या वर्गांतील पुरुष दोन वळें वापरीत. एक धोतर व दुसरे उत्तरीय. धोतर सुमेरियांतील लोकांच्या रिवाजाप्रमाणे कमरेभोवतीं गुंडाळलेले असून, उत्तरीय डाव्या खांच्यावरून व उजब्या बगलेखालद्य घेतले जात असे; व त्यामुळे उजवा हात कामाखाठीं मोकळा रहात असे. पुरुष लहान दाव्या व गलमिशा ठेवीत व सुमेरियन लोकांप्रमाणे ते मिशा कधीं कधीं काढीत असत. डोक्याचे केस माझे फिरवून त्यांची गांठ वांधीत असत व तिच्या भोवतीं एक पट्टी अथवा फीत वांधीत. त्यांचा एकच पुतळा आतांपर्यंत सोपडला आहे. त्यांत त्या त्यांचे केस माझे मोकळे सोडलेले आहेत; पण अर्थात् ते वडयावरून तसे केस मोकळे सोडण्याचा सार्वत्रिक रिवाज होता किंवा काय, याविषयीं कांहीं अनुमान करता येण्याजोगे नाही. सर्व जातीचे लोक अंगावर दागिने मात्र विपुल घालीत. माळा व अंगठ्या या त्यांपुरुष दोघेहि घालीत व यांशिवाय त्रिया कर्णफुले, वांगज्या, कमरपट्टे व सांखळ्या वापरीत असत. )

वैदिक वाज्यावरूनहि हें वर्णन फार आश्वर्यकारक रीतीने पटते, तें असेः— पुरुष दोन वळें वापरीत ( अर्थव्वेद ४-७-६ ), त्या वाखांना परोधानभू व नीवि असें म्हणत ( अर्थव्वेद, ८-२-१६ ), उत्तरीयाला नक्षीचीं किनार असे; अशा नक्षीच्या काठाच्या उत्तरीयाला दोन बाजूला प्रातःकालीन व सायंकालीन सूर्य असलेल्या आकाशाचीं मजेदार उपमा एके ठिकाणीं दिलेली आहे. कांहींजण हजामत करवीत ( अर्थव्वे. ६-५८ ), परंतु इतर कित्येक लोक दाढीमिशा ठेवीत ( क्र. वे. १०-२६-७ ). केस माझे सारून त्यांची गांठ मारीत; तीं कोणी कोणी उजब्या बाजूला मारीत व कोणी डाव्या बाजूला मारीत. मलबारांतील त्रिया अजूनहि आपल्या केसांचा बुचडा असाच उजब्या अगर डाव्या बाजूस वांधतात. पैकीं वशिष्ठगोत्री लोक तीं उजब्या बाजूला वांधीत. ( क्रव्वेद. ७-३३-१ ) वळें लोंकरीचीं असत, तर्शीच कापसाचींहि असत. ( क्र. वे. ५-४४-११ ).

याप्रमाणे सुमेरियांतील सुमेरीलोक व वैदिक अर्यलोक यांच्यांत अत्यंत आश्वर्यकारक असें स्वरूपात्मक, वैषात्मक व आचारात्मक साम्य आपण प्रत्यक्षतः अवलोकन केले, व त्यावरून हे उभय लोकसमाज एकवंशीयच असले पाहिजेत असें सिद्ध केले. अशा दृष्टीने साधर्म्यहृष्ट्या आपल्या सिद्धांताला पुष्टि मिळाली. ही अन्वयात्मक पुष्टि मिळाल्यावर आतां व्यतिरेकहृष्ट्या अथवा वैधर्म्यहृष्ट्या काय माहिती मिळते, तें आपण पाहूं. इतका वेळ सुमेरी लोकांचे परीक्षण आपण केले, पण मेसापोटोमियांत सुमेरिसांपडले आहेत, त्यांचीं चित्रेहि आतां आपण पाहूं. या लेखमालेत मार्गाल अंकांत अशी आशा आहे. तेथें असें सांगितलें आहे कीं, सुमेरी वंशांतील लोकांचे राज्य सुमेरियात सुमारे त्रिस्तपूर्व ४००० वर्षेपर्यंत चालल्यावर, त्यांच्यावर एका भिजवंशीय लोकांनी स्वारी करून तो देश जिंकला. हे जेते बॅबिलोनी म्हणून प्रसिद्ध

झाले, व त्यांची राजधानी बॅबिलोन शहर ही होती. हे बॅबिलोनिअन् लोक सेमेटिक-वंशाचे होते. त्यांची चित्रे आतां आपण पाहूँ.



### सेमेटिक वंशांतील बॅबिलोनी पुरुषाचा पुतळा.

हे पुतळ्याचे चित्र पाहिल्याबरोबरच मागील चित्रांत दाखविलेल्या लोकाहून भिन्नवंशीय जातीपैकीच्या पुरुषाचे ते असल्याचे एकदम नजरेस येते. त्याचा तो सुमेरी लोकांपैकी रुदीच्या मानाने लांबी कमी असलेला चेहरा. नाक मुळापासून पुढे पसरट होत आलेले व मांसल, रुद जेवते, खालचा ओठ जाड हे फरक स्पष्टपणे दिसतात. याहन सूक्ष्मतेने अवयव दर्शविलेला दुसरा पुतळा ख्रिस्तपूर्व २१०० च्या सुमाराचा एका बॅबिलोनी राजाचा सांपडला आहे.

यांतील नाकहि वरील फोटोप्रमाणेच आहे. त्याने डाढ्या हातांत घनुष्य घेतले असून उजव्या हातांत बाण घेतला आहे, डोक्याला शिरखाण घातले असून, अंगांत चिलखत घातलेले आहे. त्यावरून पेशव्यांच्या चित्रांतील लांब अंगरख्याप्रमाणे अंगरखा घातलेला आहे. कमरपट्याने कमर आंवळलेली आहे. याच्याहूनहि चेहन्याचे सर्व अवयव उत्कृष्टतेने दिसून येणाऱ्या पुतळ्याचे चित्र याखालीं दिले आहे.

हा पुतळा बॅबिलोनिअन शहरांच्या अवशेषासाठी निघालेल्या अमेरिकन लोकांना विस्मिया येथें सांपडला. यांतील वाटोले डोळे, मांसल, वांकदार व पसरट

नाक, भरीव व जाड असा खालचा ओठ, डोक्याला वांधलेल्या वाण्याची पद्धति, वैगेरे उत्तम तंहेने व्यक्त झालेली आहेत.



### एक बैंबिलोनी वीर-पुरुष.

याप्रमाणे सुमेरी व बैंबिलोनी अशा दोन मिश्र-मानव-वंशांतील माणसांचे रूप आपल्याला पहावयास मिळते. यावरून मानव-वंश-शास्त्रहष्टवा काय सिद्धान्त निघतो, हें समजाध्यासाठी आपल्याला त्या शास्त्राचीं मूळतत्वे पाहिलीं पाहिजेत. याकरितां आपण आतां त्याकडे वळू.

'The proper study of mankind is man' म्हणजे 'अखिल मानवजाती-बहुल सशास्त्र अभ्यास करावयाचा असल्यास त्या जातीचे घटक जीं मनुष्ये, त्यांचा व्यक्तिशः प्रथम अभ्यास केला पाहिजे' असें एका इंग्रजी कवीने म्हटले आहे, तें खेरे आहे. अशीं अनेक मनुष्ये तपासून त्यांचे गुणधर्मानुसार गट बनविणे, त्या गटांतील साधारण्य-वैधर्म्य परीक्षून त्यांवरून त्यांचे अधिक मोठे गट बनविणे, हीच पद्धत या शास्त्रांत स्वीकारावी लागते. या शास्त्राला Ethnology अथवा मानव-वंश-शास्त्र असें नांव आहे. तथापि अशा अभ्यासापूर्वी मनुष्य जातीचीं मूळ उत्पत्ति कशी झाली व त्या उत्पत्तिकाळाच्या मूळ स्वरूपापासून पुढे मानवांची परिणति अथवा विकास कसकसा होत गेला, त्याचा अभ्यास क्रमशः आधीं येतो. या संवर्धनीच्या शास्त्राला Anthropology अथवा 'मानव-विकास-शास्त्र' असें म्हणतात. या इंग्रजी

शब्दाचा विग्रह, Anthropos=man and logos=science असा आहे. मनुष्य-जात जगतावर निर्माण झाल्यापासूनचा तिचा इतिहास अभ्यासप्याचें या शास्त्राचें काम आहे, व या दृष्टीने परिणत स्थिरांतील त्या मनुष्यजातीच्या भेदाभेदांचें परीक्षण



### एक सेमेटिक वंशाचा पुरुष.

( हठीचे यहुदी लोक याच वंशांतील होत, व त्यांची चेहरेपट्ठी या चित्रा-प्रमाणेच असते. )

करणे याचाहि अंतर्भव मानव-विकास-शास्त्रांत होतोच. तथापि एका शास्त्राच्या अंतर्गत अशा अनेक दृष्टींचा अभ्यास जसजसा वाढत जातो, तसेतसा त्या दरेक पोट-विभागाला स्वतंत्र शास्त्र अशी संज्ञा प्राप्त होते. या रीतीने पहातां मानव-वंश-शास्त्र हें एका दृष्टीने मानवविकास-शास्त्राचा पोटभाग आहे, तर दुसऱ्या दृष्टीनें तें एक स्वतंत्र शास्त्र आहे. Ethnology यांत Ethnos=race, and logos=science असे दोन शब्द आहेत, व त्यावरूनच त्याला मराठीत तर्दयक प्रतिशब्द बनविला आहे,

मूळ मानवजाति एकस्वरूप असतांना तिच्यांत मागून फरक उत्पन्न झाले, तेहांच्या फरकांचे विशेष पावून त्यांचें वर्गीकरण करणारे शास्त्र जन्माला आले हें उघडच आहे. तेहांच्ये पहिला प्रश्न असा उत्पन्न होतो की, मूळच्या एक जिनसी मानवजातीत असे हे कायमचे फरक पडण्यास फारण काय? या प्रश्नाचें

उत्तर पहातां परिस्थिति हें त्याला अत्यंत महत्त्वाचें कारण आहे, असें दिसून येतें. डक्कवर्थ या शाब्दज्ञाने म्हटल्याप्रमाणे 'अनेक प्रकारची भिन्न परिस्थिति मूळ मानव-वंशांतल्या भिन्न ठिकाणच्या समूहांना प्राप्त ज्ञाल्यानें, त्यांच्यांत कायमचे फरक पडले.'

या परिस्थितींत भौगोलिक परिस्थिति हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. त्यामुळे निरनिराळी हवा, शर्तोष्णता, खाद्यपेये, व यांमुळे उत्पन्न होणाऱ्या संवई, वैगोरमुळे जे फरक आरंभी पडले, ते पुढे कायमचे होत गेले. त्या फरकांमुळेच पुढे: मानव-वंशाच्या कायमच्या ठळक ठळक पोटजाती उत्पन्न ज्ञाल्या. तेव्हां ते फरक कोणकोणत्या गोष्टींत पडले, तें आतां आपण पाहूं.

१ पहिला फरक शरीराच्या वर्णाचा होय. वानरापासून मूळ मनुष्यजातीची उत्पत्ति ज्ञाल्याचा सिद्धांत डार्विन्ने प्रथम जगापुढे मांडला; व पुढे त्याचा सर्वत्र स्वकार ज्ञाला; यावरून शाब्दज्ञानीं असा निष्कर्ष काढला आहे की, मानव-जातीच्या उत्पत्तिकाळीं तिचा वर्ण वांदरांच्याच वर्णप्रमाणे-पिंगट पिंवळट-असा होता. यानंतर वर सांगितलेल्या अनेक कारणामुळे त्यांत फरक पडत गेला. असा फरक पडप्प्याचे तजांच्या मर्ते कारण असें आहे की, त्वचेच्या निरनिराळ्या कोशांत ( Cells ) एक प्रकारचा रंग भरलेला असतो, व त्याचा सृथप्रकाशाशी व वाहेरच्या हवेशीं संयोग होण्यानें, त्यांचे भिन्नभिन्न रासायनिक मिश्रण वनते; अर्थात् त्याप्रमाणे भिन्नभिन्न वर्ण उत्पन्न होतात व तें परंपरेने व अनुवंशिकतेने कायम होतात. ज्या प्रमाणानें सूर्यप्रकाश अधिक, त्या प्रमाणानें संयोगमिश्रण अधिक काळे होत जाते. जर्मनी, नॉर्वे व स्वीडन या देशांतील लोकांना सवंव वर्षांत फक्त १२५० ते १२०० तासच सूर्यप्रकाश मिळत असल्यानें, तेथें काळ्या रंगाचें मिश्रण कमी तयार होते. व म्हणून तेथील लोक गौर वर्णाचे, निळसर डोळ्याचे व वेदांत वर्णन केलेल्या इंद्राच्या वर्णप्रमाणे सोनेरी वर्णाचे असतात. अर्थात् उत्तरध्रुवापाशीं राहणाऱ्या मूळ आर्यलोकांचा वर्ण कांचनाप्रमाणे गौर होता व तो वेदांत तसा असल्याचें वर्णन केले आहे, हें युक्तच आहे. सूर्यप्रकाश-प्रमाणेच हवेच्या आर्द्रशुष्कतेचा परिणामहि कांहीं अंशानें वर्णवर होतो. हवेत अधिक शुष्कता असल्यास पिंवळा वर्ण उत्पन्न होतो. पिंवळ्या रंगाच्या मंगोलिअन लोकांची वास्ति सपाट प्रदेशावर व शुष्क हवेच्या मैदानावर असल्यानें, त्यांच्यांत पीतवर्ण बळावला. यासंबंधी प्रो. एल. डब्ल्यू. लाइड. म्हणतात की, 'समशीतोष्ण कटिवंधांत, सपाट मैदानांतील गवत कांपून टाकून तेथें वस्ती केल्यानें आर्द्रता नाहीशीं ज्ञालेल्या हवेमुळे, मोंगल जातींत पिंवळा वर्ण उत्पन्न ज्ञाला आहे.' आप्किक्सारख्या सतत उन्हांत भाजणाऱ्या लोकांत सूर्यप्रकाशाच्या अतिशयामुळे वर्णमिश्रण काळे वनले आहे. अमेरिकेतील तात्रवर्ण लोकांच्या तांच्यासारख्या रंगाची उपपत्ति मात्र अजून शाब्दज्ञाना ज्ञाली नाही. आद्यकालीन अमेरिकन हवेची शाब्दीय चिकित्सा अजून ज्ञाली नसल्यामुळे त्या वर्णाची उपपत्ति अजून लावतां आली नाहीं, असें शाब्दज्ञ म्हणतात.

२ वर्णनंतर मनुष्यजातीच्या पोटभागांत पडणारा फरक डोक्याचा अर्थात्

मस्तकाचा आणि चेहन्याचा आकार हा होय. याची परीक्षा करण्याची पद्धति खालीं दिल्याप्रमाणे आहे. दोनहि कानांच्या चाफ्यांमधील डोक्यांच्या अंतराला रुंदी असे म्हणतात, व डोक्यांच्या मागील भागापासून पुढील कपाळापर्यंतच्या अंतराला लांबी म्हणतात. व लांबविशी रुंदीचें जें प्रमाण पडते त्यावरून मानव-जाती नव्ही करितात, लांबी नेहमी १०० आहे असे कल्पून त्या मानाने रुंदी ७५ च्या पेक्षां कमी असेल. तर अर्थात् लांबविशी रुंदीची असलेले प्रमाण सर्वांत अधिक वसते, व त्यामुळे अशा प्रमाणांच्या मस्तकाच्या माणसांना लंबविशीष्ट ( doliocephalic ) म्हणतात. लांबच्या १०० या प्रमाणाशी रुंदी जर ७५ ते ८० असली; तर अर्थात् लंबविशीष्ट लोकांपेक्षां या लोकांच्या डोक्यांच्या लांबविशी प्रमाण कमी पडणार व म्हणून या लोकांना मध्यमशीष्ट ( mesati-cephalic ) म्हणतात, व १०० लांबच्या मानाने रुंदी जर ८० च्या वर असेल तर अर्थात् च मागील दोनहि प्रकारच्या लोकांपेक्षां या लोकांच्या डोक्यांच्या लांबविशी प्रमाण सर्वांत कमी पडणार, व म्हणून अशा लोकांना पृथुविशीष्ट ( braohycephalic ) असे म्हणतात. लांबीला रुंदीने भागून जो आंकडा घेईल त्याला cephalic-index अथवा शीषीक असे म्हणतात. लंबविशीष्टचा शीषीषीक सूचक  $\frac{100}{75} = \frac{4}{3}$  कमीत कमी असणार, मध्यमशीष्टचा  $\frac{100}{80} = \frac{5}{4}$  असणार व पृथुविशीष्टचा किमान सूचक  $\frac{80}{75} = \frac{4}{3}$  पेक्षां कमी असणार.

३ यानंतरचा फरक नाकासंबंधाचा होय. नाकाचा आरंभ कपाळाच्याखालीं जेथून होतो, तेथें त्याची उंची किती आहे, हैं प्रथम पहावें लागते. ही उंची जितकी अधिक अथवा कमी असेल, अथवा उलट बोलावयाचें तर, तेथील जागा ज्या मानाने कमी अथवा अधिक खोल असेल, त्या मानाने त्या नाकाचे आर्य व अनार्य असे भेद ठरवितात. तसेच पुढे नाक वारीक, सरळ व लांब असेल अथवा, पसरट, वांकडे अथवा आंखूड असेल त्या मानानेहि याच जाती नव्ही करितात. सर्वांत अधिक वारीक, सरळ, व लांब नाके असलेल्या समूहाला आर्य म्हटले आहे, व सर्वांत नकऱ्या, वसव्या, फेपव्या व अपन्या नाकाच्या लोकांना Negroid नीग्रो म्हणतात.

४ यानंतरचा फरक केसांचा होय. या केसांचे स्थूलतः तीन प्रकार आहेत. एक प्रकारचे केस लोंकरीसारखे कुरळे व खरवरीत असतात. दुसरे, लहरीसारखे नागमोडी व मृदु असतात, व तिसरे सरळ व खरवरीत असतात. नुसत्या बाब्य आकारावरून हा फरक लक्षात निश्चित रीतीने येण्यासारखा नाही. कारण कृत्रिम रीतीने व संवर्यीने केसांचे वर वर्णिलेले बाब्य आकार बदलतां येतात. म्हणून हे प्रकार परीक्षिण्याचे खरे साधन बाब्य आकार नव्हे. त्यासाठी दरेक प्रकारचा एकेक केस घेऊन त्याचा आडवा घेद केल्यास त्यांचे तीनही प्रकार दुर्बिणीच्या साहायाने समजतां येतात. दरेक केस म्हणजे एक पोकळ नली असते. अर्थात् त्या नलीला तोंड असते. निरनिराळ्या केस म्हणजे एक पोकळ नली असते. अर्थात् त्या नलीला तोंड असते. निरनिराळ्या केसांच्या केसांपाशी त्याच्या तोंडाचा आकार निरनिराळा असतो, असे

दिसून येईल. यासाठी एकेक केस घेऊन तो ताठ धरून मध्येच तोडावा व मग त्याचे टोंक दुर्बिणीतून पहावें, म्हणजे असें दिसेल कीः—

लोंकरीसारख्या कुरळ्या केसांच्या तोडाचा आकार लंबगोल  असा असतो, मृदु व सरळ केसांच्या तोडाचा आकार वरुलाकृति  असा असतो, व नागमोडी केसांच्या तोडाचा आकार मध्यम प्रकारचा  असा असतो.

यावरून हे केसांचे प्रकार निश्चित रीतीने ओळखतां येतात; व अशा प्रकारचे केस असणाऱ्या मनुष्यसमुद्रायांचे भेद निश्चित रीतीने पडतात.

५ अखेरचा व पांचवा मुख्य फरक उंची हा होय. हा फरक मनुष्यज्ञातीच्या पोटभेदाचा निश्चित असा पुरावा होऊं शकत नाहीं, हे खेरे आहे; तथापि तें एक प्रमाण आहे, इतके खास. वैयक्तिक अपवाद सोडून निश्चित अशा समूहांची उंची मोजली, तर त्यांची सरासरी मर्यादा किमान ४ फूट ४ इंचापासून तो कमाल ५ फूट १० पर्यंत असते. ही उंची अर्धातच हवापाणी, खाद्यपेय, आनुवंशिक परिणाम, इस्यादि अनेक कारणांवर अवलंबून असते. खाण्याचा पुरवठा अनिश्चित, अपुरा अथवा अपौष्टिक असा असला, तर उंची कमी होते. त्याचप्रमाणे नेहमीं वैक्या कामाची संवय असल्यासहि तसाच परिणाम घडून येतो. सन १८८४ ते १८८९ च्या अवधींत स्विक्षर्लैंड देशांत केलेला तपासणीवरून असें दिसून आले, की, आपला व्यवसाय करण्यासाठी चालावें लागणाऱ्या ध्याच्या लोकांपैकीं शेंकडा ४७ लोकांची उंची ५ फूट ७ इंचांच्यावर होती; तर याच्या उलट शिंप्याचें वैठें काम करणाऱ्या लोकांत इतकी उंची फक्त शेंकडा ७ जणांची होती, कारखान्यांत काम करणाऱ्यांची, चांभारांची व विणकाम करणाऱ्यांची ती ११ जणांची होती, बुरुड, व झाडवाल्यांत ती शेंकडा १२ जणांची होती. सुपीक व सपाट भैदानावर राहणाऱ्या लोकांपेक्षां ढोंग-राळ प्रदेशांत राहणाऱ्या लोकांची उंची कमी असते. पिण्याच्या पाण्यांत चुन्याचा भाग कमी असल्यासहि उंची कमी होते, व म्हणून भूमध्यसमुद्राच्या आसपासच्या पाण्यांत चुन्याचा पुरवठा कमी असल्याने, त्या प्रांतातून राहणाऱ्या लोकांची उंची कमी आहे. लवकर लम होणाऱ्या लोकांची उंचीहि कमी असते. मात्र या ठिकाणी लम या शब्दाच्या अर्थांचा खुलासा करणे अत्यंत अवश्य आहे. युरोपियन व अमेरिकन लोकांत लम व छीपुरुषसंबंध हे समकालीन होत असल्याने एकाचाच दुसरा शब्द पर्यायवाचक मानला गेला आहे. यामुळेच त्या अर्थाने हिंदुस्थानांतील लोकांमधील लमाचा अर्थ ते लोक करीत असल्याने, मिस मेयोसारख्या निंदकांना हिंदुस्थानांची वेदवृक्ष करण्यास सांपडते. वस्तुतः गेल्या पचास साठ वर्षांतील हिंदुस्थानांतील पिढी, मागलि कांहीं पिढ्यांपेक्षां तरी उंचीने कमी असल्याची प्रत्यक्ष माहिती मिळते; तरी पण मागल्या पिढ्यांत लमे लवकर होत असत! या विरोधाभासाचा खरा खुलासा हा आहे की, त्या मागलि पिढ्यांतील छीपुरुषांचीं लमे लवकर होत, तथापि त्यांच्यांत समाईक कुंदुंबवस्था असल्याने त्या वेळीं छीपुरुषसंबंध होणे तर अशक्यत होते. परंतु पुढेहि योग्य वय होईपर्यंत त्यांना तशी संधि मिळत नसे, व त्यानंतरहि कांहीं

वर्षे तो संबंध अत्यंत नियमित व मर्यादित असे. अशी स्थिति असल्यानें लगाचा धार्मिक विधि जरी लहान—वयांत होत असला, तरी लम हा शब्द स्यांच्या संबंधाने संयोगवाचक कधीच नसे.

या संबंधाने हिंदुस्थानांतील मुंबई इलाख्याच्या सिबिहूल सर्विंहसमधील ' अंटो रॅथफील्ड ' यांनी आपल्या ' Women of India ' ( हिंदुस्थानांतील विद्या ) या पुस्तकांत असाच अर्थाचे विवेचन केले आहे, तें असे:—

" Real child-marriage—The wedding of children who have not yet reached puberty is, after all nothing more than an indefeasible betrothal... The real marriage, the consummation of their growth to man and woman, comes much later, after many years perhaps, when their parents at last give their consent to the grown student and the healthy maiden, who helps daily in the house-hold tasks. "

( वयांत न आलेल्या लहान मुलांमुलींचे लम म्हणजे केवळ अमेय असा एक वाढनिश्चय होय. लम या खन्या अर्थाने, त्यांचा पतिपत्नी या नात्याचा शारीरसंबंध या वाढनिश्चयानंतर पुकळ वर्षांनी, मुलगा संबंधयोग्य ज्ञात्यावर व मुलगी सुवर्धित होऊन गृहकृत्याची सर्व कामे करू लागल्यावर उभयतांच्या पालकांच्या संमर्तीनेंच घडून येतो. )

खरी स्थिति अशी असतां, तिचा जाणूनद्वृजून विपर्यास करून, " हिंदुस्थानांत लहान मुले कडेखांयावर खेळत असतांनाच त्यांच्या आयादाया त्यांना इंद्रिय-संनिकर्षाने व्यापुरुषसंबंधाचे पूर्व शिक्षण देत असतात, व मग अशा मुलांमुलींची पांच-चार वर्षांच्या वयांत लमें ज्ञात्यावरोवर तीं गर्भाधानसमारंभासाठी तडक अंतर्घटाकडे दवडतात, असले असल्य हिंडिस व हलकट चित्र, हिंदुस्थानाची केवळ बेअवू करण्याच्याच हेतूने काढले आहे, तें वस्तुस्थितीचे निर्दर्शक नसून लिहिणारीच्या असत्य, हिंडीस व नीच स्वभावाचे प्रतिविव आहे, हें उघड आहे.

तेहां वर नमूद केलेल्या पांच प्रकारच्या मुख्य फरकांवरून मनुष्य जातीचे निर-निराके गट पाडण्यांत आले आहेत. इतके पांच प्रकार एकत्र केले तरी मानवसृष्टींतील दरेक मनुष्याची निश्चित वर्गवारी त्यांवरून लावतां येईल, असा त्याचा अर्थ समजावयाचा नाहीं. कारण अगदी शुद्ध स्त्र॒लपांत दरेक जातींतील सर्वच नमुने असणे शक्य नसतें. संबंध प्रातिसंबंधाने त्यांत अनेक प्रकार उत्पन्न होतात. तथापि साधारणतः वरील प्रकारचे वर्गाकरण बहुतांशी सशास्त्र व समाधानकारक आहे, असे म्हणण्यास हरकत नाहीं.

याप्रमाणे परीक्षा करण्याकरितां जीं मापें, प्रमाणे वैरे व्यावीं लागतात, त्यांच्यात निरनिराक्ष्या देशांतून एकवाक्यता असली पाहिजे. यासाठी सन १८८२ साली जर्मन शास्त्रज्ञांनी मापांच्या प्रमाणांचा एक तक्ता तयार करवून तो सर्वांकडून मंजूर करवून घेतला. त्या संबंधांच्या सार्वराष्ट्रीय कराराल Frankfort Agreement फ्रॅकफर्टचा करार म्हणतात, व त्या अनुरोधाने तेहांपासून सर्वत्र मापे घेतली जातात.

आतां वरील सर्व प्रकारांपैकीं दरेकाचा विचार करून त्यांत हळीच्या मनुष्य-जातींतील कोणकोणत्या गटांचा समावेश होतो, तें आतां आपण पाहूं.

१ प्रथम वर्णाचा विचार करतां, एकंदर चार मुख्य वर्ण ठरवितां येतात; तें म्हणजे श्वेत, पीत, रक्त व कृष्ण हे होते. पैकीं रक्त अथवा ताम्र म्हणजे तांब्यासारख्या तांबऱ्या वर्णाचे लोक, फक्त अमेरिकेतील मूळ राहिवासी,—ज्यांना Red Indians ( तांबडे हँडियन ) म्हणतात, तेवढेच असल्यानें, व त्यांची अमेरिकन लोक आज अनेक वर्षे लांडगेतोड करीत आले असल्यामुळे, ते दिवसोंदिवस नामशेष होतच चालले असल्यानें, त्यांचा विशेष विचार करण्याचे कारण नाहीं. बाकींच्या तीन वर्णांपैकीं श्वेत अथवा गोच्या वर्णांत उत्तर व पूर्व युरोपांतील लोकांचा ताम्रगौर वर्ण, पश्चिम युरोपांतील लोकांचा निस्तेज गौरवर्ण, अफगाण व उच्च हिंदूंचा पीत गौरवर्ण, सेमिटिक लोकांचा, वर्वर लोकांचा व असीरिअन् लोकांच्या वंशजांचा ( ज्यांच्यांत, कुर्डिस्थानांतील लोक, आर्मानिअन व यहुदी यांचा समावेश होतो. ) कपिल गौरवर्ण, इतक्या प्रकारांचा अंतर्भूव होतो.

२ पांतवर्णांयांत पांदरट पिंवळ्या लेंप, युकाईन व तुर्क लोकांचा, फिकट-पिंवळ्या अशा दक्षिणेकडील व उत्तरेकडील मोंगल लोकांचा, सतेज पांतवर्ण अशा पॅटागोनिअन च अमेरिकेच्या दक्षिणेतील व उत्तरेतील लोकांचा, कपिल-पीत अशा पॉलिनोशिअन् व इंडोनेशियन् लोकांचा व पिंगट-पिंवळ्या एस्ट्रिमोंचा समावेश होतो.

३ कृष्णवर्णांतील लोकांत अगदीं कोळशासारख्या काळ्या बंटु, निग्रो व शिर्दी लोकांचा, तांबडसर काळ्या वर्णांच्या नेप्रिटोंचा, पिंजट-काळ्या अथवा चॉकोलेटप्रमाणे वर्णांच्या आस्ट्रेलिआंतील मूळ राहिवाशांचा, वैररेंचा समावेश होतो.

आतां यापुढे आपण मस्तकाच्या आकाराचा विचार करू. येथून पुढील विचार करितांना मात्र आपल्याला जगांतील सर्व जातींचा विचार करण्याचे कारण नाहीं. आपला सिद्धांत स्थापन करण्यासाठीं जहर तेवळ्यापुरतेंच विवेचन आपण करीत जाऊ. तेब्हां या शीर्षमापनाच्या दृष्टीने पाहतां लंबशीर्षांच्या गणनेत युरोपिअनांपैकीं टथूठन लोक, हिंदुस्थानांतील आर्य लोक, व इतर कांहीं लोक यांचा समावेश होतो. प्राचीन काळांतील लोकांपैकीं सुमेरी लोकहि सर जॉन मार्शलच्या, मार्गे दिलेल्या, अभिप्रायाप्रमाणे लंबशीर्षच होते, व त्यांच्याच पुराब्यावरून सिंधमधील सांपडलेल्या सांगाड्यांच्या शीर्षमापनावरून तेयील लोकहि लंबशीर्ष असल्याचे सिद्ध झाले आहे. याच्या उलट सुमेरी लोकांनंतर त्यांच्या देशांवर राज्य करणारे बँबिलोनिअन् लोक हे पृथुशीर्ष होते, यावरूनहि ते भिन्नवंशांय असल्याचे शास्त्रीय रीत्या सिद्ध झाले आहे.

तिसरा फरक नाकासंबंधाचा होय. शीर्षमापनावेशांहि नासामापनाचे महत्त्व फार आहे. दोपीनार्ड या शास्त्रज्ञाने म्हटल्याप्रमाणे:—‘ The character of the nose establishes a transition from the Ape to the Man. ’

वानर व मनुष्य यांच्यामधील अंतराच्या दुव्यांचा दर्शक असा हा फरक आहे. या दर्शनें नाकांची तुलना करताना जो मापनांक घेतात त्याला Nasal Index अथवा नासांक म्हणतात. नाकाच्या अंतल्या छिद्राची रुंदी आणि नाकाच्या मूळापासून शेंड्यापर्यंतचे अंतर, यांच्यामधील प्रमाणास नासांक म्हणतात. अर्थात् या प्रमाणानें मोजतां, ज्यांच्या नाकाच्या लांबीच्या मानानें त्याची रुंदी सर्वांत कमी असेल, त्यांना तुंगनास ( Leptorrhine ) म्हणतात; त्याहून अधिक रुंदी ज्यांच्या नाकाची असेल, त्यांना मध्यमनास ( Mesorrhine ) म्हणतात; व सर्वांत अधिक पसरट अथवा फतकडी नाके ज्यांची असतील, त्यांना पृथुनास ( platirrhine ) असे म्हणतात. पहिल्या वर्गाचा नासांक ७० च्या अंत असतो, दुसऱ्यांचा ७०-८० असतो, व शेवटच्यांचा ८५ च्या वर असतो. सर्वसाधारण रीतीनें शेतवर्णीय लोक निरुंद नाकाचे, कृष्णवर्ण लोक रुंद नाकाचे व पीतवर्ण लोक मध्यम नाकाचे असतात. अर्थात् नेहमीप्रमाणें यांत अपवाद हे सांपडावयाचेच. हिंदुस्थानांतील शुद्ध आर्य व उच्च वर्णीय लोक वहुतेक निरुंद नाकाचे असतात, द्राविड लोक मध्यम नाकाचे असतात व अगदी रानटी जाती मात्र रुंद नाकाच्या असतात. वेदकाळीहि हिंदुस्थानांत आर्य निरुंद नाकाचे असल्याबद्दल वैदिकवाज्ञायाचा पुरावा आहे. त्याच-प्रमाणें सिंधमधील सांगाडेहि निरुंद नाकाच्या लोकांचेच असल्याबद्दल मार्शल साहेबांनी प्रसिद्ध केले आहे. आर्यशिवायचे त्या काळचे द्राविडी लोक म्हणजेच असुर लोक होते; ते मध्यम नाकाचे होते, व तत्कालीन रानटी लोक—ज्यांना दस्यु म्हणत ते—रुंद नाकाचे असल्यानें त्यांना वैदिक लोकांनी 'अनास' विनाकाचे म्हणजेच नकऱ्या अथवा चपऱ्या नाकाचे म्हटले आहे. मेसापेटेमियांतील प्राचीन लोकांपैकीचे सुमेरी लोक निरुंद नाकाचे व त्यांच्या नंतरचे बैविलोनी लोक मध्यम नाकाचे असल्याबद्दल प्रत्यक्ष व लेखी पुरावाहि यापूर्वी आपण पाहिलाच आहे.

यानंतर केसांचा विचार येतो. स्थूलमानानें लोंकरीसारख्या कुरळ्या केसांच्या लोकांत आपिकेंतील नींगो, टासमानिअन, बुशमेन, पापुअन् वैरे लोक समाविष्ट होतात. सरळ केसांच्या लोकांत मोंगल, चिनी, जपानी वैरे पीतवर्णी लोक येतात व नागमोडी केसांच्या लोकात शेतवर्णीय लोक येतात. यांतच हिंदु, आर्य, अफगाण, सुमेरी लोक व युरोपियन लोकांचा समावेश होतो. या दर्शनें प्राचीन काळच्या लोकांचे सुमेरी लोक व युरोपियन लोकांचा समावेश होतो. या दर्शनें प्राचीन काळच्या लोकांचे परीक्षण करण्यास मात्र प्रत्यक्ष साधन उपलब्ध नाही. कारण त्या काळचे केस प्रत्यक्ष मिळविणे जवळ जवळ अशक्य आहे. सुमेरी पूतळ्यांच्या केसांचे वळण पाहतां, सुमेरी लोकांचे वळण नागमोडी असल्याचे दिसून येते.

अखेरचा फरक उंचीचा होय. पण हा फरक वरील चारहि फरकांच्या मानानें सर्वांत कमी महत्त्वाचा आहे, असे तजांचे मत आहे. पृथ्वीवरील मनुष्यजातीपैकी अनेक जातींची उंची मोजतां, साधारणत: असे प्रमाण काढण्यांत आले आहे की, मनुष्याच्या उंचीचे मध्यमान ५ फुट ६ इंच आहे. ५ फुट ८ इंचाहून अधिक उंचीचे लोक उंच समजावयाचें; ५ फुट ४ इंचाहून कमी उंचीचे लोक ठेंगणे म्हटले जातात, व ४ फुट ११ इंचाहून कमी असलेले लोक खुजे मानले जातात. सिंधमधील

सांगाडे उंच माणसांचे होते, असें त्यांचे माप घेतां निघते.

येणेप्रमाणे दरेक फरकाचा व्याघिशः विचार केल्यावर, आतां मानव-वंशाच्या शेत, पीत व कृष्ण या तीन मुख्य मुख्य गटांच्या दृष्टीने त्यांचा समघिशः विचार करूं गेल्यास निष्कर्ष खालीलप्रमाणे निघतोः—

**श्वेतवर्णीयांचीं मुख्य चिन्हे**—साधारणतः येणेप्रमाणे आहेत. गौरवर्ण, सूदु व नागमोडी केश, चेहरा लंबगोल, पुरुषांना जाड दाढीमिशा, गालांचीं हाडे आंत असलेलीं ( म्हणजे पुढे न आलेलीं ), नाक निरुंद, लांब व घार असलेले, डोळे सरळ व मध्यम मोठे, ओठ पातळ, नाकांच्या पातळीच्या मानानें तोंडाचा जवडा मार्गे गेलेला दृष्ट्या हे लोक, चपल, साहसी, उद्योगी, चिकाटीचे, हरहुनरी, व बुद्धिवान् असतात.

**पीतवर्णीय लोकांचीं मुख्य चिन्हे**—येणेप्रमाणे आहेत. शारिराचा वर्ण, पिंगट-पासून पिंपळ्यापर्यंत, पृथुशार्पि, खरखरीत, सरळ व काळे केस, चेहरा रुंद व चपटा, चेहर्न्यावर केस अगदीं विरळ व तुरळक व तेहि उशीरा येणारे, नाक रुंद व आंखूड, डोळे काळे, खोल, अरुंद व तिरक्स, गालांचीं हाडे पुढे आलेलीं, उंची मध्यम व वन्याच प्रसंगीं मध्यमाहूनहि कमी, स्वभावानें हे लोक आळशी, उदास, काटकसरी धूर्त, सावधाचित्त व मध्यम बुद्धिवान् असतात.

**कृष्णवर्णीयांचीं मुख्य चिन्हे**—वर्ण काळा, डोक्याची कवटी लांबट, केस काळे, खरखरीत व लोंकरीसारखे कुरळे, चेहरा वसका, नाक अगदीं सपाट व रुंद, ओठ जाड, भरीव व लोंबलेले, शरीरावरील केस तुरळक, मिशा व दाढी बहुतेक नाहीं सारखीच, काळे, वाटोळे व मोठाले डोळे, व आकार मध्यमउंच व वन्याच लोकांत मध्यमाहून अधिक उंच. स्वभावाच्या व बुद्धीच्या दृष्टीने हे लोक सर्वांत हलक्या प्रतीचे होत. विषयी, संतापी, अविचारी, निर्दय, आळशी, इमानी व हाढी असे हे लोक असतात.

याप्रमाणे मानव-वंश-शास्त्राची रूपरेषा वर्णिली आहे. तीवरून पहातां सुमेरी लोक व हिंदुस्थानांतील वैदिक आर्यलोक हे दोघेहि सर्व दृष्टीने श्वेतवर्णीय लोकांपैकीचे असल्याचे सर्व चिन्हांवरून निःसंशय सिद्ध होते. हाच निष्कर्ष पाश्चात्य संशोधकांनीहि काढला आहे. त्यासंबंधाने Cambridge ancient History मध्ये म्हटले आहे की,

" In Sumerians it has now been possible to recognize the presence of a people, who as regards physical type and culture, were not Semitic, but had points of contact, not with Arabian desert on the west, but with the East."

( अलीकडील शोधांवरून सुमेरिअन लोकांचा चेहरेपट्टी, वर्ण वैगेरे दृष्टीने आणि संस्कृतीच्या दृष्टीने पौरस्त्य लोकांशीच संवंध सिद्ध होतो. त्यांच्या नजीक पश्चिमेस असलेल्या अरेबिआच्या वालुकामय प्रदेशांतील सेमेटिक लोकांशी त्यांचे साहश्य मुळांच नाहीं. )

त्याचप्रमाणे सुमेरी चेहरेपट्टीच्या वर्णनांसंबंधाने लांत म्हटले आहे की—

The characteristics of Sumerian Physiognomy and coiffure are a high straight nose, joining the cranium without appreciable depre-

ssion at the bridge, the forehead slightly receding, the axis of the eye sloping slightly downward from the inner to the outer cover.

( सुमेरी चेहरेपट्टीचीं मुख्य चिन्हां म्हणजे, नाक उंच व लंब असून त्याच्या मूळाशीं जवळजवळ मुर्डीच खोलगा नसांने, कपाळ नाकापासून वर जातांना किंचित् मागांगील वाजूस झुकलेले, डोऱ्यांच्या नाकाजवळच्या टोकापेक्षां कानाकडील टोकाच; मध्यविंदु किंचित् खालच्या वाजूस आलेला, हां होत. )

या डॉ. स्टीफन लॅंडन्साहेबांनी केलेल्या सुमेरी लोकांच्या वर्णनाशीं सर हर्बर्ट रिस्ले यांनी हिंदुस्थानांतील खानेसुमारीवरून Indian Gazetteer मध्ये केलेले हिंदु आयर्चंव वर्णन ताङून पाहून. रिस्लेसाहेब म्हणतात:—

“ There now exists in the Punjab and Rupjutana, a definite physical type, which is marked by a relatively long ( dolio cephalic ) head, a straight, finely cut nose; a long symmetrically narrow face, a well-developed forehead, regular features. The stature is tall. ”

( हल्ही पंजाब व राजगुताना या प्रांतांत काहीं निश्चित शारीरिक गुणधर्म असलेला मानवसमाज स्पष्टपणाने आढळतो. या समाजांतील लोक लंबशीर्ष, सरळ व निरुंद नाकाचे, लंबगोल चेहऱ्याचे, पुष्ट भालप्रदेशाचे, प्रमाणवद्व अवयवांचे, व उंच आकृतीचे आहेत. )

अर्थात् या दोनहि वर्णनांवरून हे दोनहि समाज एकस्वरूप असल्याची सहज प्रतीति होते, व तसाच सिद्धांत वैडेलसाहेबांनी काढला आहे. ते म्हणतात:—

“ The Sumerians—those foremost civilized and civilizing ancient people, whose monuments and high art of five thousand years ago, are the wonder of the Modern-World were the long-lost Aryans.”

( अयंत प्राचीन काळांतील स्वतः सुसंस्कृत असलेले व दुसऱ्यांना सुसंस्कृत करणारे सुमेरिअन लोक-कीं ज्यांच्या इमारती व उच्च कलाज्ञान आज सर्व जगाला दिपवून टाकीत आहे. ते दुसरे तिसरे कोणी नसून, ते आजपर्यंत पत्ता लागला नसलेले आर्य लोकच होत. )

याच सुमेरिअन लोकांच्या काळासंवंधाने Combridge History मध्ये अखेरचं व निश्चित मत असें दिले आहे:—

At the most conservative estimate, the old Semitic dynasty of kish cannot be reduced below 4500 B. C. and probably recedes well below into the fifth millennium. On this view, then, the earliest kingdom of Kish is northern and Semetic and its adoption of **Sumerian** culture suggests a long earlier of cultur occupation in central Mesopotamia.”

( किश येथील सेमेटिक जातीच्या लोकांचं राज्य कर्मीत कर्मी खिस्तपूर्व ४५०० वर्षांइतके तरी खास प्राचीन आहे, व बहुशा तें खिस्तपूर्व ५००० वर्षां इतकेहि प्राचीन आहे. तें राज्य मेसापोटेमियाच्या उत्तरभागाला होते. त्या राज्यांत त्याहून प्राचीन अशा सुमेरी संस्कृतीचा अवलंब केला गेला होता; यावरून त्यापूर्वी पुष्कळ वर्षे सुमेरी संस्कृतीचा काळ मानला पाहिजे. ही सुमेरी संस्कृति हल्हीच्या मेसापोटेमियाच्या मध्यदेशांत प्रचलित होती: )

या एकंदर विवेचनावरून ख्रिस्तपूर्व सुमारे साडेपांच हजार वर्षांपूर्वी म्हणजे हक्कीच्या पूर्वी साडेसात हजार वर्षांमागे मेसापोटेमियांत आर्यवर्णाय सुमेरीलोक वसत असून जगताला दिपविष्ण्यासारखी त्यांची संस्कृति होती व ते सुमेरीलोक व वैदिक आर्यलोक सर्वांशी अभिन्न होते, इतके पाश्चात्य शाब्दज्ञांच्या व संशोधकांच्याच तोंडाने कबूल झाले आहे. अर्थात् वेदांचा आय काळ ठरविष्ण्याची यापूर्वीच्या मॅक्स-म्युलरादि अर्वाचीनांची सर्व प्रमाणे येयें लटपटलीं आहेत, व त्यामुळे तो काळ सुमेरी संस्कृतीच्याहि पूर्वीपर्यंत मागें ढकलणे अवश्य प्राप्त झाले आहे. इतक्या प्राचीन काळीं हे दोनहि समाज अगदीं एकत्र व एकजीव असल्याशिवाय त्यांच्यांतील अनेक-विध सांस्कृतिक साम्यांची उपपत्ति लागणे शक्य नाहीं. तथापि इतक्या केवळ अनु-मानावराहि अवलंबून न राहतां वैदिक व सुमेरी वाज्ञायांत या उभयसमाजाच्या पूर्व-कालीन एकत्र वस्तीचीं दर्शक उत्तरध्रुवप्रदेशीय परिस्थितीचीं योतक अशा प्रमाणांचे स्पष्ट उल्लेखाहि सांपडतात. त्याअर्थीं या लेखांकांत सिद्ध करण्यास घेतलेले प्रमेय वहु-तांशीं सिद्ध झाले आहे, असेंच सर्वांचीं एकमत होईल, अशी आशा वाटते. तथापि या लेखमालेचे धागेदारे विवेचनाच्या भरांत इतक्या भिन्न शाब्दांत जाऊन अडकले आहेत कीं ते एकत्र उपसंहत केल्याशिवाय व त्यांच्या साह्यानें विणलेला सिद्धांतपट एकरूप असा दाखविल्याशिवाय वाचकांना निश्चिततेचे समाधान वाटणार नाहीं. आणखी शेवटचा एक लेख लिहून या विषयाचा उपसंहार करूं व त्यावरून निघणारा अखेरचा सिद्धांत वाचकांपुढे स्पष्टपणे मांडून त्यांची रजा घेऊं, असा विचार केला आहे.

---

# हिंदी-सुमेरी संस्कृतीचें मूलस्थान व उपसंहार.



मेरिअन् लोकांमध्ये प्रचलित असलेल्या आख्यायिका व वार्षिक दंतकथा या युफ्रेटिस्-टायप्रिस् नद्यांच्या टापूं तील सुमेरिअन् संस्कृतीहूनहि अत्यंत प्राचीन आहेत व खांचा उगम कोठे तरी अजून अनिश्चित असलेल्या प्रदेशांतील संस्कृतीच्या कल्पनासंग्रहांतून झालेला आहे, असे प्रो. मॅकेंझीचे अनुमान या लेखमालेच्या चौथ्या लेखांकांत दिले आहे. व त्यानंतर

सुमेरी व हिंदी या उभय संस्कृतीच्या एकरूपत्वावरून त्या त्या समाजांच्या एकरूपत्वावहूल काय निष्कर्ष निघतो हे पाहण्यासाठी आपण त्या दोनहि समाजांचे उपलब्ध शरीरवर्णन मानव-वंश-शास्त्राच्या तत्त्वांच्या विस्तृत विवेचनानें पडताळून पाहिले. त्यांत हे दोनहि समाज अगदी एकरूप असल्याचा निष्कर्ष निघाला. तेव्हा आतां प्रो. मॅकेंझीला अनिश्चित वाटणारा या उभय संस्कृतीचा मूलप्रदेश कोणता, हे या शेवटल्या लेखांत आपण पाहू. दोन सागरद्या दिसणाऱ्या भावांच्या समानत्वाचाच नुसता खल करून त्यांच्या विषयांची कौटुंबिक इतिहासाची स्पृहा तृप्त होत नाही; तर त्यांच्या वाडवडिलांचा तपास लागला म्हणजेच बुद्धीला समाधान वाटते. तशाच प्रकारे या दोनहि समाजांच्या मूलस्थानाचा पत्ता लावल्याशिवाय आपल्यालाहि समाधान प्राप्त होणार नाही.

हिंदी व सुमेरी संस्कृतीच्या विलक्षण साम्यावरून त्यांच्या मूलावहूल तर्कतः तीनच पक्ष संभवतात. एक पक्ष सुमेरिआ हीच या संस्कृतीची मूळ भूमि असून तेथून पुढे हिंदी शाखा फुटून हिंदुस्थानांत आली हा होय. दुसरा पक्ष असा कीं, हिंदुस्थान हाच देश दोनहि संस्कृतीची मूळभूमि असून तेथून सुमेरी शाखा फुटून सुमेरिआंत गेली; व तिसरा पक्ष हा कीं, दोनहि संस्कृतीचें मूलस्थान तिसराच एक प्रदेश असून तेथून या दोन्ही शाखा अनुक्रमे सुमेरिआ व हिंद यामध्ये गेल्या. या एक खरा असला पाहिजे. या संबंधीं मोळ्या चमत्काराची गोष्ट ही कीं, यापैकीं दरेक उपपत्तीला पुरस्कर्ते मिळाले असून दरेकाने आपआपल्या उपपत्तीच्या समर्थनार्थ कारणे दिलीं आहेत. पहिला पक्ष साधारणतः नवीनच उपस्थित झाला आहे. कारण, सुमे-

रिआच्या संस्कृतीच्या अंगउपांगांचे संपूर्ण परीक्षण अगदी अलीकडे झालेले आहे. तथापि या पक्षाचा मुख्य पुरस्कार वॅडेल् यांनी केला आहे. दुसऱ्या पक्षाला वंगाली विद्वान् श्रीयुत अविनाशचंद्र दास व महाराष्ट्रांतील रा. नानासाहेब पावगी हे आहेत; व तिसऱ्या पक्षाच्या पुरस्कारांत प्रो. मॅकेङ्गी हे वर म्हटल्याप्रमाणे पाहिल्या दोन पक्षांच्या विरोधापुरते आहेत. परंतु ते या दोनहि संस्कृतीची मूलस्थानभूत जागा सांगू शकत नाहीत. तें कार्य दुसऱ्या कांहीं युरोपीय पंडितांनी व हिंदी गृहस्थापैकीं कै० लो० टिळक यांनी केले आहे. तेबद्दी आतां यांपैकीं दरेकाच्या म्हणण्याचा विचार कंरून अखेरचा निर्णय निश्चित करावयाचें तेवढे कार्य उरले आहे.

यांपैकीं पाहिल्या पक्षाचा विचार आतां आपण करू. तो पक्ष म्हणजे हिंदी वैदिक संस्कृति ही सुमेरी संस्कृतीची शाखा आहे, हा होय. त्यासाठी ज्या सुमेरी संस्कृतीची हिंदीसंस्कृति शाखा आहे असें मानावयाचे, त्या संस्कृतीचा अंतिम काळ किमान त्रिं. पू. ४५०० असल्याचा सिद्धांत सर्वमान्य झाला आहे, तो कोणत्या पद्धतीने हें आपल्याला प्रथम पाहिले पाहिजे. या पूर्वांच्या लेखांतून हें वार्णिलेंच आहे कीं, सुमेरी लोकांवर वॅविलोनीयन् या सेमेटिक वंशाच्या लोकांनी स्वारी करून तो प्रदेश जिंकला व तेथें आपले राज्य सुरु केले. त्यानंतर त्रिं. पू. २३०० च्या सुमारास ईसिन् शहरीं या वॅविलोनी वंशांतील राजांच्या व लार्सा शहरीं एलर्माइट वंशाच्या राजांच्या अमदानीत त्या काळच्या विद्वान् लोकांकरवीं महाप्रलयापासून तों त्या चालू काळपर्यंतच्या राजांच्या कारकीर्दीचे वंशक्रम व कालक्रम नक्की करण्यांत आले. त्यासाठीं प्रथमच्या कालावहू दंतकथांचा व पुढील कालावहू शिलालेखांचा आधार घेण्यांत आला होतो. अर्थात् त्यांपैकीं दंतकथांवर संपूर्ण विश्वास ठेवणे शक्य नाही. शिलालेखांचा पुरावा मात्र निःसंदेह मानण्यासारखा आहे. अशा शिलालेखांपैकीं याच्या कारकीर्दीच्या अकराय्या वर्षी कोरलेला आहे. याच शिलालेखाची नक्कलहि दुसऱ्या एका ठिकाणीं उपलब्ध झाली आहे. या दोनहीवरून महाप्रलयापासून तों या शिलालेख कोरण्याच्या कालापर्यंत म्हणजे त्रिं. पू. २१९८ पर्यंत १३४ राजे झाले व त्या सर्वांची कारकीर्दी मिळून २८८७६ वर्षे होतात. आणखी एका शिलालेखावरून १३९ राजे व त्यांच्या कारकीर्दीचीं वर्षे २५०६३ होतात. यांपैकीं पूर्वीचे राजे काल्यानिक आहेत. त्यांतील शेवटचे चार राजे किंश् येथील सेमेटिक वंशाचे आहेत. म्हणजे यावरून त्रिं. पू. ५००० च्या पूर्वी सुमेरियांत सेमेटिक राजे होते, असें यावरून निष्पत्त होतें. या वंशावळी जरी कांहीं अंशी काल्यानिक असल्या, तरी त्यांच्यांत सत्याचाहि अंश वराचसा आहे. यावरून पहातां निदान त्रिं. पू. ४५०० वर्षांपूर्वीं व बन्याच अंशीं त्रिं. पू. ५००० च्या सुमारास किंश् येथील सेमेटिक वंशाचे राजे राज्य करीत होते असें तज्जांनी ठरविले आहे, व त्यापूर्वीं सुमेरी राजवंश चालू असल्याने सुमेरीसंस्कृतीची अलीकडील मर्यादा त्रिं. पू. ५००० ही मानिली आहे.

त्यापूर्वी हजार दोन हजार वर्षेपर्यंत तरी हा वंश तेथे राज्य करीत असल्याने एकांतिक सुमेरी संस्कृतीचा काल इति. पू. सात हजार: वर्षांपासून इति. पू. पांच हजार वर्षे-पर्यंतचा ठरतो. याप्रमाणे निश्चित असलेला कालनिर्णय ग्राह्य घरून त्यावर वँडेलची उपपत्ति अशी आहे की, वरील काळांत सुमेरिआंत राज्य करीत असलेल्या सुमेरी वंशांतील कांहीं लोक हिंदुस्थानांत आले व प्रथम त्यांनी सिद्धुनदप्रांतांत एक वसाहत केली. त्या प्रांतास एदिन् असे नांव त्या लोकांनी दिले होते. पुढे ७००।८०० वर्षे-पर्यंत त्या प्रदेशांत वस्ति केल्यावर ती वसाहत नामशेष झाली. त्यानंतर हजारे वर्षांनी म्हणजे इति. पू. ७०० च्या सुमारास आर्यांची दुसरीच एक लाट पुन्हां हिंदुस्थानांत आली. व त्या लोकांची संस्कृति तेब्बांपासून आतांपर्यंत हिंदुस्थानांत चालत आहे, असे वँडेलचे म्हणणे आहे. तो म्हणतो:—

The owners of several of the Sumerian seals bore the names of Vedic Aryan Seers and Princes—most of the others—for fortunately all the seals are engraved with their owners' names, are identified with other Vedic and Epic Aryan heroes, who are disclosed as governors of a colony of sea-faring Sumerian merchants and exploiters of the mineral wealth of the Indus and through it the Ravi territory. This colony was founded by the famous Sumerian King of that Epoch, **Urucas**, the **Haryashwa** of the Vedas and Indian Epics and the **Ur-Nina** of the Assirologists, who is generally regarded as the first great dynast of the Early Sumerians. At the same time it is made clear, that there early Aryan Sumerians who established and kept this colony on the Indus for about eight centuries did not form part of the great Aryan Immigration which is now generally called, “The Aryan Invasion of India”. This latter event, with its permanent occupation and systematic civilization of the heart of India.....took place no earlier than the begining of the 7th. century B. C.

याचा अर्थ असा की:—“ सुमेरिआंतील उत्खननांत पुष्कळ शिके सांपडले आहेत. त्या दरेकावर त्या शिक्क्याच्या मालकाच्चे नांव दिलेले आहे. ती नांव पाहतां तीं सर्व भारतीय वेदांत उल्लेखिलेल्या प्रसिद्ध कृष्णांची व वरीपुरुषांची आहेत. यावरून सुमेरिआंतून हिंदुस्थानांत वसाहत करण्यासाठीं व तेथील ( हिंदुस्थानांतील ) सोने, रुपे आदि खानिज पदार्थ काहन घेण्यासाठीं आलेल्या एका दर्यावर्दीं टोळीपैकी हे रुपे आदि खानिज पदार्थ काहन घेण्यासाठीं आलेल्या एका दर्यावर्दीं टोळीपैकी हे सर्व लोक असावेत. सुमेरियांतील आद्यकाळांतील पहिला शककर्ता राजा ऊरुआस हा होता. यालाच भारतीय वेदांत ‘हर्थश्व’ व असीरिअन् वाज्ञयांत ‘ऊरनिना’ असे म्हटले आहे. त्या राजांनेच सिद्धुनदप्रदेशांत पहिली वसाहत केली. ही वसाहत सुमारे आठशे वर्षे टिकून पुढे नामशेष झाली. त्या अर्थी या वसाहतींतील आर्यांचा व हिंदुस्थानांतील गंगायमुनांच्या मधील मध्य देशांतील आर्यांचा अर्थाअर्थी कांहीं

एक संबंध नाही. हे दुसरे आर्य हिंदुस्थानांत प्रथमतःच नि. पू. सातव्या शतकांत आले, व याच लोकांत पुढे उपनिषदादि प्रथं ज्ञाले, व यांच्यांतच पुढे महाभारतीय युद्ध ज्ञाले.” नामसादृश्यासंबंधानें वैडेलचे खुलासे फारच विचित्र आहेत. त्याचें म्हणणे की “एदिन हैं सिंधुनद्रांताचें नांव जसेंच्या तसें सुमेरी वाज्यांत आढळते व मुद्रलच्या सुमेरी मुद्रेतहि त्याचा उल्लेख आहे. एदिन या शब्दाचाच संस्कृत उच्चार उद्यान हा आहे, व सिंधुनदाच्या उत्तरेस असलेल्या हळीच्या स्वात या प्रांताला तें नांव असे. हा स्वात प्रांत म्हणजे पुराणांतील उशीनर राजाचा पुत्र शिविराजा याची राज्यभूमि होय. प्रसिद्ध चिनी प्रवासी ह्यूएनत्संग यानें सिंधुनदाच्या खोन्यांत ओतिन प्रांत असल्याचें नमूद केले आहे, तो हाच प्रांत होय. ह्यूएनत्संग म्हणतो, ‘मुलतान-पासून निघाल्यावर ईशान्येकडे ७०० ली ( १०० मैल ) गेल्यावर पो-फा-टो देश लोंगतो. येथे अशोकराजानें चार स्तूप बांधले आहेत.’ ह्यूएनत्संगनें दाखविलेल्या दिशेला व वरोवर तितक्याच अंतरावर हळीचें हराप्पा गांव आहे. ह्यूएनत्संग पुढे म्हणतो ‘हा सिंतू प्रदेश सोडल्यावर नैकडत्येकडे १५००-१६०० ली ( २१५-२३० मैल ) अंतरावर ओतिन् देश लागतो. त्याचा परिध ५००० ली आहे. त्याची राजधानी खै-ति-शि-फा-लो ही आहे व तिचा परिध ३० ली आहे. ही राजधानी सिंतू ( सिंधु ) नदीवर वसलेली आहे. राजा अशोकाने येथे ६ स्तूप बांधले आहेत.....येथून पुढे वायव्येकडे गेले असतां आपण पो-ला-सी ( पर्शिआ ) देशाला जाऊन पोंचतो.’ या एकंदर वर्णनावरून त्याच्याशी तंतोतंत जुळणारे माहेंजो दारो गांव व्यक्त होते, व हराप्पा व माहेंजो-दारो या दोनाहि स्थलांचा पत्ता ओतिन् म्हणजेच सुमेरी लखाणांत एदिन् म्हणून उल्लेखिलेल्या प्रांतांत लागल्यानें हा प्रांत निश्चित करतां येतो.”

वरील विवेचनावरून जर वैडेलचे म्हणणे एवढेच असते की, हिंदी व सुमेरी या उभयसंस्कृतींत नामसादृश्यादि भाषासाम्य पुष्कळ आढळून येते, व यावरून त्या दोनहि समाजांत दलणवळण पुष्कळ होते, तर त्याची उपपत्ति कदाचित् मान्य करितां आली असती; इतकेच नव्हे तर त्याला पुढीदाखल भाषेच्या दृष्टीनें आम्हीहि त्यानें न प्रतिपादिलेले कांहीं सुदे सुचवू. एदिन, हर्यश्व, अगडु इत्यादि विशेष नांवांचेरीज व्याकरणवृष्ट्याहि कांहीं साम्ये आम्हीं सुचावितो. तुम् हैं हेत्वर्थक तुवन्त ( Infinitive of purpose ) सुमेरी व हिंदी शिक्यांतून आढळून येते. ‘जिवंत करण्याला’ या अर्थीं जिन-तुम् असा प्रयोग उभय वाज्यांतील लखाणांत आढळतो. त्यांतील ‘तुम्’ हा प्रत्यय तर उघड उघड तुवन्त तर आहेच; पण जिन् हा शब्दहि कांहीं तरी ‘जीव्’ म्हणजे जगणे अथवा जिवंत होणे या शब्दांचें अपवाचन असण्याचाहि संभव आहे. हा शब्दप्रयोग असलेला एक शिक्का चालूं लेखाचे शेवटीं दिला आहे. त्याचप्रमाणे दरेक शिक्याच्या शेवटीं अस हा प्रत्यय आहे तो सुद्धा

‘अस्य’ हा संस्कृत घटीचा प्रत्यय आहे. पाली भाषेत जसें त्याचें ‘अस्स’ हें रूप होतें, त्याचप्रमाणे हें रूप आहे. व ‘अमक्याचा शिक्का’ अशा अर्थी तें वापरलेले आहे. अशा प्रकारचीं इतरहि वैयाकरणिक साम्ये सुचवितां येतील, व त्यावरून दोनहि संस्कृतीच्या विनिमयाचा स्पष्ट पुरावा मिळूळ कोकेल. परंतु वादाचा प्रश्न हा नव्हे. आम्ही दाखविलेले भाषासाम्य आढळून येत असले, अथवा यूएन्संगने ‘ओतिन्’ म्हटलेला प्रांतच ‘एदिन्’ म्हणून सुमेरी लखाणांत उल्लेखिला गेला असला, तरी त्यावरून सुमेरी देशांतील लोक त्या सुमारास वसाहत करण्यासाठी त्या प्रांतात आले, हेच असुमान कसें निघतें हें समजत नाहीं. स्वतंत्र भारतीय आर्योंची वस्ति तत्पूर्वीपासून त्या प्रांतात असून त्याचें सुमेरियाशीं दलणवळण असल्यानेहि दोनहि वाढ्यांत तसा उल्लेख येणे अगदीं शक्य आहे. त्यासाठीं सुमेरी संस्कृतीची वैदिक संस्कृति उपशाखा होय असें मानण्याची आवश्यकता नाहीं. प्रथमतः सुमेरियांतून कांहीं दर्यावर्दी लोक हिंदुस्थानांत आले, या वैडेलच्या म्हणण्याला रतिमात्र पुरावा नाहीं. वेदांत व सुमेरियांत कांहीं सारखा उच्चार भाषणारीं नावें आहेत, म्हणून वैदिक लोक हे मूळ सुमेरियांतून आले, या निगमनाला कसें काय प्रमाण मिळतें तें ईश्वर जाणे अगर वैडेल जाणे ! नामसाद्यावरून कोणत्या तरी भागांतले लोक उद्धून हुशरीकडे गेले असें म्हणावयाचें असल्यास, हिंदुस्थानांतील लोक सुमेरियांत गेले, असें कां म्हणून नये ? याला वैडेल कांहीं कारण देऊ शकत नाहीं. यानंतरचा त्याचा पुढला तर्क—अथवा प्रमेय—तर फारच विचित्र आहे ! त्याच्या मतें एकदा सिंधुप्रांतात आलेले सुमेरी आर्य आठ शतकांनंतर नष्ट झाले व नंतर जवळ जवळ दीड दोन हजार वर्षांनीं दुसरे आर्य यांनि. पू. ७०० च्या सुमारास हिंदुस्थानांत आले ! याला आधार पाहिला तर कांहीं नाहीं. वरें, हें आर्य कोठून आले व ते कोणत्या वंशांतील ? याला उत्तर नाहीं. याच आर्यांत पुढे उपनिषदादि ग्रंथ झाले व महाभारत युद्ध झालें, याला आधार काय ? तर कांहीं नाहीं ! वस्तुतः हिंदुस्थानांतील आर्यपरंपरेला खंड कधीहि कोठेहि पडलेला नाहीं. शिवाय वेदांचा काल पाश्चात्यांच्या मतानें अगदीं अलीकडे म्हणजे यांनि. पू. १२०० वर्षें ठरविणाऱ्या मॅक्स्म्युलरसाहेवापासून तों सदरचा काळ यांनि. पू. ४५०० वर्षांचा ठरविणाऱ्या टिळक अथवा प्रो. हर्मन् याकोवरीपर्यंत कोणाचेंच मत आर्य लोकांच्या अश्वप्लतीच्या या वैडेली उपपत्तीला अनुकूल नाहीं. तेहां या सव गोष्ठींचा विचार करितां हिंदुस्थानांतील भारतीय आर्यसंस्कृति सुमेरीसंस्कृतीची पोटशाखा असून दोहांचे मूलस्थान सुमेरिया हाच देश होय, ही वैडेलची उपपत्ति मुळींच टिळण्या सारखी नाहीं.

यानंतरचा दुसरा पक्ष याच्या अगदीं उलट मताचा आहे. वस्तुतः या पक्षाच्या पुरस्कृतीनीं सुमेरी संस्कृतीचा विचारच केलेला नाहीं. तथापि हिंदी-सुमेरी संस्कृति एकच आहे, असें आतां सिद्ध झाल्यानें वैदिक संस्कृतीच्या मूलस्थानावदल त्यांनी केलेले विवेचन अर्थात्च हिंदी-सुमेरी संस्कृतिविषयक समजून त्याचें विवेचन केले-

आहे. त्या मताप्रमाणे हिंदुस्थानदेशाच, वैदिक संस्कृताची मूलभूमि होय. त्याच्या दोन पुरस्कर्त्यांपैकीं दोघांचा निष्कर्ष एकच असला, तरी दोघांचीं कारणे निराळीं आहेत. सदरपक्षाचे एक पुरस्कर्ते बाबू अविनाशचंद्र दास यांनी आपली उपपत्ति साकल्यानें आपल्या Rig-vedic India, या पुस्तकांत मांडिली आहे. तिचा मुख्य आधार भौगोलिक आहे. थोडव्यांत त्यांचे म्हणणे असें आहे कीं, वेदांत जी भौगोलिक परिस्थिति वर्णन केलेली आहे, तरी जरी आज आपल्याला हिंदुस्थानांत दिसत नसली, तरी ती वेदकाळीं तशी होती. उदाहरणार्थ, वेदांत पंचनदप्रांतांत सरस्वती नदी वर्णिली आहे व ती येट समुद्रास जाऊन मिळते असेंहि वर्णन आहे. वस्तुतः आज पंजाबांत सरस्वती म्हणून कोणतीच नांव घेण्यासारखी नदी नाही. शिवाय वेदांतील सरस्वती नदीचा गमनमार्ग पाहिला असतां, ती हळीच्या राजपुतान्यांत आली पाहिजे. आतां हळीं राजपुतान्याच्या जाणी मुळी समुद्रच नाही ! तेव्हां प्रो. दास म्हणतात भूगर्भशास्त्रात्मक पृथ्वीच्या पृष्ठभागावर हजारो वर्षांनी फरक झाले आहेत; व हळीं जेथे राजपुताना आहे, तेथे पूर्वी समुद्र असला पाहिजे, व सरस्वती नदीहि तेथे येऊन समुद्रास मिळत असली पाहिजे. या समुद्रामुळे पंजाब एका बाजूला व दक्षिण हिंदुस्थान दुंसन्या बाजूला असे हिंदुस्थानचे दोन तुकडे त्या काळीं पडलेले असावे. पण पुढे हिमालयांतून उगम पावण्याचा नद्यांमधून वाहत येणाऱ्या मातीनें हळके हळके हा समुद्र भरून जाऊन तेथे जमीन झाली असावी. अर्थात् इतके रूपांतर होण्यास कालावधीहि फार लागानार व तो दासवाबूंच्या मते ५०००० ते ३०००० पर्यंत होय. अर्थात् ज्या वेदांत सरस्वती नदी समुद्राला मिळाऱ्याचा उल्लेख आहे, त्या वेदांचा काळहि इतका मार्गे जातो. तेव्हां दासवाबूंच्या मते वेदांचा काळ निदान यि. पू. ३०००० वर्षे होय व अर्थात् वेदांची आर्यभूमि हिंदुस्थानांतील पंजाबप्रांत हीच होय.

भूगर्भशास्त्राच्या काल्पनिक अनुमानापेक्षां या उपपत्तींत अधिक बळवान् पुरावा नसल्यानें, हिला विशेष महत्त्व प्राप्त होऊं शकत नाही. शिवाय, ज्योतिषात्मक पुरावा, सुमेरी इतिहासाचा पुरावा, वैगैरे सर्व या अनुमानाच्या विरुद्धच असल्यानें एक ' आश्र्यात्मक प्रमेय ' या पर्लीकडे दासवाबूंच्या म्हणण्याला अधिक महत्त्व प्राप्त होत नाहीं.

वेदांचे मूलस्थान हिंदूच मानणारे दुसरे गृहस्थ म्हणजे रा. नानासाहेब पावर्गी हे होत. यांचे मत थोडव्यांत येणेप्रमाणे आहे—भूगर्भशास्त्रप्रमाणे उत्तरभुवाजवळील प्रदेश सुमारे यि. पू. ८००० वर्षांच्या पूर्वी वस्तियोग्य होता. त्यानंतर त्या काळाच्या सुमारास तेथे एक हिमप्रलय होऊन तो प्रदेश वस्तीला अयोग्य झाला, हें मत रा. पावर्गी यांना ग्राह्य आहे. पण ते म्हणतात कीं “ या हिमप्रलयाचा वेदांतील आद्य जो क्रुरवेद, त्यांत कोठेहि उल्लेख नाही; परंतु तो उल्लेख अर्थवेदांत प्रत्यक्ष केला आहे; यावरून क्रुरवेदांतील सर्व क्रुचा प्रलयपूर्वकालांत रचिल्या गेल्या, याविषयीं

शंका रहात नाहीं, अर्थवेदांत प्रलयकालाचा स्पष्ट उल्लेख आहे, व त्या वेळी मनूला तारणारी नौका, हिमालयाच्या शिखरावर सोमकुष वनस्पतीच्या उद्भवस्थानाजवळ लागली, असेहि वर्णन तेथें आहे. ती कृचा येणेप्रमाणे:—

**हिरण्यग्री नौरचरद्धिरण्यवंधना दिवि ।**

**तत्रामृतस्यचक्षणं ततः कुष्ठोऽजायत ॥**

**यत्र नावप्रभ्रंशनं यत्र हिमवतः शिरः ।**

**तत्रामृतस्यचक्षणं ततः कुष्ठोऽजायत ॥**

( अर्थव वेद १९-३९-८ ).

तेब्बां रा. पावगीच्या मतें कृग्वेदांत जलप्रलयाचें वर्णन नाहीं, तें अर्थवेदांत आहे; अर्थव वेदाहून कृग्वेद प्राचीन आहे, त्या अर्थी कृग्वेदाचा उगम जलप्रलयकाल-पूर्वी म्हणजे त्रिपूरा ८००० वर्षांपूर्वी हिंदुस्थानांतर झाला. त्यानंतर वैदिक लोक हिंदुस्थानांतून उत्तर ध्रुवाजवळ गेले! तेथें जलप्रलय झाला. ( जलप्रलय उत्तर ध्रुवाजवळ झाला, तो दुसरीकडे कोठें झाला नाहीं, हें रा. पावगी यांना मान्य आहे. ) जलप्रलयासुळे आर्योंनी ध्रुवप्रदेश सोडला व ते परत हिंदुस्थानांत आले. तेथें अर्थव-वेदाचा उद्भव झाला. अर्थात् या अर्थवेदापूर्वी ध्रुवप्रदेशी झालेल्या जलप्रलयाचें वर्णन खाली आले आहे, हें उघड आहे. येणेप्रमाणे रा. पावगी यांचे मत आहे.

परंतु या रा. पावगीच्या विवेचनांत दोन गोष्ठी अगदी निराधार मानल्या गेल्या आहेत. हिंदुस्थान कोठें व ध्रुवप्रदेश कोठे! तेब्बां हिंदुस्थानांतून वैदिक लोक एकदम उढून ध्रुवप्रदेशीं कां गेले? त्या काळीं पंजाबची हवा हाळीहून थंड आहे अशी मानली, तरी तो प्रांत कसें झालें तरी समतीशोषण कटिबंधांतला आहे. तेब्बां तेथल्या हवेपेक्षां ध्रुवप्रदेशी हवा—ती हाळीपेक्षां कितीहि उष्ण व वस्तियोग्य मानली तरी—कितीतरी पट अधिक थंड असली पाहिजे. तेब्बां आर्यलोक येथून तेथें कां गेले? शिवाय ते तेथें हिंदुस्थानांतून गेले यालाहि कांहीं आधार रा. पावगी देऊ शकत नाहीत. उलट यावरून ते केवळां तरी ध्रुवप्रदेशीं होते ही गोष्ठ जर रा. पावगी स्वतः कवूल करितात, तर मग आर्यलोक हिंदुस्थानांतून कृग्वेदकालानंतर उत्तरध्रुवप्रदेशीं गेले असा द्राविडी प्राणायाम मानण्यापेक्षां ते प्रथमपासूनच तेथें होते, व जलप्रलयानंतर तो प्रदेश वस्तीला अयोग्य झाल्यासुळे हिंदुस्थानांत आले, हेंच म्हणणे. अधिक सगुरुकिं होणार नाहीं काय? याजा रा. पावगीच्या मतें अडचण काय ती एवढीच कीं, कृग्वेदांत जलप्रलयाचा स्पष्ट उल्लेख नाहीं. परंतु तो नसला तरी कृग्वेदांताल एकंदर कृतुमान, हवामान इत्यादि अंतर्गत पुराब्यांवरून जर उत्तर ध्रुवप्रदेशीय परिस्थितीचाच मेळ पडू शकला, तर मग प्रत्यक्ष उल्लेखाचा अभाव हा कांहीं फारसें बाधक प्रमाण होऊं शकत नाहीं. तेब्बां एकंदरानें विचार करितां रा. पावगी यांची ही उपपत्ति कसोटीवर टिकण्यासारखी नाहीं. अर्थात् हिंदी संस्कृतीचा सुमेरी संस्कृतीशीं अस-

लेल्या व नवीनच ज्ञात ज्ञालेल्या संबंधाच्या दृष्टीने प्रो. अविनाशचंद्र दास अगर रा. पावगी या दोघांनीहि आपली उपपत्ति मांडलेली नसल्याने, या उभयसंस्कृताच्ये आयस्थान कोणते, हा प्रश्न त्यांच्यापुढे नज्हताच. फक्त वैदिक आर्यांचे मूलस्थान कोणते, इतक्याच प्रश्नाचा विचार करून त्यांचे उत्तर हिंदुस्थान असे या दोघांनी दिले आहे. परंतु ते वरील विवेचनावरून टिकण्यासारखे नाहीं, असे आतांपर्यंत दाखविले आहे.

याप्रमाणे पहिल्या दोनहि पक्षांची वासलात लावल्यावर आतां फक्त तिसरा पक्ष उरला. तो हा कीं, सुमेरी व हिंदी या दोनहि संस्कृतांचे सामान्य मूळ व स्थान तिसरेच एक आहे, व तेथूत या दोनहि शाखा दोन निरनिराक्षया देशांत गेल्या. या पक्षाचा मौखम पुरस्कार प्रो. मेंकेजी सारख्या पंडितांनी केला आहे. परंतु हा उभयसामान्य देश कोठे असावा याबद्दलची चिकित्सा त्यांनी केली नाहीं. दुसऱ्या अनेक पंडितांनी या संबंधांची चर्चा केली आहे. त्याबद्दलचे त्रोटक विवेचन सारांशाहूपाने 'महाराष्ट्रीय ज्ञानकोशा'च्या 'बुद्धपूर्व जगत्' या भागांत केले आहे, ते आयोपशारीर असल्याने येथे साभार उद्भृत करीत आहीं, ते येणेप्रमाणे:—

" आर्यन् वंश—ज्याला काकेशिअन वंश असेहि म्हणतात—त्या मानववंशापासून निघालेल्या अनेक शाखा आज युरोप व आशियांत उत्तरलेल्या आहेत, असें भाषादिशाखांच्या तौलनिक अभ्यासाने सिद्ध ज्ञाल्यावर हा मूळ आर्यवंश शाखा फुटण्यापूर्वी कोठे रहात होता, या प्रश्नासंबंधाने विविध मते पुढे आलीं आहेत. त्यांत कांहीं विद्वान् मध्ययुरोप हे मूळगृह मानतात, तर कांहीं मध्य आशिया हे मानतात."

" या संबंधाने प्रथम अडोल्फ पिकटेट याने १८५९ मध्ये आपले मत पुढे मांडले. आशियांतील वैकिंट्या नामक प्रदेशांत मूळ आर्य लोक रहात होते, अस त्यांचे म्हणणे आहे. मूळगृहाचा निश्चय करतांना कळुमानाचा पुरावा आधाराला घेण्यांत आला. इंडो-युरोपियनांना हिंवाळा, वसंतकृतु व उन्हाळा, हे फक्त तीन कळु माहीत होते. आपण जों जों उत्तरेकडे जातों, तों तों तेथे फक्त उन्हाळा व हिंवाळा असे दोनच कळु असतात. तर उलट पक्षीं दक्षिणेकडे तीन, चार किंवा पांच नद्दीहि होतात. तेथां तीन कळु ज्या अक्षांशावर असतात, अशा वैकिंट्या देशांत ऑक्सस नदीनंजीक आर्यांचे मूळगृह असावे, असे पिकटेटचे म्हणणे आहे. या मताला पुष्ट म्हणून वैकिंट्यांत आढळणारे खनिज पदार्थ, वनस्पती व प्राणी, इंडो-युरोपियनांना माहीत होते, असे त्यांने सिद्ध केले."

" याच्या अगदीं उलट इंडो-युरोपीय लोकांने मूळगृह यूरोपमध्ये होते, असे लेयभू, बेनकी, दिघटने वैगरे विद्वानांनी मत दिले. लेयभूंचे म्हणणे असे कीं, संस्कृत भाषेचा लिथुएनियन्, स्लॅब्होनिक, लॅटिन्, ग्रीक व जर्मन या भाषांशीं फार संबंध आहे. म्हणून लिथो स्लॅब्होनिक भाषांचा देश जो मध्ययुरोप, तेथून संस्कृतभाषा बोलणारे लोक हिंदुस्थानाकडे आले असणे आधिक संभवनीय आहे. गायजर याने तर

जर्मनी—विशेषतः मध्य व पश्चिम जर्मनी—हेंच इंडो—युरोपियन लोकांचे मूलगृह होय, असें प्रतिपादन केले. व त्यामुळे या मूळ आयवशाला इंडो—जर्मानिक असे म्हणण्याचा प्रघात पडला. गायजरने आपला पुरावा मुख्यतः तीन झाडांच्या नांवावर उभारला आहे. वर्च ( सं० भूर्ज ) बीच व ओक हे तीन वृक्ष इंडो—युरोपि—अनांस माहीत होते, व या तीन झाडांपैकी बीच झाडाचे मूलस्थान प्रशिअम् बाल्टिक प्रदेशांच्या पश्चिम भागांत असल्यामुळे हा प्रदेशच इंडो—जर्मानिक लोकांचे मूलगृह होय. व्यूनो नांवाच्या एका पंडिताने मध्ययुरोपाविषयक मतालाच पुष्टि दिली. याप्रमाणे मध्य आशियावादी व मध्य यूरोपवादी अशा मूलगृहविषयक दोन पक्षांमध्ये वर्णन्वर्ण झगडा चालून होता. या वादाचा निकाल कांहीं काल सिंह या प्राण्यावर अवलंबून राहिला होता. तो असा कीं, मूलगृहविषयक संस्कृतांतिल लोकांना सिंह हा प्राणी माहीत हीता, हें भाषाविषयक पुराव्याने सिद्ध झाले. पण मध्य यूरोपांत सिंह तर अलीकडे आढळत नाही! तेव्हां प्राचीन काळीं तेथें सिंह हा प्राणी रहात असे, हें सिद्ध होईपर्यंत मध्य यूरोपवाद लंगडा पडला. उलट मध्यआशियामत वादाला बळकटी घेण्यास असें एक सवळ कारण होमेल यांनी पुढे मांडले कीं, प्राचीन सेमेटिक लोकांचा व इंडो—युरोपियनांचा परस्पर दळणवळण संवंध होता, असे भाषाविषयक साम्यामुळे सिद्ध होत असल्यामुळे व प्राचीन काळीं सेमेटिक लोक पश्चिम आशियांत मेसापोटोमिया प्रांतांत रहात असल्यामुळे. इंडो—युरोपीय लोक तेथें शेजारीच मध्य आशियांत रहात होते, हें अधिक प्राच्य मानणे जहर आहे. यानंतर कोणी दक्षिण—युरोप, कोणी पश्चिम युरोपीय रशिया, तर कोणी स्कॅंडिनेविहया याप्रमाणे युरोपीय मूळ गृह—मतवाले विद्वान् निघाले. मध्य आशिया मतवादाच्या वाजूच्या विद्वानां—पैकी एक सुप्रसिद्ध संस्कृतज्ञ विद्वान् म्हटले म्हणजे आपल्या विशेष परिचयाचे मॅक्सम्युलर साहेब हे होत. ”

“ याप्रमाणे मूलगृहविषयक वाद मध्यआशिया व मध्ययुरोप यांच्यांमध्ये हेल-कावे खात वर्णीच वर्णे राहिला. त्यांत विशेष गोष्ट ही कीं, मध्यआशियाविषयक मताचा पुरस्कार करणारे सर्व विद्वान् युरोपियनच हेते. त्यामुळे स्वखंडाभिमानाचा आक्षेप घऊन त्यांच्या प्रामाणिकपणावर शिंतोडे उडविणे शक्य नव्हते. या अत्यंत महत्त्वाच्या व विकट प्रश्नावर युरोपीय विद्वानांत माजलेल्या रणकंदनांत कोणीहि भारतीयच काय, पण आशियाटिक विद्वान् हि, सन १८९० पर्यंत उत्तरला नव्हता. प्रश्न मोठा गहन असून, तौलनिक भाषाशास्त्र, गाथाशास्त्र, मानव—वंश—शास्त्र, वैगैरे अनेक शास्त्रे जाणणाऱ्या अष्टपैदू विद्वानांखेरीज एकांगी विद्वत्ता असलेल्या इतरेजनांना या वादांत लुडवुड करणे शक्यन नव्हते. अशा अनेक बाजूंनी अवघड होऊन वसलेल्या या वादांत सन १८९० च्या सुमारास लो. टिळक यांनी उडी धातली, व त्यांनी प्रथम मूलगृहाच्या कालविषयक प्रश्नासंबंधाने ‘ओरायन्’ नामक ग्रंथ १८९३ सालीं व नंतर मूलगृहाच्या स्थलविषयक प्रश्नासंबंधाने ‘आर्टिक होम इन् दि वेदाज्’ हा दुसरा ग्रंथ १९०३ सालीं प्रसिद्ध केला. याप्रमाणे या वादाचा सारांश आहे. ”

तथापि 'आर्टिक् होम इन् दि वेदाज्' व 'ओरायन' या दोनहि ग्रंथांत टिळकांनी भारतीय आर्याच्या सुमेरी आर्योशी आढळून येणाऱ्या संबंधाविषयी विशेष उल्लेख केलेला नाही. परंतु त्यानंतर त्यांनी सन १९०४ साली वॉवे प्रेसिडेन्सी एसोसिएशन् या संस्थेच्या जागेत 'ब्रेज्युएट्स् एसोशिअशन्' च्या विद्यमाने 'खालिडयन् व हिंदी वेद' या विषयावर एक व्याख्यान दिले. तें पुढे भांडारकर प्राच्यविद्यासंशोधनसंस्थेच्या भांडारकर-स्मारक-ग्रंथांत सन १९१७ साली—व त्यानंतर 'Vedic chronology and Vedanga Gyotish' या स्वतंत्र पुस्तकांत सन १९२५ साली प्रसिद्ध झाले आहे. त्यांत टिळकांनी, तैमात, आलिगी, विलिगी उरुगूला, याव्हे. अप्सु, मना इतक्या वेदांत आढळणाऱ्या शब्दांचा खालिडयन् म्हणजेच सुमेरी वाज्ञा यांत पत्ता लागतो असें दाखवून, या दोनहि वाज्ञायांचा परस्पर संबंध असावा, असें अनुमान काढले. परंतु या लेखमालेच्या मागील अंकांत आम्हीं म्हटल्याप्रमाणे, त्यांना समग्र सुमेरी वाज्ञाय: उपलब्ध न झाल्यामुळे असो, अगर तें तसें झाले असलेले तरी, त्यांच्या अनेक इतर उद्योगामुळे त्यांना त्याचें संपूर्ण परीक्षण करण्यास सवड न मिळाल्यानें असो, पण सुमेरी व हिंदी वेदांतील आम्हीं या लेखमालेले दाखविलेली अत्यंत महत्त्वाचीं अशीं समानस्थले दाखवून त्यांनी त्यांचें विवेचन केले नाही. तो प्रयत्न साकल्यानें या लेखमालेत आम्हीं केला आहे, व त्या प्रयत्नाअंतीं लो. टिळकांनी काढलेल्या निष्कर्षाला विलक्षण पुष्टि मिळत असल्याचें दाखविले आहे. वाकाचीं महत्त्वाचीं साम्यें तर स्वतंत्र रीतीनें त्यांच्या सिद्धांताला पोषक होत आहेतच, परंतु तीं वाजूला ठेऊन टिळकांनी आपल्या ग्रंथांत जीं उत्तरध्युप्रदेशीं अनुभविल्या जाणाऱ्या कृतुमानाबद्लचीं व इंद्रवृत्तयुद्धाच्या खन्या अर्थाबद्लचीं जीं प्रमाणे दिलीं आहेत, तेवढींच जरी विचारांत घेतलीं, तरी टिळकांनीं अकालिपत अशा रीतीनें, सुमेरी वाज्ञाया तील उल्लेख भारतीय वेदांतील प्रमाणांचे आश्र्यकारक रीतीनें समर्थन करितात असें दाखविले आहे. वैदिक वाज्ञायांतील सर्व प्रमाणांचा निर्देश लो. टिळकांनी आपल्या 'Arctic Home in the Vedas' या ग्रंथांत केला आहे. तेथें त्यांनी जीं अनेक प्रमाणे दिलीं आहेत, त्या सर्वांचें विवेचन करण्याचें प्रयोजन नाही. परंतु त्यांच्या मतें इंद्रवृत्तयुद्धकथेच्या खन्या अर्थापलब्धीनें मूलगृहनिश्चयास फार महत्त्वाची मदत होत आहे. ते म्हणतात कीं, या युद्धाचें भारतीय वेदांत चार महत्त्वाचे परिणाम झालेले वर्णिले आहेत, ते असेः—( १ ) वृत्राच्या अटकेत असलेल्या गाईचीं मुक्तता, ( २ ) त्याच्याच बंदींत पडलेल्या जलप्रवाहांची मुक्तता, ( ३ ) उषेचा उदय, व ( ४ ) सूर्याची प्राप्ति. अर्थात् ज्या उपपत्तीनें हे चारहि परिणाम झाल्याचा समाधानकारक खुलासा मिळेल, ती उपपत्ति अधिक ग्राह्य होय. टिळकांच्या मतें ती उपपत्ति कोणती आहे हें समजप्यापूर्वीं उत्तरध्युवाजवळील कृतुमानात्मक परिस्थिति कशी आहे हें पाहिले पाहिजे.

उत्तरध्युवप्रदेशीं उमे राहिलेल्या मनुष्यास आकाशस्थ ज्योतींचे भ्रमण एका

विशेष प्रकारचे दिसेल. तदितर ठिकाणी सर्व ग्रह व तारका पूर्वेकडे उगवून आपल्या डोक्यावरून पश्चिमकडे जातात व त्यानंतर रात्रीं आपल्या पायाखालन वाकीचा वर्तुलार्ध किऱुन पुन्हां हुसन्या दिवशीं पूर्वेकडे उगवतात, असें दिसते. परंतु खुद ध्रुवप्रदेशीं तसेहोत नसून, आपल्या डोक्यावर जर आपण एखादी छत्री आपल्या शरीराशीं समांतर अशी धरून वाटोळी फिरविली तर ती ज्याप्रमाणे फिरते, त्याप्रमाणे ग्रह व तारका फिरलेल्या दिसतात. आपण अशी कल्पना करू कीं आपली छत्री वारा काढ्यांची.

| Seal | Sumerian Phonetic.      |
|------|-------------------------|
|      | SHU.DA.MA १७,५५८ मारा   |
|      | MU.DA.MA' एम्यु, मारा'  |
|      | GU.MA १७,५५९ मारा       |
|      | GU.MA १७,५५९ मारा       |
|      | MAR <sup>2</sup>        |
|      | DAM, MAMAKA १७,५५९ मारा |
|      | as No. १७,५५९ मारा      |

वाचन:-गु-दमु-गु-ति-मर-दक्ष ( तक्ष ) गु.

अर्थः-दक्षपुत्र दमु ( याची मुद्रा ).

आहे, तर त्यांपैकीं दरेक काढी एकेक महिना दर्शविते. या वाराहि काढ्या एकाच पातळीत फिरतील, याचा अर्थ असा कीं वाराहि महिने जे ग्रह व तारका क्षितिजावरच असतील त्या तशाच वर्षभर राहून वाटोळ्या फिरत राहतील. आतां ही छत्री आपल्या शरीराशीं अगदीं समांतर न घरितां तिचा दांडा जर किंचित् वाकडा घरला, तर सरळ धरली असतां ती छत्री ज्या पातळीत फिरेल तिच्याशीं काढीं अंशांचा कोन करणाऱ्या पातळीत तिच्या काढ्या फिरतील. म्हणजे त्यांपैकीं काढीं क्षितिजाखालीं गेलेल्या दिसतील. ज्या मानानें या स्थलांचे खुद ध्रुवापासूनचे अंतर अधिक, त्या मानानें छत्रीच्या अधिक काढ्या मूळच्या पातळीच्या खालीं जातील, व त्याचाच अर्थ हा कीं, तितके अधिक महिने सूर्यादि ज्योती क्षितिजाखालीं राहतील. आर्यलोकांची वस्ति ध्रुवाच्या आसपासच्या प्रदेशांत असल्यानें तेथें तीन चार महिने सूर्यादि ज्योति क्षितिजाखालीं अस्तंगत असत. त्या वेळीं त्या मुळांच क्षितिजावर दिसत नसल्यानें त्या हरवल्याची कल्पना तेथल्या लोकांनी करणे स्वाभाविक आहे व अर्थात् जितके दिवस सूर्य दिसत नाहीं, तितके दिवसहि पंचांगांनून हरवल्यासारखे त्यांना वाटत. या दिवसांनाच त्यांनी गाईची उपमा दिली, व हिंवाळा संपून वसंत-ऋतु प्राप्त ज्ञाल्यावर जेव्हां सूर्य पुन्हां क्षितिजावर येई, तेव्हां, ल्या गाई इंद्रानें वृत्रवध.

केल्यामुळे, त्याच्या बंदिवासांतून सुटून आपल्याला परत मिळाल्या अशा अर्थाचे वर्णन त्यांनी क्रुग्वेदांत केले आहे.

या विवेचनांतील गाई—अथवा दिवस—ह्या हिंवाळ्यांतच चोरल्या जातात, असें जें वेदांत वर्णन आहे, तें प्रुवाभाँवतालच्या प्रदेशाला जुळण्यासारखे आहे. वेदांत या गाई शंभर होत्या असें वर्णिले आहे. याचाच अर्थ सूर्य हा त्या प्रदेशांत शंभर दिवस दिसत नसे, हा होय. अखेर इंद्राने वृत्राशीं शरद्यतूपासूनच्या ४० व्या दिवशीं ( चत्वारिंशीं शरदि ) युद्ध सुरु करून त्या गाई सोडविल्या, असा क्रुग्वेदांत स्पष्ट उल्लेख आहे. तेव्हां या दिवशीं सूर्य शितजाखालीं गेला असें निष्पत्त होतें. हें क्रुतुमान अर्थात्तच सायनगणनेने खरे असणार व तसें तें टिळकांना मान्यच होतें. किंवहुना वेदकालनिर्णयाच्या त्यांच्या सिद्धान्ताचा मूळ पायाच सायनगणनेवर अवलंबून आहे. अर्थात् हीच गणितपद्धति शाब्द, परंपरा व पूर्वेतिहास यांनी सिद्ध होते, व त्या पद्धतीने शरद्यतूच्या ४० व्या दिवशीं इंद्र-वृत्रयुद्धाला सुरुवात झाली.

या गाई सोडवप्यावरोवरच सूर्याचा उदय झाल्याचाहि परिणाम वृत्रहननाने झाल्याचे क्रुग्वेदांत वर्णिले आहे. वरील उपपत्तीने हें अगदीं सहज समजप्यासारखे आहे. किंवहुना सूर्य उगवल्यामुळेच दिवस मोजतां येऊ लागले; म्हणजेच सूर्योदयामुळेच गाई उपलब्ध झाल्या हें उघड आहे. वृत्रहननापासून सूर्योदय होणाऱ्या या परिणामाचे वर्णन वेदांत स्पष्ट क्रुचांनी केले आहे, व आम्हीहि तें या मालेच्या दुसऱ्या लेखांकांतील इंद्रवृत्रकथेच्या प्रसंगी सुमेरी कथेच्या साम्याने वर्णिले आहे, म्हणून त्याची पुनरुक्ति येथे करीत नाही.

तथापि, हिंवाळ्यांत सूर्य नाहींसा होऊन तो वसंतारंभी उदय पावण्याच्या या कथेवर वेदांत दुसरे एक रूपक वसविले आहे, त्याचा येथे खास उल्लेख करावयाचा आहे. कारण—अत्यंत आश्वर्याची गोष्ट कीं—त्याच रूपकाची कथा हुवेहूव तशीच सुमेरीवाळ्यांत वर्णिली आहे. त्यासाठी प्रथमतः आपण वैदिक कथा काय आहे तें पाहू. वेदांत अश्विनौ म्हणून जे दोन देव वर्णन केले आहेत, त्यांचे पराक्रम वर्णन करतांना अशी कथा सांगितली आहे कीं, एकदां रेभ नंवाचा एक दैदिप्यमान क्रुषि कांहीं दिवस व रात्रीं समुद्रांत बुद्धन गेला, तेव्हां त्याच्या माणसांनी शोक केला व अश्विनौ देवांची प्रार्थना केली, तेव्हां त्यांनी रेभाला समुद्रांतून वाहेर काढिले.

‘अप्स्वंतः विप्रुं रेभमुदनि प्रवृक्तम् ।

उग्निन्यथुः सौममिव सुवेण ॥

( क्र. वे. १-११६-२४ )

त्याचप्रमाणे भूज्यु हा क्रुषी,

‘अवविद्धं तौ यमप्स्वंतः अनारंभे तमसि प्रविद्धं ।

उदश्विभ्या मिषिताः पारयंति ॥

( क्र. वे. १८२-६ )

अनारंभण ( निरालंब ) व तमसि ( अंधकारमय ) अशा जलांत बुडला असतां  
त्याचे अश्विनौनीं त्याला बाहेर काढले.

त्याचप्रमाणे खुद सूर्य हाहि अंधकारांत बुडल्याचा उल्लेख कऱ्वेदांत केला आहे:-  
सूर्य विवेद तमसि क्षियन्तम् ।

सूर्य न दृष्टा तमसि क्षियन्तम् ॥


अशा अर्थाचे वर्णन आहे. त्याचप्रमाणे सूर्याचे एक चक्र इंद्रानेहरण केले  
असें वर्णन करून, सूर्य हेच तें सूर्याचे एक चक्र, असें सांगितले आहे; व तें चक्र पुन्हां  
मिळाल्यावर सर्वत्र प्रकाश पडल्याचा उल्लेख,

मुषाय सूर्य कवये चक्रमीशान ओजसा ।

क्र. वे. १-१७५-४

इत्यादि सूक्तांत केला आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या एका ठिकाणी सूर्यस्वरूपी  
विष्णुला एक प्रकारचा असाध्य असा त्वचारोग झाल्यामुळे त्याला 'शिपिविष्ट'  
अथवा कुष्ठरोगी असें म्हटले आहे व पुढे तो त्याचा रोग हिमकालानंतर वरा झाल्यावर  
तो पुन्हां तेजःपुंज अशा त्वचेचा होतो, असें कऱ्वेदाच्या सातव्या मंडलाच्या  
१०० व्या सूक्तांत म्हटले आहे.

या सर्व सूक्तांतून समुदांत बुडलेल्या अगर त्वचारोग झाल्यामुळे विवरण झालेल्या  
व्यक्तीचे केलेले वर्णन म्हणजे वस्तुतः हिमकाली ध्रुवप्रदेशी अदृश्य असलेल्या अथवा



वाचन:-कण्व-गु-शि-कि-असू.

अर्थः-शिकी येथील कण्व ( याची मुद्रा ).

त्यापैकीच्या थोऱ्या काळ्यपर्यंत निस्तेज झालेल्या सूर्याचे वर्णन आहे. अर्थात् वसंता-  
गर्मी हा सूर्य उदय पावला म्हणजे त्याला समुदांतून वर काढले अथवा त्याचा त्वचा-  
रोग जाऊन तो कांतिमान झाला, असाच या कथांचा अर्थ आहे, व हा चमत्कार  
फक्त ध्रुवप्रदेशीच संवतो, अशी टिळकांची उपपत्ति आहे.

हाच चमत्कार सुमेरी वाज्ञायांत हि रूपकानें जशाचा तसा वर्णिला आहे हे किती विलक्षण आहे ! सुमेरी वाज्ञमयांत वसंतऋतूंतील सूर्याला 'तम्मूळ' असें नांव असे. हिंवाळ्यांत हा तम्मूळ मारला जातो व पाताळांत तो नाहींसा होतो व प्रतिवर्षी वसंतागर्मीं इश्टर देवी त्याच्या शोधार्थ पाताळांत जाते व त्याला वर घेऊन येते, असें वर्णन आहे. तम्मूळ हिंवाळ्याच्या आरंभी मेल्यावर इश्टर शोक करिते:—

Oh Tammuz, the spouse of thy youth,  
Thou didst lay affliction every year.

( हे तम्मूळ, तुझ्या यौवनावस्थेतील या तुझ्या भार्येवर प्रतिवर्षी तूं संकट आणतोस. )

Oh hero, my lord, ah me ! I will say;

Food I eat not, water I drink not,

Because of the exalted one of the nether-world.

( हे वीरा, हे स्वामी, हायर ! माझ्यावर पातालाधिपतीनें आणलेल्या या संकटासुळे दुःखानें मी अन्न अथवा पाणी कांहीं प्रहण करणार नाहीं. )

He has gone, he has gone, to the bosom of the earth,

And the dead are numerous in the land,

Men are filled with sorrows, **they stagger by day in gloom  
In the month of thy year which brings not peace,  
thou hast gone.**

( हाय, हाय ! तो ( तम्मूळ ) गेला ! तो पृथ्वीच्या उदरांत ( पातालांत ) गेला ! त्या प्रदेशांत असंख्य मृत लोक आहेत. पण इकडे पृथ्वीवर त्याच्या जाण्यानें सर्व लोक दुःखांत मम झाले आहेत. भर दिवसांते अंधेरांत चांचपडत आहेत. हे तम्मूळ, प्रतिवर्षीं ज्या महिन्यांत लोकांना सुख मिळत नाहीं, त्याच महिन्यांत तूं गेलास. )

**The wailing is for the herbs; the first lament is  
they are not produced,**

**The wailing is for the grain, ears are not produced.**

( दुःखाचें कारण हे कीं, त्या काळीं वनस्पती उत्पन्न होतं नाहींत, धान्यासाठीं दुःख होतें, कारण धान्याचीं कणसें उत्पन्न होत नाहींत, )

तेढ्हां,

How long shall the springing of Verdure be restrained ? How long shall the putting forth of leaves be held back ?

( हिरवेंगार असें कोंवळे गवत उगवण्याला अजून किती अवधि लागणार ? वृक्षांना नवपळव ऐप्याचें अजून किती लांबणीवर पडणार ? )

परंतु अशा रीतीनें शोकभूमि झालेला तम्मूळ थोऱ्याच दिवसांत पुढां जिवंत झाला ! कवि म्हणतो:—

( Apparently, it was believed that Tammuz returned and grew into full manhood in a comparatively brief period ! A couplet from the Tammuz hymn says tersely :—

In his infancy in a sunken boat he lay,

In his manhood in the Submerged grain he lay.

( वालपर्णि पाताळांतल्या होर्डीत बुद्धन गेलेला तम्भूळ्या, यौवनांत सर्वत धान्य-समुद्रे ज्ञाल्यामुळे धान्याच्या आगरांत वसला ! )

इतके उतारे पुरे आहेत. यांवरून प्रतिवर्षी हिमकाळीं सूर्य हा पाताळांत बुद्धन गेल्याप्रमाणे ( वैदिक कथेतील “ अप्स्वतं अनारंबणे तमसि प्रविद्धं । ” ) नाहींसा होत असे. त्या वेळीं लोक दिवसाढवल्या अंधारांत चांचपडत व दुःखमन्न होत, धान्य वनस्पति उगवत नसत; व मग वसंतारंभीं तो सूर्य पुन्हां क्षितिजावर येतो. त्या वेळीं सर्व सृष्टीला नवचैतन्य येते, असा या तम्भूळ्याच्या कथेचा अर्थ आहे. याच कथेवरून पुढे ग्रीक वाङ्गायांत ‘ डिमीटर व पर्सिफोनी ’ ची कथा व स्कॅडेनेव्हिं-अन् वाङ्गायांतील ‘ डायरमीड ’ ची कथा यांचा उद्घव ज्ञाला आहे. पहिल्या कथेत भूमिदेवता डिमीटर हिची अत्यंत सुंदर कन्या पर्सिफोनी उर्फ प्रौंसपाईन हिला पाताळाच्या देवाने पाताळांत उचलून नेले. तिचा पत्ता डिमीटरला लागेना तेहां ती ( डिमीटर ) फार दुःखी ज्ञाली. त्यामुळे तो भूमिभाग तिच्या शापाने शुष्क होऊन गेला, सर्व ज्ञांडे मरून गेलीं व तेथील सर्व जीवहि मरूं लागले. पुढे तिला आपली मुलगी पाताळांत असल्याची खबर मिळाल्यावरून तिने स्वर्गाधिपति ज्यूपिटरची प्रार्थना केली. त्यावरून ज्यूपिटरने पाताळांत प्लूटोकडे मकर्युरी ( बुध ) व वसंत ( —ऋतु ) यांना पाठविले. ते पाताळांत जाऊन पहातात, तों पर्सिफोनीने तेथे जरी अन्नप्रहण केले नव्हते, तरी त्या ठिकाणच्या एका डाळिबाचे चार दाणे तिने खाले होते. यामुळे तिची पाताळांतून कायमची सुटका होणे अशक्य ज्ञाले, पण अशी तडजोड करण्यांत आली कीं, तिने वर्षांतून सहा महिने पृथ्वीवर आपल्या आईजवळ रहावें व बाकीचा वेळ तिने पाताळांत आपल्या नवन्यावरावर धालवावा. या कथेतील जाड अक्षरांचे वाक्य फार महत्वाचे आहे. डिमीटर म्हणजे पृथ्वीदेवता व पर्सिफोनी म्हणजे ‘ मधुमासश्री ’ हें सर्व युरोपीय गाथाशास्त्रांनी मान्य केले आहे. परंतु ‘ पर्सिफोनीने सहा महिने पृथ्वीवर रहावें व बाकीचा काळ पाताळांत काढावा ’ असा करार ज्ञाल्याचे या कथेत कां दशाविले आहे, त्याचा खुलासा त्यांच्यापैकीं कोणालाहि करतां आलेला नाहीं. आमच्या मते याचा खुलासा स्पष्ट आहे कीं या कथेत ध्रुवप्रदेशाची ऋतुमानाची स्थिति वर्णिली आहे. तेथेच हा सहा महिने रात्र व सहा महिने दिवस असा चमत्कार दिसूं शकतो. टिळक म्हणतात त्याप्रमाणे,

‘ According to the Vernal theory, the sun may be supposed to be below the horizon for any period varying from one to one hundred nights, or even six months ( Arctic Home, pg. 306 )

तेथे एक दिवसापासून शंभर दिवसांपर्यंत—फार काय सहा महिनेपर्यंतहि—  
सूर्य क्षितिजाखालीं राहूं शकेल. केवळ या उपपत्तीनेच हा चमत्कार उकलतां येण्या-  
सारखा असल्यामुळे, या कथेचे महत्त्व फार आहे व म्हणून आर्यसंस्कृतीच्या मूल-  
स्थानाचा निर्दशक असाच तो निःसंशय पुरावा आहे. हिंवाळ्यांत 'पर्सिकोनी' ला  
प्लूटो या पाताळाधिपतीने चोरून नेले व मग वसंतऋतु तिला घेऊन आला, याचा  
अर्थहि हात्च आहे. या विषयावरच्या टेनिसम् कवीच्या सुंदर काव्यांत डिमीटर ही  
स्वतःच्या पर्सिकोनीच्या विरहामुळे ज्ञालेल्या स्थिरांचे वर्णन करतांना म्हणते:—

" My quick tears killed the flower, my ravings hushed  
The bird, and lost in utter grief I failed  
To send my life through olive yard and vine,  
And golden grain, my gift to helpless man.

**Rain-rotten died the wheet, the barley spears  
Were hollow husked, the leaf failed, and the sun  
Pale at my grief drew before his time  
Sickening, and Etna kept her winter snow.**

( अर्थः—माझ्या अशूंमुळे सर्व फुले मरून गेले, माझ्या आकांतामुळे पक्षी  
स्तब्ध ज्ञाले, हुःखातिशयानें मी निरनिराळ्या फलांत व वनस्पतींत व धान्यांत जीवन-

| Seal  | Sumerian                   | Phonetic                   |
|---|----------------------------|----------------------------|
|   | =                          | š̄amaš, mānig <sup>1</sup> |
|    | ○, =                       | š̄amaš, manig <sup>2</sup> |
|  | ◀, ▶                       | š̄am̄er <sup>2</sup>       |
|  | U, ū                       | š̄am̄er <sup>3</sup>       |
|  | GIM <sup>3</sup>           | gim <sup>3</sup>           |
|  | UŠ, ū <sup>4</sup>         | uš, ū <sup>4</sup>         |
|  | IZ                         | iz                         |
|  | š̄amaš, mānig <sup>5</sup> | š̄amaš, mānig <sup>5</sup> |
|  | GA                         | ga                         |
|  | URI, ū <sup>6</sup>        | uri, ū <sup>6</sup>        |
|  | KI <sup>7</sup>            | ki <sup>7</sup>            |
|  | AŠ                         | aš                         |

वाचन:—तव्—मेरु—गिम्—उस्—इश्वर्—सामस्—उर—इ—की—अस्.


अर्थ:—उरिकी येथील सूर्यदेवाची परिचारिका भगिनी मेरु.

रसच घातला नाही. पावसांत गहूं कुजून गेला, वृक्षांची पाने जडलीं, व माझ्या  
हुःखानें फिका व विवर्ण ज्ञालेला तो सूर्यहि अकाळीं पाताळांत गेला  
व हिंवाळा तसाच कायम राहिला.)

वरील जाड टाइपांतलि शब्द फार महत्त्वाचे आहेत. सूर्य फिका पडला

म्हणजे वैदिक कथेप्रमाणे तो 'शिपिविष्ट' ज्ञाला, पावसाळ्यांत गहूं कुजून गेले तोंच थोऱ्या दिवसांनी, म्हणचे अर्थात् वर्षाकाळ संपून शरत्काल सुरुं ज्ञाल्यावर थोऱ्या दिवसांनी 'पर्सिफोनी' ला प्लटोने पाताळांत नेले, अथवा सूर्य पाताळांत गेला.

| Seal | Sumerian Phonetic       |
|------|-------------------------|
| ◀▶   | SHU-KHAI <sup>1</sup>   |
| ◀    | KHA <sup>2</sup>        |
| =    | MAM,TAB <sup>3</sup>    |
| →    | MID BABU <sup>4</sup>   |
| ≡    | A <sup>5</sup>          |
| ==   | MATUS                   |
| ==   | KUSHUM,HUH <sup>6</sup> |
| —    | GI,GIN                  |
| —    | TUM <sup>7</sup>        |



M. P. P.  
XIV

वाचन:—सुख-ख-अस्-तव्-मिद्-अस्-मतु-कुस्-जिन्-तुम्.

अर्थ:—हे मावळणाऱ्या सूर्यदेवा, मृत ज्ञालेल्या सूर्य दृष्ट्या मिदासला पुनरपि सर्जीव कर. क्रुग्वेदांतहि उत्तरध्युवसन्निध सूर्य 'अनारंभणे तमसि' जाण्याचा काळ हाच वर्णिला आहे. 'चत्वारिंशी शारदि अन्वाविंदत.' म्हणजे शरत्काल सुरुं ज्ञाल्यावर चाळिं साळ्या दिवशीं इंद्राला वृत्र आढळला व त्या दिवशीं इंद्राचें ब्रुत्राशीं युद्ध सुरुं ज्ञाले असें त्यांत वर्णन आहे. ग्रीक कथेंत हाच काळ दाखविला आहे. पावसाळा संपल्यावर धान्य काढून शेतांत ठेवण्याचा काळ सुमारे शरद्वृत्त सुरुं ज्ञाल्यावर एक महिन्याऱ्या सुमारासच येतो व त्याच सुमारास सूर्याचे पाताळगमन ज्ञाल्याने तें धान्य तेथें तसेच कुजले, असा हा स्पष्ट कालदर्शक संदर्भ वैदिक कथेशीं जुळता येत आहे. याच काळाच्या सुमारास तो सूर्य अकाळीं पाताळांत गेला व हिंवाळा तसाच कायम राहिला, हीं सर्व ध्रुवस्थलीन चमत्काराचीं चिन्हं आहेत. पुढे 'पर्सिफोनी' सांपडल्या-बरोवर तिची आई म्हणते:—

'Persephone, Queen of the dead no more,  
My child thine eyes were again human-God-like'

And the sun burst from a swimming fleece of  
winter gray,

And robed thee in his day from head to foot.'

( अर्थ:—पर्सिफोनी, तूं आतां पाताळाच्या राजाच्या कचाळ्यांतून सुटल्यामुळे तुझे डोळे कर्मदेवाप्रमाणे दिसूं लागले आहेत व सूर्यहि, हिंवाळ्यांत त्याने परिधान केलेले उर्णाचस्त्र फेंकून देऊन, विभाजमान होऊन आपल्या त्या प्रकाशाने तुला आपादमस्तक प्रक्षाळीत आहे. )

स्कॅडिनेव्हिअन् वाज्ञायांतील ' डायरमिड् ' ची कथाहि याचप्रमाणे आहे. डायरमिड् हा प्रकाशाचा देव असून तो फार सुंदर होता. त्याचा आवाज कोमल असून नेत्र तेजस्वी होते (' God of tender voice and shining eyes. ') . त्याला एका हिरव्या डुकरानें ठार मारले. त्या डुकराचे वर्णन,

That Venomous boar and he so fierce,

That gray Eyebrows had with her herd of swine.

( तो भयंकर व विषारी रानडुकर असून त्याच्या भिंवया करज्या रंगाच्या होत्या व त्याच्यावरोवर इतर डुकरांचा एक मोठा कळप होता. )

त्यानें डायरमिडला मारल्यावरोवर फिन्नें शोक केला:—

No maiden will raise her eye

Since the mould has gone over thy visage fair,

Blue without rashness in thine eye,

Passion and beauty behind thy curls.

**Oh yesterday it was green, the hillock,**

Red is it this day with Diarmid's blood,

( हे डायरमिड् तुझी रम्य मुखश्री म्लान झाल्यापासून कोणीहि कुमारी आपली दृष्टि ( सुंदर मुख अवलोकन करण्याच्या इच्छेने ) वर करणार नाही. तुझ्या त्या सौम्य नेत्रांत नीलिमा भरलेला होता व तुझ्या कुरळ्या केसांत प्रेम व सौंदर्य भरलेले होते. अरे, काल्पर्यंत या टेकड्या हिरव्या गार होत्या ना ! त्या आतां तुझ्या रक्तानें पहा कशा लाल झाल्या त्या ! ) याच कथेते पुढे हा डायरमिड् वसंतारंभी जिंवत झाल्याचे वर्णिले आहे. म्हणजे जशी तम्मूळज्ञची कथा व परिसिफोनची कथा या वैदिक कथेचाच पर्याय आहे, हे स्पष्ट होत आहे. या सर्व कथांचा अर्थ पाश्चात्यांनी वैवल ऋतूच्या बदलाच्या खुलाशाने केला आहे, परंतु वस्तुतः या सर्व कथांतून ध्रुवाजवळचीच परिस्थिति वर्णित होत असल्याने हिंदी-सुनेरी आर्यसंस्कृतीचे आद्यस्थान ध्रुवसंब्रिधदेश हेच होय, हे सिद्ध होते.

याप्रमाणे स्थलनिर्णय करतांनाच कार्लनिर्णयाचे बहुतेक विवेचन येऊन गेले आहे. तथापि स्पष्टतेने तें थोडक्यांत आपण देऊ.

प्रथम अविनाशाचंद्र दास यांच्या मतें हा काल खि. पू २५००० वर्षे होय. या संबंधाने ते म्हणतात:—

" In the light of the opinions of some Modern geologists, I have consistently brought down the age of a different distribution of land and water, and hence of the real beginings of the Rig-Vedic culture itself, to about 20000/25000 B. C.; a date which following the method adopted by Prof. Flinders Petrie in calculating earliest age of Egyptian culture, can be reached back, approximately by assigning 1500 years to the duration of each of the ten different epochs of Vedic culture, that I have pointed out in this book.

( अलीकडील भूगर्भशास्त्रज्ञांच्या मताप्रमाणे हिंदुस्थानांतील जमान व पाणी

यांच्या हळींहून भिन्न रीतीने असलेल्या वाटणीचा काल मी शक्य तितका कमी केला आहे. इजिसच्या आद्यकालाचा निर्णय करितांना प्रो. फ्रिंडस पोट्रिक यांनों अंगिकार-लेल्या पद्धतीप्रमाणे, क्रुरवेदांत प्रतीत होणाऱ्या दहा भिन्न अवस्थांपैकीं दरेकीला १५०० वर्षांचा काल देऊन मी क्रुरवेदाचा आद्यकाल २५००० वर्षांपूर्वीचा निश्चित केला आहे. )

ही प्रो. दास यांची सर्वच विचारपरंपरा अध्रुव अशा अनुमानांवर उभारलेली असल्यामुळे,

‘ यो ध्रुवांहि परित्यज्य अध्रुवं परिषेवते ।

ध्रुवं तस्य विनष्टं च अध्रुवं नष्टमेवच ॥

अशी त्यांची स्थिति होऊन, त्यांच्या हातचे आर्यांच्या आद्यसंस्कृतीचे मूलस्थान जे ( उत्तरां -- ) ध्रुव तोंहि नष्ट झाले आहे !

प्रो. दासांच्या नंतर रा. पावगींचा पक्ष, ते हिमप्रलयपूर्व क्रुरवेदकालीन आर्य-संस्कृति हिंदुस्थानांतलीच म्हणतात, हिमप्रलय स्थि. पू. ८००० च्या सुमारास झाला तेव्हां त्या पूर्वी या संस्कृतीचा त्यांच्या मते उगम असला पाहिजे. पण तो किंती व कां, यांचे विवेचन करण्याऱ्या भानगर्डीत ते फारसे पडलेच नाहीत ! त्यांच्या मताबद्दल डॉ. केतकर यांच्या ज्ञानकोशांत ‘ बुद्धपूर्व जगत् ’ या भागांत म्हटले आहे:—  
“ ...पावगी यांच्या विचारांचे विधान हेच त्यांचे खंडण होय. मनुष्य जातीची किंवा चैतन्याची उत्पत्ति हिंदुस्थानांत झाली, हें दाखविष्यासाठीं कोणत्या प्रकारचा पुरावा दिला पाहिजे याची या सात्त्विक ब्राह्मणाला कल्पनाहि नसावी असें दिसते ! आप्स-वाक्याने पृथ्वी सपाट आहे असें सिद्ध करूं पाहणाऱ्या प्राचीन व अर्वाचीन कोशा-प्रमाणे मनोरंजक म्हणून पावगी यांचे. ‘ आर्यावर्तिक होम ऐण्ड आर्टिक कॉलनीज् ’ हे पुस्तक वाचण्यास हरकत नाही. ” हा डॉ. केतकर यांचा विनोद बाजूला ठेवला, तरी या उत्ताऱ्याचाच पुढचा भाग पावगींच्या खंडनार्थ समर्पक आहे. या भागांत डॉ. केतकर म्हणतात:— “ उत्तरध्रुवाजवद जाऊन वसाहत करण्याचा हेतु आणि परत येण्याचीं कारणे यांवर पावगी कांहींव सांगत नाहीत. वसाहत करण्यास जाऊन राहिल्यानंतर परत येईपर्यंत त्यांनी आपली भाषा व संस्कृति बदलली नसेल काय या विषयीं पावगींनी विचार केला नाही. ”

यानंतर वेदकालविषयक पाश्चात्य विचारसरणीचा नमुना म्हणून प्रो. मङ्कडोनेल यांच्या संस्कृत वाज्यायावरील ग्रंथाचा उतारा दिला म्हणजे पुरे. ते म्हणतात:—

• 2000 B. C. is commonly represented as the starting point. Supposing this to be correct, the truly vast period of 1500 years is required to account for a development of language and thought hardly greater than, that between the Homeric and the Attic age of Greece. Maxmuller's earlier estimate of 1200 B. C., formed forty

years ago, appears to be much nearer the mark. A lapse of three centuries, say from 1300-1000 B. C. would amply account for the difference between what is oldest and newest in Vedic hymn poetry ..... It is impossible to believe that the Indian branch must have separated from the Iranian only a short time before the beginings of Vedic literature, and can therefore have hardly entered the Northwest of India even as early as 1500 B. C.

( अर्थः—साधारणतः खि. पू. २००० वर्षे हा वैदिक संस्कृतीचा आयकाल समजला जातो. तो जर खरा मानला तर, तेथून बुद्धकालापर्यंतचा १५०० वर्षांचा अजस्र काल, ग्रीसमधील होमेरिअन् व आंटिक यांमधील संस्कृताइतवया बदलाला यावा लागेल ! तेव्हां हा समज खरा नसून मैवसम्युलरने केलेला अंदाजच खरा आहे. त्याच्यामते वैदिक संस्कृतीचा आयकाल खि. पू. १२०० वर्षे हा होय. हा अवधि वैदांतिल अत्यंत प्राचीन व अत्यंत अर्वाचीन भागांतिल फरक होण्यास पुरा आहे. वैदिक संस्कृतीच्या पूर्वी थोडाच काळ हिंदी शाखा इराणी शाखेपासून विभक्त झाली असेल, हें मानणे अशक्य आहे, व म्हणून या हिंदी शाखेचा हिंदुस्थानांतील प्रवेश खि. पू. १५०० पूर्वी होणेहि अशक्य आहे. )

या उतान्यावरून युरोपीय लोकांनी केवळ अनुमानधक्यावरून कालनिर्णय कसा केला आहे हें दिसून येहील. यांत गणितात्मक प्रमाणांचा, ज्योतिर्विषयक उल्लेखांचा, तुलनात्मक दंतकथांचा वैगरे विचाराहि केला नाहीं. त्यामुळे त्यांचा निर्णय सुरुंच खीकारण्यासारखा नाहीं. व विशेषतः सुमेरी वाज्ञायाच्या अध्ययनानें या लेखमालेत दर्शविलेल्या साम्यामुळे तर तो अगदींच त्याज्य होतो. हें सुमेरी वाज्ञायाच्चे पुष्टिदर्शक प्रमाण उपलब्ध नसतानाहि ज्या लो. टिळकांनी केवळ आपल्या बुद्धिप्रभावानें वैदिक संस्कृतीच्या उद्भावांचा आय काल व स्थल ठरविले, त्यांचे कौतुक करावे तितके थोडेंच आहे !

येणेप्रमाणे जलप्रलयापूर्वी हिंदी-सुमेरी आर्य शाखेचे वसतिस्थान ध्रुवसन्धिप्रदेश होता हें निश्चित झाले. पुढे प्रलयानंतर तेथून वस्ति हलली व दक्षिणेकडे उतरली. त्यापैकी एक शाखा सुमेरीयांत गेली व दुसरी प्रथम कदाचित् हिंदुस्थानाच्या माध्यावरील पामरि पठारावर राहून नंतर वायव्य सरहदीवरून हिंदुस्थानांतील पंचनदप्रांतांत आली. हें परिभ्रमण होण्यास शेंकडे वर्षे लागल्यानें उत्तरध्रुवस्थ परपंरा सुमेरियांतील व हिंदुस्थानांतील वंशजांना फार प्राचीन वाढू लागली होती. कारण क्रुरवेदांतच कित्येक जुन्या आचारांना ‘ तानि धर्माणि प्रथमान्यसन् ॥ ’ ( हे आचारधर्म प्राचीन काळी प्रचारांत होते ) असे म्हटले आहे, व म्हणून कै. महादेव मोरेश्वर कुटे यांनी म्हटल्याप्रमाणे :—

“ The same myths were understood at different periods of History in different ways, until at last the myths ceased to be originated and to grow up and the mythology became stereotyped. ”

प्राचीन आख्यायिकांचा निरनिराळ्या काळी निरनिराळा अर्थ करण्यांत येऊ-

( १२९ )

लागता, अखेर त्या वज्रलेप ज्ञाल्या व मग त्यांच्यांत नवीन भर पडेनाशी ज्ञाली. अशा या वज्रलेप ज्ञालेल्या आख्यायिकांचा खरा अर्थ तत्कालीन परिस्थितीच्या सत्य ज्ञानानेच समजाण्यासारखा असतो व म्हणून हिंदी व सुमेरी लोकांत प्रचलित असुलेल्या आख्यायिकांचा अर्थ लावून वर म्हटल्याप्रमाणे त्यांच्या कालस्थलाचा निर्णय करतां आला आहे.

या एकवंशीयत्वामुळेच या मालेतील लेखांकांत वर्णिल्याप्रमाणे या उभय, समाजांत आख्यायिका, आचारविचार, देवता, धार्मिक समजूती, शास्त्रीयज्ञान-फलित व गणित असें उभय प्रकारचें ज्योतिष, कलाज्ञान, वेशपद्धति, इत्यादि अनेक प्रकारचें ऐकांतिक सांस्कृतिक साम्य प्रतीत होते. या एकंदर अध्ययनानें गतकालाच्या इतिहासज्ञानाचें क्षितिज किंती तरी दूर गेले आहे!

असो. प्रथमतः एका लेखांकाच्या मर्यादेचें मानासिक नियंत्रण घातलेले विवेचन इतके लांबले पण त्यामुळेच या विषयाचा सर्वांगांनी विचार करतां आला. तो करण्यांत मनास एक प्रकारचा आनंद वाटतो. म्हणून अशाच अर्थाचे उद्गार मि. वैडेल यांनी काढले आहेत ते देऊन या विषयाचा आपण समारोप करू. वैडेल म्हणतात:—

There is after all a real, if not very often attained pleasure in helping on the progress of the world, without hope of added reward in promoting by researches into what has been happening in the past—the longdrawn effort of our race towards a higher level of health and happiness.....For in all true progress.....

#### The message for the Future

#### Is the message of the past.

आपल्या वंशाच्या प्राचीन पूर्वजांनी ‘आयुरारोग्यैश्वर्याभिवृद्धधर्य’ जे दर्ध प्रयत्न केले त्यांचें संशोधन कोणत्याहि लाभाची अपेक्षां न ठेवतां करण्यानें सांप्रत-कालींच्या जागतिक प्रगतीला आपण मदत करीत असल्यानें, अशा संशोधनानें एक प्रकारचा साविक आनंद होतो. कारण खन्या प्रगतीच्या दृष्टीने पाहिले असता, भूतकालाचे सत्यज्ञान हाच भविष्यकाळचा संदेश होय.

( समाप्त )

## निळोबाचा गाथा.

हा गाथा ह० भ० प० विष्णुबोवा जोग यांनी विषयवार निवडून तयार केला असून ह्याची अनुक्रमणिका अकारादिविलहे तयार केली असल्यामुळे, पुस्तकांतील अभंग अनुक्रमणिकेवरून ताबडतोब सांपडतात. पुस्तकाचे आरंभी निळोबाचें चरित्र जोडले आहे. पुस्तकांत एकंदर १४५८ अभंग असून पुस्तकाची पाने देमी अष्टपत्री ३१४ आहेत. पुस्तक चांगले नाड व ग्लेज कागदावर मोट्या टाइपांनी छापलेले असून बाईंडिंग चांगले जाड पुस्तकांचे मजबूत केले आहे. पुस्तकाची किंमत अवधी १ रु. ठेविली आहे.

## शिवकथामृत.

ह्या ग्रंथांत शिवलीलामृतांतील १७ गोर्षीचा सारांश शुद्ध मराठींत वर्णन केलेला असल्यामुळे साधारण लोकसमाजास व बायकां-मुलांस तो वाचण्यास व समजण्यास मुळींच अडचण पडत नाहीं. शिवाय ह्यांत निरनिराक्या प्रसंगांची २० रंगीत मनोहर चिंत्रे जाग-जारी घातली आहेत. पुस्तकाची पाने जाड कागदाची असून बांधणी मजबूत आहे. किंमत ८६.

## तुकाराममहाराज यांचे अभंगांची गाथा.

या गाथेत श्रीतुकाराम महाराजांचे सर्व अभंग प्रचलित भिन्न पाठांसह दिलेले आहेत. क्षेपक अभंग वेगळे देऊन यांत ते अभंग कितपत क्षेपक आहेत, हे ठरविणारे वर्गांकरण केले आहे. शेवटी अभंगांची अनुक्रमणिका भिन्न पाठांसह देऊन, तीपुढीं कठीण शब्दांचा विस्तृत कोश दिला आहे. आरंभी श्रीतुकाराम महाराजांची शिकवणूक स्पष्ट करणारा एक निंबंध जोडला आहे. व पौराणिक अभंगामध्ये चार रंगीत व दोन साधी चिंत्रे दिलीं आहेत. गाथेस बायबल पेपर वापरला असल्यामुळे पुस्तक अगदी हलके व आटपसर झाले आहे. कि. २॥ रु. शिवाय टपाल खर्च.

म्यानेजर—चित्रशाळा प्रेस, पुणे.